

बालसंगीतबोध—पुस्तक पहिलें—किंमत ६ आणे.

बालसंगीतबोध—पुस्तक दुसरें—किंमत ८ आणे.

बालसंगीतबोध—पुस्तक तिसरें—किंमत १॥ रुपया.

संगीतबोध—पुस्तक पहिलें—छापत आहे.

हीं पुस्तकें 'गायनसमाजाचे सेक्रेटरी' व 'शिराळकर आणि मंडळी' यांजकडे विकत मिळतील.

पुणे गायनसमाज.

बालसंगीतबोध.

Ma. 26

पुस्तक तिसरें.

हें

रा० रा० नारायण दासो बनहट्टी, बी. ए.

ह्यांनी तयार केलें.

आवृत्ति पहिली.


[ह्या पुस्तकाची मालकी सन १८६७ च्या २५ व्या आक्ट्याप्रमाणें नोंदिली आहे.]

सर्व हक्क कर्त्यांनी आपल्या स्वाधीन ठेविले आहेत.

सन १९०६.

किंमत दीड रुपया.

NR (T:3)
24-3



हैं पुस्तक पुणें येथें

रावजी श्रीधर गोंधलेकर
यांचे

'जगद्धितेच्छु' छापखान्यांत नारायण दासो
बनहरी यांनीं छापवून प्रसिद्ध केलें.

प्रस्तावना.

बालसंगीतबोधार्थे हे तिसरे पुस्तक होय. ह्यांतील विषय रचना व योजना पहिल्या व दुसऱ्या पुस्तकांप्रमाणेच आहेत. ह्या पुस्तकांत प्रथम १ पासून १५ पाठापर्यंत रागांस व गीतांस उपयोगी पडणारे विशेष कठिण असे १५ अलंकार दिले आहेत. ह्यांतील कांहीं अलंकारांत मंद्र व तार सप्तकांतील स्वरांचीही योजना केली आहे. पुढे १६ व्या पाठापासून ४४ व्या पाठापर्यंत विद्यास्वात्यांतील मराठी क्रमिक पुस्तकांपैकी पांचव्या व सहाव्या पुस्तकांत असलेल्या नमुनेवाईक सर्व कविता घेऊन त्यांस योग्य व अनुकूल असे निरनिराळे राग व ताल लावून दाखविले आहेत. ४५ व्या पाठापासून ५६ व्या पाठापर्यंत १२ पाठांत, क्रमानें प्रहर्षिणी, मत्तमयूरी, हरिणी, मंदाक्रांता, वियोगिनी, व शिखरिणी ह्या वृत्तांच्या कविता क्रमिक पुस्तकांत न आलेल्या मुद्दाम घेऊन त्यांतील प्रत्येक कविता अनुरूप अशा दोन दोन रागांत व तालांत बसवून लिहून दाखविली आहे. असें केल्यानें आतां तिन्ही पुस्तके मिळून प्रसिद्ध अशा कोणच्याही वृत्ताची मराठी कविता गायनांत बसवावयाची राहिली नाही.

एथपर्यंत वृत्तात्मक कवितांचे सर्व नमुने दाखविले. यापुढे प्रौढ गायनांत दृष्टोत्पत्तीस येत असलेले प्रबंधाचे निरनिराळे प्रकार बालविद्यार्थ्यांना कळावे ह्या उद्देशानें मुद्दाम मुख्य अशा रागांत व तालांत प्रसिद्ध नायक व उस्ताद यांची दोन ध्रुवपदे, दोन रुयाळ, दोन तराणे, दोन स्वरावर्ती, दोन प्रबंध, एक चतुरंग, दोन जयदेवकविकृत अष्टपद्या, कर्णाटकी एक गीत व तीन कीर्तनें लिहून दाखविलीं आहेत. ह्या योगानें त्यांना प्रौढ व सशास्त्र गायनाचा थोडासा तरी परिचय होईल अशी उमेद आहे.

ह्या पुस्तकांत गायनविचारापैकीं अवशिष्ट राहिलेला विषय जे राग त्यांचा उपोद्घातांत थोडक्यांत पण पूर्णतेनें व सर्व दिशांनीं विचार केला आहे. रागांस अतिशय उपयोगी पडणारा जो स्वरप्रस्तार त्यांचे प्रथम सविस्तर वर्णन करून नष्टोद्दिष्ट समजण्याकरितां खंडमेरूची सोपपात्तिक रचना सांगितली आहे, व त्यावरून नष्ट व उद्दिष्ट प्रकार कसे काढावे हेंही उदाहरणांसह स्पष्ट करून दाखविले आहे. नंतर रागांचे शरीररूपी जे नानातऱ्हेचे स्वर त्यांविषयीं विशेष विचार केला आहे. एथें सप्तस्वरांचें सापेक्ष प्रमाण, त्यांच्या लहरींचें प्रमाण व हेच स्वर तंतुबाधांत ३६ इंचांची तार घेऊन तीवर काढले असतां त्यांमध्ये दिसून येणारे तारेचे सापेक्ष इंचांचें प्रमाण ह्या तीन प्रमाणांची तुलना करून महाराष्ट्र किंवा उत्तर हिंदुस्थान, कर्णाटक, व पाश्चिमात्य राष्ट्रे ह्या तीन ठिकाणच्या प्रचारांतील मुख्य स्वरांमधील श्रुतींची व स्वरांची अंतरे देऊन व तारतम्य दाखवून त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यापुढें ओवाणेंच विकृत स्वरांचा विचार प्राप्त झाला. ह्याविषयीं विचार करितांना निरनिराळ्या ग्रंथकारांनीं भिन्न भिन्न विकृत स्वर किती व कोणचे मानिले आहेत व त्यांचा असा मतभेद होण्याचें प्रयोजन काय ह्याचें फार सूक्ष्म रीतीनें सकासण व सोपपात्तिक वि-

वेचन केलें आहे. संगीतरत्नाकरकारापासून आजपर्यंत विकृत स्वरांच्या संबधानें परिवर्तन कसकसें होत गेलें व आजच्या मितीला त्यांची स्थिति काय आहे हें एकसमयावच्छेदेकरून एकत्र दाखविण्याकरितां शुद्ध व विकृत स्वरांचें संपूर्ण कोष्टक दिलें आहे, व पुढें ह्या कोष्टकांतील प्रत्येक रकाना घेऊन त्यावर विस्तारानें टीकात्मक विवेचन केलें आहे. ह्या विवेचनांत सर्व ग्रंथकारांचे मतभेद नमूद करून व त्यांतील ग्राह्याग्राह्यतेचा भाग ठरवून शेवटीं स्वसंमत ह्या सदराखाली दिलेल्या स्वरांविषयी लिहितांना आपल्यास शास्त्र व प्रचार ह्या दोहीसही धरून सध्यांच्या स्थितीत किती व कोणचे स्वर मानणें योग्य व इष्ट आहे, ह्याबद्दल शास्त्रीय दृष्टीनें सविस्तर व सोपपात्तिक उद्दापोह केला आहे, व अखेरीस सर्व प्रकारच्या गाण्यांचा संग्रह करण्याकरितां १८ स्वर त्यांच्या श्रुतीसह निश्चित केले आहेत.

एथपर्यंत स्वरांविषयीं सर्व दिशांनीं व सर्व प्रकारें विचार झाला. यापुढें रागांच्या जनक व मूलस्वरूपभूत ज्या जाति व गीति ह्यांची लक्षणे देऊन व त्यांचे विभाग सांगून थोडक्यांत त्यांचें स्वरूपही स्पष्ट करून दाखविलें आहे. ह्यांतच कपाल व कंबल ह्यांच्या स्वरूपाचेंही दिग्दर्शन केलें आहे. इतकी सामग्री तयार झाल्यानंतर एथून पुढें मेळ व राग ह्यांच्या विचारास सुरुवात केली आहे. प्रथम मेळांचें लक्षण देऊन मेळ व जाति ह्यांमधील भेद स्पष्ट करून दाखविला आहे, व पुढें पारिजातकार व रागविबोधकार ह्यांच्या मतांप्रमाणें मेळांचे विभाग व संख्या सांगून रागविबोधकारानें दिलेले रागांवरून नांव पावणारे २३ मुख्य मेळ, त्यांचें स्वरात्मक स्वरूप, व त्यांच्यांत अंतर्भूत होणारे राग ह्यांसह कोष्टकरूपानें दाखविले आहेत. यापुढें भरतकल्पलतामंजरीच्या मताप्रमाणें कर्णाटकांत प्रसिद्ध असलेल्या मुख्य ७२ मेळांचें संपूर्ण कोष्टकही दिलें आहे. ह्यांत ६, ६ मेळांचें एक चक्र अशीं शुद्धमध्यममूलक ६ चक्रें व प्रतिमध्यममूलक ६ चक्रें मिळून १२ चक्रें मोठ्या कल्पकतेनें बसविलेलीं त्यांच्या विशिष्ट स्वरांसह योग्य रचना करून स्पष्ट दाखविलीं आहेत. ह्या मेळांच्या चक्रांवर टीका करितांना त्यांच्या रचनेचें तत्व सांगून मेळांच्या पहिल्या दोन अक्षरांवरून कटपय-मानानें मेळांचा क्रम व त्यांची स्वररचनाही कळावी अशी योजना किती चातुर्यानें केलेली आहे ह्याचें सोदाहरण स्पष्टीकरण केलें आहे.

ह्या पुस्तकाचा मुख्य विषय जे राग त्यांचें विवेचन एथून सुरू केलें आहे. प्रथम रागांचें पूर्णतेनें लक्षण देऊन तदनुषंगिक आलाप, आलप्ति, रूपक व आक्षिप्तिका यांचें थोडक्यांत स्वरूप दर्शविलें आहे. पुढें मार्गाराग व देशीराग ह्यांचे स्वरूप सांगून त्यांचा भेदाभेद स्पष्ट करून दाखविला आहे. नंतर निरनिराळ्या ग्रंथकारांच्या मतांप्रमाणें रागांचे वर्गीकरण व संख्या व त्यांचे भेद, कसे व किती आहेत हें सांगून रत्नाकरकाराच्या मताप्रमाणें रागांचे १० प्रकार, त्यांची संख्या व त्या त्या प्रकारांतील प्रचारांत दृष्टोत्पत्तीस येणारे राग विशेष सूचनांसह कोष्टकरूपानें दिले आहेत. सध्या प्रचारांत असलेल्या देशी रागरागिण्यांचें व त्यांच्या कालनियमांचें मूळ शोधू गेल्यास ते हनुमानाच्या मताला अनुसरून बहुतेक अर्वाचीन ग्रंथकारांनीं दिलेल्या मुख्य ६ पुरुषराग,

त्यांच्या भार्या व पुत्र ह्यांच्या वर्गीकरणांत सांपडते, ह्यणून मुख्य ६ पुरुषराग, त्यांचें उत्पत्तिस्थान, त्यांच्या भार्या व पुत्र व ते गाण्याच्या वेळा, ऋतु व रस ह्या सर्व माहितीचें संपूर्ण कोष्टक दिलें आहे, व त्यांतील मतभेदही नमूद केला आहे. पुढें देशी रागांचें वर्गीकरण दोन प्रकारचें सांगून राग गाण्याचे ५ प्रकार गीति ह्या सदराखाली दिले आहेत. एथपर्यंत देशी रागांच्या संबधानें सर्व प्रकारची शास्त्रीय सामान्य माहिती देऊन पुढें प्रचारांतील रागांचें सविस्तर कोष्टक दिलें आहे. ह्या कोष्टकांत मुख्यतः रागांचें स्वरात्मकस्वरूप, त्यांचे ग्रह, अंश व न्यास स्वर, गाण्याची वेळ व ते गाइल्यापासून अभिव्यक्त होणारे रस भाव, व त्यांचे भेद, प्रकार व विशेष गोष्टी ह्या सर्व बहुमताला अनुसरून दिल्या आहेत. हें काम फार बिकट व भानगडीचे आहे, व ह्यांत मतभेद होण्याचा फार संभव आहे. निरनिराळ्या घराण्यांतून केवळ मुखपरंपरेनें शिकून तयार झालेले सध्याचे शास्त्रपराङ्मुख गवई प्रसंगविशेषी दोन चार जर एकत्र झाले तर त्यांचा गाइलेल्या रागांच्या वर्ज्यावर्ज्याविषयी व तीव्रकोमलाविषयी मतभेद किंबहुना तंटा झाल्याशिवाय रहात नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ह्याचें मुख्य कारण त्यांची प्रत्येकाची अहंमन्यता व शास्त्रीय माहितीचा अभाव हीं होत. अशी सध्याची गायनकलेची स्थिति असल्यामुळे रागांचे वर्ज्यावर्ज्य, तीव्र कोमल व अंश ग्रह न्यास वगैरे स्वर ह्यांच्या विषयी मतभेद झाल्यास त्यांत नवल नाही. तथापि ह्या प्रकारच्या मतभेदाची एकवाक्यता शास्त्रीयदृष्ट्या कशी करावी ह्याचें ह्या कोष्टकावर टीकात्मक पांच सहा कलमें पुढें लिहिलीं आहेत त्यांत दिग्दर्शन केलें आहे, व रागांचें वर्गीकरण व प्रकार व त्यांच्या संज्ञा व गाण्याच्या वेळा ह्याविषयीच्या अनभिज्ञ लोकांच्या आक्षेपाचें यथामति निरसन केलें आहे. शेवटीं रागांच्या स्वरात्मक स्वरूपांवरून दिसून येणाऱ्या स्वरांच्या सामान्य रचना ह्यणजे वादनांत प्रसिद्ध असलेले प्रचारांतील पंधरा थाट देऊन रागांचें प्रकरण संपविलें आहे.

प्रबंधाविषयी विवेचन करितांना प्रथम रागात्मक ह्यणजे अनिबद्ध गायन व गीतात्मक ह्यणजे निबद्ध गायन असे गायनाचे मुख्य दोन भेद सांगून छंदोबद्ध गीतामध्ये प्रबंधांचा समावेश कसा होतो हें दाखविलें आहे. नंतर प्रबंधांच्या खंडाच्या संज्ञा व लक्षणें सांगून प्रबंधांच्या पांच अवयवांची उद्देशक्रमानें लक्षणें व कार्ये देऊन त्यांचा सध्या प्रचारांत दृष्टोत्पत्तीस येणारे अस्ताई, अंतरा व आभोग हे जे तीन अवयव त्यांच्याशीं मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढें प्रबंधांच्या सहा अंगांचें स्वरूप दाखवून अंगांच्या संख्येवरून झालेल्या प्रबंधांच्या ५ जातींचें दिग्दर्शन केलें आहे, व सर्व प्रकारच्या प्रबंधांचा त्यांत अंतर्भाव कसा होतो हें दाखविलें आहे. पुढें प्रबंधांचे शास्त्रीय तीन वर्ग देऊन रत्नाकरकारानें दिलेल्या ७६ प्रकारच्या प्रबंधांतील लोकप्रसिद्ध प्रबंधांचा समावेश त्यांत करून दाखविला आहे. प्रबंधांच्या छंदाचा व भाषेचा विचार करितांना त्यांवरून होण्यासारख्या वर्गांचें दिग्दर्शन करून त्यांतील प्रसिद्ध भाषांच्या प्रबंधांचीं नांवें व स्वरूपे दिलीं आहेत.

प्रचारांतील प्रबंधांच्या सदराखाली त्यांच्या महत्त्वाच्या दृष्टीनें क्रमानें ध्रुवपद, स्याळ,

टप्पा, होरी, हुंबरी, गजल, दादरा, रेस्ता, बैत, रुबाई, कजरी, रसिया, लेज, दोहरा, चोपाई, छपाई, मजनै, गरबी, स्वरावर्त, तिळाना, चतुरंग वगैरे हिंदुस्थानी कवनें, प्रबंध, गद्य, अष्टपदी वगैरे संस्कृत कवनें, पद, लावणी, पोवाडा, कटाव, फटका, भूपाळी, आरती, पाळणा, अभंग, ओवी, आर्या, साकी, दिंडी, घनाक्षरी, अंजनीगीत, इत्यादि केवळ मराठी कवनें, व गीत, कीर्तन, वर्ण, जावळी, पल्लवी, रागमालिका, रागसागर वगैरे कर्णाटकी प्रबंध ह्या सर्वांच्या स्वरूपाचें वर्णन देऊन व त्यांतील विशेष सांगून त्यांचा सर्व तऱ्हेनें सांगोपांग विचार केला आहे.

प्रकीर्ण-प्रकरणांत प्रथम वाग्भेयकार गांधर्व, स्वरादि, पदादि, एकल, यमल, वृंद, शारीर, सुशारीर, कुशारीर वगैरे गायनाच्या आनुषंगिक विषयांचीं लक्षणें देऊन आवाजाचे गुणदोष सांगितले आहेत. पुढे गमकांचें सामान्य लक्षण देऊन त्यांच्या विशेष प्रकारांचें विवेचन करून संगीतरत्नाकरकारानें दिलेल्या १५ गमकांचें लक्षणांसह स्वरूप दाखविलें आहे. नंतर सामगायनाचे नारदी शिषेंत सांगितलेले १० गुण व लौकिक गायनाचे ह्यणजे प्रचारांतील गाण्याचे ११ गुण ह्यांचें स्वरूप दर्शवून व संगीतरत्नाकरकारानें दिलेले गायकाचे २५ दोष व पारिजातकारानें दिलेले आणखी अधिक ७ दोष ह्यांचीं लक्षणें पूर्णतेनें देऊन गायनविचाराचा उपोद्घात संपविला आहे.

बालसंगीतबोधाच्या तीन पुस्तकांचे क्रमानें मुख्य विषय जे स्वर, ताल व राग ह्यांच्या संबंधाची माहिती पूर्ण करण्याकरितां सरतेशेवटीं त्या त्या विषयास उपयोगी पद्धतारी तीन परिशिष्टें जोडलीं आहेत. रागासंबंधीं पहिल्या परिशिष्टांत प्रचारांतील रागांचें शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वरांच्या परिशिष्टांत श्रुति, जाति, ग्राम व स्वरांचें कुल, जाति, वर्ण, ऋषि, देवता, छंद, रस वगैरे विषयांचीं कोष्टकरूपानें संपूर्ण माहिती दिली आहे. तालाच्या परिशिष्टांत तालांचे बोल, गती व ठेके ह्या संबंधाची पूर्ण माहिती देऊन कोणची गत किंवा ठेका कोणच्या विशिष्ट प्रबंधास अनुकूल आहे ह्याचेंही दिग्दर्शन केलें आहे.

संगीत-लिपि.

एथें संगीत-लिपीविषयीं दोन शब्द लिहिणें फार अगत्याचें आहे. पन्नास वर्षांपूर्वीं जेव्हां पाश्चिमात्यांनीं इकडे आपली विशिष्ट राज्यपद्धति, विद्या व कला यांची मुरुवात केली व त्याबरोबर त्यांची रणवाद्यें, स्वरग्रामाच्या पेट्या व इतर वाद्यें, संगीतकला, व संगीतलिपि यांचा इकडील लोकांना परिचय होऊं लागला, त्या वेळेस आपली संगीतकला केवळ अनभिज्ञ लोकांच्या हातांत गेली असल्यामुळें व त्यांना संगीत-लिपीचा किंबहुना कोणच्याही लिपीचा परिचय नसल्यामुळें आपल्या इकडे संगीत-लिपीच नाही, संगीत-लिपि काय ती पाश्चात्यांतच आहे व ती उत्कृष्ट व पूर्णतेस आलेली आहे असा पाश्चात्यांच्या विधानांवरून इकडील बहुतेक साक्षर लोकांचा समज झाला. हा समज दूर करण्याचा मुद्देसूद प्रयत्न प्रथम कलकत्याचे संगीतशास्त्रविशारद राजा शौरींद्रमोहन टागोर यांनीं केला. आपल्या पूर्वींच्या संगीतशास्त्रांत संगीत-

लिपि बऱ्याच पूर्णतेनें दिली आहे इतकेंच नऱ्हे, तर ती इतर लिपीपेक्षांही चांगली आहे असें त्यांनीं वादविवाद करून सप्रमाण सिद्ध केले. त्या वेळेस बंगाल्यांत संगीत कलेच्या संबंघानें चिन्हात्मक लिपि चांगली किंवा वर्णात्मक लिपि चांगली याबद्दल मोठा कडाक्याचा वाद सुरू होता. पाश्चिमात्यांची लिपि चिन्हात्मक आहे व आपली वर्णात्मक आहे. लिपि चिन्हात्मक असली ह्यणजे ती पृथ्वीतलावरील कोणत्याही भाषेच्या लोकांस सारखी उपयोगी पडते, व ती अतिशय सोपी जाते, हा चिन्हात्मक लिपीच्या तर्फे मुख्य फायदा दाखविण्यांत येत असतो. हें मत सकृद्दर्शनीं मोठें सयुक्तिक व संग्रहणीय वाटतें. पण त्याविषयीं विशेष सूक्ष्म विचार केला ह्यणजे त्याची निरर्थकता तेव्हांच दिसून येते. कोणत्याही राष्ट्रची अगर जनसमूहाची भाषा व लिपि ही त्यांचे आचार, विचार व उच्चार यांस अनुकूल अशीच असली पाहिजे. सामान्य भाषेच्या लिपीविषयीं जर इतका नियम दृष्टीस पडतो तर संगीत-लिपीविषयीं विशेषच निर्बंध असला पाहिजे. पाश्चिमात्यांचें संगीतशास्त्र व कला हीं रणवाद्यप्रधान असून वीर व रौद्र ह्या रसांस विशेष अनुकूल आहेत, किंबहुना त्यांची उत्पत्तीच त्यांपासून झालेली आहे असें म्हटलें तरी चालेल. भारतीय संगीतशास्त्र व कला हीं भक्ति, उपासना, व धर्म ह्यांवर विशेषकरून अवलंबून असल्याकारणानें तीं सौम्य स्वभावाचीं असून शांत, करुण व शृंगार ह्या रसांस अत्यंत अनुकूल आहेत, व त्यांची उत्पत्ति व वृद्धि भक्ति व धर्म ह्यांमुळेच झाली आहे यांत कांहीं संदेह नाही. भारतीयंचे आचार विचार व व्यवहार ह्यांमध्ये धर्म व भक्ति ह्यांचें प्राबल्य फार आहे. ह्यांचेंच प्रतिबिंब मनोविकारांतही असतें व मनोविकार स्पष्ट हुबेहुब व ताबडतोब वठविण्याचें मुख्य साधन संगीत-कला ही होय. ह्या प्रकारचा स्वभावतःच दोन्ही ठिकाणच्या शास्त्रांमध्ये व कलांमध्ये भेद आहे व तो भेद व्यक्त करून दाखविण्यास भाषेच्या लिपीप्रमाणें राष्ट्राच्या संगीत-लिपीही भिन्न असली पाहिजे हें ओघानेंच प्राप्त होतें. तेव्हां पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांची भाषा व लिपि एक होईल हें ह्यणणें व ती एक होण्याकरितां प्रयत्न करणें हें जितकें सयुक्तिक व संभवनीय आहे तितकेंच त्यांची त्यांची संगीत-लिपिही एक करण्याचा प्रयत्न करणें उपयुक्त व समंजस आहे असें म्हणण्यास कांहीं हरकत नाही.

वर्णात्मक लिपीपेक्षां चिन्हात्मक लिपि सोपी जाते हेंही ह्यणणें सयुक्तिक नाही. चिन्हात्मक लिपीमध्ये सर्व स्वरांना जरी एकच बिंदुरूप चिन्ह कल्पिलें असतें तथापि त्यांचा उच्चनीचभाव, क्रम व पार्थक्य हीं दाखविण्याकरितां त्यांचीं समांतर आडव्या रेषांवर व त्यांच्या अवकाशांमध्ये रचना करणें व अशा तऱ्हेची रचना वाचण्याकरितां डोळ्यांचा अतिशय उपयोग करावयास लागणें व विशेष अवधान ठेवणें हें फार त्रासाचें काम आहे. वर्णात्मक लिपीमध्ये प्रत्येक स्वराचा द्योतक भिन्न वर्ण असल्याकारणानें स्वरांचा क्रम, पार्थक्य व उच्चनीचभाव हा वर्णांमध्येच स्वतःसिद्ध असतो व त्यांची पाहिजे तशी रचना थोडक्यांत होऊन ती वाचण्यास फार सोपी जाते व डोळ्यांस तितके श्रम पडत नाहीत. शिवाय निरनिराळ्या गमकांचें काम ज्या संगीत-कलेत विशेष असतें व प्रत्येक स्वरागणित कांहींना कांहीं तरी विशिष्ट प्रकारचें काम करून

दाखवावयाचें असतें त्या कलेची लिपि वर्णात्मक असल्यानेच विशेष सौकर्य साधतें हें अनुभवसिद्ध आहे.

आपली संगीत-लिपि वर्णात्मक आहे असें वर सांगितलेंच आहे. सरि ग म प ध नि हे सात वर्ण सप्तस्वरांचे द्योतक आहेत. ह्या सात भिन्न वर्णांमध्ये स्वरांचा क्रम, त्यांचा उच्चनीच-भाव व पार्थक्य हीं स्वभावतःच सिद्ध झालेलीं आहेत, व संस्कृत भाषेतल्या वाक्यांतील पदांप्रमाणें ते वर्ण पुढें मार्गें कोठेही ठेविले तरी आपलें विशिष्ट स्वरूप तेव्हांच स्पष्ट करून दाखवितात. त्यांना विशिष्ट स्थानाची अपेक्षा असत नाही. पाश्चिमात्यांच्या भाषेत वाक्यांतील पदें नेमलेल्या ठिकाणीं योजिलीं तरच तीं कर्तृकर्मादि विशिष्ट अर्थांची वाचक होतात, स्थानभ्रष्ट झालीं असतां होत नाहीत, तशीच त्यांच्या संगीत-लिपींतील चिन्हांनाही नियमित स्थानांची जरूर असते. हें एक वर्णात्मक लिपीमध्ये विशेष सौकर्य आहे व तें भारतीय भाषांच्या रचनेस फार अनुकूल आहे.

सरि ग म प ध नि हे केवळ सात वर्ण मध्य सप्तकांतील सप्तस्वर होत. ह्याच वर्णांस वर व खालीं बिंदु अगर लहानशी उभी रेघ दिली ह्मणजे इतर दोन सप्तके तयार झालीं. उदाहरणार्थ—‘स रि ग म,’ ‘सरि ग म,’ व ‘सं रिं गं मं’ ह्या तीन रचना क्रमानें मंद्र, मध्य व तार ह्या तीन सप्तकांतील होत. ह्याहीपेक्षां खालच्या व वरच्या सप्तकांतील स्वर दाखविण्याचें कारण पडल्यास त्यांना हींच चिन्हे दोन वेळ, तीन वेळ चार वेळ किंवा जितकी अपेक्षा असेल तितके वेळ द्यावीं ह्मणजे पाहिजे तितक्या सप्तकांचें काम होतें. जसें—सं रिं गं मं, व सं रिं गं मं हे क्रमानें अनुमंद्र व अतितार सप्तकांतील स्वर होत. कोमळ व अतिकोमळ स्वर क्रमानें गू मू, व गू मू ह्या चिन्हांनीं दाखविणें व गं मं आणि गं मं ह्या चिन्हांनीं तीव्रतर व तीव्रतम स्वर लिहून दाखविणें फार सयुक्तिक आहे. शुद्ध व तीव्र स्वर चिन्हविरहित ठेविले आहेत.

प्रत्येक स्वर एक मालेचा कल्पिला आहे. तोच स्वर अधिक मात्रांचा करावयाचा असल्यास त्याच्या पुढें प्रत्येक मात्रेबद्दल ५ असें अवग्रहाचें चिन्ह योजिलें आहे. कोणी कोणी दोन मात्रांच्या स्वराकरितां कांहीं चिन्ह न योजितां दीर्घ वर्ण योजितात, पण तीन व अधिक मात्रा दाखविण्यास चिन्ह कल्पिलेंच पाहिजे, याकरितां सामान्येकरून सर्वत्र अवग्रहाचें चिन्ह एक मात्रेकरितां योजणें हें विशेष सयुक्तिक आहे-अर्धा, पाव, एकतृतीयांश, एकपंचमांश वगैरे मात्रांचे विभाग दाखविण्याकरितां प्रत्येक भेदास निराळें चिन्ह कल्पिल्यास गौरव फार होतो व लिपि फार त्रासदायक होते ह्मणून सामान्येकरून पाहिजे तितके स्वर एक मात्रेच्या काळांत उच्चारण्या-

करितां ह्मणजे परंपरेनें अर्धा पाव वगैरे मात्रेकरितां सरि, सरिग, सरिगम, सरिगमप असें बंधनीरूप चिन्ह कल्पिलें आहे. ह्या चिन्हाच्या योगानें एक मात्रेचा विभाग पाहिजे तितका करितां येतो.

ताल व काल ह्यांबद्दल क्रमानें - व ० अशीं चिन्हे अक्षराच्या खालीं योजिलीं

आहेत. = हे चिन्ह समेच्या तालाचें व = हे चिन्ह मुख्य समेच्या तालाचें ह्यणजे अवसानाचें कल्पिलें आहे. हीं तालाचीं चिन्हें तर फारच मुलभ व सयुक्तिक आहेत. एका अस्ताईत तालाचीं दोन अथवा अधिक आवर्तनें होत असल्यास रागाच्या मुख्य किंवा अंश स्वराचें स्थान मृदंगाच्या विशिष्ट थापेनें दाखवितात तें स्थान अस्ताईतीळ इतर समापेशां पृथक्तऱ्हेनें व चट्कन लक्षांत यावें ह्यणून मुख्य समेचें असें निराळें चिन्ह कल्पण्याचें कारण पडलें आहे.

दशविध गमकांपैकीं प्रचारांत वारंवार उपयोगांत येत असलेलीं व बालसंगीतबोधांत ज्यांचा उपयोग इष्ट आहे अशीं तीनच गमके आहेत. तीं कंप, स्फुरण व आंदोलन हीं होत. कंपाचें चिन्ह ॥ असें, स्फुरणाचें ॥ असें व आंदोलनाचें ॥ असें कल्पिलें आहे.

अलीकडे कांहीं गृहस्थांनीं संगीतकलेवर कांहीं पुस्तकें लिहिलीं आहेत त्यांत त्यांनीं संगीत-लिपीचीं चिन्हें शास्त्रपरंपरा व युक्ति या दोहोंसही सोडून पाहिजे तितकीं मनास वाटेळ तशीं योजिलीं आहेत. अशा प्रकारचीं पुष्कळशीं चिन्हें योजणें मोठ्या कल्पकतेचें द्योतक आहे असें नाही. शिवाय अशा प्रकारचीं हवीं तितकीं चिन्हें योजिल्यानें संगीत-लिपि फार बोजड व अवघड होते, व अभ्यासिजनांचें मन त्यांवरून उडून ते पराङ्मुख होतात. शास्त्रपरंपरा व युक्ति ह्यांस धरून योजिलेली लिपीच सर्वमान्य व संग्रहणीय होय.

गायनाचा उपयोग व माहात्म्य.

शास्त्रांत दिलेल्या नियमांस अनुसरून मुक्तकंठ रीतीनें दररोज नियमानें निदान तास दोन तास वेदपठनाप्रमाणें गायनाचा अभ्यास केल्यास शरीरप्रकृति उत्तम राहते याबद्दल कांहीं एक शंका नाही. गायनाच्या योगानें फुफ्फुसांतील प्राणवायूस योग्य व नियमित चालन मिळून रक्त शुद्ध होतें व रुधिराभिसरण चांगलें होऊन अन्नपचनास फार मदत होते; आणि अशा तऱ्हेनें अहारविहार नियमित झाल्याच्या योगानें शरीरारोग्य उत्कृष्ट राहून मन सदोदित उल्लसित राहतें. शरीर व मन हीं दोन्हीही सतत उत्साहयुक्त व उल्लसित असल्या कारणानें कोणचेंही श्रमसाध्य कार्य अनायासें पार पाडण्यास इच्छा व शक्ति असते. ह्या प्रकारें सतत कृतकार्य झाल्यानें मनुष्यास ऐहिक सुख सहज प्राप्त होतें. गायनाच्या योगानें स्वताचें जसें मनरंजन होतें त्याप्रमाणें आप्तइष्ट, मित्रबंधु इत्यादिकांचें मनरंजन करितां येतें इतकेंच नव्हे, तर दुष्ट, दुराचारी, व्यसनी व शत्रु इत्यादिकांचेंही रंजन करून त्यांचें मन वळवून त्यांना सत्कार्याकडे लावितां येतें. आणि ह्या योगानें परोपकार व देशकार्यही साधून पुण्यप्राप्ति होऊन पारत्रिक सुखाचेंही साधन होतें. हा गायनाचा उपयोग कांहीं सामान्य नाही.

गायनाचें माहात्म्यही फार मोठें आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानें सामवेदापासून सप्तस्वर घेऊन त्याचा संग्रह केला आहे. पार्वतीपति शंकर गायनाच्या योगानें फार संतुष्ट

होतो. गोपीवल्लभ भगवान् श्रीकृष्ण मुरलीच्या नादांत अगदी तल्लीन होऊन जातो. ब्रह्मदेवास सामगायन फार प्रिय आहे. ऐहिक व पारलौकिक सर्व सुख टाकून आपली महती नांवाची वीणा वाजवीत नारद मुनि सतत ब्रह्मानंदामध्ये गढून गेलेला असतो. वाग्देवता सरस्वती ही आपली कच्छपी वीणा घेऊन सर्वकाळ गायनवादानांत रममाण झालेली असते. मग इतर देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर व मानव गायनास लुब्ध होतील यांत काय शंका आहे. ज्याला विषयास्वाद ह्मणजे काय हें अद्यापि कांहींच माहीत नाही असा अगदी लहान बालक देखील रडत असतां मातेने पाळण्यांत घालून त्याच्यावर सुस्वर गाणी गाईली ह्मणजे तो मधुर नाद ऐकून बालकाला पराकाष्ठेचा हर्ष होतो व तो आनंदानें खेळू लागतो किंवा सुखानें झोपी जातो. वनामध्ये तृण खाऊन यथेच्छ संचार करणारे मृग पशु पारध्याच्या गाण्यास लुब्ध होऊन त्याच्या पाशांत सांपडतात व प्राणास देखील मुकतात. मोठी फणा काढून क्रोधानें विषाचे फुत्कार टाकीत असलेला नाग देखील गारुड्याच्या पुंगीचा नागसूर ऐकून आनंदित होतिसाता फणा डोलवू लागतो.

भगवत्प्रसाद होण्याकरितां श्रीविष्णूची षोडशोपचार पूजा करित असतांना दररोज गीत, नृत्य, वाद्य हीं समर्पण करावी असें शास्त्रांत सांगितलें आहे. ' नारदा मी वैकुंठाचे ठिकाणी राहत नाही व योग्यांच्या हृदयांमध्येही राहत नाही, तर माझे भक्त जेथे माझे गुणानुवाद गातात तेथे मी सतत अध्यक्ष उभा असतो ' असे स्वतः भगवंतांनी नारदास पुराणांतरी सांगितलें आहे. वीणा वाजविष्णूचें तत्त्व जाणणारा, श्रुति जाति इत्यादिकांमध्ये निष्णात व ताल अवगत असलेला मानव अनायासानें मोक्षास जातो, असें याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये वचन आहे. अश्र्वमेधामध्ये अतिसुस्वर वीणा वाजविणारे व गाणारे दोन ब्राह्मण असावे असें ' गायेतां ब्राह्मणौ ' ह्या श्रुतिवचनांत सांगितलें आहे. एवंच श्रुतिस्मृतिपुराणेतिहासादिकांत गायनाची फार थोरवी गाइली आहे. अशा प्रकारच्या गायनाचें महत्त्व वर्णन करण्यास कोण समर्थ आहे! अश्र्वमेधादिकांचे समर्थी गायन केल्यानें धर्म साधतो; चतुर गायकास गानप्रिय राजादिकांपासून द्रव्य प्राप्त होतें; गायनापासून आनंद होऊन मनकामना तृप्त होतात; नादोपासनेच्या योगानें ब्रह्मानंद होऊन मोक्ष प्राप्त होतो असें श्रुतिस्मृति सांगतात. सारांश, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ एकदम साधण्यास गायन हें एकच व प्रमुख साधन आहे असें ह्मटल्यास कांहीं प्रत्यवाय नाही.

गीताचा महिमा याहीपेक्षा अधिक असून तो अपरिमेय आहे असें कुंभकर्ण नरेंद्रानें आपल्या संगीतराज ग्रंथांत मोठ्या मार्मिकपणानें व सहृदयतेनें वर्णन केलें आहे. गीत हें रोग्याची मृतसंजीवनी मात्रा, विराहिजनांचें मन रंजविणारी प्रिय वस्तु, यो-

१. संगीत-रत्नाकर-१. १; संगीतदर्पण-१. १५-१७; संगीत-पारिजात-१.

२. संगीत-रत्नाकर-१. १. २५-३०.; संगीत-पारिजात-७-१९.; रागविबोध—द्वितीय विवेक-४.५.

म्यांचा परम ध्यानाचा विषय, दीन व दुःखित यांचें मोठें विश्रांतिस्थान, दरिद्यांचा अनुपमेय ठेवा, सर्पांचा व भोगिलोकांचा मोहिनी मंत्र, व प्रेमवश लोकांची वशीकरण-कला होय. याचकरितां इतर सर्व कार्यव्यवसाय टाकून मुनिजन नादोपासना करि-तात. स्वर्गस्थ झालेल्या जनास पुनः भूतलावर जिवंत करून आणण्याची ज्याची शक्ति आहे असे कविवाणीस अगोचर जें गायन त्याचें माहात्म्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे.

भारतीय संगीतशास्त्राचा त्रोटक इतिहास.

आपले मनोगत विचार व विकार एकमेकांस स्पष्ट, त्वरित, व निश्चितपणें कळावे हें व्यवहाराचें मुख्य बीज आहे व ह्याकरितां भाषा, शब्द ह्यणजे ध्वनिकार, व चेष्टा ह्यांचा उपयोग प्रसंगवशात् पृथक् किंवा एकत्र करणें सर्वत्रांस इष्ट व अवश्य आहे. भाषेची पात्रता केवळ मनुष्यप्राण्यासच आहे. चेष्टा व ध्वनिविकार ह्यांचा उपयोग प्राणिमा-त्रास साधारण आहे. तेव्हां वर्णात्मक शब्द ह्यणजे भाषा, अनुरणनात्मक ध्वनि व चेष्टा हीं क्रमानें ज्यांत प्रधान आहेत असें गायन, वादन व नर्तन ह्यणजे परंपरया सांग संगीत हें प्राणिमात्राच्या व्यवहारास अत्यंत आवश्यक आहे व त्याची उत्पत्ति भाषेबरोबर किंबहुना प्राणिमात्राच्या उत्पत्तीबरोबरच झाली असली पाहिजे.

मानव प्राण्याच्या आद्य व्यवहाराची साक्ष देणारे पृथ्वीवरील अत्यंत प्राचीन व सर्वापेक्षां पूर्वीचे ह्यणजे अनादि ग्रंथ म्हटले ह्यणजे आपले परमपूज्य वेद होत हें आज कोणास नव्याने सांगावयास पाहिजे असें नाहीं. याविषयी प्राचीन, अर्वाचीन, स्वदेशी, विदेशी, आर्य, अनार्य सर्व लोकांचें ऐक्यमत्य आहे. वेदचतुष्टयीमध्ये ऋग्वेदाचें प्राथम्य आहे ही गोष्ट पूर्वपरंपरेस अनुसरून सायणाचार्यानीं प्रस्थापित केली आहे व ती सर्वांस मान्य आहे. ऋग्वेद हा छंदोरूप असून उदात्त, अनुदात्त, स्वरित आणि कंप इत्यादि स्वरविकारांनी व लघु, गुरु व प्लुत इत्यादि मात्राभेदांनी युक्त असल्याका-रणानें तो गीताचें मूलस्वरूपरूपच आहे असें म्हटल्यास कांहीं हरकत नाहीं. शिवाय ' तस्मा इन्द्राय गायत, ' ' गायेतां ब्राह्मणौ ' इत्यादि गायनास अनुकूल अशीं स्पष्ट श्रु-तिवचनेंही शास्त्रांतर्गत बरींच आहेत. ऋक्तंत्रामध्ये श्वास, नाद व वर्ण ह्यांचा भेदाभेद स्पष्ट करून दाखविला आहे. पाणिनीय शिक्षेंत स्वर कसा उत्पन्न होतो हें सांगून सप्तस्वर व त्यांचीं स्थानें व त्यांचा उदात्त, अनुदात्त, व स्वरित ह्यांमध्ये कसा अंत-र्भाव होतो हें दाखवून रंग व कंप यांचें उच्चारण कसें करावें ह्याबद्दल सविस्तर निरूपण केलें आहे. ऋक्प्रातिशाख्यांत सप्तस्वरांविषयी व मात्राविषयी बराच सूक्ष्म विचार केला आहे. संपूर्ण सामवेद गायनाचाच वेद आहे; व सामवेदाचे पुष्पसूत्रांत

१. जयदेव कवीनें अष्टपदींचें गायन करून आपल्या पत्नीचें प्रेत जिवंत केलें ह्या दंत-कथेवर ग्रंथकाराचा एथें कटाक्ष दिसतो.

२. कुंभकर्णनरेंद्रकृत संगीतराज—तृतीय परीक्षण ८१-८३.

गायनाचा सांगोपांग विचार केला आहे. नारदी-शिक्षेत तर समग्र संगीतशास्त्र भरले आहे. नाद, स्वर, ग्राम, मूर्छना, तान, ताल, गमक, गायनाचे गुणदोष, गात्रवीणा, दारवी वीणा, श्रुतिवीणा, वगैरे संगीतशास्त्रातील सर्व मुख्य विषयांचे सविस्तर विवेचन केले आहे. याप्रमाणे श्रुतिग्रंथांत संगीतशास्त्रातील मुख्य मुख्य विषयांचे विवेचन आहे इतकेंच नव्हे तर आयुर्वेद व धनुर्वेद यांप्रमाणे गांधर्ववेद हा पांचवा वेद मानिला आहे.

केवळ श्रुतिग्रंथांतच संगीतशास्त्रातील विषयांचा विचार केलेला व त्यांची महती गाडलेली आढळते असे नाही; तर स्मृति, इतिहास व पुराणे ह्या ग्रंथांतही संगीताचा उहापोह बराच आहे. मनु, याज्ञवल्क्य व नारद ह्यांच्या स्मृतींमध्ये श्रुति, स्वर, जाति वीणावादन, ताल, वगैरे विषयांबद्दल ठिकाठिकाणी उल्लेख आहे. तसेच अग्निपुराण, वराहपुराण, विष्णुपुराण, व वायुपुराण ह्यांमध्येही छंदःशास्त्र, अलंकारशास्त्र, व्याकरणशास्त्र वगैरे शास्त्रांतील माहितीने भरलेले जसे कांहीं अध्याय आहेत त्याप्रमाणे संगीतशास्त्रातील विषयांकडेही कांहीं अध्याय आले आहेत. वायुपुराणांत ८६ व ८७ ह्या दोन अध्यायांत संगीतशास्त्रातील बऱ्याच विषयांचा समावेश केला आहे. ८७ व्या अध्यायाच्या प्रारंभी पूर्वाचार्यांच्या मताप्रमाणे मी तुह्यांस ३०० अलंकार सांगतो असे सूत शौनकादि ऋषीप्रत ह्यणतात !

परंतु ह्या सर्व ग्रंथांत संगीतातील विषयांचे जे विवेचन आहे ते अव्यवस्थित स्वरूपाचे असल्याकारणाने शास्त्रपद्धतीस धरून नाही. संगीताचे शास्त्रीय पद्धतीचे विवेचन भरत मुनीच्या नाट्यशास्त्रापासून सुरू झाले.

आपल्या भरतखंडांत संगीतशास्त्रकर्ते अनेक होऊन गेले आहेत. त्यांपैकी भरत, कश्यप, मतंग, वेणु, याष्टिक, कोहल, विशाखिल, दंतिल, कंबल, अश्वतर, विश्वासु, नारद, तुंबरु, हनुमान्, रावण, नंदिकेश्वर, बिंदुराज, क्षेत्रराज, रुद्रट, नान्यभूपाल, भोजराज, परमदी, सोमेश, जगदेकमल्ल, भरत-नाट्यशास्त्राचे व्याख्यानकार लोल्लट, उद्भट, शंकुक, भट्ट अभिनवगुप्त, इत्यादि संगीतशास्त्रविशारदांचा उल्लेख शाङ्गदेवाने आपल्या संगीतरत्नाकर नामक ग्रंथांत व अहोबलाने आपल्या संगीतपारिजात नामक ग्रंथांत केला आहे. हे व इतर संगीतशास्त्र-विशारद जे पूर्वी होऊन गेले त्या सर्वांच्या मतांचे मंथन करून त्यांचे सार आपल्या ग्रंथांत दिले आहे असे शाङ्गदेवाने प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे. परंतु ह्यांतील बहुतेकांचे ग्रंथ हल्ली उपलब्ध नाहीत.

सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी प्रचारांत असलेले संगीतशास्त्राचे मान्य ग्रंथ ह्यणजे भरतमुनिकृत नाट्यशास्त्र, निःशंक शाङ्गदेवकृत संगीतरत्नाकर, चतुर दामोदर-

१. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ.

२. शाङ्गदेवाने संगीत-रत्नाकर हा ग्रंथ ईसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या पूर्वार्धांत रचिला. ह्याचाच 'अध्यात्मविवेक' ह्या नावाचा आणखी एक ग्रंथ प्रसिद्ध आहे.

कृत संगीतदर्पण, अहोबिल पंडितकृत संगीतपारिजात, सोमकविकृत रागविबोध, कुंभकर्ण नरेंद्रकृत संगीतराज, पुंडरीक विठ्ठलकृत रागमाला वगैरे ग्रंथ होत. ह्या सर्वांत संगीतरत्नाकर हा ग्रंथ मोठा व्यापक असून फार महत्त्वाचा आहे. ह्या ग्रंथांत संगीताच्या सर्व स्केधांचे व विषयांचे मार्मिक रीतीने विवेचन केले आहे. याच्या तोडीचा दुसरा ग्रंथ संगीतशास्त्रांत कोणचाही नाही. संगीत-रत्नाकरावर चतुर कलिनार्थाची सर्वमान्य टीका आहे. ही टीका मोठी मार्मिक, व्यापक, व व्युत्पादक अशी आहे. संगीतराज हा ग्रंथ रत्नाकराच्या तोडीचा दिसतो, परंतु तो संपूर्ण कोठे मिळत नाही. संगीतदर्पण हा ग्रंथही बऱ्याच योग्यतेचा आहे. संगीतरत्नाकराचे साररूप हा ग्रंथ असून रत्नाकराच्या खालोखाल याचे महत्त्व आहे. भरत-नाट्यशास्त्रांत संगीतांतील नाट्यस्कंधाचा व त्यास प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या विषयांचा उद्‌घोष विशेष केला आहे. ह्याही ग्रंथांत संगीताच्या सर्व विषयांचे विवेचन आहे. रत्नाकारापेक्षा संगीतदर्पणांत तालांचे विवेचन फार विस्ताराने केले आहे. इतर ग्रंथांत संगीतांतील काहीं काहीं विषयांचे विवेचन आहे. उदाहरणार्थ, रागविबोध व रागमाला ह्या दोन ग्रंथांत स्वर व राग यांचेच विवेचन आहे. रागविबोध हा ग्रंथ प्रौढ व मार्मिक आहे. ह्या सर्व ग्रंथकारांचा उद्देश पूर्वीचे शास्त्र देऊन त्या त्या वेळचे फेरफार सांगून दोहोंचा मेळ घालण्याचा दिसतो. सोमनाथाने विकृत स्वर मेळ व राग यांचा विचार विस्ताराने करून लक्ष्य व लक्षण यांचा विशेषपरिहार करण्याचा प्रयत्न केला आहे. दामोदराने तालांची माहिती विस्ताराने देऊन प्रचारांतील ताल बरेच सांगितले आहेत. तानसेनाने आपल्या संगीतसार नामक ग्रंथांतही आपल्या वेळी प्रचारांत असलेल्या गोष्टींचे थोडक्यांत स्वरूप सांगितले आहे. जयपुरचे महाराज सर्वाई प्रतापसिंह ह्यांनी केलेला राधागोविंद-संगीतसार हा हिंदी भाषेतील ग्रंथ फार विस्तृत असून व्यापक आहे. ह्या ग्रंथांत संगीतांतील सर्व विषयांचे पूर्वपीठिका देऊन फार विस्ताराने विवेचन केले आहे, व आपल्या वेळच्या संगीताच्या स्वरूपाचे दिग्दर्शनही केले आहे. परंतु ह्या सर्व ग्रंथांत दिलेले शास्त्राचे स्वरूप व त्या त्या वेळेचे प्रचार आणि सध्या प्रचलित असलेले संगीतकलेचे स्वरूप या दोहोंमध्ये फार भेद दृष्टोत्पत्तीस येतो.

१. हा पंधराव्या शतकातील ग्रंथ असावा.

२. संगीत-पारिजाताचे भाषांतर फारसी भाषेत अवरंगझेब बादशाहाच्या कारकीर्दीत ह्यणजे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असल्यामुळे त्याच्या पूर्वी निदान एक शतक तरी हा ग्रंथ प्रसिद्धीस आला असला पाहिजे; ह्यणजे संगीत-पारिजात हा ग्रंथ १६ व्या शतकांत निर्माण झाला असावा.

३. सोमनाथाने रागविबोधाच्या शेवटी अखेरच्या पद्यांत ग्रंथरचनाकाल दिला आहे. तो असा-
आश्विन शुक्ल प्रतिपदा, सोमवार, शके १५३१.

४. हा ग्रंथ बराच अर्वाचीन दिसतो. ह्या ग्रंथाची लेखनशैली बरीच प्रौढ, अलंकारिक, व विस्तृत आहे.

५. पुंडरीक विठ्ठल हा १७ व्या शतकातील ग्रंथकार होय.

६. चतुर कलिनार्थाची स्थिति अनुमानाने पंधराव्या शतकांत निश्चित करता येते.

भरतखंड हे सर्व संपत्तींचे व सुखसाधनांचे माहेरघर व सृष्टीचे विलासस्थान असल्यामुळे श्रीरामचंद्र व युधिष्ठिर यांच्यापासून आज तागायत शंकरा देशी व विदेशी, स्वधर्मी व विधर्मी लोकांच्या व राजांच्या राज्यतृष्णेमुळे त्यांच्या ताब्यांत गेल्याने समाज, धर्म, नीति, शास्त्रे, कला इत्यादि गोष्टींत फार परिवर्तन झाले आहे. कांहीं समाज, धर्म व नीतितत्त्वे, शास्त्रे व कला नष्टप्राय झाली आहेत; व कांहीं नवीनच उत्पन्न झाली आहेत. इतर शास्त्रे व कला यांच्याप्रमाणे संगीतशास्त्र व कला यांच्यामध्येही फार फरक झाला आहे. किंबहुना संगीतशास्त्र असे प्रायः नष्टच झाले आहे ह्याटल्यास कांहीं प्रत्यवाय नाही. उरले आहे ते फक्त कोठे कोठे दृष्टीस पडणारी कला होय. यवनांच्या वेळेस ही कला धर्मनाह्य मानिली असल्यामुळे व उच्च प्रतीच्या लोकांनी तिचा अव्हेर केल्यामुळे हलक्या दरजाच्या लोकांत तिचा शिरकाव झाला, व त्या योगाने तिचे शुद्ध व उज्ज्वल स्वरूप नाहीसे होऊन तिला हीनदशा प्राप्त झाली. तथापि पुढे कांहीं दिवसांनी हिंदु व यवन यांचे विशेष संघट्टन झाल्यामुळे कांहीं बादशहांनी व श्रेष्ठ लोकांनी तिला हातीं धरिले व तिचे पुनरुज्जीवन केले. तानसेन, नायक गोपाळ, नायक बैजू वगैरे मंडळीयाच वेळची होत. हिंदुधर्माचा पक्का ट्रेण्टा व मुसलमानी धर्माचा कड्डा अभिमानी जो अलमगीर (अवरंगझेब) बादशहा त्याच्या खुद्द अमदानांत 'तोहफतुल् हिंद' ह्या नांवाचा साहित्य व संगीत शास्त्रावरील व्यापक ग्रंथ निर्माण झाला. ह्या ग्रंथाचे सात बाब ह्याणजे अध्याय आहेत. त्यांतील पांचव्या अध्यायांत संगीताचे विवेचन आहे. इतर अध्यायांत छंद, अलंकार, रस वगैरे विषय आहेत. तसेच त्याच्याच वेळेस संगीत पारिजाताचे फारसी भाषेत रूपांतर झाले व इतर ग्रंथही रचले गेले. तथापि ह्या वेळेस व नंतर शास्त्राची परंपरा बहुतेक नष्ट झाली असल्यामुळे कलेस शास्त्राचे पाठबळ फारसे मिळाले नाही. संगीतशास्त्रातील तीन स्कंधांपैकी नृत्य स्कंध अगदीच नष्टप्राय झाला. नर्तनकला कांहीं थोडीशी उत्तर हिंदुस्थानांत अयोध्या वगैरे प्रांतांत व कर्णाटकांत तंजावर प्रांतांत अद्यापि धुगधुगी राखून आहे. वाद्यकलेत मुसलमानांनी सतार, बान, ताऊस, सॅरोद वगैरे वाद्ये नवीन निर्माण करून त्याचे बोल व गति नवीन करून थोडीशी भर घातली आहे. पण तिचा पूर्वाच्या शास्त्राशी फारसा मेळ नाही. गायनांत विरुत स्वरांचा फार संकोच झाल्यामुळे मेळ व राग यांच्या स्वरूपांत व नांवांत फार फेरबदल झाला आहे. नाही म्हणावयास पदे, ध्रुवपद, स्याँल, टर्प्पा वगैरे

१. अमीर खुषरू याने सतार प्रचारांत आणिली.

२. बान हे रुद्रवीण्याचे रूपांतर दिसते.

३. हे फारशी (इराण) लोकांचे वाद्य आहे. यांत सारंगी व सतार यांचा मिलाफ केला आहे.

४. हे अफगाण लोकांचे वाद्य आहे.

५. तुलसीदास, सूरदास, पुरंदरदास, अमृतराय, केशवस्वामी वगैरे कवि पदांचे पुरस्कृत होत.

६. तानसेन, बैजूबाबरे, प्रेमदास, सूरदास, चिंतामणि मिश्र हे ध्रुवपदाचे प्रवर्तक होत.

७. सदांग, अधारंग व मनेरंग हे स्यालाचे कर्ते प्रसिद्ध आहेत.

८. बोरी मिया ह्याने टप्प्याचे गाणे प्रथम प्रचारांत आणिले.

कवितेचे प्रकार नवीन बनवून प्रबंधाध्यायांत थोडीशी भर घातली आहे, पण ती ही फारशी शास्त्रास धरून नाही. तालांचें परिवर्तन तर फारच चमत्कारिक झालें आहे. पूर्वीचे बहुतेक शास्त्राक्त ताल नामशेष होऊन त्यांच्या जागी नर्तनास उपयोगी पडणारे मृदंगाचे बोल व गति ताल ह्यांनून प्रचारांत आले आहेत. त्यांतही सप्तताल व त्यांच्या प्रत्येकाच्या पांच जाति मिळून ३५ ताल कर्णाटकांत प्रचलित आहेत. पण उत्तर हिंदुस्थानांत यांतील दहा पंधराच ताल प्रसिद्ध आहेत, व कित्येकांचीं नांवेही नवीनच आहेत. मृदंग किंवा पखवाज ह्यांजें पक्षवाद्य हें पूर्वी आपल्या आवाजाच्या व गतीच्या योगानें गायनास व नर्तनास जोडणानें देणारें होतें तें हल्लीं नुसत्या तालाच्या कोटींत घातल्यामुळें त्यावर वाजवितां येणारें ताल तेवढे उत्तर-हिंदुस्थानांत प्रचलित आहेत. मृदंगावर इतर ताल वाजवितां येणारें नाहीं असें नाहीं, पण तशी खटपटच कोणी केलेली दिसत नाहीं. आपल्याकडे कांहीं नामांकित तालज्ञ पंडित आहेत त्यांनीं ह्या दिशेनें प्रयत्न केल्यास काय होणारें नाहीं ? कर्णाटकांत ३५ ताल वाजविणारे मृदंग नारायणस्वामीसारखे कांहीं तालज्ञ अद्यापि आहेत असें ऐकिवांत आहे, पण त्यांनींही शास्त्रोक्त तालांचें पुनरुज्जीवन केलेलें दिसत नाहीं.

याच वेळेस महाराष्ट्रांतही थोडी चळवळ झालेली दिसते. केशवस्वामी, रंगनाथस्वामी, उद्धव चिद्घन, अमृतराय, अनंतफंदी वगैरे साधु कवींनीं पदें, कटाव, फटके वगैरे कवनें करून प्रबंधाध्यायांत थोडीशी भर घातली. रामजोशी यांनीं लावणीची चाल नवीन करून त्या छंदांत शृंगार व शांत रसपर बरीच कवनें करून लोकांस मनरंजनपूर्वक नीतीचा उपदेश करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पुष्कळ कवींनीं आरत्या, भुपाल्या, पाळणें वगैरे कवनें केलेलीं प्रसिद्ध आहेत. उत्तर हिंदुस्थानांत तुलसीदास, सूरदास, कबीर, कमाळ, नानक, ह्यां चैतन्य सारखे व गुजरार्थेंत नरसी मेहता, प्रेमानंद, मिराबाई सारखे भगवद्भक्त कवि होऊन त्यांनींही भक्तिपर कवनें पुष्कळ केलेलीं आढळतात. पण ह्या सर्व रचनेमध्ये कवित्वाचा व भक्तीचा अगर उपदेशाचा अंश विशेष असल्यामुळें संगीतशास्त्र असें फारसें पुढें आलें नाहीं. नाहीं म्हणावयास उत्तर हिंदुस्थानांत कलकत्यास राजा शैरींद्रमोहन टागोर ह्या विद्वान् गृहस्थानीं रत्नाकर, दर्पण व पारिजात ह्यांस धरून व दक्षिणेंत कर्णाटकांत गोविंददीक्षित, त्यागराज, पुरंदरदास, वैकटमखी, सुब्बय्या वगैरे अनेक पंडितांनीं भरत-कल्पलता-मंजरीस अनुसरून संगीतशास्त्राचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. राजा शैरींद्रमोहन टागोर ह्यांनीं 'संगीतशास्त्राचा इतिहास,' 'सहा मुख्य राग,' 'श्रुति व स्वरसप्तके,' 'नृत्यांकुर,' वगैरे संगीतशास्त्राचे बरेच ग्रंथ इंग्रजींत नवीन लिहिले आहेत, व संगीत-दर्पण ह्या ग्रंथाचा एक भाग सटीक छापविला आहे. गोविंददीक्षित, वैकटमखी व सुब्बय्या यांनीं तिकडे संगीतशास्त्राचें बरेच परिवर्तन केलें म्हटल्यास कांहीं हरकत नाहीं; व सध्यांचें कर्णाटकांतील संगीतशास्त्र व कला यांचें स्वरूप सर्वांशीं यांच्या कृतीवर अवलंबून आहे. कर्णाटकांत सध्या प्रसिद्ध असलेले सोळा स्वर, ७२ मेळ, १००१ राग व त्यांच्या संज्ञा, व ३५ ताल हे सर्व यांनीं प्रचारांत आणिले आहेत. अगदीं अलीकडे शिंगराचार्तु

यांनी ह्या प्रचलित असलेल्या शास्त्रास व कलेस धरून संगीताची ६ क्रमिक पुस्तके तयार केली आहेत. याच शास्त्रास धरून क्याप्टन डे ह्यांनी 'दक्षिणेंतील संगीत व वाद्ये' ह्या नांवाचा ग्रंथ पंधरा वर्षांपूर्वी लिहून प्रसिद्ध केला आहे. सर विलिम्य जोन्स, क्याप्टन विल्ड वगैरे गृहस्थांनी पूर्वी भारतीय संगीत शास्त्रावर एशियाटिक सोसायटीपुढे बरेच निबंध वाचले आहेत. मद्रासेकडील प्रसिद्ध विद्वान् व नाना-भाषाकोविद् चिन्नस्वामी यांनी तर मोठ्या मेहनतीने व द्रव्याचा अपरिमित व्यय करून व 'प्राच्य संगीत' ह्या नांवाचा ग्रंथ इंग्रजीत लिहून आपले संगीत उत्तम आहे व पाश्चिमात्यांच्या प्रचलित संगीतलिपीने ते पाहिजे तसे लिहून दाखवून त्यांसही ते प्रिय कारितां येईल हे सप्रयोग सिद्ध करण्याचा भगीरथ प्रयत्न केला, पण तो सर्व अनाठायी गेला आहे. त्या योगाने आपल्या लोकांसही फारसा उपयोग झाला नाही, व होणे शक्य नाही; व पाश्चिमात्यांसही ते प्रिय वाटणार नाही. याचें कारण उघड आहे, व ते मार्मिक लोकांच्या सहज लक्षांत येण्यासारखें आहे. उत्तर हिंदुस्थानांत दिल्ली, लाहोर व कानपूर एथे हाजी महंमद मरदानअली खान यांचा 'गुञ्ज-ए-राग' हा ग्रंथ, सादकअली खान यांचा 'कानून मुसीकी' हा ग्रंथ, गुसाई (गोस्वामी) पन्नालाल यांचा 'नाद त्रिनोद' हा ग्रंथ वगैरे फारसी व उर्दू ग्रंथ सध्याच्या कलेस धरून लिहिलेले प्रसिद्ध आहेत; तसेच काठेवाडांत भावनगरास तयार झालेले 'संगीत-कलाधर' व 'संगीत-चिंतामणि' हे दोन गुजराथी ग्रंथ अलीकडे प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या खुद्द महाराष्ट्रांतही कै० अष्टपुत्री शास्त्री, व विश्वनाथ बोवा काळे, रा. बाळकृष्ण बोवा इचलकरंजीकर, रा. पुरुषोत्तम गणेश ऊर्फ अण्णा धारपुरे, मुरारबोवा गोवेकर, नानासाहेब पानसे, वाईकर चौडे शास्त्री यांनी व गुजराथेंत पंडित आदित्यरामजी, प्रो. मौलावक्ष, पिंगळे व बर्वे यांनी व अगदीं अलीकडे विष्णुबोवा पलुसकर, माळवे, मनोहर वगैरे गृहस्थांनी सध्याच्या संगीत कलेस धरून काहीं पुस्तके लिहून संगीतशास्त्राचें पुनरुज्जीवन करण्याचा यथामति उद्योग सुरू केला आहे, पण तो फारसा पूर्वीच्या शास्त्रास धरून नाही व पूर्णतःसही गेलेला नाही.

अशा प्रकारानें सध्याच्या काळीं परंपरा सुटल्यामुळे शास्त्रास व कलेस आलेली ग्लानि नाहीशी करून शास्त्रास चालन देऊन कलेचा कलंक काढून टाकून तिचें स्वरूप सशास्त्र व उज्ज्वलित करणे हे प्रत्येक शास्त्राभिवृद्धि करूं इच्छिणाऱ्या सदगृहस्थांचें कर्तव्य आहे. त्यास पूर्वीची शास्त्रपरंपरा व सध्याचा प्रचार ह्यांचा होईल तितका उ-हापोह करून दोहींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या प्रकारचा शास्त्राचा व कलेच्या प्रचाराचा मेळ घालून शास्त्र वृद्धिगत करण्याचा यथामति प्रयत्न करण्याचा उद्देश प्रस्तुतच्या लेखाचा आहे. तो कितपत सिद्धीस गेला आहे हे पाहणे संगीतशास्त्रविशारद व कलानिपुण पंडितांकडे आहे.

नारायण पेठ, पुणे.

ता. १९ डिसेंबर, १९०६.

ना. दा. बनहट्टी.

सांकेतिक चिह्न.



- ॠ = कोमल स्वर. जसें-म् = कोमल मध्यम.
 ॡ = अतिकोमल स्वर. जसें-ध् = अतिकोमल धैवत.
 ॢ = तीव्रतर स्वर. जसें-ग् = तीव्रतर गांधार.
 ॣ = तीव्रतम स्वर. जसें-मॣ = तीव्रतम मध्यम.
 । = मंद्र स्वर. जसें-गॣ = मंद्रसप्तकांतील गांधार.
 ॥ = अनुमंद्र स्वर. जसें-ग॥ = अनुमंद्रसप्तकांतील गांधार.
 ० = तार स्वर. जसें-प = तारसप्तकांतील पंचम.
 ॥ = अतितार स्वर जसें-सं = अतितारसप्तकांतील पट्टज.
 - = साधारण ताल.
 = = समेचा ताल.
 = = मुख्य समेचा ताल.
 ○ = काल. स्वराच्या किंवा अक्षराच्या खाली दिलेले पोकळ शून्य ह्य-
 णजे कालाची खूण होय.
 ○ = अक्षराच्या पुढे आलेले पोकळ शून्य गणांतचें ह्यणजे त्याच अक्ष-
 राचा स्वर लांबविण्याचें चिह्न होय.
 S = एक मात्रेची खूण
 (= दोन किंवा अधिक स्वर एका मात्रेच्या कालांत ह्यणण्याचें चिह्न.
 ७ = स्फुरण.
 = कंप.
 १२१ = आंदोलन.
 आ. = आरोह.
 अ., अव. = अवरोह.
 शु. = शुद्ध.
 को. = कोमल.
 ती. = तीव्र.

ध्रु. = ध्रुवपद, ह्यणजे कडव्याच्या शेवटी वारंवार उच्चारण्याचा पद्याचा प्रारंभाचा भाग.

च. जा. = चतुरस्र जाति.

त्र्य. जा. = त्र्यस्र जाति.

मि. जा. = मिश्र जाति.


म. ल. = मध्य लय.

द्रु. ल. = द्रुत लय.

वि. ल. = विलंबित लय.

अ. = अस्ताई.

अं. = अंतरा.



अनुक्रमणिका.

| विषय. | पृष्ठ. |
|--|--------|
| प्रस्तावना..... | (१) |
| संगीत-लिपि | (४) |
| गायनाचा उपयोग व माहात्म्य | (७) |
| भारतीय संगीत-शास्त्राचा त्रोटक इतिहास | (९) |
| सांकेतिक चिन्हे.. | (१) |
| अनुक्रमणिका | (१) |
| उपादेयात..... | १ |
| स्वरप्रस्तार | १ |
| खंडमेरु | ४ |
| नष्ट | ६ |
| उद्दिष्ट | < |
| स्वरांविषयी विशेष विचार | १० |
| महाराष्ट्र व उत्तर हिंदुस्थान यांतील सप्तस्वर..... | १० |
| पाश्चात्यांचे सप्तस्वर | १०-१३ |
| कर्णाटकांतील स्वर | १४ |
| शुद्ध व विकृत स्वर | १४ |
| स्वतःसिद्ध व सापेक्ष विकृत स्वर | १५ |
| शुद्ध व विकृत स्वरांचे कोष्टक | १६-१७ |
| कोष्टकाची समजूत | १८-२० |
| जाति | २० |
| गीति | २२ |
| मेळ | २३ |
| २३ मुख्य मेळांचे कोष्टक (रागविबोध) | २४ |
| कर्णाटकांतील मेळांचे चक्र | २६ |
| मेळांच्या चक्राची समजूत | २७ |
| राग | २८ |
| आलाप | २८ |
| आलसि | २८ |
| रूपक | २९ |
| आक्षिप्तिका | २९ |
| मार्ग व देशी राग | २९ |
| रत्नाकाराच्या मताप्रमाणे रागांचे कोष्टक | ३० |

| | |
|---|----|
| हनुमानाच्या मताप्रमाण मुख्य सहा राग, त्यांच्या भार्या व पुत्र | ३१ |
| शुद्ध, छायालग व संकीर्ण राग | ३२ |
| औडव, पाडव व संपूर्ण राग | ३२ |
| गीतीचे प्रकार | ३२ |
| देशी राग | ३२ |
| प्रचारांतील रागांच्या स्वरात्मक स्वरूपांचे कोष्टक | ३३ |
| रागांच्या कोष्टकाची समजूत | ३६ |
| अंशस्वरावरून रागांचे वर्गीकरण.... | ३७ |
| राग गाण्याच्या वेळा व ऋतु ह्यांतील तत्त्व | ३७ |
| त्याच्यावरचे आक्षेप, व त्यांचे निरसन | ३७ |
| प्रचारांतील मुख्य थाट | ३८ |
| प्रबंध व त्यांचे वर्गीकरण | ३९ |
| प्रबंधाचे अवयव व अंगे | ३९ |
| प्रबंधाविषयी अवांतर माहिती | ४१ |
| प्रचारांतील प्रबंध | ४३ |
| प्रकीर्ण | ४८ |
| गमक | ४९ |
| गायनाचे गुण | ५० |
| गायनाचे दोष | ५१ |
| परिशिष्ट १. रागांचे कोष्टक | ५२ |
| परिशिष्ट २. श्रुतींचे कोष्टक | ५३ |
| परिशिष्ट ३. तालांचे कोष्टक | ५४ |

पाठ.

| | |
|----------------------|---|
| १. अलंकार-उदात्त.... | १ |
| २. " -उद्गीत.... | २ |
| ३. " -रंजित | २ |
| ४. " -प्रेखित.... | २ |
| ५. " -हुंकार.... | ३ |
| ६. " -त्रलित.... | ३ |
| ७. " -परिवर्त.... | ४ |
| ८. " -व्यावृत्त ... | ४ |
| ९. " -ल्हादमान | ५ |
| १०. " -ललितस्वर | ५ |
| ११. " -जव | ६ |
| १२. " -वेणु | ७ |

| | | | |
|-----------------------------------|------|------|----|
| १३. अलंकार—माल किंवा प्रस्तार.... | | | ८ |
| १४. „ —शंख | | | ८ |
| १५. „ —मंद्रमध्य | | .. | ९ |
| १६. चामर (मारवा) | | .. | १० |
| १७. „ (देस) | | .. | ११ |
| १८. „ (भीमपलासी) | | .. | १२ |
| १९. विभावरी (पिलू) | | .. | १३ |
| २०. „ (आसावरी) | | .. | १४ |
| २१. यूथिका (गौरी) | | .. | १५ |
| २२. „ (केदारा) | | .. | १६ |
| २३. सवाई (सारंग) | | .. | १७ |
| २४. „ (झिजोटी) | | .. | १८ |
| २५. स्वग्धरा (पूर्वा) | | .. | १९ |
| २६. „ (अडाणा) | | .. | २१ |
| २७. स्वागता (सोरट) | | .. | २२ |
| २८. „ (मियाचामल्हार).... | | .. | २३ |
| २९. प्रियंवदा (हमीर कल्याण).... | | .. | २३ |
| ३०. „ (तिलक) | | .. | २४ |
| ३१. विबुधप्रिया (जोगी) | | .. | २५ |
| ३२. „ (मुलतात्री) | | .. | २६ |
| ३३. „ (पूरिया कल्याण).... | | .. | २७ |
| ३४. पंचचामर (भैरव) | | .. | २८ |
| ३५. „ (जोगी) | | .. | २९ |
| ३६. „ (आसावरी) | | .. | ३० |
| ३७. घनाक्षरी (आरभी) | | .. | ३१ |
| ३८. „ (सोरट) | | .. | ३२ |
| ३९. पृथ्वी (मारवा) | | .. | ३३ |
| ४०. „ (बिहाग) | | .. | ३४ |
| ४१. वंशस्थ (परज) | | .. | ३५ |
| ४२. „ (भैरवी) | | .. | ३६ |
| ४३. मालिनी (कालंगडा) | | .. | ३७ |
| ४४. „ (ललत).... | | .. | ३९ |
| ४५. प्रहर्षिणी (देस) | | .. | ४० |
| ४६. „ (दरबारी कानडा).... | | .. | ४१ |
| ४७. मत्तमयूरी (सारंग) | | .. | ४३ |
| ४८. „ (आरभी) | | .. | ४४ |

| | | | | |
|---------------------------------|------|------|------|-----|
| ४९. हरिणी (झिजोठी) | | | | ४५ |
| ५०. ,, (आसावरी) | | | | ४७ |
| ५१. मंदाक्रांता (केदार) | | | | ४८ |
| ५२. ,, (ललत) | | | | ५० |
| ५३. वियोगिनी (पूर्वी) | | | | ५१ |
| ५४. ,, (हिंदोल) | | | | ५२ |
| ५५. शिखरिणी (परज) | | | | ५३ |
| ५६. ,, (भैरवी) | | | | ५४ |
| ५७. ध्रुवपद (श्रीराग) | | | | ५६ |
| ५८. ,, (भीमपलासी) | | | | ५७ |
| ५९. ख्याल (पूर्वी).... | | | | ५८ |
| ६०. ,, (केदार) | | | | ५९ |
| ६१. तराणा (मालकौंस) | | | | ६० |
| ६२. ,, (भैरवी) | | | | ६१ |
| ६३. स्वरावर्त (देस) | | | | ६२ |
| ६४. ,, (भूप) | | | | ६३ |
| ६५. प्रबंध (मल्हार) | | | | ६४ |
| ६६. ,, (आनंदभैरवी) | | | | ६५ |
| ६७. चतुरंग (आसावरी) | | | | ६७ |
| ६८. अष्टपदी (भूप) | | | | ६८ |
| ६९. ,, (सोहनी) | | | | ६९ |
| ७०. गीत (श्रीराग) | | | | ७१ |
| ७१. कीर्तन (गरुडध्वनि) | | | | ७३ |
| ७२. ,, (शहाणा) | | | | ७४ |
| ७३. ,, (पूर्व कल्याणी) | | | | ७८ |
| ७४. वण (शंकराभरण) | | | | ८१ |
| — राष्ट्रीय गीत (शंकराभरण)... | | | | ८५ |
| — शुद्धिपत्र | | | | (१) |



॥ श्रीः ॥

बालसंगीतबोध.

पुस्तक तिसरें.

उपोद्घात.

—:—

स्वरप्रस्तार.

१. स रि ग म प ध नि ह्या सात स्वरांपैकीं एकपासून सात स्वरांपर्यंत कोणताही विवक्षित स्वरांचा पहिल्या स्वरापासून क्रम घेऊन त्यांतील स्वरांची उलटापालट करून नानातऱ्हेच्या स्वरांच्या रचना करणें व त्यांचे होतील तितके प्रकार तयार करून दाखविणें ह्यास स्वरप्रस्तार असें म्हणतात.

२. स्वरांच्या प्रस्तारांची संख्या काढण्याची रीति अशी आहे:—विवक्षित स्वरांच्या क्रमामध्ये जितके स्वर असतील तितक्या संख्येपर्यंत एकापासून क्रमिक अंकांचा गुणाकार करावा, जो गुणाकार येईल तितक्या संख्येइतके विवक्षित स्वरांच्या प्रस्ताराचे प्रकार होतील. उदाहरणार्थ, आपल्यास स रि ग म ह्या चार स्वरांचा प्रस्तार करावयाचा आहे असें समजा. एथें स रि ग म ह्या क्रमांत ४ स्वर आहेत, म्हणून दिलेल्या रीतीनें $१ \times २ \times ३ \times ४ = २४$ इतके प्रकार स रि ग म ह्या चार स्वरांच्या प्रस्तारांचे झाले.

३. वर दिलेल्या रीतीनें:—

| | | | | |
|--|------|------|------|---------------------------------------|
| एक स्वराच्या प्रस्ताराचा प्रकार.... | | | | १, |
| दोन स्वरांच्या प्रस्तारांचे प्रकार.... | | | | १ × २ = २, |
| तीन " " " ".... | | | | १ × २ × ३ = ६, |
| चार " " " ".... | | | | १ × २ × ३ × ४ = २४, |
| पांच " " " ".... | | | | १ × २ × ३ × ४ × ५ = १२०, |
| सहा " " " ".... | | | | १ × २ × ३ × ४ × ५ × ६ = ७२०, |
| सात " " " ".... | | | | १ × २ × ३ × ४ × ५ × ६ × ७ = ५०४० होत. |

४. ही रीति उत्तरमंद्रा ह्या एकाच मूर्तेनेंतील विवक्षित क्रमापैकीं स्वरांचा प्रस्तार करण्याची होय. सप्तस्वरांपैकीं पाहिजे त्या क्रमानें घेतलेल्या विवक्षित स्वरांचा प्रस्तार करणें झाल्यास ते अमुक वस्तूपैकीं अमुक घेतल्या असतां त्यांच्या रचनांचे होणारे

प्रकार काढण्याची जी अंकपाशाची रीति आहे त्या रीतीप्रमाणे होतात. ती रीति अशी—एकंदर वस्तूच्या संख्यांकापासून जितक्या वस्तू घेतल्या असतील तितक्या संख्येपर्यंत उलट क्रमिक अंकांचा गुणाकार करावा. जो गुणाकार येईल तितके प्रकार विवक्षित वस्तूच्या रचनांचे होतील. उदाहरणार्थ, सात वस्तूंपैकी चार वस्तू घेतल्या असल्यास त्यांचे निरनिराळे रचनांचे प्रकार $7 \times 6 \times 5 \times 4 = 840$ होतात.

१. ह्या रीतीप्रमाणे सप्तस्वरांपैकी प्रत्येक खेपेस—

| | | | |
|--|------|------|--------------------|
| कोणचाही एक स्वर घेतल्यास त्याचे रचनांचे प्रकार.... | | | ७=७, |
| कोणचेही दोन ,, ,, त्यांचे ,, ,, | | | ७×६=४२, |
| ,, तीन ,, ,, ,, ,, ,, | | | ७×६×५=२१०, |
| ,, चार ,, ,, ,, ,, ,, ,, | | | ७×६×५×४=८४०, |
| ,, पांच ,, ,, ,, ,, ,, ,, | | | ७×६×५×४×३=२५२०, |
| ,, सहा ,, ,, ,, ,, ,, ,, | | | ७×६×५×४×३×२=९०४०, |
| ,, सात ,, ,, ,, ,, ,, ,, | | | ७×६×५×४×३×२×१=९०४० |

होतात.

६. विवक्षित स्वरांच्या प्रस्तारांतील रचनांचे सर्व प्रकार काढण्याची रीति अशी आहे. ज्या स्वरांचा प्रस्तार करावयाचा आहे ते स्वर विवक्षित मूळ क्रमाने लिहावे. हा प्रस्ताराचा पहिला प्रकार झाला. पुढचा प्रत्येक प्रकार पाठीमागच्या जवळच्या प्रकारावरून काढावयाचा असतो. पुढचे प्रकार काढतांना मागच्या प्रकारांतील पहिल्या स्वराच्या खाली त्याच्या मागचा स्वर वरच्या क्रमांत पुढे आला नसेल तर तो पहिल्या स्वराचे स्थानी लिहावा. तो स्वर पुढे आला असेल तर त्याच्या पाठीमागचा स्वर लिहावा. त्याच्या पाठीमागचा स्वरच नसेल तर तो स्वर सोडून त्याच्या पुढच्या स्वराविषयी वर लिहिलेला विचार करून त्याच्या खाली त्याच्या मागचा स्वर त्या क्रमांत पुढे आला नसल्यास तो लिहावा. तो पुढे आला असल्यास त्याच्या पाठीमागचा, तोही पुढे आला असल्यास त्याच्या पाठीमागचा, असे करित करित आतां त्याच्या पाठीमागचा स्वरच मूळ क्रमांत नाही असे झाले ह्मणजे तो स्वर टाकून त्याच्या पुढच्या स्वरावर जावे. ह्या रीतीने दुसऱ्या क्रमांत एकादा स्वर खाली लिहिला गेला ह्मणजे त्याच्या पुढे वरच्या क्रमांतील त्याच्या पुढचे सर्व स्वर जसेच्या तसे उतरून ध्यावे व त्या स्वराच्या पाठीमागे जागा रिकामी असल्यास तेथे जेवढे स्वर आतां ह्या रीतीने दुसऱ्या क्रमांत लिहिले गेले असतील ते स्वर मूळच्या क्रमांत वर्ज्य करून बाकीचे स्वर अगदी मूळच्या क्रमानेच पाठीमागे लिहावे. असे करित गेले ह्मणजे दुसऱ्यापासून पुढचे प्रकार तयार होतील. शेवटी जेव्हां प्रत्येक स्वर चाळून पाहतां त्याच्या मागचे सर्व स्वर पुढे आलेले आढळतील व त्याच्या खाली मांडण्यास स्वरच मिळणार नाही तेथे प्रस्तार संपला असे समजावे.

७. ही रीति उदाहरणाने चांगली स्पष्ट ध्यानांत येईल. स रि ग म ह्या चार स्वरांचा प्रस्तार करावयाचा आहे असे समजा. ह्या चार स्वरांचा मूळचा जो विव-

क्षित (१) स रि ग म हा क्रम तो पहिला प्रकार झाला. ह्या पहिल्या प्रकारावरून दुसरा प्रकार काढते वेळीं प्रथम स ह्या स्वराविषयीं असा विचार करावा कीं, ह्या स्वराच्या पाठीमागचा स्वर मूळ क्रमांत आहे कीं काय? मूळ क्रमांत 'स'च्या पाठीमागचा स्वरच नाही. तेव्हां तो स्वर सोडून देऊन पुढच्या स्वरावर जावें. पुढचा स्वर रि हा आहे. 'रि'च्या मागचा स्वर स हा आहे व तो वरच्या क्रमांत 'रि'च्या पुढें आलेला नाही, तेव्हां तो 'रि'च्या खालीं मांडावा. आतां वरच्या क्रमांत 'रि'च्या पुढें ग म हे दोन स्वर आहेत ते दुसऱ्या क्रमांत 'स'च्या पुढें तसेच उतरून घ्यावे. ह्मणजे स ग म हे तीन स्वर मांडल्यासारखे झाले. दुसऱ्या क्रमांत 'स'च्या पाठीमागें एक स्वराची जागा राहिली आहे ती विचार करून मांडलेले जे स ग म हे स्वर ते मूळ क्रमांतील स्वरांतून काढून टाकून बाकी राहिलेला जो रि हा स्वर त्यानें भरून काढावी. म्हणजे (२) रि स ग म हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार ह्या दुसऱ्या प्रकारावरून काढावयाचा. दुसऱ्या प्रकारांत पहिला स्वर रि हा आहे. ह्याच्या पूर्वीचा स्वर स हा त्या क्रमांत पुढें आला आहे म्हणून तो टाकून व त्याच्या मागचा स्वर मूळांतच नाही म्हणून रि विषयीं विचार संपवून दुसरा स्वर जो स ह्याविषयीं तसा विचार करावा. 'स'च्या पाठीमागचा स्वरच मूळ क्रमांत नाही म्हणून तोही सोडून पुढें तिसऱ्या स्वरावर गेलें पाहिजे. तिसरा स्वर ग हा आहे. त्याच्या पाठीमागचा स्वर रि हा त्याच्या पुढें त्या क्रमांत आलेला नाही. तेव्हां तो 'ग'च्या खालीं लिहिला. पुढचा म हा स्वर 'रि'च्या पुढें तसाच खालीं उतरून घेतला. बाकी राहिलेले स ग हे स्वर मूळच्या क्रमाप्रमाणें पाठीमागें लिहिजे म्हणजे (३) स ग रि म हा तिसरा प्रकार तयार झाला. ह्याचप्रमाणें पुढचे सर्व प्रकार तयार करावे. ते सर्व मिळून २४ झाले पाहिजेत. कारण ४ स्वरांच्या प्रस्तारांची संख्या २४ होते असें आपण वर निश्चित केलेच आहे. सरता ह्मणजे २४ वा प्रकार अगदीं पहिल्या प्रकाराच्या उलट म्हणजे (२४) म ग रि स असा येतो. ह्याच्या पुढें आतां वर सांगितलेल्या रीतीप्रमाणें प्रस्तारच संभवत नाही. कारण पहिला स्वर जो म ह्याच्या मागचे स्वर क्रमानें ग, रि, स, हे सर्व त्या प्रकारांत पुढें आलेले आहेत. तमेंच 'ग'च्या मागचे स्वर रि व स, व 'रि'च्या मागचा स्वर स हे सर्व पुढें आहेत. तेव्हां ह्यांपैकी कोणचाच स्वर खालीं मांडतां येत नाही. 'स'च्या मागें तर स्वरच नाही. तेव्हां खालीं मांडण्यास स्वरच न मिळाल्यामुळे एथें प्रस्तार संपला.

८. ह्या रीतीनें स ह्या एक स्वराचा प्रस्तार—(१) स असा एकच होतो. स रि ह्या दोन स्वरांच्या प्रस्तारांचे प्रकार—

(१) स रि, (२) रि स असे २ होतात.

स रि ग ह्या तीन स्वरांच्या प्रस्तारांचे प्रकार—

(१) स रि ग, (३) स ग रि, (५) रि ग स,
(२) रि स ग, (४) ग स रि, (६) ग रि स, असे ६ होतात.

स रि ग म ह्या चार स्वरांच्या प्रस्तारांचे प्रकार—

| | |
|------------------|------------------|
| (१) स रि ग म, | (१३) स ग म रि, |
| (२) रि स ग म, | (१४) ग स म रि, |
| (३) स ग रि म, | (१५) स म ग रि, |
| (४) ग स रि म, | (१६) म स ग रि, |
| (५) रि ग स म, | (१७) ग म स रि, |
| (६) ग रि स म, | (१८) म ग स रि, |
| (७) स रि म ग, | (१९) रि ग म स, |
| (८) रि स म ग, | (२०) ग रि म स, |
| (९) स म रि ग, | (२१) रि म ग स, |
| (१०) म स रि ग, | (२२) म रि ग स, |
| (११) रि म स ग, | (२३) ग म रि स, |
| (१२) म रि स ग, | (२४) म ग रि स, |

असे २४ होतात. ह्यांतील सरता प्रकार पहिल्याच्या अगदी उलट आहे, व ओळीने सहा सहा प्रकारांचा शेवटचा स्वर म ग रि स ह्या क्रमाने आलेला आहे हे लक्षांत ठेवावे.

९. ह्याचप्रमाणे पुढे पांच सहा व सात स्वरांच्या प्रस्तारांचे प्रकार विद्यार्थ्यांनी स्वतः मांडून ह्या रीतीचा दृढ परिचय करून घ्यावा.

खंडमेरु व नष्टोद्दिष्ट.

खंडमेरु.

१०. वर दिलेले प्रस्तारांचे प्रकार, त्यांची एकापासून सात स्वरांपर्यंत प्रत्येक क्रमाची होणारी एकंदर संख्या, अमुक स्वरूपाच्या रचनेचा प्रकार कितवा व अमुकाव्या प्रकाराच्या रचनेचे स्वरूप कसे हे सर्व सुलभ रीतीने जाणण्याकरितां शास्त्रकारांनी एक प्रकारचे कोष्टक कल्पिले आहे त्यास खंडमेरु असे म्हणतात.

११. खंडमेरु तयार करण्याची रीति अशी आहे.—

प्रथम खाली दाखविल्याप्रमाणे आडव्या दोन समांतर रेषा काढून त्यांतील अवकाशाची सात घरे करावी. नंतर डावेकडील पहिले घर सोडून वरप्रमाणेच त्याच्या खाली सहा घरे करावी व असेच पुढे प्रत्येक खेपेस डावेकडील एक एक घर सोडून अगदी कडेला शेवटी एक घर येईपर्यंत घरे करून कोष्टक तयार करावे. किंवा पुढे दर्शविल्याप्रमाणे सात घरांचा समांतर चौकोन तयार करून त्याच्या कर्णाने व्यापलेली व कर्णाच्या उजवेकडील घरे कायम ठेवून बाकीची डावेकडील घरे पुसून टाकावी, म्हणजे खंडमेरूचे कोष्टक तयार होतें.

| | | | | | | |
|-----------|--|--|--|--|--|--|
| • | | | | | | |
| •• | | | | | | |
| ••• | | | | | | |
| •••• | | | | | | |
| ••••• | | | | | | |
| •••••• | | | | | | |
| ••••••• | | | | | | |
| •••••••• | | | | | | |
| ••••••••• | | | | | | |

१२. अशाप्रकारचें सात घरांपामून एक घरापर्यंत कोष्टक तयार केलें म्हणजे त्यांत खाली लिहिच्याप्रमाणें आंकडे लिहून खंडमेरु तयार करावा.

प्रथम पहिल्या ओळीच्या पहिल्या घरांत १ चा आंकडा लिहून पुढें त्या ओळीच्या सर्व आडव्या घरांत शून्य लिहावें. दुसऱ्या ओळीच्या प्रत्येक घरांत पूर्वीच्या उभ्या ओळीतील खालच्या सरत्या घरांतील अंकांची बेरीज करून ती मांडावी. नंतर त्या संख्येस तेथपामून खाली जितकीं घरें असतील तितक्या संख्येनें प्रत्येक वेळेस गुणून तीं गुणाकार खालच्या खालच्या घरांत मांडीत जावा. असें शेवटपर्यंत करावें म्हणजे खंडमेरु तयार होतो. आंकडे लिहून झाल्यानंतर कोष्टकाच्या अगदी वरच्या बाजूस सात घरांच्यावर क्रमानें स रि ग म प ध नि हे सात स्वर लिहावे.

| स | रि | ग | म | प | ध | नि |
|---|----|---|----|----|-----|------|
| १ | ० | ० | ० | ० | ० | ० |
| | १ | २ | ६ | २४ | १२० | ७२० |
| | | ४ | १२ | ४८ | २४० | १४४० |
| | | | १८ | ७२ | ३६० | २१६० |
| | | | | ९६ | ४८० | २८८० |
| | | | | | ६०० | ३६०० |
| | | | | | | ४३२० |

१३. वरील नियमांप्रमाणे वरच्या कोष्टकांत पहिल्या ओळीतील पहिल्या घरांत १ मांडून पुढे सर्व घरांत शून्य मांडिले. दुसऱ्या ओळीतील पहिल्या घरांत पूर्वीच्या सरत्या घरांतील संख्यांची बेरीज म्हणजे १ च मांडला. पुढे त्या ओळीतील दुसऱ्या घरांत पूर्वीच्या सरत्या घरांतील आंकड्यांची म्हणजे १ व १ यांची बेरीज २ ही मांडली. त्याच उभ्या ओळीतील त्याच्या खालच्या दुसऱ्या घरांत वरच्या दोन ह्या संख्येस त्या घराच्या संख्येने म्हणजे २ नी गुणून ४ मांडले. पुढे उभ्या चवथ्या ओळीत शून्याखालच्या पहिल्या घरांत पूर्वीच्या उभ्या ओळीच्या सरत्या घरांतील अंकांची संख्या ह्याज १+१+४=६ मांडले. त्याच्या खालच्या दुसऱ्या घरांत $६ \times २ = १२$ व त्याच्या खालच्या तिसऱ्या घरांत $६ \times ३ = १८$ मांडले. उभ्या पांचव्या ओळीत शून्याखाली पहिल्या घरांत $१+१+४+१८=२४$, दुसऱ्या घरांत $२४ \times २ = ४८$, तिसऱ्या घरांत $२४ \times ३ = ७२$, व चवथ्या घरांत $२४ \times ४ = ९६$ मांडले. उभ्या ६ व्या ओळीत शून्याखालच्या पहिल्या घरांत $१+१+४+१८+९६=१२०$ मांडून, पुढे खालच्या घरांत क्रमाने $१२० \times २ = २४०$, $१२० \times ३ = ३६०$, $१२० \times ४ = ४८०$, व $१२० \times ५ = ६००$ मांडले. तसेच शेवटी उभ्या ७ व्या ओळीत शून्याखालच्या पहिल्या घरांत $१+१+४+१८+९६+६००=७२०$ मांडून पुढे खालच्या प्रत्येक घरांत क्रमाने $७२० \times २ = १४४०$, $७२० \times ३ = २१६०$, $७२० \times ४ = २८८०$, $७२० \times ५ = ३६००$, आणि $७२० \times ६ = ४३२०$ मांडिले ह्याज खंडमेरू संख्यांसह पूर्ण झाला. ह्यावरून नष्टोद्दिष्ट फार सुलभ रीतीने काढितां येतात.

नष्ट.

१४. स्वरप्रस्तारांपैकीं अमुकाव्या प्रकाराच्या स्वररचनेचे स्वरूप कसे ह्या प्रश्नाचे उत्तर देणे ह्यास नष्ट शोधून काढणे असे म्हणतात.

१५ नष्ट शोधून काढण्याचा प्रकार असा आहे:—जितक्या स्वरांच्या प्रस्तारांपैकीं नष्ट शोधून काढावयाचे असेल तितक्या स्वरांपर्यंतचे तितक्याच घरांचे खंडमेरूचे कोष्टक घेऊन त्या स्वरांचा मूळचा क्रम खंडमेरूच्या पहिल्या ओळीवर पहिल्या घरापासून प्रत्येक घरावर एक एक स्वर येईल अशा रीतीने लिहावा. आतां वर लिहिलेल्या स्वरांखालच्या उभ्या ओळीतील घरांपैकीं ज्या घरांतील आंकड्यांची बेरीज नष्ट प्रकाराच्या संख्येइतकी होईल तीं घरे खुणा करून कायम करावीं. हीं घरे कायम करितांना आडव्या ओळीतील शून्याचे अंगर आंकड्याचे कोणते तरी एक एक घर असलेच पाहिजे. मात्र उभ्या ओळीतील घरांपैकी प्रत्येक खेपेस कोणतेही एकच घर ध्यावे, जास्त घेऊं नयेत. नंतर वर लिहिलेल्या क्रमाच्या शेवटच्या स्वरापासून त्या स्वराखालच्या उभ्या ओळीतील जें घर कायम केले असेल त्या घरापर्यंत प्रत्येक घरास एकेक स्वराचा अवरोह करून जो स्वर येईल तो त्या घरी लिहावा. हा नष्ट प्रकारांपैकी सरता स्वर झाला. हा स्वर मूळ क्रमांतून बाद करून बाकी राहिलेल्या क्रमाच्या शेवटच्या स्वरापासून वर लिहिल्याप्रमाणेच अवरोह करून जो स्वर येईल तो कायम केलेल्या घरांत लिहावा व क्रमापैकी तो स्वर कमी करावा. अवरोह करून निश्चिन केलेला स्वर जर पूर्वी मांडला असेल तर त्याच्या पुढे आणखी एक स्वराचा अवरोह करून तो

त्या घरांत लिहावा. तोही स्वर पूर्वी लिहिला असेल तर त्याच्यापुढे आणखी एक स्वराचा अवरोह करून तो लिहावा. असे निराळा स्वर येईपर्यंत करावे. याप्रमाणे अगदी पहिल्या स्वरापर्यंत केल्यानंतर पहिल्यापासून कायम केलेल्या घरांत लिहिलेल्या स्वरांचा क्रम पृथक् खाली उतरून घ्यावा. हा इच्छित नष्ट प्रकाराच्या स्वररचनेचा क्रम झाला.

१६. उदाहरणार्थ, चार स्वरांच्या प्रस्तारांपैकी २१ व्या प्रकाराची स्वररचना कशी आहे हे शोधून काढावयाचे आहे असे समजा. चार स्वरांच्या प्रस्तारांपैकी प्रकार काढावयाचा आहे म्हणून खंडमेरूचे पहिल्यापासून चार घरांपर्यंतचे कोष्टक घ्या, व त्यांवर स रि ग म असे चार स्वर लिहा. ह्या कोष्टकापैकी ज्या घरांतील आंकड्यांची बेरीज २१ येईल ती घरे खुणा करून कायम करा. घरे कायम करितांना आडव्या ओळीतील एक तरी घर घेतलेच पाहिजे व उभ्या ओळीतील एकापेक्षा जास्त घर घ्यावयाचे नाही हे लक्षांत ठेवावे. एथे १+०+२+१८ ह्या चार आंकड्यांची बेरीज २१ होते म्हणून ही घरे कायम केली. आतां शेवटच्या घरावर म हा स्वर आहे, तेथून १८ हा आंकडा चवथ्या घरांत आहे, म्हणून म पासून चार स्वरांचा अवरोह करून स हा येतो तो त्या घरांत मांडावा, व पहिल्या क्रमापैकी स हा स्वर बाद करावा. आतां रि ग म हा तीन स्वरांचा क्रम राहिला, व तिसऱ्या घरावर पुनः म हा स्वर आला. तिसऱ्या घरापैकी २ चा आंकडा खाली दुसऱ्या घरांत आहे म्हणून म पासून दोन स्वरांचा अवरोह करून ग स्वर आला तो त्या घरांत मांडिला, व मूळ क्रमांतील ग हा स्वर कमी केला. आतां रि म हा क्रम राहिला. दुसऱ्या घरापैकी शून्य हे पहिल्या घरांत आहे म्हणून अवरोह न करितां म हा स्वर त्या घरांत तसाच लिहिला, व तो मूळ क्रमांतून काढून टाकिला. शेवटी रि हा स्वर राहिला. तो पहिल्या घरांत १ चे आंकड्याजवळ लिहिला. तेव्हां रि म ग स असा नवीन क्रम निष्पन्न झाला. ही २१ व्या नष्ट प्रकाराची स्वररचना होय. हे खाली चार घरांचे खंडमेरूचे कोष्टक घेऊन स्पष्ट करून दाखविले आहे.

मूळ क्रमांतील स्वराच्या खालच्या घरापर्यंत अवरोह करून आलेला स्वर जर पूर्वी मांडला असेल तर तो स्वर सोडून त्याच्या पुढे निराळा स्वर येईपर्यंत स्वराचा अवरोह करून तो स्वर मांडावा.

| स | रि | ग | म | (मूळ क्रम) |
|------|-----|-----|------|--------------|
| १ रि | ० म | ० | ० | |
| | १ | २ ग | ६ | |
| | | ४ | १२ | |
| | | | १८ स | |

१ + ० + २ + १८ = २१ नष्टक्रमसंख्या.

रि म ग स नष्ट प्रस्ताराचा क्रम.

उद्दिष्ट.

१७. इच्छित स्वरांच्या प्रस्तारांतील अमुक स्वरूपाच्या स्वररचनेचा प्रकार कितवा ह्या प्रश्नाचे उत्तर देणें ह्यास उद्दिष्ट सांगणें असें म्हणतात.

१८. उद्दिष्ट सांगण्याची रीति नष्ट शोधून काढण्याच्या कृतीच्या उलट आहे. ती रीति अशी:—उद्दिष्ट स्वरांच्या संख्येइतक्या घरांचें खंडमेरूचें कोष्टक घेऊन दिलेल्या स्वररचनेच्या प्रकाराचे स्वर क्रमानें खंडमेरूच्या पहिल्या ओळीच्या वर पहिल्या घरापासून प्रत्येक घरावर एकेक स्वर यईल अशा रीतीनें लिहोवें, व त्यांच्या खालीं बारीक अक्षरांनीं मूळ क्रमाचे स्वरही लिहावे. नंतर दिलेल्या स्वररचनेचा शेवटचा स्वर हा मूळ क्रमाच्या शेवटच्या स्वरापासून पाठीमागें कितवा येतो हें पाहून त्या स्वराच्या खालच्या ओळींत वरपासून घरें मोजून तितकें घर कायम करावें व मूळ क्रमांतून व दिलेल्या स्वररचनेंतून तो स्वर बाद करावा. पुढें शेवटापासून दुसऱ्या तिसऱ्या वगैरे स्वरांचीं घरें अशाच रीतीनें कायम करावीं. नंतर कायम केलेल्या घरांतील संख्यांची बेरीज करावी. ही दिलेल्या प्रकारच्या स्वररचनेची उद्दिष्ट संख्या झाली.

१९. उदाहरणार्थ, चार स्वरांच्या प्रस्तारांपैकीं म रि ग स हा प्रकार कितवा आहे हें सांगवयाचें आहे असें समजा. चार स्वरांच्या प्रस्तारांपैकीं हा प्रकार असल्या कारणानें खंडमेरूचें पहिल्या चार घरांचें कोष्टक घेऊन त्या घरांवर म रि ग स हे चार स्वर क्रमानें लिहिले. त्यांच्या खालीं मूळ क्रमानें स रि ग म हेही चार स्वर लिहावे. आतां दिलेल्या क्रमांतील स हा शेवटचा स्वर मूळ क्रमांतील शेवटचा स्वर जो म त्याच्यापासून पाठीमागें अवरोह करून चवथा येतो तो वरपासून चवथ्या घरांत म्हणजे १८ चा आंकडा ज्या घरांत आहे त्या घरांत लिहिला, व मूळ क्रमांतील स हा स्वर बाद केला. आतां मूळ क्रम रि ग म असा राहिला. दिलेल्या क्रमांतील ग हा दुसरा स्वर मूळ क्रमांतील शेवटचा स्वर जो म त्यापासून अवरोह केल्यास दुसरा होतो तेव्हां तो दुसऱ्या घरांत म्हणजे २ हा आंकडा ज्या घरांत आहे त्या घरांत मांडला व मूळ क्रमांतील ग हा स्वर कमी केला. आतां मूळ क्रम रि म असा राहिला. दिलेल्या क्रमांतील रि हा तिसरा स्वर राहिलेल्या मूळ क्रमांतील शेवटचा स्वर जो म त्यापासून अवरोह करून तिसरा येतो. पण एथें तिसरें घरच नाही, म्हणून खालच्या शेवटच्या घरांत म्हणजे १ चा आंकडा असलेल्या घरांत मांडला, व रि हा स्वर मूळ क्रमांतून बाद केला. आतां मूळ क्रमांत फक्त म हा स्वर राहिला. दिलेल्या क्रमांतील राहिलेला पहिला स्वरही मच आहे तेव्हां अवरोह वगैरे न करितां पहिल्या घरांत १ च्या आंकड्याशेजारीं म हा स्वर मांडिला. आतां पहिल्यापासून स्वर कायम करून मांडिलेल्या घरांतील आंकड्यांची बेरीज $१+१+२+१८=२२$ येते. तेव्हां म रि ग स हा उद्दिष्ट क्रम २२ वा होय. हें सर्व खालच्या कोष्टकांत स्पष्ट करून दाखविलें आहे.

स्वराविषयीं विशेष विचार.

२१. हल्लीं महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या स्वरसप्तकाचा श्रुतिनिश्चय करणें झाल्यास तो खालीं लिहिल्याप्रमाणें करितां येईल. स रि ग म प ध नि ह्या सात स्वरांपैकीं षड्ज व पंचम हे अविकृत आहेत, व मध्यम कोमल मानिला आहे; बाकीचे सर्व स्वर तीव्र मानिले आहेत. ह्यणजे पंचम, ऋषभ व धैवत हे चार चार श्रुतींचे, गांधार व निषाद तीन तीन श्रुतींचे व षड्ज व मध्यम हे दोन दोन श्रुतींचे होतात.

२२. पाश्चात्यांचे सध्यां प्रचारांत असलेले सप्त स्वरही बहुतेक अंशीं अपेक्ष आहेत. ते ह्या स्वरामधील अंतरें श्रुतींचीं न मानितां स्वरांचींच मानितात. त्यांनीं षड्जापासून ऋषभापर्यंतचें अंतर एक स्वराचे, ऋषभापासून गांधारापर्यंत पुनः एक स्वराचें, गांधारापासून मध्यमापर्यंत अर्ध्या स्वराचें, मध्यमापासून पंचमापर्यंत एक स्वराचें, तसेंच पंचमापासून धैवतापर्यंत एक स्वराचें, धैवतापासून निषादापर्यंत एक स्वराचें, व निषादापासून पुढच्या षड्जापर्यंत अर्ध्या स्वराचें अंतर मानिलें आहे. ह्यणजे त्यांच्या मतीं मध्यम व षड्ज यांच्या जवळचें अंतर अर्ध्या स्वराचें व इतर स्वरांचीं अंतरें एक एक स्वराचीं आहेत. त्यांचें एक स्वराचें अंतर आपल्या ४ श्रुतींच्या अंतराबरोबर आहे, व अर्ध्या स्वराचें अंतर २ श्रुतींबरोबर आहे असें दिसतें. प्रचारांताल सप्तस्वरांचीं आपलीं श्रुतींचीं व पाश्चात्यांचीं स्वरांचीं अंतरें खालीं दाखविलीं आहेत.

(श्रुतींचें अंतर) स १ रि २ ग ३ म ४ प ५ ध ६ नि ७ स ८

(स्वरांचें अंतर) C १ D २ E ३ F ४ G ५ A ६ B ७ C ८

२३. ह्या रीतीनें पाहिलें तर आपले स्वर व पाश्चात्यांचे स्वर बहुतेक सारखेच आहेत. फक्त रिपासून गपर्यंत व धपासून निपर्यंत आपलें तीन तीन श्रुतींचें अंतर आहे तेंच त्यांचें एक स्वराचें ह्यणजे चार श्रुतींचे अंतर आहे. एवढाच काय तो फरक आहे. ही त्यांची व्यवस्था मानीव आहे. त्याला श्रुतींचें ह्यणजे ध्वनिशास्त्राचें किंवा गणिताचें वर्गरे कोणचेंच प्रमाण सध्या चांगलेंसें बसत नाहीं, हें त्यांच्याच ग्रंथकारांनीं कबूल केलें आहे. ह्या सप्तस्वरांच्या ग्रामास मेजर स्केल अशी त्यांची संज्ञा आहे.

२४. ह्यावरून एक स्वराच्या अंतरानें निष्पन्न होणारे स्वर ह्यणजे तीव्र स्वर व अर्ध्या स्वराच्या अंतरानें होणारे स्वर ते कोमल स्वर असें त्यांनीं मानिलें आहे. ह्या अंतरांची व तीव्र कोमलाची व्यवस्था त्यांच्या ज्या स्वरग्रामाच्या पेट्या येतात त्यांत पांढऱ्या व काळ्या पट्ट्यांनीं स्पष्ट दाखविली असने. ती अशी—

२९. शुद्ध, कोमल व तीव्र मिळून आपले प्रचारांतील १२ स्वर आणि पाश्चात्यांचे क्रोमाटिक स्केलचे १२ स्वर व त्यांच्या मधील श्रुतींची व स्वरांची अंतरे एणेप्रमाणे आहेत:—

| स्वर. | श्रुतींचे अंतर. | स्वरांचे अंतर. | स्वर. | श्रुतींचे अंतर. | स्वरांचे अंतर. |
|-----------------|-----------------|----------------|-------------------|-----------------|-----------------|
| स (शु.)..... | २, C | $\frac{1}{2}$ | ३ प (शु.)..... | २, G | $\frac{1}{2}$ १ |
| रि (को.)..... | २, D b | $\frac{1}{2}$ | ३ ध (को.)..... | २, A b | $\frac{1}{2}$ |
| रि (ती.)..... | २, D ‡ | $\frac{1}{2}$ | १ ध (ती.)..... | २, A ‡ | $\frac{1}{2}$ १ |
| ग (को.)..... | १, E b | $\frac{1}{2}$ | नि (को.)..... | १, B b | $\frac{1}{2}$ |
| ग (ती.)..... | २, E ‡ | $\frac{1}{2}$ | १ नि (ती.)..... | २, B ‡ | $\frac{1}{2}$ १ |
| म् (को.)..... | २, F b | $\frac{1}{2}$ | ३ स (शु.)..... | २, C' | $\frac{1}{2}$ ३ |
| म (ती.)..... | २, F ‡ | $\frac{1}{2}$ | | | |

२६. प्रचारांतील सप्तस्वरांमध्ये गणिताचे प्रमाण पाहू गेल्यास षड्ज हा १ कल्पून इतर स्वरांचे सापेक्ष प्रमाण खाली लिहिल्याप्रमाणे आढळते.

| | | | | | | | | | | | | | | | |
|---------------------|-----|---|---------------|---|---------------|---|----------------|---|-----------------|---|------------------|---|------------------|---|-----|
| आपले स्वर... | स | : | रि | : | ग | : | म | : | प | : | ध | : | नि | : | सं |
| पाश्चात्यांचे स्वर | C | : | D | : | E | : | F | : | G | : | A | : | B | : | C |
| प्रमाण | १ | : | $\frac{2}{3}$ | : | $\frac{4}{9}$ | : | $\frac{8}{27}$ | : | $\frac{16}{81}$ | : | $\frac{32}{243}$ | : | $\frac{64}{729}$ | : | २ |
| ह्यणजे(पूर्णांकांत) | २४ | : | २७ | : | ३० | : | ३२ | : | ३६ | : | ४० | : | ४५ | : | ४८ |
| किंवा..... | २४० | : | २७० | : | ३०० | : | ३२० | : | ३६० | : | ४०० | : | ४५० | : | ४८० |

हे सरते प्रमाण स्वरांच्या सापेक्ष लहरींचे प्रमाण मानिले आहे. हेच प्रमाण ३६ इंचांची तार घेऊन ती मंद्र षड्ज स्वरांत लाविली तर इतर स्वरांचे ठिकाणी इंचांचे सापेक्ष प्रमाण असे येते:—

| | | | | | | | | | | | | | | |
|----|---|----|---|------------------|---|----|---|----|---|------------------|---|------------------|---|----|
| स | : | रि | : | ग | : | म | : | प | : | ध | : | नि | : | सं |
| ३६ | : | ३२ | : | २८ $\frac{2}{3}$ | : | २७ | : | २४ | : | २१ $\frac{2}{3}$ | : | १९ $\frac{2}{3}$ | : | १८ |

२७. ह्या प्रमाणांवरून षड्जाच्या सवाईने गांधार, दिढीने पंचम व दुपटीने वरचा षड्ज असतो, व मध्यम तिजाईने जास्त असतो हे निष्पन्न होते. तसेच गांधाराच्या दिढीने निषाद व मध्यमाच्या दिढीने वरचा षड्ज, वरच्या षड्जाच्या पाउणपटीने पंचम, पंचमाच्या पाउणपटीने ऋषभ, व धैवताच्या पाउणपटीने गांधार असतो हेही स्पष्ट दिसते.

२८. कर्णाटिकांत सध्या प्रचारांत असलेले सप्तस्वर आपल्या सप्तस्वरांहून थोडेसे

भिन्न आहेत. त्यांचा ऋषभ व धैवत शुद्ध आहे, एवढाच काय तो फरक आहे. बाकीचे सर्व स्वर आपल्या स्वरांप्रमाणे आहेत. त्यांच्या सप्तस्वरांच्या संज्ञा व श्रुति-निश्चय खाली लिहिल्याप्रमाणे आहेत:—

| स्वर. | श्रुति. | स्वर. | श्रुति. |
|----------------------|---------|----------------------|---------|
| पट्टज | ४ | पंचम | ४ |
| (शुद्ध) ऋषभ | ... ३ | (शुद्ध) धैवत | ३ |
| (अंतर) गांधार | ४ | (काकली) निषाद | ४ |
| (शुद्ध) मध्यम | २ | पट्टज | २ |
| | १३ | | १३ |
| | ✓ २६ | | |

२९. रागांचे स्वरूप पूर्णतेने दाखविण्याकरितां शुद्ध व विकृत स्वर मिळून कर्णाटकांत हल्लीं १६ स्वर मानितात. ह्या १६ स्वरांच्या संज्ञा व श्रुति खाली लिहिल्या आहेत:—

| स्वरांच्या संज्ञा. | | श्रुति. | स्वरांच्या संज्ञा. | | श्रुति. |
|--------------------|-------------------|-----------|--------------------|--------------------|----------|
| १ पट्टज | अविकृत | ४ | १ पंचम | अविकृत. | २ |
| ३ ऋषभ | { १ शुद्ध ऋ. | ३ | ३ धैवत | { १ शुद्ध धै. | ३ |
| | { २ चतुःश्रुति ऋ. | १ | | { २ चतुःश्रुति धै. | १ |
| | { ३ पट्टश्रुति ऋ. | १ | | { ३ पट्टश्रुति धै. | १ |
| ३ गांधार | { १ शुद्ध गां. | ० | ३ निषाद | { १ शुद्ध नि. | ० |
| | { २ साधारण गां. | १ | | { २ कैशिकी नि. | १ |
| | { ३ अंतर गां. | १ | | { ३ काकली नि. | १ |
| २ मध्यम | { १ शुद्ध म. | २ | — | — | — |
| | { २ प्रति म. | २ | ७ स्वर | | श्रुति ९ |
| ९ स्वर | | श्रुति १२ | | | |

एकूण स्वर १६, व श्रुति २४.

शुद्ध व विकृत स्वर.

३०. शुद्ध व विकृत स्वर मिळून सध्या प्रचारांत स्थूल मानांनं १२ स्वरांवर निर्वाह केलेल्य आढळतो अमें पूर्वी पाहिल्या पुस्तकांत सांगितलें आहे. परंतु कित्येक

रागांचें स्वरूप स्पष्ट शुद्ध व पूर्णतेने दाखवावयाचें म्हटलें ह्यणजे याहीपेक्षां जास्त विकृत स्वर मानिल्याखेरीज गत्यंतर नाही. संगीत-रत्नाकरकार व दर्पणकार ७ शुद्ध व १२ विकृत स्वर मिळून एकंदर १९ स्वर मानितात, रागविबोधकार ७ शुद्ध व १५ विकृत मिळून २२ स्वर मानितात व संगीत-पारिजातकार ७ शुद्ध व २२ विकृत मिळून एकंदर २९ स्वर मानितात.

३१. निरनिराळ्या ग्रंथकारांनीं निरनिराळे विकृत स्वर मानिले आहेत त्या सर्वांचें सूक्ष्म रीतीनें पर्यालोचन केलें ह्यणजे अशीं भिन्न मते होण्याचें कारण काय हें स्पष्ट कळून येतें. ग्रंथकारांनीं विकृत स्वर दोन प्रकारचे मानिले आहेत: (१) स्वतःसिद्ध विकृत व (२) सापेक्ष विकृत. शास्त्रांत सांगितलेल्या श्रुति टाकून पुढच्या किंवा मागच्या श्रुतीवर अभिव्यक्त होणारे स्वर ते स्वतःसिद्ध विकृत होत, व दोन स्वरांमध्ये जें अंतर सांगितलें आहे तें अंतर कमी जास्त केल्यानंतरही जे स्वर आपल्या निश्चित श्रुतीवर अभिव्यक्त होतात ते सापेक्ष विकृत होत. पहिल्या प्रकारचे विकृत स्वर समजण्याचें कांहीं कठिण नाही. परंतु दुसऱ्या प्रकारचे ह्यणजे सापेक्ष विकृत स्वर ह्यणजे काय हें त्वरित ध्यानांत येणें तितकें सुलभ नाही. याकरितां तें उदाहरणें घेऊन स्पष्ट करून दाखविलें पाहिजे. शुद्ध ऋषभ स्वर सातव्या श्रुतीवर व शुद्ध गांधार स्वर नवव्या श्रुतीवर अभिव्यक्त होतो, ह्यणजे ऋषभ व गांधार ह्या दोन स्वरांमधील अंतर दोन श्रुतींचें आहे. आतां ऋषभाची एक श्रुति कमी करून तो दोन श्रुतींचा ह्यणजे कोमल केला तर त्याची शास्त्रांत सांगितलेली नियमित श्रुति सुटल्यामुळें तो विकृत झाला. हें त्याचें विकृतत्व दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसल्यामुळें स्वतःसिद्ध विकृतत्व होय. पण ऋषभाची एक श्रुति कमी झाल्यामुळें ऋषभ व गांधार ह्यांमधील अंतर तीन श्रुतींचें झालें. ह्या वेळेस अशा प्रकारचा ऋषभ व गांधार एकामागून एक असे उच्चारल्यास मनावर जो परिणाम होईल तो पूर्वीचे शुद्ध स्वर उच्चारल्यानंतर जो परिणाम होत होता त्याहून अगदीं भिन्न होईल हें उघड आहे. ह्यणजे गांधाराचें उच्चारण देखील भिन्न भासूं लागेल. हें जें गांधाराच्या उच्चारार्चें तो नवव्याच श्रुतीवर अभिव्यक्त होत असतांना विकृत ऋषभाच्या जोडगणीनें भिन्न भासणें ह्यासच सापेक्ष विकृतत्व असें म्हणतात. ह्यावरून पूर्वीच्या ग्रंथकारांनीं स्वर शुद्ध असतांनाही अच्युत पड्डज अच्युत मध्यम वगैरे विकृत स्वरांचे भेद मानिले आहेत त्याचा लल-गडा तेव्हांच होतो व विकृत स्वरांविषयीं ग्रंथकारांचा मतभेद तरी कां होतो हेंही स्पष्ट कळून येतें.

३२. निरनिराळ्या ग्रंथकारांनीं मानिलेले शुद्ध व विकृत स्वर, व महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत, कर्णाटकांत व पाश्चिमात्य राष्ट्रांत सध्या प्रचलित असलेले शुद्ध व विकृत स्वर हे सर्व खालीं दिलेल्या कोष्टकांत दाखविले आहेत. त्याचप्रमाणें रागांचें स्वरूप पूर्ण शुद्ध व स्पष्ट दाखविण्याकरितां व सर्व प्रकारच्या गाण्यांचा संग्रह करितां यावा ह्यणून आपल्यास सध्या शुद्ध व विकृत स्वर मिळून कमीत कमी किती स्वर मानिले पाहिजेत तेही शेवटच्या रकान्यांत नमूद केले आहेत.

शुद्ध व विकृत स्वरांचें कोष्टक.

| शुद्ध स्वर. | विकृत स्वर. | | | शुद्ध व विकृत स्वर | मुख्य व गौण स्वर | शुद्ध व विकृत स्वर |
|-------------|---------------------------|-------------------------------|---|-----------------------------|------------------------------|------------------------|
| | संगीतरत्नाकर व संगीतरत्न. | शास्त्रीक | देशी लक्ष्य | | | |
| १ | मध्यम | संगीतरत्नाकर व संगीतरत्न. | गगविवाध. | मर्मात-परिजात. | महागध् व उ० हिदुस्थान | स्वसंमत. |
| २ | ध्राम | ११ कैशिकी निषाद् | ६ कैशिकी नि. १२ षट्श्रुतिध्. १३ क. नि. | तीव्र | कर्णाटक पाश्चात्य गध् | १५ तीव्र निषाद्. |
| ३ | | १२ काकली निषाद् | ७ काकली नि. १४ काकली नि. | २० तीव्र नि. २१ तीव्रतर नि. | १४ षट्श्रु. ध्. १५ कैशि० नि. | १६ तीव्रतर निषाद्. |
| ४ | स | १ च्युत पडज | १५ मुड पडज (मुड म.) | ३२ तीव्रतम नि. | | |
| ५ | स | २ अच्युत पडज | (स) | | १ स (शुद्ध) १ स (शुद्ध) | १ स. |
| ६ | | | | १ पूर्व रि. | | २ अतिकोमल ऋषभ |
| ७ | रि | ३ चतुःश्रुति ऋषभ | (रि) | २ कोमल रि. | २ रि. (कं.) (क्रेट) | ३ कोमल ऋषभ (शुद्ध ऋषभ) |
| ८ | ग | | | ३ पूर्व गां. | २ शुद्ध रि | ४ तीव्र ऋषभ. |
| ९ | ग | ४ त्रिभुति गां. (साधारण गां.) | १ चतु. रि. (तीव्र) २ चतुःश्रुति रि. (तीव्रतर) | ४ कोमल गां. | ३ रि. (तीव्र) (शार्प) | ५ कोमल गांधार |
| १० | | २ साधारण गांधार तीव्र गां.) | ३ षट्श्रु. रि. (तीव्रतम) ४ साधा० गां. | ७ तीव्र गां. | ४ ग (कोमल) (क्रेट) | ६ तीव्र गांधार |

| | | | | | | | | | |
|----|----|----|------------------------------|---------------------------------|---------------------------|----------------|-----------------------|-----------------------------|--------------------------|
| ११ | | | | ५ अंतर गां. (तीव्रतर गां.) | ८ तीव्रतर गां. | ५ तीव्र गां. | ७ अंतर गां. | ५ ग (तीव्र) (शार्फ) | ७ तीव्रतर गीधार |
| १२ | | | ४ मृदु मध्यम (गीधारभेद) | ६ मृदु मध्यम (तीव्रतर गां.) | ९ तीव्रतम गां. | | | | |
| १३ | म | म | (म) | ७ षट्शु. गां. (तीव्रतम) | १० अति ती- व्रतम गीधार | ६ कोमल म. | ८ शुद्ध मध्यम | ६ म (को.) (क्लेट.) | ८ कोमल मध्यम |
| १४ | | | | | ११ तीव्र म. | | | | |
| १५ | | | | ८ षट्शु. म. (तीव्रतम म.) | १२ तीव्रतर मध्यम | ७ तीव्र म. | ९ प्राति मध्यम | ७ म (ती.) (शार्फ) | ९ तीव्र मध्यम |
| १६ | प | | ५ मृदु पं. (मध्यमभेद) | ९ मृदु पंचम | १३ तीव्रतम मध्यम | | | | |
| १७ | प | | (प) | | | ८ प (शुद्ध) | १० प (शुद्ध) | ८ प | १० प |
| १८ | | | | | १४ पूर्व धैवत | | | | ११ अति कोमल धै. |
| १९ | | | | | १५ कोमल धैवत | ९ कोमल धै. | | ९ ध. (को.) (क्लेट.) | १२ कोमल धैवत |
| २० | ध | ध | (ध) | | १६ पूर्व नि. | | ११ शुद्ध धै. | | (शुद्ध धैवत) (क.) |
| २१ | | | | १० चतुःश्रुति धैवत | १८ तीव्र धै. | १० तीव्र धै. | १२ चतुःश्रुति धैवत | १० ध (ती.) (शार्फ) | १३ तीव्र धैवत. |
| २२ | नि | नि | (नि) | ११ पंचश्रुति धैवत | १९ तीव्रतर धैवत | ११ कोमल नि. | १३ शुद्ध नि. | ११ नि. (को.) (क्लेट) | १४ कोमल निषाद |

३३. वरील कोष्टकांत प्रथम श्रुतींच्या आंकड्यांपुढे शुद्ध स्वर दाखवून पुढे विकृत स्वर दाखविले आहेत. शुद्ध स्वरांच्या सदराखाली षड्जग्राम व मध्यमग्राम असे दोन ग्राम दाखविले आहेत. षड्जग्रामांत पंचम ४ श्रुतींचा असून १७ व्या श्रुतीवर अभिव्यक्त होतो, व मध्यम ग्रामांत तो ३ श्रुतींचाच असून १६ व्या श्रुतीवर अभिव्यक्त होतो एवढाच काय तो ह्या दोन ग्रामांमध्ये फरक आहे. बाकीचे सर्व स्वर दोनी ग्रामांत शास्त्रांत दिलेल्या श्रुतींवरच अभिव्यक्त होतात.

३४. संगीतरत्नाकर व संगीतदर्पण ह्यांच्या मतांप्रमाणे दिलेल्या विकृत स्वरांपैकी अच्युत षड्ज, चतुःश्रुति ऋषभ, अच्युत मध्यम, चतुःश्रुति पंचम व चतुःश्रुति धैवत ह्यणजे २, ३, ७, ९ व १० हे ५ स्वर सापेक्ष विकृत आहेत, व बाकीचे ७ स्वर स्वतःसिद्ध विकृत आहेत हे अगदी उघड आहे.

३५. हेच ७ स्वतःसिद्ध विकृत स्वर फक्त विकृत होऊं शकतात, व इतर ५ स्वर क्रमाने सरि म प ध ह्या पांच शुद्ध स्वरांशी समध्वनि असल्याकारणाने ते विकृत होऊं शकत नाहीत असे रागविबोधकारांचे मत आहे; व ते ७ स्वतःसिद्ध विकृत स्वर त्यांच्या शास्त्रोक्त विकृत स्वरांच्या सदराखाली दाखविले आहेत. ह्यावरून रागविबोधकार सापेक्ष विकृत स्वर मानीत नाही हे स्पष्ट दिसते. देशी लक्ष्याच्या सदराखाली त्याने दिलेले विकृत स्वर हे सर्व स्वतःसिद्ध विकृत आहेत हे निराळे सांगावयास नको. ह्या स्वरांत देखील पंचश्रुति व षट्श्रुति ऋषभ व धैवत आणि षट्श्रुति गांधार हे स्वर क्रमाने गांधार व निषाद आणि मध्यम ह्यांच्या प्रदेशांत जात असल्या कारणाने त्यांच्या संज्ञा देशी लक्ष्यांच्या अनुबोधाने वर्ज्यावर्ज्य पाहून निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या मानाव्या असे त्याने ध्वनित केले आहे; व ह्या तत्त्वास अनुसरूनच त्याने आपली मेळांची व रागांची लक्षणे दिली आहेत.

३६. संगीतपारिजातकार अहोबल पंडित ह्याने तर २२ विकृत स्वर मानिले आहेत, व त्या सर्व विकृत स्वरांना निरनिराळी नावे देण्याकरितां मृदु, पूर्व, कोमल, तीव्र, तीव्रतर, तीव्रतम, अतितीव्रतम ह्या सर्व संज्ञा सररास प्रचारांत आणिल्या आहेत. रत्नाकरकाराच्या वेळच्या च्युत, अच्युत, त्रिश्रुति, चतुःश्रुति वगैरे विकृत स्वरांच्या पूर्वीच्या संज्ञा ह्यांच्या वेळेस अगदी लुप्तप्राय झाल्याशा दिसतात. ह्या पारिजातकाराच्या संज्ञा अगदी अलीकडच्या असल्या कारणाने ह्यांच्यापैकी बऱ्याच संज्ञा प्रचारांत सध्या चालू आहेत. इतके विकृत स्वर कंठांतून काढून गाणे बजावणे विनचूक करणे सामान्य जनांस शक्य नसल्याकारणाने त्यांनी त्यांचा संकोच करित करित सध्या शुद्ध व विकृत स्वरांची मंजल १२ स्वरांवर आणून ठेविली आहे असे पूर्वी सांगितलेच आहे.

३७. आधुनिक प्रचाराच्या सदराखाली महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत प्रचलित असलेले शुद्ध व विकृत स्वर मिळून दिलेले १२ स्वर, व पाश्चात्य राष्ट्रांत सध्या चालू असलेले मुख्य व गौण स्वर मिळून होणारे १२ स्वर, तसेच कर्णाटकांत मानिलेले १६ स्वर, ह्या सर्वांचे विवेचन मागे कलम २१ पामून २९ पर्यंत विस्तृत रीतीने केले आहे.

३८. वरील कोष्टकांत सरते शेवटीं ' स्वसंमत ' असें निराळें सदर घालून त्याच्या खालीं १६ स्वर दिले आहेत त्यांविषयीं विशेष खुलासा केला पाहिजे. सध्या प्रचारांत असलेल्या १२ स्वरांनीं निरनिराळ्या रागांचें स्वरूप शुद्ध स्पष्ट व पूर्ण दाखवितां येत नाहीं, व तेवढ्या स्वरांत नानातऱ्हेच्या गाण्यांचा संग्रह चांगलासा करितां येत नाहीं असा बऱ्याच कलानिपुण संगीतशास्त्रज्ञांचा अनुभव आहे. हिंदुस्थानांत विशेष प्रसिद्धीस आलेले कांहीं हिंदु व मुसलमान गर्वई व तंतकार आपलें संगीतकलेचें चातुर्य दाखविण्याकरितां प्रसंगविशेषीं १२ पेक्षां अधिक स्वरांचा प्रयोग मार्मिक रीतीनें करून दाखवितात व त्या स्वरांस ते अतकोमल तरतीव्र अशीं नांवे देतात असा सार्वत्रिक प्रवाद आहे. ह्याला प्रत्यंतर पाहिजे असल्यास तें देश रागांतील जो प्रसिद्ध व सर्वतोमुखी असलेला चतुरंग आहे त्यांत सांपडतें. ह्या चतुरंगांत अतकोमल व तरतीवर ह्यणजे अतिकोमल व तीव्रतर ह्या अधिक दोन तऱ्हेच्या विकृत स्वरांचा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हां शास्त्र व रूढि किंवा प्रचार ह्यांचा मेळ घालण्याचें विकट व नाजुक काम करणाऱ्यांस ह्या अधिक दोन तऱ्हेचे विकृत स्वर जमेस धरले पाहिजेत. ह्याहीपेक्षां जास्त स्वर लक्ष्यांमध्ये येत असतील तर त्यांचाही विचार आपल्यास केला पाहिजे. पण सध्यां प्रचारांत ह्यापेक्षां अधिक स्वर उपलब्ध होत नाहीत.

३९. आतां अतिकोमल व तीव्रतर ह्या संज्ञा सशास्त्र रीतीनें कोणच्या स्वरांस लावतां येतात व त्यांसह एकंदर किती स्वर निष्पन्न होतात हें फार मार्मिकतेनें निश्चित केले पाहिजे. षड्ज व पंचम हे दोन स्वर अर्वाचीन शास्त्रकारांनीं अविकृत मानिले आहेत, तसे सध्याच्या प्रचारांत देखील अविकृतच समजतात. मध्यम दोन आहेत—(१) कोमल मध्यम व (२) तीव्र मध्यम. प्रचारांतील कोमल मध्यम हाच शास्त्रांतील शुद्ध मध्यम होय, व कर्णाटकांत ह्याला शुद्ध मध्यम असेंच म्हणतात. तीव्र मध्यमास कर्णाटकांत प्रतिमध्यम अशी संज्ञा आहे. ही संज्ञा शास्त्रांत कोठेही दृग्गोचर होत नाहीं. ही त्यांची संज्ञा कल्पित दिसते. सोळाव्या श्रुतीवर अभिव्यक्त होणारा एक तीव्रतम मध्यम आहे, त्याला मृदु पंचम असें शास्त्रांत कोठें कोठें म्हटलें आहे. पण तो प्रचारांत नसल्यामुळे व तो मध्यमग्रामांतील पंचम होत असल्यामुळे व मध्यमग्राम प्रचारांत फारसा येत नसल्याकारणानें तो आपल्यास सध्या मानण्याचें कांहीं प्रयोजन नाहीं. एथपर्यंत षड्ज, पंचम व २ मध्यम असे ४ स्वर झाले. आतां ऋषभ व धैवत आणि गांधार व निषाद हे चार स्वर राहिले. शुद्ध ऋषभ व शुद्ध धैवत आपल्या इकडे प्रचारांत नाहीत. ते कर्णाटकांत उपलब्ध होतात. ह्या स्वरांचे

१. (अ०) चतरंगको गावो रसरौंगतसो, और तीवर कोमल देत बऽल
तरतीवरको अतकोमल सुरको न्यारो न्यारो सुरसौंगतसो ॥ ध्र० ॥

(अं०) उनेंचास कूटतान तिनके कठन रंगेले अथ व्यवरो
म म प प नि नि सं सं नि ध प म ग रि
धाकडतक् धुंकडतक् धुंकड धित्ता धित्ता धित्ता
धित्ताकडतक् धुंकडकिडतक् गदिगन धा ॥ १ ॥

कोमल व तीव्र असे दोनदोन भेद प्रचारांत आहेत व ते पारिजातकारास संमत आहेत. तसेच कोठें कोठें समयविशेषी अनुभवास येत असलेले अतिकोमल ऋषभ व अतिकोमल धैवत हेही दोन स्वर पारिजातकारानें पूर्वऋषभ व पूर्वधैवत ह्या संज्ञांनीं निर्दिष्ट केले आहेत. प्रचारांतील कोमल गांधार व कोमल निषाद हेच शास्त्रांतील शुद्ध गांधार व शुद्ध निषाद होत. दहाव्या व अकराव्या श्रुतीवर अभिव्यक्त होणारे साधारण गांधार व अंतर गांधार असे दोन शुद्धाच्या पुढचे गांधार शास्त्रांत मानिले आहेत तेच आपले तीव्र व तीव्रतर गांधार होत. त्याचप्रमाणें तेविसाव्या व चौविसाव्या किंवा पहिल्या व दुसऱ्या श्रुतीवर अभिव्यक्त होणारे कैशिकी निषाद व काकली निषाद जे सर्व शास्त्रकारांनीं दिले आहेत तेच आपले प्रचारांतील तीव्र निषाद व तीव्रतर निषाद असे म्हणण्यास कांहीं हरकत नाही. कोमल गांधाराच्याही मागच्या श्रुतीवर जावें तर तेथें तीव्र ऋषभ लागतो, तेव्हां गांधाराच्या बाबतींत अतिकोमल गांधार संभवतच नाही. त्याचप्रमाणें तीव्र ऋषभाच्या पुढची श्रुति शुद्ध गांधाराची आहे ह्मणून तीव्रतर ऋषभही संभवत नाही हेही स्पष्ट आहे. ह्याच न्यायानें अतिकोमल निषाद व तीव्रतर धैवत हेही संभवत नाहीत हें उघड आहे.

४०. एवंच, ऋषभ, गांधार, धैवत व निषाद ह्या चार स्वरांचे प्रत्येकी तीन तीन भेद, मिळून १२ स्वर, व पूर्वीचे ४, ह्मणजे २ मध्यम आणि पड्ज. व पंचम, मिळून एकंदर १६ स्वर शास्त्र व प्रचार ह्या दोहोंस अनुसरून आपल्यास आजच्या स्थितीत निश्चित करितां येतात. ह्यांतच कर्णाटकांतील गाण्याचाही संग्रह करावयाचा ह्मटल्यास वर निर्दिष्ट केलेले शुद्ध ऋषभ व शुद्ध धैवत हे दोन स्वर जास्त मानावे लागतात, ह्मणजे एकंदर १८ स्वर होतात. हे दोन स्वर वरील कोष्टकांत 'स्वसंमत' ह्या सदराखाली कंसांत दाखविले आहेत. रागविबोध व संगीतपारिजात ह्या ग्रंथांत ह्याही पेशां जास्त विकृत स्वर दिले आहेत, परंतु संगीत कलेच्या सध्याच्या स्थितीत आपल्यास इतकेच विकृत स्वर मानणें योग्य व श्रेयस्कर आहे. वरील विवेचनांत अर्वाचीन ग्रंथकारांप्रमाणें आपणही सापेक्ष विकृत स्वर मानिले नाहीत हें निराळें सांगण्याची कांहीं जरूर नाही.

जाति व गीति.

जाति.

४१. ज्या विशिष्ट स्वररचनेपासून राग उत्पन्न होतात त्या स्वररचनेला जाति असें ह्मणतात.

४२. सात स्वरांच्या रचनेस संपूर्ण, सहा स्वरांच्या रचनेस षाडव व पांच स्वरांच्या रचनेस औडव अशा संज्ञा आहेत.

४३. गाण्यांत ज्या स्वराचा उच्चार वारंवार होतो त्यास अंशस्वर असें ह्मणतात.

४४. गीताचा प्रारंभ ज्या स्वरापासून होतो त्यास ग्रहस्वर अशी संज्ञा आहे.

४५. गीताची समाप्ति ज्या स्वरानें होते त्यास न्यासस्वर असें ह्मणतात.

४६. गीताच्या एकाद्या भागाची समाप्ति करणारा स्वर तो अपन्यासस्वर होय.

४७. जाति दोन प्रकारच्या आहेत:—१ शुद्ध, २ विकृत.

४८. सप्तस्वरांच्या नांवावरून झालेल्या जाति शुद्ध मानिल्या आहेत.—षाड्जी, आर्षभी, गांधारी, मध्यमा, पंचमी, धैवती व नैषादी ह्या सात शुद्ध जाति होत.

४९. ज्यांच्या नांवाचा स्वर हाच न्यासस्वर असतो व तोच अंशस्वर, ग्रहस्वर व अपन्यासस्वरही समयविशेषी होऊं शकतो व ज्यांचा न्यासस्वर तारस्थानामध्ये कधीही जात नाही त्या जाति शुद्ध होत.

५०. ज्यांच्या नांवाचा स्वर केवळ न्यासस्वर असतो व अंशस्वर ग्रहस्वर इत्यादिकांविषयी कांहीं नियम नसतो त्या जाति विकृत होत.

५१. ह्याप्रमाणे षाड्जीचे संपूर्ण १९ भेद व षाडव आणि औडव ८, मिळून २३ विकृत भेद संभवतात. हे इतके विकृत भेद प्रत्येक शुद्ध जातीचे होतात.

५२. शुद्ध जातींच्या मिश्रणाने झालेल्या मुख्य विकृत जाति ११ आहेत. त्यांची नांवे व मिश्रणाचा प्रकार एणेंप्रमाणे.—

- | | |
|-------------------|---|
| १. षड्जकैशिकी | (सं) = षाड्जी + गांधारी. |
| २. षड्जमध्यमा | = षाड्जी + मध्यमा. |
| ३. गांधारपंचमी | (सं) = गांधारी + पंचमी. |
| ४. आंध्री | (सं. षा.) = गांधारी + आर्षभी. |
| ५. षड्जोदीच्यवा | = षाड्जी + गांधारी + धैवती. |
| ६. कर्मारवी | (सं) = नैषादी + पंचमी + आर्षभी. |
| ७. नंदयंती | (सं. षा.) = गांधारी + पंचमी + आर्षभी. |
| ८. गांधारोदीच्यवा | (सं.षा.) = गांधारी + धैवती + षाड्जी + मध्यमा. |
| ९. मध्यमोदीच्यवा | (सं) = गांधारी + धैवती + पंचमी + मध्यमा. |
| १०. रक्तगांधारी | = गांधारी + नैषादी + पंचमी + मध्यमा. |
| ११. कैशिकी | = षाड्जी + गांधारी + मध्यमा + पंचमी + नैषादी. |

५३. ह्या ११ विकृत जाति व पूर्वीच्या ७ शुद्ध मिळून १८ जाति मुख्य आहेत. त्यांपैकी षड्ज स्वराच्या नांवाच्या चार व आर्षभी, धैवती आणि नैषादी ह्या तीन मिळून सात जाति षड्ज ग्रामाच्या होत. बाकीच्या ११ जाति मध्यम ग्रामाच्या आहेत.

५४. ह्या १८ जातींपैकी, कर्मारवी, गांधारपंचमी, षड्जकैशिकी, व मध्यमोदीच्यवा ह्या ४ नित्य संपूर्ण असतात; षाड्जी, नंदयंती, आंध्री व गांधारोदीच्यवा ह्या ४ संपूर्ण-षाडव असू शकतात; व बाकीच्या १० संपूर्ण, षाडव व औडवही होऊं शकतात.

५५. अमुक एक प्रकारच्या स्वररचनेचे गाणे की ज्यामध्ये न्यासस्वर अमुक एक निश्चित असावा, अंश, ग्रह, इत्यादि स्वर अमुक असावेत, अमुक ताल, अमुक कला व अमुक मार्ग असावा, व अमुक रस अभिव्यक्त व्हावा अशा प्रकारच्या नियमबद्ध

स्वररचनेच्या गाण्यास शास्त्रकार जाति असें नांव देतात. उदाहरणार्थ-षाड्जी जाति. ह्या जातीमध्ये सात स्वर असावेत ह्यणजे ती संपूर्ण असावी, षाडव केच्यास निषादाचा लोप करावा, षड्ज हा न्यासस्वर असावा, निषाद व ऋषभ वर्ज्य करून बाकीचे पांच स्वर अंशस्वर असावे, तीन प्रकारचा षट्पितापुत्रक ताल असावा, धैवतादि ह्यणजे उत्तरायता मूर्छना असावी, चित्र, वृत्ति (वार्तिक) व दक्षिण हे मार्ग असावेत, मागधी, संभाविता व पृथुला ह्या गीति असाव्या वगैरे नियम आहेत. ह्या जातीपासून श्रीराग इत्यादि राग उत्पन्न होतात. ह्या जातीस छंदःशास्त्राचे नियम फारसे लागत नाहीत. जाति ह्या मार्गसंगीतांतच प्रसिद्ध आहेत.

५६. जातीचे गाणे हें जुन्या प्रबंधांसारखें असते. हें जातीचे गाणे सामवेदापासून उत्पन्न झालेले आहे, ह्यणून ह्या जाति वेदतुल्य मानिल्या आहेत. ह्यांच्या मधील पदे, स्वर, ताल, कला, मार्ग हे सर्व नियमांनी अगदी बांधिलेले असतात. ते बिलकूल बदलून गातां कामा नये. त्यांत बदल करून गाइल्यास प्रत्यवाय सांगितला आहे. जातीचे गाणे मार्गसंगीतास विशेष धरून असल्या कारणाने त्याचा विस्तार एथे फारसा केला नाही.

५७. षाड्जी इत्यादि सात शुद्ध जातीपासून उत्पन्न होणाऱ्या रागांचें प्रतिबिंब किंवा स्वरूप जातीच्या ज्या खंडामध्ये दिसून येते त्यास कपाल अशी अन्वर्थक संज्ञा आहे. सात शुद्ध जातींची सात कपाले मानिली आहेत.

५८. ज्या गाण्यामध्ये पंचम स्वर ग्रह, अंश व अपन्यास असून षड्ज न्यास असतो, व ऋषभ फार असून, मध्यम, धैवत व गांधार अल्प असतात त्यास कंबल असें ह्यणतात. हें गाणे कंबल ह्या नांवाच्या संगीतशास्त्रविशारद फणींद्राने प्रथम सुरू केले, ह्यणून त्याच्याच नांवाने ते प्रसिद्ध आहे. कपाल व कंबल ह्यांचा उपयोग मार्गसंगीतांतच आढळतो.

गीति.

५९. स्थायी आदिकरून वर्ण व प्रसन्नादि अलंकार, पदे, द्रुत मध्य किंवा विलंबित लय, ह्यांनी युक्त अशी जी गायनाची क्रिया तिला गीति असें ह्यणतात.

६०. गीति चार प्रकारच्या आहेतः--१ मागधी, २ अर्धमागधी, ३ संभाविता व ४ पृथुला.

६१. ज्या गीतीची पहिल्या कलेतील पदे विलंबित लयांत, दुसऱ्या कलेतील पदे मध्य लयांत व तिसऱ्या कलेतील पदे द्रुत लयांत गातात तिला मागधी गीति असें म्हणतात.

६२. ज्या गीतीच्या मागच्या मागच्या कलेतील पदांचे अर्ध पुढच्या पुढच्या कलेत द्विवार उच्चारतात तिला अर्धमागधी म्हणावें.

६३. ज्या गीतीतील पदें संक्षिप्त असून बहुतेक अक्षरें गुरु असतात तिळा संभाविता अशी संज्ञा आहे.

६४. ज्या गीतीतील पदें बहुतेक लघु अक्षराचीं असतात तीस पृथुला गीति असें ह्मणतात.

ह्या गीतींमध्ये तालांचाही निर्बंध असतो, परंतु त्याचा विचार एथें केला नाही.

मेळ व राग.

मेळ.

६५. ज्या विशिष्ट रचनेच्या स्वरसमूहामध्ये राग अभिव्यक्त करण्याची शक्ति असते व ज्याच्या योगानें रागांचा मेळ घालतां येतो ह्मणजे रागांचें वर्गीकरण करितां येतें त्या विशिष्ट स्वरसमूहास मेळ असें ह्मणतात.

६६. जाति व मेळ ह्यांच्या मधील भेद फार सूक्ष्म आहे. जाति ह्मणजे एक प्रकारचें सर्वांगसंपूर्ण असें प्राचीन गाणें आहे व त्यापामून रागांची उत्पत्ति मानिली आहे. मेळ हे रागांचे सामान्य स्वरूपात्मक असतात व ह्मणून ते पृथक् गाडले जात नाहीत. त्यांचें व रागांचें स्वरूप जेव्हां एकच असतें त्या वेळेस राग या नात्यानें ते गाडले जातात. जाति ह्या मार्गसंगीतास उपयोगी पडणाऱ्या आहेत व त्या प्राचीन ग्रंथांतच सांपडतात. मेळ हे देशी संगीतांत ह्मणजे विशेषकरून कर्णाटकी गायनांत दृष्टोत्पत्तीस येतात. त्यांच्याविषयीचा विचार अर्वाचीन ग्रंथकारांनीच केला आहे.

६७. मेळ हे स्वररचनात्मक असल्याकारणानें त्यांची संख्या स्वरांच्या संख्येवर अवलंबून राहते. जसजशी विकृत स्वरांची संख्या अधिक मानिली असेल तसतसे मेळही अधिक अधिक होतात. संगीत-पारिजातकार ७ शुद्ध स्वर व २२ विकृत स्वर मिळून २९ स्वर मानितात असें पूर्वी सांगितलें आहे. ह्या २९ स्वरांच्या स्वरप्रस्ताराच्या पद्धतीनें ७, ६ व ५ स्वरांच्या ह्मणजे संपूर्ण पाडव व औडव तऱ्हेच्या रचना केल्यास त्या क्रमानें २६६४, ५१७५, व ३५०१ होतात, ह्मणजे एकंदर ११३४० रचना संभवतात. एवंच पारिजातकाराच्या मतीं एकंदर मेळ ११३४० आहेत. ह्यांपैकीं २२ शुद्ध, २७२ एक स्वर विकृत असलेले, १३८६ दोन स्वर विकृत असलेले, ३५०० तीन स्वर विकृत असलेले, ४२४० चार स्वर विकृत असलेले, व १९२० पांच स्वर विकृत असलेले आहेत. रागविबोधकार ७ शुद्ध व १५ विकृत स्वर मानितात. त्यांच्या मतीं ह्या २२ स्वरांच्या रचना ह्मणजे मेळ ९६० आहेत. कर्णाटकांत ७ शुद्ध व ९ विकृत स्वर मिळून १६ स्वर मानितात. ह्या १६ स्वरांवरून झालेले सध्यां कर्णाटकांत प्रसिद्ध असलेले मेळ ७२ आहेत.

६८. रागविबोधकारानें ९६० मेळांपैकीं २३ मुख्य मेळ लक्षणांसह व त्यांत मेळ पावणाऱ्या रागांसह दिले आहेत, ते खालील कोष्टकांत दाखविले आहेत.

रागांवरून नांव पावणारे मुख्य २३ मेळ.

| क्रम. | मेळाचे नांव. | मेळाची क्रमसंख्या | किती स्वर विकृत. | स्वर. | | | | | | मेळांत अंतर्भूत होणारे राग. |
|-------|--------------------|-------------------|------------------|-------|----|-------|-------|---|-----------------|---|
| १ | मुखारी | १ | सर्व शुद्ध | स | रि | ग | म | प | ध | निमुखारी, हुसेनीतोडी इ० |
| २ | रेवगुति | ५ | १ वि० | स | रि | अं. ग | म | प | ध | निरेवगुति इ०. |
| ३ | सामवराली | १४ | ॥ | स | रि | ग | म | प | ध | का. नि सामवराली, वसंतवराडी इ०. |
| ४ | तोडी ... | ४२ | २ वि० | स | रि | सा. ग | म | प | ध | कै. नि तोडी, हुसेनीतोडी इ०. |
| ५ | नादरामकी | ४४ | ॥ | स | रि | सा. ग | म | प | ध | मृ. स नादरामकी इ०. |
| ६ | भैरव ... | ५० | ॥ | स | रि | अं. ग | म | प | ध | कै. नि भैरव, पौरविका इ०. |
| ७ | वसंत ... | ५१ | ॥ | स | रि | अं. ग | म | प | ध | का. नि वसंत, टक, हिजेज, हिंदोल इ०. |
| ८ | वसंतभैरवी | ५८ | ॥ | स | रि | मृ. म | म | प | ध | कै. नि वसंतभैरवी, मारवी इ० |
| ९ | मालवगौड | ६० | ॥ | स | रि | मृ. म | म | प | ध | मृ. स मालवगौड, शुद्धगौडी, चैतीगौडी, पूर्वी, पहाडी, देवगांधार, गौंडकिया, कुरंजी, वहुली, रामकिया, पावक, आसावरी, पंचम, बंगाल, शुद्धललिता, गुर्जरी, परज, विशुद्धगौड इ०. |
| १० | रीतिगौड | ८४ | ॥ | स | रि | ग | म | प | ती.तर ध शु. नि. | कै. नि रीतिगौड इ०. |
| ११ | आभीरनाट | ६१ | ३ वि० | स | रि | सा. ग | म | प | ध | मृ. स आभीरनाट इ०. |
| १२ | हम्मीर ... | ७७ | ॥ | स | रि | मृ. म | म | प | ध | मृ. स हम्मीर, विहंगड, केदार इ०. |
| १३ | शुद्धवराटी | १६५ | ॥ | स | रि | सा. ग | म | प | ध | मृ. स वराटी. |
| १४ | रामकी ... (देशकार) | २०७ | ॥ | स | रि | मृ. म | म | प | ध | मृ. स ललित, जैताश्री, त्रावणी, देशी, ललित (विभासभेद.) |
| १५ | श्रीराग... | १३ | ४ वि० | स | रि | सा. ग | म | प | तीव्र ध | कै. नि श्रीराग, मालवश्री, धन्याशी, भैरवी, धवलाधनाश्री, मेवाडी, सैधवी(सिधोडा) इ०. |
| १६ | कल्याण | १०४ | ॥ | स | रि | सा. ग | मृ. प | प | ध | मृ. स कल्याण इ०. |
| १७ | कांबोदी | १४० | ॥ | स | रि | अं. ग | म | प | ती.तर ध | का. नि कांबोद, देवकी इ०. |

रागांवरून नांव पावणारे मुख्य २३ मेळ.

(पुढे चालू)

| क्र.सं. | मेळाचे नांव. | मेळाची क्रमांख्या | किती स्वर विकृत. | स्वर. | | | | | | मेळात अंतर्भूत होणारे राग. | |
|---------|--------------|-------------------|------------------|-------|----|-------|--------|---|-------|----------------------------|--|
| | | | | ती.तर | रि | मृ. म | म | प | ती.तर | | |
| १८ | मल्लारि | १६२ | ४ वि० | स | रि | मृ. म | म | प | ध | मृ. स | मल्लारि, नटमल्लारि, पूर्वगौड, भूपाळी, गौड, शंकराभरण, नटनारायण, नारायणगौड, केदार (दुसरा), सालंकनाट, वेलावर्ला, मध्यमादि, सावेरी, सौराष्ट्री इ०. |
| १९ | सामंत | २४५ | „ | स | रि | अं. ग | म | प | ध | का. नि | सामंत इ०. |
| २० | कर्णाटगौड | २५९ | „ | स | „ | मृ. म | म | प | ती. ध | कै. नि | कर्णाटगौड, अङ्गण, नागध्वनि, विशुद्ध-वंगाल, वर्णनाट, तु-रुकतोडी इ०. |
| २१ | देशाक्षी | २६४ | „ | स | „ | „ | म | प | ती.तर | मृ. स | देशाक्षी इ०. |
| २२ | शुद्धनाटी | २६७ | „ | स | „ | „ | म. | प | ती.तर | „ | शुद्धनाट इ०. |
| २३ | सारंग | १४४ | ५ वि० | म | रि | ता.तर | गमृ. प | प | ती.तर | „ | सारंग इ०. |

६९. कर्णाटकांत मुख्य मेळ ७२ मानितात. त्यांचे त्यांनी ३६, ३६ चे दोन विभाग केले आहेत, व ते शुद्धमध्यम व प्रतिमध्यम ह्यांवर अवलंबून आहेत. ह्यांपैकी प्रत्येक ३६ च्या विभागाची सहा सहांचे एक अशी ६ चक्रे कल्पिली आहेत, व ती रि ग ध नि ह्या चार स्वरांच्या प्रत्येकी ३, ३ अशा १२ विकृत भेदांवर क्रमाने व व्यवस्थेने बसविली आहेत. हीं ७२ मेळांचीं ६, ६ चीं १२ चक्रे व त्यांची स्वररचना व संज्ञा खाली दिली आहेत. हे सर्व मेळ संपूर्ण आहेत.

कर्णाटकी मेळांचें कोष्टक.

| चक्र. | क्रमसंख्या | शुद्धमध्यम- मूलक. | स्वरस्थान. | प्रतिमध्यम- मूलक. | क्रमसंख्या | चक्र. |
|--------|------------|----------------------|-----------------|----------------------|------------|---------|
| | | मेळ. | रि ग ध नि | मेळ. | | |
| १ लं. | १ | कनकांगी | शु. शु. शु. शु. | सालग | ३७ | ७ वें. |
| | २ | रत्नांगी | " " शु. कै. | जलार्णव | ३८ | |
| | ३ | गानमूर्ति | " " शु. का. | झालवराळी. | ३९ | |
| | ४ | वनस्पति | " " च. कै. | नवनीत | ४० | |
| | ५ | मानवती | " " च. का. | पावनी | ४१ | |
| | ६ | तानरूपिणी | " " प. का. | रघुप्रिय. | ४२ | |
| २ रें. | ७ | सेनापति | शु. सा. शु. शु. | गवांभोधि | ४३ | ८ वें. |
| | ८ | हनुमनोडी | " " शु. कै. | भवप्रिय | ४४ | |
| | ९ | धेनुक | " " शु. का. | शुभपंतुवराळी | ४५ | |
| | १० | नाटकप्रिय | " " च. कै. | पद्मविधमार्गिणी | ४६ | |
| | ११ | कोकिलप्रिय | " " च. का. | सुवर्णांगी | ४७ | |
| | १२ | रूपवती | " " प. का. | दिव्यमणि | ४८ | |
| ३ रें. | १३ | गायकप्रिय | शु. अं. शु. शु. | धवलांबरी | ४९ | ९ वें. |
| | १४ | बकुलाभरण | " " शु. कै. | नामनारायणी | ५० | |
| | १५ | मायामालवगौळ | " " शु. का. | कामवर्धनी | ५१ | |
| | १६ | चक्रवाक | " " च. कै. | रामप्रिय | ५२ | |
| | १७ | सूर्यकांत | " " च. का. | गमनश्रम | ५३ | |
| | १८ | हाटकंबरी | " " प. का. | विश्वंबरी | ५४ | |
| ४ यें. | १९ | झंकारध्वनि | च. सा. शु. शु. | श्यामलांगी | ५५ | १० वें. |
| | २० | नटभैरवी | " " शु. कै. | पणमुखप्रिय | ५६ | |
| | २१ | कीरवाणी | " " शु. का. | सिंहद्रमध्यमा | ५७ | |
| | २२ | स्वहरप्रिय | " " च. कै. | हेमवती | ५८ | |
| | २३ | गौरीमनोहारि | " " च. का. | धर्मवती | ५९ | |
| | २४ | वरुणाप्रिय | " " प. का. | नीतिमती | ६० | |
| ५ वें. | २५ | माररंजनी | च. अं. शु. शु. | कांतामणि | ६१ | ११ वें. |
| | २६ | चारुकेशी | " " शु. कै. | रिषभप्रिय | ६२ | |
| | २७ | सरसांगी | " " शु. का. | लतांगी | ६३ | |
| | २८ | हरिकांबोधी | " " च. कै. | वाचस्पति | ६४ | |
| | २९ | धीरशंकराभरण | " " च. का. | मेचकन्याणा | ६५ | |
| | ३० | नागानंदिनी | " " प. का. | चित्रांबरी | ६६ | |
| ६ वें. | ३१ | यागप्रिय | प. अं. शु. शु. | सुचरित्र | ६७ | १२ वें. |
| | ३२ | रागवर्धनी | " " शु. कै. | ज्योतिष्मती | ६८ | |
| | ३३ | गांगेयभूषणी | " " शु. का. | धातुवर्धनी | ६९ | |
| | ३४ | वागधीश्वरी | " " च. कै. | नासिकाभूषणी | ७० | |
| | ३५ | शूलिनी | " " च. का. | कोमल | ७१ | |
| | ३६ | चलनाट | " " प. का. | रसिकप्रिय | ७२ | |

७०. ह्यापैकीं १५ वा मेळ मायामालवगौळ हा कर्णाटकांत फार प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. २९ वा मेळ धीरशंकराभरण हा पाश्चात्यांच्या मेजर मोडप्रमाणें आहे, व २० वा नटभैरवी, २१ वा कीरवाणी व २३ वा गौरीमनोहारि हे सर्व मेळ पाश्चात्यांच्या मायनर मोडचे प्रकार होत.

७१. ह्या ७२ मेळांच्या संज्ञा व स्वररचना मोठ्या कल्पकतेनें योजिल्या आहेत. मेळाचें नांव उच्चारल्याबरोबर तो ७२ मेळांपैकीं क्रमानें कितवा येतो हें त्याच्या नांवाच्या पहिल्या दोन अक्षरांवरून तेव्हांच कळून येतें. त्याचा क्रम समजला ह्मणजे तो १२ चक्रांपैकीं कितव्या चक्रांत येतो हें निश्चित होते व तें झालें ह्मणजे त्याची स्वररचनाही समजते.

७२. अक्षरांवरून संख्या समजण्याकरितां मेळांमध्ये संस्कृत ग्रंथांत प्रसिद्ध असलेल्या कटपयमानाची योजना केली आहे. कटपयमान असें आहे:—वर्णमालेंतील अक्षरांपैकीं क पासून झ पर्यंत ९ अक्षरें व ट पासून ध पर्यंत ९ अक्षरें क्रमानें १ पासून ९ अंकांबद्दल, तसेंच प पासून म पर्यंत ५ अक्षरें क्रमानें पहिल्या ५ अंकांबद्दल, व य पासून ह पर्यंत ८ अक्षरें क्रमानें पहिल्या ८ अंकांबद्दल योजावीं. अ व न हीं दोन अक्षरें शून्याकरितां योजितात. ह्या अक्षरयोजनेच्या मानानें संख्या तयार करावयाची असल्यास ‘अंकानां वामतो गतिः’ ह्या न्यायानें उजवीकडून डावीकडे अंक मांडावे असा नियम आहे. तसे अंक मांडिले ह्मणजे संख्या तयार होते. उदाहरणार्थ—‘राम’ ह्या शब्दावरून कोणती संख्या तयार होते हें पाहूं. र ह्मणजे २, व म ह्मणजे ५; व ‘अंकानां वामतो गतिः’ ह्या नियमाप्रमाणें प्रथम २ मांडून त्याच्या डावीकडे ह्मणजे पाठीमागे ५ मांडले ह्मणजे ५२ ही संख्या तयार झाली. तसेंच ‘नाग’ ह्या शब्दावरून शून्य व तीन हे अंक येतात व ते नियमाप्रमाणें मांडले ह्मणजे ३० ही संख्या तयार होते. ह्याचप्रमाणें १५ ह्या संख्येबद्दल ‘माया’ हा शब्द व २२ ह्या संख्येबद्दल ‘स्वर’ हा शब्द योजितां येतो.

७३. मेळांच्या चक्रांची व्यवस्था कोणत्या तत्त्वावर बसविली आहे, हें पूर्णपणें लक्षांत घेतलें ह्मणजे इच्छित मेळांची स्वररचनाही तेव्हांच समजते. ७२ मेळांचीं ६, ६ चें एक अशीं १२ चक्रे आहेत. पहिल्या ६ चक्रांत ह्मणजे ३६ व्या मेळापर्यंत मध्यमशुद्ध आहे. ३७ पासून ७२ व्या मेळापर्यंत प्रतिमध्यम ह्मणजे तीव्रमध्यम आहे. षड्ज व पंचम सर्वत्र शुद्ध आहेत. बाकी राहिलेले स्वर रि ग ध नि हे होत. ह्या चार स्वरांपैकीं ध हा प्रत्येक चक्रांत पहिल्या तीन मेळांत शुद्ध, पुढच्या दोन मेळांत चतुःश्रुति, व सरत्या मेळांत षट्श्रुति असा ठेविला आहे; व नि हा पहिल्या मेळांत शुद्ध, दुसऱ्या व चवथ्या मेळांत कैशिकी व तिसऱ्या, पांचव्या व सहाव्या मेळांत काकली ठेविला आहे. हीच व्यवस्था प्रत्येक चक्रांत आहे. रि हा पहिल्या तीन चक्रांत शुद्ध

१. कादयोऽङ्काः पायाः पञ्च प्रकीर्तिताः ॥

यादयोऽष्टौमताः प्राज्ञैर्गणकैर्बुद्धिमत्तैः ॥ १ ॥

आहे, चवथ्या व पांचव्या चक्रांत चतुःश्रुति, व सहाव्या चक्रांत षट्श्रुति ठेविला आहे. ग हा पहिल्या चक्रांत शुद्ध, दुसऱ्या व चवथ्या चक्रांत साधारण, आणि तिसऱ्या, पांचव्या व सहाव्या चक्रांत अंतर ठेविला आहे. मध्यम खेरीज करून बाकीच्या स्वरांसंबंधी पहिल्या ६ चक्रांत जी व्यवस्था आहे तीच पुढच्या सहा चक्रांतही ठेविली आहे.

७४. वर जे ७२ मेळ दिले आहेत त्यांच्या नांवावरून त्यांचा क्रम व त्यांची स्वररचना कशी निष्पन्न होते ते पाहू. उदाहरणार्थ—कनकांगी हा मेळ घेऊं. ह्यांतील पहिलीं दोन अक्षरें क न हीं आहेत. कटपयमानाप्रमाणें 'क' ह्यणजे १ व 'न' ह्यणजे शून्य. यांची नियमाप्रमाणें संख्या तयार केली तर ती ०१ अशी ह्यणजे १ होते. ह्यावरून कनकांगी हा मेळ पहिला होय, व ह्याची स्वररचना वरील नियमाप्रमाणें—स (शु.), रि (शु.), ग (शु.), म (शु.), प (शु.), ध (शु.), नि (शु.) अशी निष्पन्न होते. मायामालवगौळ, हा मेळ, ५ व १ ह्या अंकांचा ह्यणजे १५ वा होय. हा तिसऱ्या चक्रांतील तिसरा मेळ आहे. तेव्हां ह्याची स्वररचना वरील नियमाप्रमाणें स (शु.), रि (शु.), ग (अं.), म (शु.), प (शु.), ध (शु.), नि (का.) अशी निष्पन्न होते. खरहरप्रिय हा मेळ २२ वा होय, व तो चवथ्या चक्रांतील चवथा मेळ होत असल्या कारणानें त्याची स्वररचना स (शु.), रि (च.), ग (सा.), म (शु.), प (शु.), ध (च.), नि (कै.) अशी आहे. त्याचप्रमाणें मेचकल्याणी हा मेळ ५ व ६ ह्या अंकांचा ह्यणजे ६५ वा होय. तो ११ व्या चक्रांतील पांचवा मेळ पडत असल्या कारणानें तो प्रतिमध्यमाच्या चक्रांतील मेळ आहे, व त्याची स्वररचना स (शु.), रि (च.), ग (अं.), म (प्र.), प (शु.), ध (च.), नि (का.) अशी निष्पन्न होते. ह्या नियमांवरूनच अमुक एक प्रकारची मेळाची स्वररचना दिली तर तो कोणत्या चक्रांतील कितवा मेळ होईल व त्याचें नांव काय हेंही काढितां येईल.

राग.

७५. स्वर, वर्ण, अलंकार, मूर्च्छना, तान, गमक इत्यादिकांनीं भूषित व वादी, संवादी, अनुवादी व विवादी, तसेंच ग्रह, अंश व न्यास ह्या स्वरांची योग्य स्थळीं योजना करून तयार केलेल्या गायनाक्रियेनें युक्त व जनांच्या चित्तांचें रंजन करणारा जो ध्वनिविशेष त्याला राग असें ह्यणतात. ही संज्ञा योगरूढ आहे.

७६. ज्या स्वररचनेमध्ये ग्रह, अंश, न्यास स्वर व मंद्र, मध्य, तार आणि वर्ज्या-वर्ज्यस्वर, फार व थोडे येणारे स्वर यांचा उच्चार स्पष्टपणें अभिव्यक्त होतो त्या स्वरांच्या मांडणीस व उच्चारास आलाप असें ह्यणतात.

७७. ज्या लहानशा स्वररचनेनें रागाचें केवळ स्वरूप प्रकट करून दाखवितां येतें त्या स्वरांच्या मांडणीस व उच्चारास आलप्ति असें ह्यणतात.

७८. गीताच्या प्रत्येक भागाच्या शेवटीं थांबून थांबून रागाचें स्वरूप पृथक्-

पृथक् दाखविणारी आलापासारखीच जी स्वरांची खंडशः मांडणी तीस रूपक असे म्हणतात. रूपकामध्ये आलापासारखीच स्वरांची मांडणी असते, पण आलाप अगदी गीताच्या शेवटपर्यंत न थांबतां एकरूपानें दाखविला जातो, व रूपक थांबून थांबून उच्चारलें जातें. रूपकाचा उपयोग भाषा, विभाषा व अंतरभाषा ह्यांच्या ठिकाणीं ह्मणजे मार्गारागांतच विशेषकरून होतो.

७९. गीताच्या पदांतील अक्षरांची तालाच्या कलानुरूप मांडणी करून त्यांस स्वर व ताल लावून दाखविलेली जी रचना तिला आक्षिप्तिका असें म्हणतात.

बालसंगीतबोधाच्या प्रत्येक पुस्तकांत पद्यांतील अक्षरांची स्वर व ताल लावून तालाच्या कलानुरूप जी रचना लिहून दाखविली आहे तीच आक्षिप्तिका होय.

मार्गराग व देशीराग.

८०. तालांप्रमाणें रागांचेही मार्गराग व देशीराग असे मुख्य दोन विभाग मानिले आहेत.

८१. ज्या रागांमध्ये श्रुति, स्वर, ग्राम, जाति, वर्ण व अलंकार इत्यादिकांचा फार निबंघ असतो ते मार्गराग होत. ह्मणजे ह्या रागांमध्ये तीव्र कोमल इत्यादि स्वर ज्या श्रुतींचे सांगितले असतील त्या श्रुति सोडून बिलकुल गातां कामा नये. तसेंच जे स्वर वर्ज्य सांगितले असतील ते आरोहांत व अवरोहांत कोठेही घेऊं नयेत. त्याचप्रमाणें ग्राम, जाति, वर्ण व अलंकार हेही बदलतां येत नाहींत.

८२. ज्या रागांमध्ये श्रुति, स्वर, ग्राम, जाति इत्यादिकांचा फारसा नियम असत नाहीं ते देशीराग होत. ह्मणजे देशी रागांमध्ये अतिकोमल, कोमल, तीव्र व तीव्रतर हे स्वर प्रसंगविशेषी बदलून गाइले तरी हरकत नाहीं. तसेंच वर्ज्य स्वर अवरोहांत लाविले तरी चालतात. ग्राम व जाति ह्यांचा तर नियम देशीरागांमध्ये अगदींच सुटला आहे. सध्या प्रचारांत जे राग आपल्यास ऐकावयास सांपडतात त्यांत श्रुति, स्वर, जाति इत्यादिकांचा फारसा नियम नसतो हे अनुभवसिद्ध आहे.

८३. संगीतशास्त्रामध्ये अतिशय विकट, भानगडीचें व मतभेदाचें जर एकादें प्रकरण असेल तर तें रागांचें होय. रागांचे भेद, वर्गीकरण व संख्या ह्या सर्व बाबतींत ग्रंथकारांचा मतभेद फार आहे. आजपर्यंत ह्या शास्त्रावर लिहिणारे जे जे ग्रंथकार झाले त्यांपैकीं दोघांचीं मते रागांच्या संबंधानें कांहीं एकरूपीं जुळत नाहींत. संगीत-रत्नाकरकारानें राग दहा प्रकारचे सांगून त्यांतील प्रसिद्ध रागांची संख्या २६४ दिली आहे. ह्यांपैकीं मार्गराग १२० व देशीराग १४४ गणिले आहेत. ते प्रकार, त्यांची संख्या व त्या त्या प्रकारांतील सध्यां प्रचारांत दृष्टोत्पत्तीस येत असलेले राग खालच्या कोष्टकांत दाखविले आहेत.

| रागांचे प्रकार. | संख्या | प्रचारांत दृष्टोत्पत्तीस येणारे राग | विशेष सूचना |
|-----------------|--------|---|--|
| १ मामराग | ३० | मालव-कौशिक, हिंदोल, टक्क इ०. | हे तीन प्रकार देशी रागांस अनुकूल आहेत. |
| २ उपराग | ८ | तिलक, रेवगुप्त इ०. | |
| ३ राग | २० | श्रीराग, नट्ट, बंगाल, मेघराग, कामोद, देश, नट्टनारायण इ०. | |
| ४ भाषा | १६ | (भाषाजनक) पंचम. हिंदोल, मालवकौशिक—(भाषा) कबोजी, सैधवी, सौराष्ट्री, गांधारी, दक्षिणात्या इ०. | हे तीन प्रकार विशेषकरून मार्गिरागांचे उत्पादक आहेत. |
| ५ विभाषा | २० | गुर्जरी, बंगाली, आंध्री. गौडी इ०. | |
| ६ अंतरभाषा | ४ | आभीरी इ०. | रागांगादि चार प्रकारांत एकंदर ८६ राग सांगितले आहेत त्यांपैकी ३४ राग पूर्वी प्रसिद्ध असलेले व ५२ राग रत्नाकरकाराच्या वंळस प्रसिद्धीस आलेले दिले आहेत. ह्या चारी प्रकारांपासून देशी राग उत्पन्न झाले आहेत. |
| ७ रागांग | २१ | शंकराभरण, मध्यमादि, मालवश्री, तोडी, बंगाल, भैरव, गुर्जरी, धन्यासा, देशाख्या; आमावरी, वेलावली, नागध्वनि, कर्णाट, रामकी, देवकी, सैधवी, तुरुफ्ततोडी, महाराष्ट्री, सौराष्ट्री, भैरवी, स्तंभतीर्थी, कामोदा, छायानट्टा, मलहार, केदागौर, मालवगौड इ०. | |
| ८ भाषांग | २० | | |
| ९ क्रियांग | १५ | | |
| १० उपांग | ३० | | |
| एकंदर | २६४ | | |

८४. रागार्णवाच्या मताप्रमाणे ६ मुख्य राग व त्यांच्या प्रत्येकाच्या ५ भार्या मिळून एकंदर प्रवर्तक राग ३६ आहेत. याचप्रमाणे सोमेश्वराचे व हनुमानाचेही मत आहे. सहा पुरुषराग त्यांच्या प्रत्येकांच्या पांच भार्या व पांच पुत्र मिळून एकंदर ६६ राग आहेत असे रागमालाकार इत्यादिकांचे मत आहे. इतरांच्या मती ६ पुरुषरागांपैकी प्रत्येकाची एक एक भार्या व सहा सहा पुत्र मिळून ४८ मुख्य राग आहेत. याप्रमाणे अनेक ग्रंथकारांच्या मती रागांची संख्या भिन्न भिन्न आहे. देशी राग तर अनंत आहेत असे सर्वांचेच मत आहे.

८५. बहुतेक ग्रंथकारांनी दिलेल्या मुख्य सहा रागांची उत्पत्ति शंकराची पांच मुखे व पार्वतीचे एक मुख यांपासून झाली आहे असे मानितात. ते सहा राग मात्र निरनिराळ्या ग्रंथकारांच्या मती भिन्न भिन्न आहेत. त्यांतील हनुमानाचे मत विशेष प्रसिद्ध व ग्राह्य आहे. हनुमानाच्या मताप्रमाणे मुख्य सहा राग त्यांचे उत्पत्तिस्थान, त्यांचे ऋतु व रस, व त्यांच्या भार्या व पुत्र, हे सर्व खालील कोष्टकांत दिले आहे:—

मुख्य ६ पुरुषराग, त्यांच्या भार्या व पुत्र.

| क्र.सं० | उत्पत्ति-स्थान | राग | भार्या | पुत्र | ऋतु | वेळ | रस |
|---------|-----------------------|---------------------------|---|---|---------|---|------------------------|
| १ | अधोर (शंकरमुख) | भैरव | १ मध्यमादि २ भैरवी ३ बंगाली ४ वराटी ५ सैंधवी | १ पंचम २ भैरव ३ मरुक ४ ललित ५ बंगाल | ग्रीष्म | उषःकाल | शांत रौद्र भयानक |
| २ | वामदेव (शं. मु.) | (मालव- कौशिक (वसंत) | १ तोडी २ खंवावती ३ गौरी ४ गुणक्री ५ ककुभा | १ श्याम २ त्रिवन ३ आभीरं ४ गांधार (देवगांधार) ५ गुणक्रिय | वसंत | रात्रीचा चौथा प्रहर व दिव- सा पहिला प्र- हर. | शृंगार हास्य |
| ३ | तत्पुरुष (शं. मु.) | हिंदोल (पंचम) | १ बेलाधली २ रामकली ३ देशाख्या ४ पटमंजरी ५ ललिता | १ मल्लार २ ललित ३ जिजावान ४ सावंत ५ विभास | शरत् | रात्रीचा चौथा प्रहर व दिव- सा पहिला प्र- हर | करुण शृंगार |
| ४ | गिरिजामुख | दीपक (नटनारायण) | १ केदारी २ कानडा ३ देशी ४ कामोदी ५ नाटी | १ देवगिरि २ कल्याण ३ सारंग ४ हमीर ५ नटनारायण | हेमंत | सायंकाळ व रात्रीचा पहि- ला प्रहर | वीर अद्भुत |
| ५ | सद्योजात (शं. मु.) | श्रीराग | १ वसंतिका २ मालवी ३ मालश्री ४ धनाश्री ५ आसावरी | १ पहाडी २ शुद्धगौड ३ मालव ४ श्रीमुख [ल ५ कर्णाटबंगा- | शिशिर | चौथा प्रहर | शृंगार वीर |
| ६ | ईशान (शं. मु.) | मेघ (मल्हार) | १ मल्लारी २ देशकारी ३ भूपाळी ४ गुर्जरी ५ टंका | १ गुंड २ कांबोज ३ विहंगड ४ शंकराभरण ५ सौराष्ट्र (सौरट) | वर्षा | तिसरा प्रहर सहावा प्रहर सर्वदा | वीर शृंगार भयानक |

८६. वरील कोष्टकांत मुख्य रागांच्या सदरापैकी कौशिकाबद्दल वसंत, हिंदोल-बद्दल पंचम, दीपकाबद्दल नटनारायण, व मेघाबद्दल मल्हार कित्येक ग्रंथकार मानितात. भार्यांच्या पुढे पुत्र दिले आहेत ते रागमालाकाराच्या मताप्रमाणे दिले आहेत त्या योगाने कोठे कोठे रागांच्या नांवाची द्विरुक्ति झाली आहे. हनुमानाने पुत्र दिले नाहीत.

८७. देशी रागांचे मुख्य ३ भेद आहेत.—१ शुद्ध, २ छायालग व ३ संकीर्ण. ह्यांसच क्रमानें उत्तम, मध्यम व अधम अशाही संज्ञा आहेत.

८८. जे राग केवळ आपल्या शास्त्रोक्त शुद्ध स्वरूपानेंच श्रोत्यांचें मन रंजवितात ते शुद्ध राग होत. वर दिलेले ६ मुख्य राग व त्यांच्या प्रत्येकाच्या पांच पांच भार्या मिळून ३६ राग शुद्ध मानिले आहेत.

८९. शुद्ध रागांच्या किंचित् छायेनें जे राग रक्ति उत्पन्न करितात त्यांस छायालग अशी अन्वर्थक संज्ञा आहे. छायालग राग एकंदर १०१ मानिले आहेत.

९०. ह्या दोन्ही तऱ्हेच्या रागांच्या मिश्रणांनें जे राग ऐकणाऱ्यांचें मन रिक्तवितात त्यांस संकीर्ण असें ह्मणतात. संकीर्ण राग असंख्य होऊं शकतात. ह्यांतच प्रचारांतील जिरह्यांचा समावेश होतो.

९१. जे राग आलाप, आलपि व प्रबंध ह्यांस योग्य आहेत ते उत्तम होत; आलापादि ज्यांत संभवत असूनही ज्यांचा प्रचार फारसा नाही ते मध्यम होत; व ज्यांचा प्रचार अतिशय आहे, पण जे आलापप्रबंधादिकांस बिलकुल योग्य नाहीत ते अधम राग होत. प्रचारांतील जिरहे वगैरे ह्या सरत्या वर्गांत येतात.

९२. स्वरांच्या संख्येवरून रागांचे ३ प्रकार होतात.—संपूर्ण, पाडव व औडव. सात स्वरांचे राग ते संपूर्ण, ६ स्वरांचे ते पाडव व ५ स्वरांचे ते औडव होत.

९३. रागांच्या गीति ह्मणजे गाण्याचे प्रकार पांच आहेत—१ शुद्धा, २ भिन्ना, ३ गौडी, ४ वेसरा व ५ साधारणी.

९४. शुद्धा सरळ व ललित ह्मणजे गोड स्वरांची असते.

९५. भिन्ना तुटक, वक्र व द्रुत स्वरांची असून मधुर गमकांनी युक्त असते.

९६. गौडी ही गंभीर, मधुर व मंद्र स्वरांची असून मंद्र, मध्य व तार ह्या तिन्ही स्थानांतील कंपाने व गमकांनी युक्त असते.

९७. स्थायी आदिकरून चार वर्णांच्या ठिफाणीं अतिशय रक्ति उत्पन्न करणारी व अतिशय वेगयुक्त ह्मणजे जलद स्वरांचा प्रयोग जिच्याठायीं असतो ती वेसरा म्हणजे वेगस्वरा गीति होय.

९८. ह्या वर दिलेल्या चारी गीतींचें लक्षण जिच्यामध्ये यथासंभव आढळतें तिला साधारणी असें म्हणतात.

ह्या पांच प्रकारच्या गाण्याच्या तऱ्हांचें काहींस रूपांतर होऊनच हल्लीं प्रचारांत असलेल्या काहीं गाण्याच्या तऱ्हा निष्पन्न झाल्या आहेत.

९९. रागांचें स्वरूप ग्रंथकारांनीं दोन प्रकारचें दिलें आहे. एक देवतात्मक व दुसरें स्वरात्मक. त्यापैकी एथे देवतात्मक स्वरूप न वर्णितं फक्त स्वरात्मक स्वरूप दिलें आहे.

१००. देशी रागांत शास्त्राचा निबंध फारसा नसल्यामुळें देशरुचिवैचित्र्याप्रमाणें भिन्न भिन्न देशांत त्यांच्या संज्ञा, त्यांचीं स्वरूपें व त्यांच्या गाण्याच्या वेळाही भिन्न भिन्न झालेल्या आहेत. तथापि बहुमताला अनुसरून प्रसिद्ध असलेल्या रागांचीं नांवें, त्यांचीं स्वरूपें, त्यांच्या गाण्याच्या वेळा, व त्यांचे अंश, ग्रह, न्यास स्वर वगैरे यथासंभव खालीं कोष्टकांत दिले आहेत.

प्रचारांतील रागांचें कोष्टक.

| संख्या. | राग | प्रकार | अंश,ग्रह,न्यास | स्वरात्मक स्वरूप | वेळ | रस.भाव | विशेष. |
|---------|----------------------------|-----------|---------------------------|---------------------------------------|-------------|-----------------------------|---|
| १ | भैरव भैरव (शास्त्र) | सं. औ. | ध ध.ग ध म.स स ध ध ध | स रि ग म् प ध् नि स ग म् ध् नि | उषःकाल " | शांत,भया- नक, रौद्र " | शुद्ध-यालाच शास्त्रांत वसं- तभैरव ह्यांटे आहे. शुद्ध भैरव औडव आहे. |
| २ | विभास | औ. | ध | स रि ग म् प ध् नि | प्रभात | भक्ति | शुद्ध |
| ३ | रामकली | सं. | म् स | स रि ग म् प ध् नि | प्रातःकाल | " | " |
| ४ | गुणकली | पा. | | स रि ग म् प ध् नि | " | " | " |
| ५ | भैरवी | सं. | ध म् म् म् | स रि ग् म् प ध् नि | पहि. प्रहर | करुण,वि- प्रलभ. | " |
| ६ | मिधभैरवी | सं. | | स रि ग् म् प ध् नि रि ग म् ध् नि | " | " | संकीर्ण (जि- ल्हा) |
| ७ | जोगी | पा. सं | स स म् | स रि म् प ध् नि ग | " | भक्ति, क- रुण. | छायालग |
| ८ | तोडी | सं. | ग् म.म ध | स रि ग म् प ध् नि | दुस. प्रहर | भक्ति, वि- प्रलभ | शुद्ध |
| ९ | बिलाखानी- (मियाची)तोडी. | सं. | ग् स ध | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| १० | पिलु | सं. | ग | स रि ग् म् प ध् नि | दुस. प्रहर | करुण | संकीर्ण(जि०) |
| ११ | आसावरी | सं. | नि | स रि ग् म् प ध् नि | " | " | शुद्ध |
| १२ | बिलावल | सं. | ग ग स | स रि ग् म् प ध् नि | " | शृंगार, हास्य | शुद्ध. अलैया बिलावल,य- मनी बिला- वल, वगैरे याचे दुसरे छायालग भेद आहेत. [तीस |
| १३ | सारंग | औ. | रि स स | स रि म् प नि | मध्यान्ह | वीर,अद्भुत | शुद्ध. नि अति |
| १४ | वृंदावनी सारंग | औ. | रि स स | स रि म् प नि | " | " | छायालग |
| १५ | मधुमाद सारंग | पा. | रि स स | स रि म् प ध् नि | " | " | " |
| १६ | सौरट | औ. पा. | रि स | स रि म् प ध् नि | तिस. प्रहर | वीर,अद्भुत भयानक. | " |
| १७ | देश | औ. सं. | रि स रि | स रि म् प ध् नि म रि ग् म् प ध् नि | " | " | " |
| १८ | मन्हार (मेघ) | औ. | प.रि | स रि म् प ध | " | वीर, भया- नक,शृंगार | शुद्ध |
| १९ | मियाचा मन्हार | सं. | रि.प प स | स रि ग् म् प ध् नि नि | " | " | छायालग |

प्रचारांतील रागांचें कोष्टक-पुढें चालू.

| संख्या. | राग. | प्रकार. | अंश, प्रह, न्यास | स्वरात्मक स्वरूप. | वेळ. | रस, भाव | विशेष. |
|---------|---------------|---------|------------------|-------------------------------------|----------------------|-------------------|---|
| २० | भीमपलासी | सं. | म रि प | स रि रि ग् म् प ध् नि | चौथा प्रहर | शृंगार, वीर | छायालग |
| २१ | धनाश्री | सं. औ. | स स स | स ग म् प ध् नि | " | " | शुद्ध, छायालग |
| २२ | मारवा | सं. पा. | ध रि ध | स रि ग् म् प ध् नि | " | " | ह्या रागांत ध शुद्ध ह्यणज ३ श्रुतीचा ला- गतो. |
| २३ | मुलतानी | सं. | | स रि ग् म् प ध् नि | " | " | |
| २४ | श्रीराग | सं. | रि | स रि ग् म् प ध् नि | " | शृंगार, वीर | शुद्ध |
| २५ | गौरी | सं. | रि | स रि ग् म् प ध् नि | " | शृंगार, हा- | " |
| २६ | पूर्वी | सं. | प. म स | स रि ग् म् प ध् नि | सायंकाल | वीर, अद्भुत | " |
| २७ | पुरिया कल्याण | पा. | ग. म नि. ग स | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| २८ | कल्याण | सं. | ग ग स | स रि ग् म् प ध् नि | रात्रीचा प. प्रहर | वीर, अद्भुत शांत. | शुद्ध |
| २९ | यमनकल्याण | सं. | ग ग. नि स | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| ३० | भृंगकल्याण | औ. | ग स स | स रि ग् प ध् नि | " | " | शुद्ध |
| ३१ | हंभारकल्याण | सं. | ध ग स | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| ३२ | कामोद कल्याण | सं. | रि. प. ध स | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| ३३ | क्षिजोटी | सं. | स | स रि ग् म् प ध् नि | " सर्वदा | शांत, शृंगार. | संकीर्ण (जि०) |
| ३४ | खमाज | पा. सं. | म रि | स ग् म् प ध् नि | " | " | " |
| ३५ | काफी | सं. | प | स रि ग् म् प ध् नि | सर्वदा | " | " |
| ३६ | छायानाट | सं. | प. रि | सं नि ध प म् ग रि ग् म् प म् ग रि स | रात्रीचा दु प्र. | वीर, अद्भुत | छायालग |
| ३७ | विद्वाग | औ. सं. | नि ग स | स ग् म् प ध् नि | " | शृंगार, भयानक. | " |
| ३८ | मांड | सं. | ध. ग स स | स रि ग् म् प ध् नि | रात्रीचा दुसरा प्रहर | करुण, शृंगार. | कोठें कोठें नि- पाद कोमल लावितात. |
| ३९ | केदारा | सं. | म भ स | स रि ग् म् प ध् नि | रात्रीचा दुसरा प्रहर | वीर, अद्भुत | शुद्ध. |
| ४० | कानडा | सं. | ग् सं स | स रि ग् म् प ध् नि | मध्यरात्र | " | ग (आंदोलन) शुद्ध. |
| ४१ | दरवारी कानडा | सं. | ग् स स | स रि ग् म् प ध् नि | " | " | छायालग |
| ४२ | शहाणा | सं. | ग् स स | स रि ग् म् प ध् नि | रात्रीचा तिसरा प्र. | " | " |

प्रचारांतील रागांचें कोष्टक-पुढें चालू.

| क्र.सं. | राग | प्र.क्र. | अंश,ग्रह,न्यास | स्वरात्मक स्वरूप. | वेळ. | रस,भाव | विशेष. |
|---------|--------------|----------|----------------|-------------------|-------------------------|----------------|--|
| ४३ | अढाणा | सं. | ग स स | स रि ग म प ध नि | रात्रीचा तिसरा प्र. | वीर,अद्भुत | ग अल्प. |
| ४४ | मालकौंस | औ. | म स म स | ग म ध नि | रा० तिसरा व चौथा प्रहर. | शुंगार, हास्य. | शुद्ध. कचित् कोमल 'रि' लाबितात. |
| ४५ | कालंगडा | सं. | ग | स रि ग म प ध नि | रा. चौ. प्र. | शुंगार, हा- | |
| ४६ | परज | औ. | ग | स रि ग म प ध नि | " | करुण, | छायालग |
| ४७ | सोहनी | सं. | ग | स रि ग म प ध नि | " | शुंगार. | " |
| ४८ | हिंदोल | औ. | ग | स रि ग म प ध नि | " | " | शुद्ध. छायालग |
| ४९ | बागेश्वरी | पा. | म नि नि | स रि ग म प ध नि | " | " | " |
| ५० | बहार | सं. | ध | स रि ग म प ध नि | " | शुंगार, हास्य. | छायालग |
| ५१ | वसंत | औ. | म | स रि ग म प ध नि | " | " | क्रिंवा-स रि ग म प ध नि. |
| ५२ | पंचम | सं. | प | स रि ग म प ध नि | " | शुंगार, करुण | " |
| ५३ | ललत | पा. | म | स रि ग म प ध नि | " | " | हा रागांत धै- वत शुद्ध झ- णजे तीन श्रु- तींचा लाग- तो. |
| ५४ | तिलक | औ. | | स ग म प ध नि | " | " | छायालग |
| ५५ | शंकराभरण | सं. | स स स | स रि ग म प ध नि | प्रातःकाळ | वीर,रौद्र. | शुद्ध. |
| ५६ | नटनारायण | सं. | ग स स | स रि ग म प ध नि | अपराह्न | " | " |
| ५७ | नारभी | औ. | प स स | स रि ग म प ध नि | दोनप्रहर | वीर,रौद्र, | छायालग |
| ५८ | नारायणी | सं. | स ग स | स रि ग म प ध नि | प्रातःकाळ | अद्भुत. भक्ति. | (शास्त्र) म रि म प ध स-स नि ध प म रि स. |
| ५९ | पूर्वकल्याणी | सं. | ग ग रि | स रि ग म प ध नि | सायंकाळ | वीर,अद्भुत | छायालग |
| ६० | आनंदभैरवी | सं. | प प प | स रि ग म प ध नि | सर्वदा | शुंगार | सा.ग, शु.ध, कै. नि. |
| ६१ | गरुडध्वनि | सं. | रि ग प | स रि ग म प ध नि | | वीर. | शुद्ध. |

सूचना—रागाच्या पुढें पहिल्या ओळींत दिलेले स्वर ते आरोहांत लागतात, व दुसऱ्या ओळींत दिलेले स्वर तितके अवरोहांत अधिक लागतात असे समजावें. अशा प्रकारचें अवरोहांत रागाचें स्वरूप भिन्न होत असल्यास तें प्रकारच्या सदराखाली स्वरसंख्यादर्शक संक्षिप्त संज्ञांनी दाखविलें आहे. रागाच्या पुढें एकाच ओळींत स्वर असल्यास आरोहांत व अवरोहांत तेच स्वर लागतात असे समजावें.

१०१. वरील कोष्टकांत कित्येक ठिकाणीं ग्रह न्यास वगैरे लिहिले माहींत तेथें तो तो स्वर देशरुचीप्रमाणें प्रायः षड्ज किंवा अंशस्वरासारखा आहे असें समजावें.

१०२. वरील कोष्टकांचें सूक्ष्म दृष्टीनें निरीक्षण केलें ह्मणजे देशी रागांच्या संबंधानेही कांहीं नियम दिसून येतात. प्रथमदर्शनीं षड्ज, व मध्यम किंवा पंचम ह्यांपैकीं एक, असे दोन स्वर प्रत्येक रागांत आहेतच असें दिसून येतें, व ह्यावरून प्रत्येक रागांत षड्ज व मध्यम किंवा पंचम ह्यांपैकीं कोणता तरी एक स्वर असलाच पाहिजे असा नियम बांधितां येतो. षड्ज हा वेव्ह हीं वर्ज्य नसतो. तसेंच मध्यम व पंचम हे दोन्हीही स्वर एका वेळेस कोठेही वर्ज्य असत नाहीत. रि व ध आणि ग व नि ह्या संवादी स्वरांच्या जोड्यांपैकीं दोन्हीही संवादी स्वरांचा एका रागांत कधीही लोप हांत नाही. दोन स्वरांचा लोप होतो तो ग व ध ह्यांचा सारंग रागांत, म व नि ह्यांचा भूप व बिभास ह्या रागांत व रि व प ह्यांचा मालकौंसांत व हिंदोलंतांत होत असतो.

१०३. एक श्रुतीच्या अंतरानें येणारे कोमल किंवा तीव्र स्वर हे एकमेकांचे विवादी ह्मणजे शत्रु असल्याकारणानें ते कोणत्याही रागांत एकत्र ह्मणजे लागोपाठ एकामागून एक असे योजूं नयेत. तसे योजिल्यास ते रसविघातक होतात. विचित्रता विशेष आणण्याकरितां किंवा विशेष रक्ति उत्पन्न करण्याकरितां क्वचित् अशा प्रकारच्या कोमल व तीव्र स्वरांचा लागोपाठ प्रयोग व कोठें कोठें वर्ज्य स्वरांचाही अवरोहांत अल्पसा प्रयोग केलेला आढळतो. अशा प्रसंगीं वर्ज्य स्वरांचा प्रयोग करितांना एकदोन स्वरांचा अवरोह करून पुनः आरोह केला ह्मणजे तो प्रयोग रक्तिन्न होत नाही असें शास्त्रकारांनीं मानिलें आहे.

१०४. रागांचें स्वरूप प्रायः आरोहांत शुद्ध दाखविलें जातें. पाडव व औडव रागांत अवरोहांत प्रसंगविशेषीं वरील नियमास अनुसरून अधिक स्वरांचा प्रयोग केला तरी रागांचें स्वरूप बदलत नाही असें शास्त्रकारांचें मत दिसतें; व ह्या कारणानेच शास्त्रांत औडव, पाडव व संपूर्ण असे रागांचे तीनच प्रकार मानिले आहेत. कित्येक लोक आरोहांत व अवरोहांत स्वरांची जसजशी संख्या असेल तसतसे पाडव-संपूर्ण, औडव-संपूर्ण, औडव-पाडव, तसेच शुद्ध-सालग, लघुसंकीर्ण, महासंकीर्ण वगैरे रागांचे आणखी कित्येक प्रकार दाखवितात. पण हे सर्व प्रकार काल्पनिक होत. ह्याला शास्त्राचा आधार बिलकूल नाही. शिवाय असे प्रकार मानणें युक्तीलाही जुळत नाहीं. देशी रागांमध्ये वैचित्र्य विशेष दाखविण्याकरितां समयविशेषीं आरोहांत किंवा अवरोहांत कोमल अगर तीव्र स्वरांचा किंवा वर्ज्य स्वरांचा नियमांस अनुसरून अल्पसा प्र-

१. हा नियम अलीकडे प्रचारांत असलेल्या रागांत सर्वत्र दिसून येतो. शास्त्रांत षड्जाचाही लोप कोठें कोठें मानिला आहे; पण तो फार क्वचित् आढळतो. उदाहरणार्थ—रागविबोधकारानें रेवगुमि व सावेगि ह्या दोन रागांत षड्ज हा वर्ज्य सांगितला आहे. तसेंच कल्लिनाथाचें जाति-प्रकरणामध्ये आर्षभीजाति षड्ज वर्ज्य केल्यानें पाडव होते, व षड्ज व पंचम ह्यांचा लोप केल्यानें औडव होते; व मध्यमा व पंचमा ह्या जाति स प लोपानें औडव होतात असें स्पष्ट झटलें आहे.

२. रागविबोध—चतुर्थ विवेक, आर्या ४७ व त्यावरील टीका पहा.

योग केल्यास त्या स्वरावरून जर रागाचें स्वरूप अगर प्रकार भिन्न होतो असें मानिलें तर यमन, हमीर, केदार, गौरी, छायानट, भीमपलासी व सिंधभैरवी वगैरे रागांत सात स्वरापेक्षां जास्त स्वर लागत असल्याकारणानें त्यांना त्यांच्या स्वरसंख्येवरून आठ, नऊ, दहा वगैरे स्वरांच्या द्योतक अशा अष्टक, नवक, दशक, किंवा ह्याच अर्थाच्या दुसऱ्या कांहीं संज्ञा मानिल्या पाहिजेत. अशा संज्ञा शास्त्रांत कोठेही सांगितल्या नाहीत. शास्त्रांतील संज्ञा मुख्य सात स्वरांवरच अवलंबून आहेत. ह्याकरितां काल्पनिक संज्ञा विनाकारण अधिक न वाढवितां शास्त्रांत दिलेल्या संज्ञांवरच निर्वाह करणें युक्त व श्रेयस्कर आहे.

१०५. जातींप्रमाणें रागांचेंही त्यांच्या अंशस्वरांवरून वर्गीकरण करितां येण्यासारखें आहे. परंतु हे राग देशी असल्याकारणानें त्यांच्या अंशस्वरादिकांचा निर्बंध जातींइतका मानितां येत नाही. वरच्या कोष्टकावरून खाली लिहिल्याप्रमाणें अशा प्रकारचें वर्गीकरण होण्यासारखें आहे. तें असें—

| अंश स्वर (वादी) | राग | संवादी |
|-------------------|---------------------------|--------|
| स | शंकराभरण, वसंत ३० | मू प |
| रि | श्रीराग, गौरी ३० | धू |
| रि | सारंग, देश, सोरट ३० | ध |
| गू | तोडी, कानडा ३० | नि |
| ग | कल्याण, हिंदोल ३० | नि |
| मू | मालकौंस, केदार, ३० | स |
| म | पूर्वी ३० | स |
| प | कामोद, आनंदभैरवी, पंचम ३० | स |
| धू | भैरव, बिभास ३० | रि |
| ध | हमीर, बागेशरी ३० | रि |
| नि | आसावरी ३० | गू |
| नि | बिहाग ३० | ग |

१०६. अंशस्वराच्या धोरणानें रागांचें अशा प्रकारचें जातींप्रमाणें वर्गीकरण करितां येतें, व अशाच धोरणानें सप्तस्वरांच्या मुख्य व शुद्ध जाति सात मानिल्या आहेत, ह्या कल्पनेवरून बहुतेक ग्रंथकारांच्या मताप्रमाणें मानिलेले जे सहा मुख्य राग आहेत तेही अंशस्वराच्या कल्पनेवरच बसविले असावेत असा कित्येकांचा तर्क आहे. पण ही समजूत अगदीं भ्रममूलक आहे. कारण एक तर संगीतशास्त्रांत स्वर सात आहेत, व मुख्य राग सहाच आहेत. तेव्हां ह्या कल्पनेप्रमाणें सातांपैकी कोणचा तरी एक स्वर गळला पाहिजे. दुसरें, भैरवादि जे मुख्य सहा राग आहेत त्यांमध्ये एकापेक्षा अधिक रागांत तोच अंशस्वर दिसून येत आहे. शिवाय त्यांच्या अंशस्वरांत कोणताही क्रम साधिलेला दृष्टोत्पत्तीस येत नाही. ह्या कारणांवरून मुख्य सहा राग हे अंशस्वरावर बसविले आहेत असें मानणें अगदीं अप्रयोजक आहे. वस्तुतः हे सहा राग सहा ऋतूंवर बसविले आहेत. हें त्यांच्या स्वररचनेवरून व अंशस्वरांवरून अगदीं स्पष्ट दिसतें. राग हे ऋतूंवर बसविणें व

सामान्यतः अमुक राग अमुक वेळेस गावा अशा प्रकारचा वेळेचा निर्बंध करणे हे अत्यंत सयुक्तिक व नैसर्गिक आहे. ह्या दोनीही कल्पना कित्येकांस अगदी असमंजस व पोरकट अशा वाटतात. पण अशा स्थूलदृष्टि अनभिज्ञ जनांस असे बजावून सांगितले पाहिजे की केवळ मानवजातीचच नव्हेत तर यच्चयावत् प्राणिमात्रांचे गुणधर्म, आचार, विचार, उच्चार व चेष्टा ह्या सर्व गोष्टी आकाशस्थ ज्योतींच्या व त्यांतून विशेषकरून सूर्य व चंद्र ह्यांच्या गतिस्थितीवर किती अवलंबून आहेत, व त्यांच्या आकर्षणाने व क्रियेने किती नियमित आहेत ह्याचा यथार्थ धांग लागणे फार दुर्घट आहे. ह्याचा प्रत्यय आपल्यास पदोपदी येत आहे. दिवस, रात्र व ऋतु हे सर्व सूर्यचंद्राधीन आहेत. तेव्हां त्यांच्या गतिस्थितीवर अवलंबून असणारे मनुष्याचे नानाप्रकारचे मनोविकार व ते स्पष्ट करून दाखविण्याकरिता त्या त्या वेळेस कंठांतून निघलेले स्वर अमक्या वेळेस व अमुक ऋतूंत अमुक प्रकारचे असावेत, व अमुक प्रकारचे मनोविकार व स्वर ह्यणजे परंपरया अमुक प्रकारचे रस व राग अमक्या वेळेस व अमुक ऋतूंतच योग्य आहेत, व ह्यणूनच फार शोभतात व रक्ति उत्पन्न करितात अशा प्रकारचे निर्बंध करणे हे नैसर्गिक नियमांस अत्यंत अनुरूप आहे यांत विलकुल शंका नाही.

१०७. वर दिलेल्या सध्यां प्रचारांत असलेल्या देशी रागांच्या स्वररचनेचे बारकाईने परीक्षण केले असता त्यांत बराच सारखवटपणा दिसून येतो व त्यांतून अशा कांही सामान्य रचना काढिता येतील की ज्यांच्यामध्ये बऱ्याच रागांचा अंतर्भाव करिता येईल. अशा प्रकारच्या सामान्यरचना ह्यणजेच प्रचारांतील थाट होत. हे थाट वादनास फार उपयोगी पडतात. हे थाट पुढे दिलेल्या कोष्टकांत दाखविले आहेत व त्यांत अंतर्भूत होणारे रागही दर्शविले आहेत.

प्रचारांतील मुख्य थाट.

| क्र. | थाटाचे नांव | प्रकार | स्वर. | अंतर्भूत होणारे राग. | विशेष |
|------|-------------|---------|-------------------|----------------------|--|
| १ | कल्याण | संपूर्ण | स रि ग म प ध नि | यमन, हमीर (म.को.) | ह्या थाटांत अंतर्भूत होणारे राग जरी स- |
| २ | शंकराभरण | " | स रि ग म् प ध नि | नटनारायण, विलावल | ध्या फारमे दृष्टोत्प- |
| ३ | श्रीराग | " | स रि ग म प ध नि | पूर्वी | त्तांस येत नाहीत. तरी |
| ४ | भैरव | " | स रि ग म् प ध नि | कालंगडा | छंदःशास्त्रांतील नष्ट |
| ५ | तोडी | " | स रि ग् म प ध नि | | वृत्तांप्रमाणे ह्या थाटां- |
| ६ | बागेशरी | " | स रि ग् म् प ध नि | काफी | ताल स्वररचनेमध्ये |
| ७ | भैरवी | " | स रि ग् म् प ध नि | | फेरबदल करून व |
| ८ | पिलु | " | स रि ग म् प ध नि | | भिन्न भिन्न अंश प्रह |
| ९ | झिजोठी | " | स रि ग म प ध नि | | वगैरे मानून पाहिजे |
| १० | मारवा | षाडव | स रि ग म ध नि | पूरिया कल्याण | तितक्या रागांच्या र- |
| ११ | सोहनी | " | स रि ग म् ध नि | | चना हांण्याचा संभव |
| १२ | सारंग | औडव | स रि म् प नि | | आहे, व तशा कल्प- |
| १३ | भूप | " | स रि ग प ध | | कतेने बसविण्याम |
| १४ | बिभाम | " | स रि ग प ध | | कांही हरकत नाही |
| १५ | मालकौंस | " | स ग् म् ध नि | | द्याला शास्त्रकारांची- |

ही संमति आहे.

प्रबंध.

१०८. मार्ग व देशी संगीतास अनुसरून गायनाचे क्रमानें गांधर्व आणि गान असे दोन भेद केले आहेत.

१०९. अनादि संप्रदानें प्राप्त झालेलें जें जातीच्या प्रकारचें उच्च व उदात्त गायन व ज्याचा प्रयोग गांधर्व करीत असत त्यास गांधर्व अशी अन्वर्थक संज्ञा आहे.

११०. शास्त्रांत दिलेल्या लक्षणाप्रमाणें देशी रागांमध्ये आधुनिक वाग्गेयकारांनी ह्यणजे संगीतशास्त्रकलानिपुणांनी रचिलेलें जें गाणें त्यास गान असें ह्यणतात.

१११. गान दोन प्रकारचें आहे:—एक रागात्मक व दुसरें गीतात्मक.

११२. वादी, संवादी, अनुवादी, व अंश, ग्रह, न्यास इत्यादि स्वरांची व वर्ण, अलंकार, मूर्च्छना, तान, व गमक ह्यांची योग्य स्थळीं शास्त्रोक्त योजना करून तयार केलेलें जें आलापादियुक्त गाणें तें रागात्मक गाणें होय. ह्यासच अनिबद्ध गायन असें ह्यणतात. ह्या गाण्यामध्ये छंदोबद्ध कवन नसल्यामुळें त्यास अनिबद्ध अशी अन्वर्थक संज्ञा दिली आहे.

११३. हेंच गाणें छंदोबद्ध कवनात्मक असल्यास तेंच गीतात्मक होतें, व हें धातु व अंगें ह्यांनी बद्ध असल्याकारणानें त्यास निबद्ध गायन अशी अन्वर्थक संज्ञा प्राप्त झाली आहे. ह्यांतच प्रबंधांचा समावेश होतो.

११४. गीताला रूप, रूपक, प्रबंध, वस्तु व गेय अशा पांच संज्ञा आहेत.

११५. रूपकाप्रमाणेंच प्रबंधामध्ये रागांचें स्वरूप दाखविणारी जी खंडशः स्वरांची रचना तिला करण अशी संज्ञा आहे. करणाचा उपयोग देशी रागांत फार होतो.

११६. प्रबंधाचे पहिला एक अगर दोन अवयव स्वरांनीच बांधिले असतील तर त्यास स्वरकरण असें ह्यणतात, व तेच अवयव पदांनी बांधिले असल्यास त्यास पदकरण असें ह्यणतात.

११७. प्रबंधाच्या अवयवास धातु अशी संज्ञा आहे. मुख्य धातु चार आहेत:— १ उद्ग्राह, २ मेलापक, ३ ध्रुव व ४ आभोग. ध्रुव व आभोग ह्यांच्यामध्ये अंतर या नांवाचा पांचवा अवयवही कोणी कोणी मानितात. हा अवयव विशेषेकरून सालगमूड नांवाच्या प्रबंधांनील रूपकांमध्येच दिसून येतो. ह्यांपैकी पहिल्या दोन अवयवांचा ह्यणजे उद्ग्राह व मेलापक ह्या धातूंचा अंतर्भाव ध्रुव ह्यामध्ये करून ध्रुव अंतर व आभोग असे तीन अवयव अगर धातु हल्लीं प्रचारांत असलेल्या ध्रुवपदादि कलावंत कवनांत दृष्टोत्पत्तीस येतात. हे सर्व अवयव सर्वच प्रबंधांत असतात असें नाही. कित्येक तीन धातूंचे प्रबंध असतात त्यांत ध्रुव, अंतर व आभोग हे तीन अवयव असतात, व दोन धातूंच्या प्रबंधांत ध्रुव व अंतर हे दोनच अवयव असतात. प्रबंधांत निदान दोन तरी अवयव असले पाहिजेत. दोन अवयवांच्या प्रबंधास द्विधातु तीन अवयवांच्या प्रबंधास त्रिधातु व चार अवयवांच्या प्रबंधास चतुर्धातु अशा संज्ञा आहेत.

११८. प्रबंधाच्या प्रारंभाचा जो भाग तो उद्ग्राह होय, जो भाग वारंवार उच्चारला जातो त्यास ध्रुव अशी संज्ञा आहे, व ह्या दोन्ही अवयवांचा मेळ घालणारा जो भाग तो मेलापक संज्ञक होय. प्रबंधाच्या अर्थाचा विस्तार करणारा जो भाग त्यास आभोग असें ह्मणतात, व ध्रुव व आभोग ह्यांच्या मध्ये येणारा जो भाग त्यास अंतर असें नांव आहे.

११९. प्रबंधावयवाप्रमाणें रागाच्या अवयवास स्थाय अथवा स्थायी अशी संज्ञा आहे, व ह्या संज्ञेचा अपभ्रंश होऊनच प्रचारांत गीताच्या पहिल्या अवयवास अस्ताई असें ह्मणण्याचा प्रघात पडला आहे.

१२०. सध्यां प्रचारांत असलेल्या मान्य अशा पद, ध्रुवपद, प्रबंध, कीर्तन वगैरे उंच दरजाच्या बऱ्याच कवनांमध्ये प्रायः अस्ताई (स्थायी), अंतरा(अंतर) व आभोग हे तीन अवयव दृष्टोत्पत्तीस येतात. कित्येक ध्रुवपदांमध्ये व ख्याल, टप्पा, ठुंबरी वगैरे कमी दरजाच्या कवनामध्ये ध्रुव व अंतर ह्मणजे अस्ताई व अंतरा हे दोनच अवयव दिसून येतात.

१२१. वर दिलेल्या पांच अवयवांपैकी उद्ग्राह व ध्रुव ह्या अवयवांचें एकच कार्य व प्रयोजन असल्यामुळें त्यांचा अंतर्भाव सध्यांच्या अस्ताईत होण्यासारखा आहे. कवनास योग्य तऱ्हेनें प्रारंभ करून पद्याचा मुख्य प्रतिपाद्य विषय चटकन व प्रमुखत्वानें लक्षांत आणून तो चांगला मनांत बिंबावा ह्याकरितां त्यांचें वारंवार उच्चार करणें हें उद्ग्राह व ध्रुव ह्यांचें प्रयोजन आहे तेंच सध्यांच्या अस्ताईचें आहे. याकरितां ध्रुव व अस्ताई किंवा स्थायी ह्या दोन्ही संज्ञा समान अर्थाच्याच वाचक आहेत असें ह्मटल्यास कांहीं हरकत नाही. ह्याच अवयवास सध्यां प्रचारांत ध्रुव, ध्रुवपद, पल्लव, पालवपद असें ह्मणतात. मेलापक व अंतर ह्या दोन्ही अवयवांचें कार्य मुख्य प्रतिपाद्य विषय व त्याचा दृष्टांतादिकांनीं केलेला विस्तार म्हणजे आभोग ह्या दोन भागांचा मेळ घालून त्यांची जुळणी करून देण्याचें आहे व तें कार्य सध्यांच्या ध्रुवपदादिकांत दिसून येणारा अंतरा ह्या नांवाचा अवयव करीत आहे. सध्यांचा आभोग व पूर्वीचा आभोग हे तर अगदीं समानार्थकच आहेत व तो हल्लींच्या कवनांत जशाचा तसाच दृष्टोत्पत्तीस येतो.

१२२. प्रबंधाचीं अंगें ६ आहेत:—१ स्वर, २ पदें, ३ पाट (वट), ४ ताल, ५ तेन (तनन) व ६ बिरुद. प्रबंधरूप पुरुष करून त्याचे ' तेन ' व ' पद ' हे दोन नेत्र, ' पाट ' व ' बिरुद ' हे दोन हात, व ' स्वर ' व ' ताल ' हे दोन पाय शास्त्रकारांनीं मानिले आहेत.

१२३. ह्या सहा अंगांपैकी ' तेन '(तनन) हें अंग परब्रह्मवाचक असल्यानें मंगलद्योतक आहे व पदें अर्थप्रकाशक असतात. ' तेन ' ह्मणजे ' तनन ' हें एक प्रबंधाचें अंग मानिलें आहे, परंतु सध्यां प्रचारांत तें प्रबंधाच्या बाहेर ह्मणजे प्रारंभीं आलापादिकांत योजलेलें दिसून येतें. मृदंगांतून निघणाऱ्या ' धिमिकिटि नगधा ' इत्यादि बोलांस पाट ह्मणजे वट असें ह्मणतात. यांतच ' दृढ ताना तन नित्रोम् त्रोम् ' इत्यादि सारंगी वगैरे

वाद्यांच्या बोलांचाही समावेश होतो. कर्त्याच्या, पोशिद्याच्या अगर राजा इत्यादिकांच्या नांवाचा किंवा गुणांचा निर्देश ज्या अंगाने केला जातो त्यास विरुद्ध अशी संज्ञा आहे. स्वर व ताल ह्यांचे अर्थ तर स्पष्टच आहेत, व ह्यांची लक्षणं पूर्वी येऊन गेली आहेत. तालामध्ये ' नोम् थोम् यललि यललोम् ' इत्यादि नर्तनाच्या बोलांचाही समावेश होतो.

१२४. अंगांच्या संख्येवरून झालेल्या प्रबंधाच्या पांच जाती मानिल्या आहेत, त्या १ मेदिनी, २ आनंदिनी, ३ दीपनी, ४ भावनी, व ५ तारावली ह्या होत. ह्यांनाच कित्येकांच्या मताप्रमाणे क्रमाने श्रुति, नीति, सेना, कविता व चंपू अशीं पांच नावे आहेत.

१२५. सहाही अंगांनी युक्त असलेल्या जातीस मेदिनी अशी संज्ञा आहे. पांच अंगांची ती आनंदिनी (नदिनी, वादिनी), चार अंगांची दीपनी, तीन अंगांची भावनी (पावनी, विलंबिनी) व दोन अंगांची ती तारावली होय. सहा व पांच अंगांच्या जातींचे प्रबंध फार क्वचित् आढळतात. चार अंगांचे ते चतुरंग ह्या नावाने सध्यां प्रसिद्ध आहेत. हे प्रायः पदे, स्वर, पाठ व विरुद्ध ह्या चार अंगांनी युक्त असतात. कित्येक चतुरंगांत हीं चार अंगे असून तालाचेही बोल असतात ते पंचांग प्रबंध आनंदिनी जातीचे होत. तीन अंगांचे प्रबंध पुष्कळच आहेत. ह्यांत बहु-तकरून पदे, स्वर पाठ किंवा ताल ह्यांपैकीं एकादे, व विरुद्ध हीं तीन अंगे असतात. प्रसिद्ध नायकांची व तानसेनांची ध्रुवपदे व कांहीं प्रबंध हीं प्रायः तीन अंगांची आहेत. दोन अंगांच्या जातीचीं कवनें तर अनेक आहेत. पदे, कांहीं ध्रुवपदे, प्रबंध, वर्ण, कीर्तन, पल्लवी, वगैरे कवने ह्या जातीचीं होत. ह्यांपैकीं पदे, ध्रुवपदे, ख्याल, टप्पा, कीर्तन ह्यांमध्ये प्रायः पद व विरुद्ध हीं दोन अंगे असतात; व प्रबंध, वर्ण, पल्लवी ह्यांमध्ये बहुतकरून पदे व स्वर हीं दोन अंगे असतात.

१२६. ह्याशिवाय उत्तर हिंदुस्थानांत व महाराष्ट्रांत ठुंबरी, होरी, गजल, दादरा, रेखता, लावणी, रुबाई, कजरी, रभिया, लेज वगैरे कमी दरज्याचे गाणे बरेच प्रसिद्ध आहे. हे सर्व कवनाचे प्रकार प्रायः एक अंगाचे आहेत. ह्यांत फक्त कवितेचे शब्द असतात. क्वचित् विरुद्ध हे दुसरे अंग असते. तिल्लाना अगर तराना (तराणा) ह्याचा समावेश ह्याच जातींत करितां येईल. ह्या प्रकारच्या कवनामध्ये बहुशः पाठ व ताल ह्यांच्या बोलांचें मिश्रण असते. स्वरावर्ती ह्या केवळ एक अंगाच्याच रचना होत. एक अंगाची जाती शास्त्रकारांनीं मानिली नाही, ह्यावरूनच ठुंबरी आदिकरून एक अंगाच्या जातीचे गाणे शास्त्रोक्त नसल्यामुळे कमी दरज्याचे मानिले आहे.

१२७. प्रबंध दोन प्रकारचे आहेत—१ नियुक्त व २ अनियुक्त. छंद, राग, ताल, रस, धातु, अंग, भाषा इत्यादिकांचा नियम ज्यांमध्ये असतो ते नियुक्त झणजे पद्यरूप प्रबंध होत; व अशा प्रकारचा निबंध ज्यांमध्ये नसतो ते अनियुक्त झणजे गद्यरूप प्रबंध होत. अनियुक्त प्रबंधास गाथा असेही झणतात.

१२८. ह्या दोन्ही प्रकारच्या प्रबंधांचे मुख्य तीन वर्ग केले आहेत:- १ सूडप्रबंध, २ आलिसंश्रय व ३ विप्रकीर्ण.

१२९. सूडप्रबंध ८ प्रकारचे आहेत. ह्यांमध्ये करण, वर्तनी, रास, एकताली वगैरे-चा समावेश होतो. ध्रुव आदिकरून सात तालांमध्ये बांधिलेले प्रबंध ते प्रायः सूडप्रबंध होत असें सूडाचे दुसरे सामान्य लक्षण पारिजातकारानें दिलें आहे. ध्रुवपद, हंगरी, त्रिवट, दादरा, केरवा वगैरे नियमित राग-ताळांचे व रसांचे प्रबंध ह्या वर्गातील होत. ह्यांपैकी बरेच प्रकार उत्तर हिंदुस्थानी गाण्यांत दृष्टोत्पत्तीस येतात.

१३०. आलिसंश्रय प्रबंध ३२ प्रकारचे मानिले आहेत. वर्ण, गद्य, तुरगलील, गजलील, आर्या, गाथा, तोटक, घट, वृत्त, रागकदंब, रागार्णव, तालार्णव वगैरे प्रबंध ह्या वर्गातील होत. ह्यांपैकी काहीं प्रकार कर्णाटकांतील गाण्यांत दिसून येतात.

१३१. विप्रकीर्ण प्रबंध २६ प्रकारचे प्रसिद्ध आहेत. ह्यांत श्रीरंग, श्रीविलास, त्रिपदी, चतुष्पदी, पदपदी, सिंहलील, हंसलील, श्रीवर्धन, हर्षवर्धन, झंपट (झंपा), मंगल, ओवी, लोली इत्यादि प्रबंधांचा समावेश होतो. तिन्ही वर्गांत मिळून ७६ प्रकारचे प्रबंध रत्नाकरकारानें दिले आहेत.

१३२. पद्यरूप प्रबंध छंदःशास्त्राच्या नियमांप्रमाणें कित्येक वर्णगणांचे, कित्येक मात्रागणांचे व कित्येक केवळ अक्षरगणांचेही असतात. वर्णगणांचें प्रबंध बहुशः संस्कृत भाषेंत आढळतात. सध्यां प्रचारांत दृष्टोत्पत्तीस येणारे पद, ध्रुवपद, ख्याल, टप्पा, गीत, कीर्तन, वगैरे बहुतेक सर्व प्रबंध मात्रागणात्मक किंवा केवळ अक्षरगणात्मक आहेत.

१३३. प्रबंधामध्ये भाषांचाही निबंध आहे. सर्व प्रकारच्या द्राविड भाषांच्या प्रबंधास विंदु अशी संज्ञा आहे. तेलंगी भाषेंतील प्रबंधास दूरु असें ह्मणतात. हे दोन्ही प्रकारचे प्रबंध प्रायः द्रुत गतीचे असतात. आठ कडवीं असून प्रायः त्रिपुट रूपक व मंड तालांमध्ये व संस्कृतादि भाषेमध्ये असलेले प्रबंध अष्टपदी-संज्ञक होत. हिंदी किंवा ब्रज वगैरे उत्तर हिंदुस्थानी भाषेंतील व अष्टतालांतील प्रबंधास ध्रुवपद असें ह्मणतात. जेथे स-रि-ग-मादि स्वराक्षरांतील अक्षरांच्या शब्दांनीच पद्याचा अर्थ बांधिलेला असतो अशा प्रकारच्या प्रबंधास स्वरार्थ प्रबंध अशी संज्ञा आहे. अशा प्रकारचे प्रबंध रचणें निरोष्ठ रामायणांतील आर्या करण्यासारखें मोठ्या चातुर्याचें काम आहे. किंवा त्याहूनही हें काम कठिण आहे. कारण स र ग म प ध न ह्या सात अक्षरांच्या नानातन्हेच्या रचना करून त्यास झालेल्या शब्दांवरच एथें निर्वाह करावयाचा असतो. अशा प्रकारचे शब्द म्हणजे मा, गा, ना, गुन, गुनी, गम, रस, रूप, सौर, रीस, रूस, पान, मान, पार, नार, रैन, धन, गार, मार, मारा, रुसोगी, समर, सरन, परन, धरन, मुरन, गमन वगैरे सार्थ पदे होत.

प्रचारांतील प्रबंध.

१३४. ध्रुवपदः—सध्या प्रचारांत असलेल्या प्रबंधांमध्ये ध्रुवपद हे मुख्य मानिले आहे. हे प्रायः हिंदी किंवा ब्रज भाषेत रचलेले असते; क्वचित् मराठी भाषेतही आढळते. ध्रुवपदे बहुतेक सर्व मुख्य शुद्ध रागांत व रागिणींत व चौताल, त्रिवट व धमार ह्या तालांत असतात; क्वचित् मुरफाकता व झंषा ह्या तालांतही आढळतात. प्रायः अस्ताई, अंतरा व आभोग असे तीन अवयव असतात; क्वचित् पहिले दोनच अवयव आढळतात. पदे व बिरुद ही दोन अंगे सतत असतात. कित्येक ठिकाणीं स्वर व पाठ ह्यांपैकीं एखादे तिसरे अंगही असते. भक्ति, ईश्वरस्तवन, राजादिकांची स्तुति, पुत्रोत्सव, राज्याभिषेक, विवाहादि मंगलकार्ये, वेदांत, धर्म, पुराणे यांतील तत्त्वे व सिद्धांत, श्रुति, स्वर, ग्राम, मूर्छना, अलंकार, राग, ताल वगैरे संगीत शास्त्रांतील विषयांचीं लक्षणे व माहिती इत्यादि विषय व शृंगारादि सर्व रस प्रबंधांमध्ये असतात. ध्रुवपदांचे गाणे आलाप, आलापि, रूपक, मूर्छना, अलंकार, स्वरकरण, पदकरण, बोलतान वगैरेनीं युक्त असते, व त्यांत बहूतकरून कंप व आंदोलन ह्यांचा उपयोग फार असतो. आलाप रूपक इत्यादिकांनीं प्रथम रागाची छाया उत्तम प्रकाराने वटवून गमकांनीं स्वरांमध्ये रंग भरून नंतर प्रबंधांतील पदे उच्चारण्यास प्रारंभ करावा असा ध्रुवपदाच्या गाण्यांत नियम आहे. ध्रुवपदांत अंश, ग्रह व वादी संवादी वगैरे स्वरांचा नियम प्रायः शास्त्रोक्त रीतीनें कराव आढळतो. ह्या सर्व कारणांमुळे हे सामगायनास बरेच जवळ आहे. ह्याकरितां ध्रुवपदाच्या गाण्यास कलावंत म्हणजे उंच दर्ज्याचे गाणे असून म्हणण्याचा प्रघात आहे. ध्रुवपदांचे कवन नायक गोपाल, नायक बैजू, तानसेन, चिंतामणि, वगैरे संगीतशास्त्रनिपुण वाग्गेयकारांनीं प्रथम सुरू केले.

१३५. ख्याल—ख्यालांचे गाणे उत्तर हिंदुस्थानांत ध्रुवपदाच्या खालोखाल किंबहुना बरोवरीचे मानिले जाते. ह्यांत बहुशः अस्ताई व अंतरा हे दोन अवयव व सार्थ पदे व बिरुद हीं दोन अंगे असतात. ख्याल हे बहुतेक हिंदी, ब्रज किंवा उर्दू भाषेत आढळतात. ह्यांत विप्रलभ शृंगार रस प्रधान असतो, व नानाप्रकारच्या स्थायी व संचारी भावांनीं युक्त निरनिराळ्या प्रकारच्या नायिकांचे वर्णन व त्यांच्या स्थितीविषयी नायकांचे विचार हा मुख्य विषय असतो. ख्याल हे ध्रुवपदांप्रमाणे बहुतेक सर्व मुख्य रागांत आढळतात, परंतु ह्यांतील रागांचे स्वरूप ध्रुवपदाइतके शुद्ध नसते. ह्यांत प्रायः छायालग रागांचे प्राधान्य दृष्टेत्पत्तीस येते. ध्रुवपदांत जसा चौताल विशेषकरून दिसून येतो तसा ख्यालांस बहुशः धीमा तिताल म्हणजे विलंबित लयाचा त्रिपट हाच ताल लावलेला आढळतो. ध्रुवपदांत तालाची खटपट फार असते व तालाकडे विशेष अवधान ठेवावे लागते, म्हणून स्वरांकडे विशेष लक्ष देऊन त्यांची करामत विशेष करून दाखविण्याकरितां साध्या तालांत ख्यालांची योजना कलेडी आहे असा तज्ज्ञांचा तर्क आहे. ध्रुवपदांत जसा आलाप प्रबंधाच्या बाहेर आढळतो तसे ख्यालामध्ये स्वरकरण चिजेतच गोंवलेले असते. ध्रुवपदांत मूर्छनेचा निबध असतो तसा ख्यालांत दिसून येत नाही. ख्यालांत शुद्ध व कृट तानांचा भरणा,

फार असतो. अंश, ग्रह वगैरे स्वरांचाही निर्बंध ख्यालांत तितका आढळत नाही. सदारंग व अधारंग ह्या बंधुद्वयांनी ख्यालांचें गाणें फार प्रचारांत आणिलें. किन्नहुना त्यांचे ते उत्पादकच म्हटलें तरी चालेल.

१३६. होरी—उत्तर हिंदुस्थानांत फाल्गुन व चैत्र ह्या मासांतील वसंतोत्सवांत गोपी व श्रीकृष्ण यांची रासरंगाची शृंगाररसप्रधान क्रीडा ज्यांत वर्णिलेली असते अशा प्रकारच्या कवनास होरी असें म्हणतात. ख्यालाप्रमाणें होरी ही बहुतेक सर्व मुख्य रागांत आढळते. होरीमध्ये अस्ताई व अंतरा हे दोनच अवयव असतात व सार्ध पदे हें एकच अंग असतें. तालाचा मात्र बहुधा निर्बंध आहे. होरी बहुशः धमार तालांत रचलेली असते. क्वचित् १४ मात्रांचाच झुम्रा किंवा दीपचंदी ताल आढळतो. होरीचें गाणें ख्यालाच्या बरोबरीचें मानिले आहे. त्रिवट, झंपा ह्यांप्रमाणें होरीच्या गाण्यास धमार असें तालाचें नांव देऊनही केव्हां केव्हां त्याचा निर्देश करितात.

१३७. टप्पा—टप्पे हे संकीर्ण रागांत म्हणजे जिरह्यांत, व विलंबित लयांतील त्रिवट तालांत म्हणजे धीमा, तिवडा व तिलवाडा, व झुम्रा वगैरे तालांत बांधिलेल्या हिंदुस्थानी भाषेंतील शृंगाररसप्रधान चिजा होत. ह्यांत अस्ताई व अंतरा हे दोन अवयव व पदे व विरुद हीं दोनच अंगें प्रायः असतात. टप्प्यांमध्ये विशेषेंकरून स्फुरण व आहति प्रत्याहति इत्यादि गमकांचें म्हणजे खटका मुरकी वगैरेंचें काम फार दिसून येतें. टप्प्याचें गाणें पारी मिया यानें प्रचारांत आणिलें.

१३८. ठुंबरी, दादरा, गजल वगैरे—ठुंबरीचें गाणें शृंगाररस प्रधान असून नर्तनास अनुकूल असें आहे. हें गाणें बहुतेक जिरह्यांत व त्रिवट किंवा एका तालांत व हिंदुस्थानी भाषेंत आढळतें. दादरा हा व्यस्रजातीच्या विलंबित लयांतील एका तालांत म्हणजे त्याच नांवाच्या ६ मात्रांच्या ठेक्यांत व हिंदुस्थानी भाषेंत असतो. गजल व्यस्र जातीचा रूपकताल म्हणजे ५ मात्रांच्या गजलाच्या ठेक्यांत असतो. बैत, रुबाई, रेखता हे बहुतेक चतुरस्र जातीच्या तालांत असतात. गजल, बैत, रुबाई, रेखता ह्या फारसी किंवा उर्दू भाषेंतील चिजा होत. कजरी, रसिया, लेज वगैरे कवनें चतुरस्र जातीच्या एका तालांतील कमी दर्जाच्या नर्तनास योग्य अशा चिजा होत. ह्या सर्व चिजा बहुतेक पिलु, खमान, झिजोटी, काफी वगैरे जिरह्यांतच प्रायः आढळतात. जेव्हां ह्यांच्या रागांस जिरह्याचें सुद्धां नांव देतां येत नाही तेव्हां त्यांचा राग म्हणजे केवळ धून म्हणजे एक प्रकारचा अनिश्चित व अनियमित ध्वनि आहे असें म्हणतात. कर्णाटकांत ठुंबरीसारखाच गाण्याचा प्रकार अलीकडे प्रसिद्धीस आला आहे त्यास जावळी असें म्हणतात. गरबी ह्या बहुतेक गुजराथी किंवा हिंदी भाषेंतील रासास अनुकूल व शृंगाररसप्रधान प्रायः मांड रागांतील व एका तालांतील कवनें होत.

१३९. भजन—उत्तर हिंदुस्थानांत व विशेषेंकरून पंजाबांत नानकपंथीयांची भजनें व गुजराथेंतील मिराबाईचीं भजनें हीं हिंदी किंवा व्रज भाषेंतील पदे व विरुद ह्या दोन अंगांची भक्तिरसप्रधान ईश्वरस्तुतिपर कवनें होत. ह्यांत राग व ताल अगदीं साधे व शांत व करुण रसाला अनुकूल असे असतात.

१४०. प्रबंध—हे प्रायः संस्कृत भाषेत असतात. ईश्वरस्तवन व राजादिकांची स्तुति हे ह्यांतील प्रधान विषय होत. ह्यांत शांत, वीर, अद्भुत, व भक्ति हे रस असतात. हे बहुशः मुख्य रागांत आढळतात. ताल मात्र तेवरा किंवा झंपा हा असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रबंधास केव्हां केव्हां झंपाप्रबंध असेही म्हणतात. प्रबंधांत प्रायः ध्रुव, अंतर व आभोग हे तीन अवयव असून पदे व बिरुद ही दोन अंगे असतात. ह्याशिवाय कोठे कोठे स्वर व पाट ही अंगेही दिसून येतात. सर्व प्रकारच्या कवनांस प्रबंध अशी सामान्य संज्ञा आहे. तथापि सध्यां प्रचारांत ह्याच प्रकारच्या संस्कृत कवनांस प्रबंध असे ह्मणण्याचा प्रघात आहे.

१४१. गद्य किंवा गाथा—हे प्रायः संस्कृत भाषेतल प्रबंध होत. ह्यांत राग व ताल ह्यांचा फारसा निबध्न नही. ईश्वरस्तवन व सामान्य वर्णन हे ह्यांचे मुख्य विषय होत. ह्यांत प्रायः ध्रुव व आभोग हे दोन अवयव असतात व पदे, आणि स्वर व पाट ह्यांपैकीं एकादे, अशीं दोन अंगे असतात. ह्यांत अनुप्रास वगैरे शब्दालंकार विशेष आढळतात. प्रबंध व गद्य ह्मणण्याचा प्रचार अलीकडे फार कमी झाला आहे.

१४२. अष्टपदी—प्रसिद्ध जयदेव-कविकृत शृंगाररस-प्रधान जे गीतगोविंद ह्या नांवाचे काव्य आहे त्यांतच अष्टपदी हे प्रबंध आहेत. अष्टपदी हा प्रबंधाचा प्रकार जयदेवानेच प्रथम प्रचारांत आणिला. ह्यांत प्रायः ध्रुव व आभोग हे दोन अवयव व पदे व बिरुद हीं दोन अंगे असतात. ह्यांत श्रीकृष्ण, राधा व गोपिका ह्यांचा विशेष करून विप्रलंब शृंगार जयदेव कवीने मोठ्या मार्मिकपणाने व सहृदयतेने वर्णिला आहे. अष्टपदीचे राग व ताल निश्चित आहेत व ते प्रतिपाद्य विषयास व प्रसंगास अनुकूल आहेत यांत कांहीं शंका नाही. ते प्रत्येक अष्टपदीच्या प्रारंभी अवतरणरूपाने कवीने स्वतः दिले आहेत. तथापि अलीकडे कांहीं पंडितमन्य गवई त्याच अष्टपद्या भिन्न रागांत व तालांत ह्मणू लागले आहेत. अष्टपदी ह्मणण्याचा प्रघात अलीकडे फार कमी होत चालला आहे.

१४३. द्विपदी, चतुष्पदी, षट्पदी—ह्यांनाच क्रमाने दोहरा, चोपाई, छपाई, अशा उत्तर हिंदुस्थानांत प्रचारांतल संज्ञा आहेत. हीं कवनें हिंदी भाषेत असतात. दोहऱ्यांत प्रायः पदे व बिरुद हीं दोनच अंगे असतात व दोन चरण असतात. दोहऱ्यांत सामान्य नीतीचीं तत्त्वे दृष्टांतादिकांनी युक्त अशीं गोवलेलीं आढळतात. तुलसीदासकवी वगैरे साधु कवि दोहऱ्यांचे प्रवर्तक होत. चोपाई व छपाई ह्यांमध्ये क्रमाने ४ व ६ चरण असून पदे व बिरुद हीं दोन अंगे असतात. ह्यांत राजादिकांच्या पराक्रमांचे वर्णन हा मुख्य विषय असतो. पृथ्वीराजाच्या पदरीं असलेला चंद्र ह्या नांवाचा कवि ह्यांच्या चोपाई व छपाई प्रसिद्ध आहेत. ह्या तऱ्हेच्या कवनांमध्ये रागताळांचा फारसा निबध्न नसतो. महाराष्ट्रांत जसे पोवाड्यांचे कर्ते व संग्राहक शाईर या नांवाचे कवि प्रसिद्ध होते तसेच उत्तर हिंदुस्थानांत रजपूत राजांचे पदरीं भाट व चरण ह्या नांवाचे कवि असत, तेच चोपाई व छपाई इत्यादि कवनांचे भांडार होत.

१४४. चतुरंग—ह्यांमध्ये पदे, स्वर, ताल व पाट हीं चार अंगे असतात, ह्मणून

ह्या प्रकारच्या कवनास चतुरंग असें अन्वर्थक नांव प्राप्त झालें आहे. क्वचित् विरुद्ध हें अंगही कोठें कोठें अधिक आढळतें. सार्थ पदें हिंदुस्थानी किंवा फारसी भाषेंतही असतात. प्रसिद्ध मुख्य रागांची व तालांची यांत योजना असते, व राजादिकांची स्तुति व मंगल प्रसंग हे ह्यांचे विषय होत.

१४५. स्वरावर्त—स्वरांची कसरत चांगली होण्याकरितां, स्वरांची नानातऱ्हेची रचना करून तयार केलेले जे अलंकार आहेत त्या साध्या स्वरावर्ती होत. रागांचे वर्ज्यावर्ज्य व अंश ग्रह वगैरे स्वर यांचें योग्य धोरण ठेवून तयार केलेल्या स्वरांच्या रचना त्या रागांच्या स्वरावर्ती होत. ह्यांत अस्ताई व अंतरा हे दोन अवयव अततात, व स्वर हें एकच अंग असतें. ह्या निरनिराळ्या सर्व रागांत व तालांत आढळतात.

१४६. तिल्लाना किंवा तराना (तराणा)—तराणे हे स्वरावर्तीप्रमाणेच अस्ताई व अंतरा ह्या दोन अवयवांचे निरनिराळ्या रागांत व तालांत कसरतीकरितां बांधिलेले तालांच्या अगर वाद्यांच्या बोलांचे रचनात्मक प्रबंध होत.

१४७. पद—सार्थ पदें हेंच ह्यांत प्रधान अंग असल्यामुळें ह्या जातीच्या प्रबंधास पद हें अन्वर्थक नांव पडलें आहे. ह्यांत प्रायः ध्रुव व आभोग हे दोन अवयव व पदें व विरुद्ध हीं दोन अंगें असतात. हे मराठी, कानडी व हिंदी ह्या भाषेंतील प्रबंध होत. हिंदी भाषेंत तुलसीदास, सूरदास, नानक, चैतन्य, कबीर वगैरे साधु कवि, कानडी भाषेंत पुरंदरदास वगैरे दासरू, मराठी भाषेंत केशव स्वामी, रंगनाथ स्वामी, उद्धव चिद्घन, प्रेमाबाई, अमृतराव वगैरे कवि हे पदांचे पुरस्कर्ते होत. पदें निरनिराळ्या मुख्य रागांत व त्रिवट, रूपक, झंपा वगैरे तालांत आढळतात. पदांत ईश्वरस्तवन, राजादिकांची स्तुति, व्यावहारिक नीति, मनास बोध, पारमार्थिक उपदेश, वेदांत वगैरे विषय व शांत, करुण, भक्ति, प्रेम वगैरे रसभाव वारंवार दृष्टोत्पत्तीस येतात.

१४८. लावणी, पोवाडा, कटाव, फटका—हे सर्व शुद्ध मराठी भाषेंतील प्रबंध होत. ह्यांत प्रायः ध्रुवपद व आभोग हे दोन अवयव आणि पदें व विरुद्ध हीं दोन अंगें असतात. हे सर्व प्रबंध मिश्र रागांत व त्रिवट, रूपक अगर एका तालांत असतात. लावण्या शृंगारपर व वेदांतपरही आहेत. पोवाडे हे वीर, रौद्र, अद्भुत व करुण रस-प्रधान कवने होत. ह्यांतील आभोगाच्या भागांस चौक असें ह्मणतात. कटाव हे केवळ निरनिराळ्या प्रसंगांचे वर्णनात्मक अनुप्रासयमकप्रचुर प्रबंध होत. ह्यांत विशिष्ट शब्दरचनेवरच फार कटाक्ष असतो. वर्णनपर फटके हे संसारांतील मोहजाळांत सांपडलेल्या प्राणिमात्रास सन्मार्ग दाखविण्याकरितां तिरस्कारयुक्त, चटकदार व झोंबणाऱ्या भाषेंत रचलेले उपदेशपर प्रबंध होत. लावणीचे पुरस्कर्ते रामजोशी, अनंत फंदी, होनाजी बाळ, सगन भाऊ वगैरे कवि होत. कटाव व फटके अमृतराव व अनंत फंदी यांचे प्रसिद्ध आहेत. पोवाड्यांचे कर्ते यमाजी, अज्ञानदास, तुळशीदास, वगैरे शार्डर महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत.

१४९. भूपाळी, आरती, पाळणा—हे प्रबंध मराठी, गुजराथी, कर्णाटकी, व हिंदी वगैरे बहुतेक हिंदुस्थानांतील भाषांत उपलब्ध होतात. ह्यांत ध्रुव व आभोग हे

दोन अवयव व पदें व बिरुद् हीं दोन अंगें असतात. भूपाळी ही प्रायः भूप, बिभास, भैरव, रामकळी वगैरे प्रातःकाळच्या रागांत, व पाळणा हा सारंग आरभी वगैरे मध्यान्हाच्या रागांत आढळतात. आरती ही बहुतेक मिश्ररागाच्या विशिष्ट चालीमध्ये असते. ह्या प्रबंधास रूपक व त्रिपुट हे ताल प्रायः लावलेले असतात. भूपाळीचा विषय आराध्य देवतेला पहाटेस तिच्या गुणानुवादाचें भक्तिरसप्रचुर वर्णन करून जागें करण्याचा असतो, त्यामुळें प्रातःकाळच्या रागांतच भूपाळी असणें हें फार योग्य आहे. शिवाय ह्या प्रकारच्या प्रबंधाचें भूपाळी हें नांव तरी रागावरूनच पडलें आहे असें ह्मटल्यास कांहीं हरकत नाही. तसेंच पाळण्याचा विषय श्रीरामचंद्राचा जन्म दोन-प्रहरीं झाला असल्यामुळें त्याला त्या वेळेस पाळण्यांत घालून झोप येण्याकरितां हालविण्याच्या वेळेस ह्मटलेल्या गाण्याचा असल्यामुळें पाळणे बहुतेक दोनप्रहरच्या सारंग वगैरे रागांतच आढळतात. आराध्य देवतेच्या अवतारकृत्याचें वर्णन हा प्रायः आरतीचा विषय होय.

१९०. अंभंग, ओवी, आर्या, साकी, दिंडी, घनाक्षरी, अंजनीगीत—ह्या सर्व कविता मराठी भाषेंतील हात. ह्यांत सार्थ पदें हें एकच अंग व एकच अवयव प्रायः असून राग व ताल ह्यांचा कांहीं नियम नसतो. ह्यामुळें ह्यांस संगीतशास्त्रातील प्रबंधाच्या वगीत घालणें ह्मणजे मशकास विहंगमांच्या पंक्तीस त्रसविण्यासारखेंच आहे. अंभंग तुकारामाचा, ओवी ज्ञानेश्वराची, आर्या मोरोपंताची, दिंडी रघुनाथ पंडिताची प्रसिद्ध आहे. घनाक्षरी, व अंजनीगीत ह्याही कविता मोरोपंताच्या वाखाणण्यासारख्या आहेत.

१९१. कीर्तन—आपल्या इकडील साध्या ध्रुवपदासारखें किंवा पदासारखें कर्णाटकांत तामिळ किंवा तेलंगी भाषेंतील कीर्तनाचें गाणें होय. कीर्तनें बहुतकरून सर्व मुख्य रागांत व तालांत आढळतात. ह्यांत प्रायः ध्रुवपद व आभोग हे दोन अवयव व पदें व बिरुद् हीं दोन अंगें असतात. ह्यांतील विषय व रस बहुशः पदाप्रमाणें किंवा साध्या ध्रुवपदाप्रमाणें असतात. त्यागराज, श्यामाशास्त्री, सुब्बय्या, वेंकटमखी व सदाशिवराव यांचीं कीर्तनें कर्णाटकांत प्रसिद्ध आहेत.

१९२. गीत—गीत हें तेलंगी किंवा तामिळ भाषेंतील ईशस्तुतिपर व वर्णनात्मक पदें व बिरुद् ह्या दोन अंगांचें कर्णाटकांत प्रसिद्ध असलें कवन होय. हें मुख्य सर्व रागांत व तालांत आढळतें. गोविंददीक्षित, वेंकटमखी वगैरे संगीतशास्त्रविशारदांनीं भरतकल्पलतामंजरीस अनुसरून केलेलीं रागांचीं लक्षणगीतें कर्णाटकांत प्रसिद्ध आहेत.

१९३. तानवर्ण किंवा वर्ण—ह्यांत सार्थ पदें थोडी असून स्वर व वर्ण यांचा भरणाच फार असतो. आपल्या इकडील रागाच्या स्वरावर्तीप्रमाणें वर्ण हे मुख्य रागांत व तालांत असल्याकारणानें स्वराची कसरत करण्यास हे फार उपयोगी पडतात. वर्णात्मक तान ह्याच्या मध्ये प्रधान असल्याकारणानें ह्यांस तानवर्ण किंवा केवळ वर्ण अशी अन्वर्थक संज्ञा प्राप्त झाली आहे. वर्ण ह्या नांवाचे प्रबंध कर्णाटकांतच प्रसिद्ध आहेत.

१५४. पल्लवी—स्वयलांप्रमाणें तानांची कसरत ज्यांत फार असते असे अगदी थोड्या सार्थ पदांचे कर्णाटकांत प्रसिद्ध असलेले प्रबंध आहेत, त्यांस पल्लवी असें ह्मणतात. वृक्षाचा विस्तार व भरदारपणा जसा पल्लवांनीं दिसतो तसा अलंकारांनीं व तानांनीं ह्या प्रकारच्या कवनांत रागांचा विस्तार फार केलेला असतो, ह्मणून ह्या प्रबंधास पल्लव किंवा पल्लवी असें अन्वर्थक नांव पडलें आहे. पल्लवी फार थोड्या रागांत आढळतात. कर्णाटकांत पल्लवीचें गाणें फार उंच दरज्याचें मानिलें आहे.

१५५. रागमालिका, रागकदंब, रागार्णव, तालार्णव—एकमेकांस अनुकूल अशा निरनिराळ्या रागांत व तालांत रचिलेले जे प्रबंध त्यांस रागमालिका, रागकदंब, रागार्णव व तालार्णव अशा अन्वर्थक संज्ञा आहेत. रागार्णव ह्यास रागसागर असेंही ह्मणतात. हे सर्व प्रबंध ' आलिसंश्रय ' वर्गीतील होत.

प्रकीर्ण.

१५६. अनेकभाषाकोविद, सकलकलाशास्त्रांमध्ये निपुण, त्रिस्कंध देशी संगीतांत प्रवीण, वाक्पटु, सभाजनांचें हृद्गत जाणणारा, उत्तम तऱ्हेचे नवीन प्रबंध व गीतें त्वरित निर्माण करणारा, मोहक कंठाचा व आलापगमकादिकांत जो फार निष्णात त्यास वाग्गेयकार अशी अन्वर्थक संज्ञा आहे.

१५७. मार्ग संगीत व देशी संगीत हीं दोन्हीही जो उत्तम तऱ्हेनें जाणतो त्यास गार्धर्व अशी संज्ञा आहे, जो केवळ मार्ग संगीत जाणतो त्याला स्वरादि हें नांव आहे, व जो केवळ देशी संगीत जाणतो त्यास पदादि असें म्हणतात. ह्यांनाच क्रमानें उत्तम, मध्यम व अधम अशा संज्ञा आहेत.

१५८. गाणारा एकटा असल्यास त्याला एकल अशी संज्ञा आहे, दोघे असल्यास यमल, व अनेक गाणारे व वाजविणारे असल्यास त्यांच्या समुदायास वृंद अशी संज्ञा आहे. उत्तम, मध्यम व कनिष्ठ असें तीन प्रकारचें गायन-वृंद सांगितलें आहे. उत्तम वृंदांत गाणारे व वाजविणारे मिळून ३२ असामी असावे, मध्यमांत १६ व कनिष्ठांत ८ असावे असा नियम आहे. स्त्रियांच्या वृंदास ' गायनी वृंद ' असें म्हणतात, व तेही गायन-वृंदाप्रमाणें उत्तम, मध्यम व अधम असें तीन प्रकारचें असून त्यांत क्रमानें १६, ८ व ४ गायनीवादनी असाव्यात असा निर्वंध आहे. गायनीस कर्णाटकांत कंचनी व महाराष्ट्रांत कलावती, नायकी असें ह्मणतात.

१५९. अभ्यासाकरितां द्रुत वृत्तीचा स्वीकार करावा, प्रयोगाकरितां किंवा व्यवहाराकरितां मध्यमा वृत्ति योजावी, व शिष्यांना शिकवितांना विलंबित वृत्तीचा उपयोग करावा.

१६०. वात, पित्त, कफ व सन्निपात ह्या चार दोषांच्या योगानें ध्वनि (आवाज) चार प्रकारचा होतो. ह्यांपैकी वातज ध्वनि उच्च व रूक्ष असतो, पित्तज गंभीर व लीन, कफज स्निग्ध, सुकुमार व मधुर आणि सन्निपातज ह्या तिन्ही गुणांनीं युक्त असतो.

१६१. अभ्यास न करितां ज्या आवाजामध्ये नैसर्गिक माधुर्य असून स्पष्ट रीतीनें

राग अभिव्यक्त करण्याची शक्ति सहज म्हणजे शरीराबरोबर उत्पन्न झालेली असते त्या आवाजास शारीर अशी अन्वर्थक संज्ञा आहे.

१६२. मार्दव, गांभीर्य, माधुर्य इत्यादि गुणांनी युक्त आवाजास सुशारीर अशी संज्ञा आहे; व रूक्षता, कर्कशता इत्यादि गुणांनी युक्त आवाजास कुशारीर असे म्हणतात. सुशारीर विद्यादानाने, तपश्चर्येने, ईश्वरभक्तीने व मोठ्या भाग्यवैभवाने प्राप्त होतें, एरव्ही होत नाही.

१६३. १ मधुर, २ गंभीर, ३ कोकिलेसारखा कोमल, ४ करुण, ५ उमदा, ६ साफ, ७ पहाडी, ८ मोठा जाडा, ९ स्निग्ध म्हणजे रुखा नव्हे असा, १० रक्ति उत्पन्न करणारा, ११ मनाला आनंद देणारा, १२ तेलाच्या धारेप्रमाणे एकसारखा सरळ असून तुटक न होणारा, १३ फार बारीक नाही फार मोठा नाही असा मध्यम प्रमाणाचा, १४ फार दूरवर एकावयास जाणारा, व १५ तिन्ही स्थानांमध्ये सारखा लागणारा—असे १५ प्रकारचे आवाजाचे गुण सांगितले आहेत.

१६४. १ रूक्ष म्हणजे रुखा, २ फुटलेला, ३ पोरकट, ४ कर्कश, ५ न चढणारा, ६ दबलेला (किरकोळ), ७ कृश (बारीक), ८ घोगरा हे आठ आवाजाचे दोष होत.

गमक.

१६५. ऐकणाऱ्याच्या चित्तास आनंद देणारा जो स्वराचा मधुर कंप त्याला सामान्यकरून गमक अशी संज्ञा आहे. गमकांचे विशेष प्रकार अगदी पूर्वी सात मानिले होते. पुढे तेच दहा झाले. संगीतरत्नाकरकार व दर्पणकार यांच्या वेळीं पंधरा गमक प्रसिद्ध होते. रागविबोधकार हा विशेषकरून वैणिक असल्याकारणाने त्याने गमकांच्या सदराखाली वाजविण्याचे प्रकार ह्मणून २२ दिले आहेत. संगीतरत्नाकरकाराने दिलेल्या १५ गमकांत सर्व प्रकारच्या भेदांचा अंतर्भाव होतो ह्मणून तेच एथे दिले आहेत. ह्यांतील बरेच प्रकार सध्या दृष्टोत्पत्तीस येतात.

- १ तिरिप—अगदी लहान डमरूच्या आवाजासारखा द्रुताच्या एक चतुर्थांश वेगाने ह्मणजे $\frac{1}{4}$ मात्रेच्या वेगाने उत्पन्न होणारा सुंदर कंप तो तिरिप संज्ञक गमक होय.
- २ स्फुरित—द्रुताच्या तृतीयांश वेगाने ह्मणजे $\frac{1}{3}$ मात्रेच्या वेगाने होणारा तो स्फुरित गमक.
- ३ कंपित—द्रुताच्या अर्ध्या वेगाने म्हणजे $\frac{1}{2}$ मात्रेच्या वेगाने होणारा तो कंपित गमक.
- ४ लीन—द्रुताच्या वेगाने म्हणजे $\frac{2}{3}$ मात्रेच्या प्रमाणाने होणारा जो कंप तो लीन या नांवाचा गमक.
- ५ आंदोलित—लव्हाच्या वेगाने म्हणजे एक मात्रेच्या वेगाने होणारा कंप तो आंदोलित गमक.
- ६ बलि—नानाप्रकारच्या वक्र वेगाने युक्त कंप तो बलि संज्ञक गमक.

- ७ **त्रिभिन्न**—मंद्र, मध्य व तार ह्या तिन्ही स्थानांमध्ये न थांबतां गंभीर असा स्वर लावणें ह्यास त्रिभिन्न गमक म्हणतात.
- ८ **कुरुल**—कंठांतील कोमल आवाज काढून ठिकाठिकाणी मोठा बारीक करून वलीप्रमाणें वक्र वेगानें युक्त केलेला कंप तो कुरुल संज्ञक गमक होय.
- ९ **आहत**—पुढच्या स्वराला झटका देऊन परत यणारा कंप तो आहत गमक.
- १० **उल्लासित**—क्रमानें पुढच्या पुढच्या स्वराला स्पर्श करून उत्पन्न होणारा आल्हादक कंप तो उल्लासित गमक.
- ११ **प्लावित**—तीन मात्रांच्या प्रमाणानें होणारा कंप तो प्लावित गमक होय.
- १२ **हुंफित (गुंफित)**—हृदयंगम हुंकारानें युक्त व गंभीर असा कंप तो हुंफित गमक.
- १३ **मुद्रित**—तोंड मिटून काढलेला कंपयुक्त स्वर तो मुद्रित गमक.
- १४ **नामित**—स्वरांना वांकवून काढलेला कंप तो नामित गमक.
- १५ **मिश्रित**—यथासंभव ह्या सर्व प्रकारच्या मिश्रणानें उत्पन्न होणारा कंप तो मिश्रित संज्ञक गमक होय.

गायनाचे गुण.

१६६. नारदी-शिक्षेमध्ये गायनाचे १० गुण दिले आहेत, ते असे—
- १ **रक्त**—गाणारे व वाजविणारे यांचा स्वर ज्यामध्ये एकरूप झालेला असतो तें गायन रक्त-संज्ञक होय.
 - २ **पूर्ण**—पूर्ण श्रुतीचे स्वर लावून व पूर्ण अक्षरांचे छंदाचे पाद उच्चारून गाइलेले गाणें तें पूर्ण होय.
 - ३ **अलंकृत**—मंद्र, मध्य व तार ह्या तिन्ही स्थानांतील स्वरांनी युक्त तें अलंकृत गायन होय.
 - ४ **प्रसन्न**—निःशंक व साफ आवाजानें गाइलेले गाणें तें प्रसन्न गायन.
 - ५ **व्यक्त**—व्याकरणाचे सर्व प्रकारचे नियम लवून त्याप्रमाणें पद-पदांशाचा उच्चार ज्यामध्ये स्पष्ट असतो तें व्यक्त-संज्ञक गायन होय.
 - ६ **विक्रुष्ट**—ज्यामध्ये पदांतील अक्षरें व्यक्त तऱ्हेनें व उंच आवाजानें उच्चारलीं असतात तें विक्रुष्ट गायन.
 - ७ **श्लक्ष्ण**—द्रुत, विलंबित, उच्च, नीच, प्लुत, स्वरित, स्फुरण, आंदोलन व ताल इत्यादिकांचा योग्य प्रसंगी उपयोग करून गाइलेले गायन तें श्लक्ष्ण-संज्ञक होय.
 - ८ **सम**—द्वयजे पदांचे आदि व अंत यांच्या ठिकाणी योग्य समास करून उच्चारलेले गायन.
 - ९ **सुकुमार**—मृदु स्वर व वर्ण यांनी युक्त तें सुकुमार गायन.
 - १० **मधुर**—रस-भावानी युक्त व ललित पदांनी समृद्ध तें मधुर गायन होय.
- हे दहा गुण विशेषकरून सामगायनाच्या उपयोगाचे आहेत.

१६७. लौकिक गायनाचे—१ सुस्वर, २ सुरस, ३ सुराग, ४ मधुराक्षर, ५ सालंकार व ६ सप्रमाण म्हणजे सताल—असे सहा गुण सांगितले आहेत. संगीतपरिजातकाराने ह्यांशिवाय आणखी पांच गुण अधिक सांगितले आहेत, ते असे—१ राग, ताल व रस ह्यांमध्ये भिन्नता उत्पन्न न करणारे, २ उत्कृष्ट-अर्थ-प्रतिपादक, ३ शास्त्र व व्यवहार ह्यांस धरून असलेले, ४ पुनरुक्त न होणारे व ५ ग्राम्य अर्थाने वर्जित. हे शास्त्रदृष्ट्या प्रचारातील गाण्याचे गुण होत.

गायनाचे दोष.

१६८. गायनाचे दोष नारदी-शिक्षेत १४ सांगितले आहेत. संगीत-रत्नाकरकाराने गायकाचे २५ दोष दिले आहेत त्यांमध्ये ह्या सर्व दोषांचा अंतर्भाव होतो म्हणून तेच खाली दिले आहेत:—

- १ संदष्ट—ह्मणजे दांत चावून अक्षरांचा उच्चार करून गाणारा.
- २ उद्घुष्ट—उगीच नीरस तऱ्हेने मोठ्याने ओरडणारा.
- ३ सूत्कारी—गातांना मध्ये सूत सूत असा आवाज काढणारा.
- ४ भीत—भीत भीत गाणारा. [णारा.
- ५ शंकित—कोणी पाठीस लागले आहे अशा तऱ्हेने मोठ्या गडबडीने गा-
- ६ कंपित—कांपरा आवाज काढणारा व गात्रे कंपित करणारा.
- ७ कराली—भयंकर रीतीने तोंड वासून गाणारा.
- ८ विकल—कमी अधिक श्रुतीचे स्वर लावणारा.
- ९ काकी—कावळ्यासारखा कर्कश आवाज काढणारा.
- १० विताल—बेताल व बेलय गाणारा.
- ११ करभ—उंटासारखी मान उंच करून गाणारा.
- १२ उद्दंड—मेंढ्यासारखे तोंड करून व आवाज काढून गाणारा. [गाणारा.
- १३ शौबक—कपाळ, तोंड व गळा यांच्या वरच्या शिरा ताणून व फुगवून
- १४ तुंबकी—भोंपळ्यासारखे गाल फुगवून व तोंड वांकडे करून गाणारा.
- १५ वक्त्री—मान वांकडी करून गाणारा.
- १६ प्रसारी—हात, पाय, गात्रे व तोंड पसरून व आवाजमुद्धां पसरून गाणारा.
- १७ निमीलक—डोळे मिटून गाणारा.
- १८ विरस (नीरस)—रसहीन व रक्तिविहीन म्हणजे नीरस व पाणचट गाणारा.
- १९ अपस्वर (हतस्वर)—वर्ज्य स्वर लावून गाणारा.
- २० अव्यक्त—स्वरांचा व वर्णांचा अस्पष्ट उच्चार करणारा.
- २१ स्थानभ्रष्ट—मंद्र व तार स्थानांत स्वर ठरवून काम करण्यास असमर्थ असा.
- २२ अव्यवस्थित—अव्यवस्थित रीतीने तीन्ही स्थानांतील स्वर लावणारा.
- २३ मिश्रक—रागांचे मिश्रण करून गाणारा.
- २४ अनवधान—स्थाय व अंश, प्रह इत्यादिकांविषयी अवधान न ठेवणारा.
- २५ सानुनासिक—नाकांतून स्वरांचा उच्चार करणारा.

१६९. संगीत-पारिजातकारानें दिलेले अधिक पांच दोषः—

- १ विपना—दुसरीकडे चित्त ठेवून गाणारा.
- २ चालक—हातवारे करून गाणारा.
- ३ दोळ—मान डोलवून गाणारा.
- ४ एकदृष्टि—एकसारखी एकीकडेच दृष्टि लावून गाणारा.
- ५ ऊर्ध्वगायी—तोंड वर करून गाणारा.

१७०. त्यानेच सांगितलेले अगदी अलीकडील आणखी अधिक दोन दोषः—

- १ पादप—राग व ताल न जाणतां गाणारा.
- २ शावक—गीताचा अर्थ न समजून गाणारा.

१७१. संगीताच्या तीन स्क्ंधांपैकी गायनाचा विषय बाल विद्यार्थ्यांच्या विशेष उपयोगी असल्याकारणानें त्याचा सांगोपांग विचार एथें केला आहे. वादन व नर्तन हे दोन स्क्ंध व त्यांतूनही नर्तन हा विषय प्रौढांच्याच उपयोगी असल्यामुळे त्यांचा विचार एथें केला नाही.

परिशिष्ट १.

प्रचारांतील रागांचें बहुमताला अनुसरून शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण.

| १ भैरव (प्रीष्म) | १ कौशिक (शरद्) | १ हिंदोल (वसंत) | १ दीपक (हेमंत) | १ श्रीगम (शिशिर) | १ मेघ (वर्षा) |
|---------------------|-------------------|--------------------|----------------------|---------------------|-----------------------|
| २ भैरवी | २ तोडी | २ वसंत | २ पूर्वी | २ धनाश्री | २ मल्लार |
| ३ सैधवी(सि.भै.) | ३ गुणकली | ३ पंचम | ३ कल्याण | ३ आसावरी | ३ मियाचा |
| ४ जोगी | ४ गौरी | ४ पटमंजरी | ४ पूरियाक- ल्याण | ४ मालाश्री | ४ मल्लार |
| ५ रामकली | ५ खमाज | ५ ललत | ५ यमंत | ५ मुलतानी | ४ सारंग |
| ६ विभाम | ६ कालंगडा | ६ जैजवंती | ६ भूम | ६ भोमपलासी | ५ गौडसारंग |
| ७ देसकार | ७ सुहा | ७ सावन | ७ हभीर | ७ मारवा | ६ बिहाग |
| ८ तिलक | ८ सुघराई | ८ परज | ८ कामोद | ८ काफी | ७ देश |
| ९ बिलावल | ९ देवगांधार | ९ सोहनी | ९ छायानट | ९ शंकरा | ८ सोरट |
| | १० पिल्लू | १० वागिसरी | १० नाट | | ९ भूपाळी |
| | ११ मांड | ११ बहार | ११ झिजोटी | | १० गुर्जरी (गुजरी) |
| | | | १२ केदार | | ११ शंकराभरण |
| | | | १३ कर्णाट (कानडा) | | |
| | | | १४ भडाणा | | |
| | | | १५ शहाणा | | |
| ९ | ११ | ११ | १५ | ९ | ११ |

परिशिष्ट २.

श्रुति, जाति, ग्राम व स्वरांचें कुल, जाति, ऋषि, देवता, छंद वगैरे.

| क्रमसंख्या. | श्रुति. | जाति. | पञ्चग्राम (ब्रह्मा). | सध्यमग्राम (विष्णु). | गांधारग्राम (महेश). | कोणापासन स्वर घेतले. | कुल | जाति | वर्ण | जन्म-भूमि (द्वीप) | द्रष्टे ऋषि | देवता | छंद | रस |
|-------------|----------------------|--------|----------------------|----------------------|---------------------|----------------------|------|-------------------|----------------|-------------------|-------------|--------------|--------------|-----------------------|
| १ | तीव्रा | दीप्ता | . | . | नि | | | | | | | | | |
| २ | कुमुदती | आयता | . | . | . | | | शूद्र (का.नि.) | | | | | | |
| ३ | मंदा | मृदु | . | . | . | | | | | | | | | |
| ४ | छंदोवती | मध्या | स | स | स | मयूर | देव | ब्राह्मण | पद्म वर्ण | जंबू द्वीप | अग्नि | अग्नि | अनु- हुप | वीर,रौद्र, अद्भुत. |
| ५ | दयावती | करुणा | . | . | . | | | | | | | | | |
| ६ | रंजनी | मध्या | . | . | रि | | | | | | | | | |
| ७ | रत्निका (रत्निका) | मृदु | रि | रि | | चातक | ऋषि | क्षत्रिय | पिंजर वर्ण | शाक द्वीप | ब्रह्मा | ब्रह्मा | गायत्री | वीर,रौद्र, अद्भुत. |
| ८ | रौद्री | दीप्ता | . | . | . | | | | | | | | | |
| ९ | क्रोधा | आयता | ग | ग | | अज | देव | वैश्य | स्वर्ण वर्ण | कुरु द्वीप | चंद्र | सरस्व- ती | त्रिहुष् | करुण, शांत. |
| १० | वज्रिका | दीप्ता | . | . | ग | | | | | | | | | |
| ११ | प्रसारिणी | आयता | . | . | . | | | शूद्र (अं.गा.) | | | | | | |
| १२ | प्रीति | मृदु | . | . | . | | | | | | | | | |
| १३ | मार्जनी | मध्या | म | म | म | कौंच | देव | ब्राह्मण | कुंद वर्ण | कौंच द्वीप | विष्णु | विष्णु | बुहती | शृंगार, हास्य. |
| १४ | क्षिति | मृदु | . | . | . | | | | | | | | | |
| १५ | रक्ता | मध्या | . | . | . | | | | | | | | | |
| १६ | मंदापिनी | आयता | . | . | प | | | | | | | | | |
| १७ | आलापिनी | करुणा | प | . | . | कोकिल. | पितृ | ब्राह्मण | असित वर्ण | शाल्म- लीद्वीप | नारद | शंकर | पंक्ति | शृंगार, हास्य. |
| १८ | मर्दती | करुण | . | . | . | | | | | | | | | |
| १९ | रोहिणी | आयता | . | . | घ | | | | | | | | | |
| २० | रम्या | मध्या | घ | घ | . | भेक | ऋषि | क्षत्रिय | पीत वर्ण | श्वेत द्वीप | तुंबुक | गणप- ति | उष्णि- क् | वीभत्स, भयानक |
| २१ | उग्रा | दीप्ता | . | . | . | | | | | | | | | |
| २२ | क्षोभिणी | मध्या | नि | नि | . | गज | असुर | वैश्य | कर्बुर वर्ण | पुष्कर द्वीप | तुंबुक | सूर्य | जगती | करुण, शांत. |

परिशिष्ट ३.

तालांचा मात्रानियम, गती, ठेके व बोल.

| मात्रा. | तालाचे नांव | मात्रानियम | गती, ठेके किंवा बोल. | विशेष. |
|---------|---|---------------|---|---|
| ३ | द्वुत | २ (१. २) | धि॒ता ति॒ता; धि॒न्ना ति॒न्ना; ति॒त ति॒ट; ति॒ट कि॒त, ग॒दि ग॒न | द्वुताचे बोल. |
| ३ | एका (व्य.जा.) | ३ (१. २. ३.) | ता॒किट ध॒किट; धि॒धिन॒ना ति॒त्ति॒न्ना । | |
| ४ | एका (च.जा.) | ४ (१.२.३.४) | १॥ १॥ १ १॥ १॥ १ धि॒न धी॒न धा॒ तीन॒ तीन॒ ता; धि॒धि धा॒ति॒ त॒क॒धि धा॒गे॒त॒ट । | कव्वाली, केरवा, धुमाळी, रुबाई, ठुंबरी, लावणी. |
| ५ | एका (सं.जा.) | ५ (१.२.३.४.५) | २ १ २ १ १ ति॒न् तृ॒कट् धि॒न्ना॒ना । | |
| ५ | रूपक (व्यस्र जाति) | २. ३ | १ १ १ १ १ ति॒न् तृ॒कट् धी॒ना ना । | व्यस्र जाति. |
| ६ | दादयाचा ठेका | २. ४ | धि॒ग ना॒ना तु॒न्ना । | चतुरस्र जाति. |
| ६ | सेमटा (दादरा) | ३. ३ | तृ॒कट् धि॒ धा॒गे॒ति॒ धी॒ धी॒ धा॒गे॒ति॒ । | व्यस्र जाति. |
| ६ | रूपक च. जा. | २. ४ | धि॒ग ना॒ना तु॒न्ना; धि॒न्ना ना॒ति॒न् ति॒न्ना । धि॒धी धा॒तृ॒क तू॒ना क॒ना धी॒तृ॒क धी॒ना । | शास्त्रीय व कर्णाटकी; पद वगैरे. |
| ७ | तेवरा (व्य. त्रिवट) | ३. २. २ | क॒धि॒न धि॒न धा॒ क॒ति॒न ति॒न ता॒ऽ । ता॒धि॒न धि॒न धा॒ ता॒ति॒न ति॒न ता॒ऽ । त॒क धी॒नी धी॒नी धा॒ धा॒ग ती॒नी ती॒नी ता॒ऽ । | व्य.जा., प्रबंध वगैरे. गजल वगैरे. |
| ८ | त्रिपुट त्रिवट, त्रिताल, तिताल आदिताल | २. ४. २. | ना॒धि॒धि॒ना ना॒धि॒धि॒ना ना॒ति॒ति॒ना ना॒धि॒धि॒ना । धि॒ध्नी॒ऽना धि॒ध्नी॒ऽना ति॒त्ती॒ऽना धि॒ध्नी॒ऽना । ना॒गि॒तृ॒क धि॒ धि॒ ना॒ती ना॒धि॒ । | चतुरस्र जाति. " पद, कीर्तन, भजन, लावणी. |

ताल्लांचा मात्रानियम, गती, ठेके व बोल.

| मात्रा | ताल्लाचें नांव | मात्रानियम | गती, ठेके किंवा बोल. | विशेष. |
|--------|--|--|--|---------------------------------------|
| | | | <p>१ धाधिं ऽ किधाऽधीऽ धाधिं ऽ किताऽ गीऽ ।</p> <p>२ धा तृकद् धीन धीना तीतीता तृकद् धीन धीना धीधी ।</p> <p>३ धातृक् धाधी नाधी तिंतिं तातृक् धाधी नाधी धिधिं ।</p> <p>१ १॥ ११ १११ १ १॥ १११ १११</p> <p>४ तृकधिंऽ धिनाना धिधिं धा तृकधिं धिनाना तिंतिता ।</p> <p>१ ११ १ १११ १ १११ १ १११</p> <p>५ त-धिंऽ धिना-धिंऽऽ त-धिंऽऽ धिनाऽऽ ।</p> | ख्याल.(विलें. लय. मा. १६) |
| | धीमातिताल, जलदतिताल, अध्या, तिवडा, तिलवाडा | | <p>१ तकाधिं-धा तकाधिं-धा तकातिं-ता तकाधिं-धा ।</p> <p>२ धीनधीनधा धीनधीनधा तीनतीनता धीनधीनधा ।</p> | वि.लय.टप्पा, पंजाबी ठेका वैगरे. |
| ९ | मध्यमावती | २. ४. ३. | धीना नातिंतिना धिधिना । | मिश्र. |
| ९ | मत्त | २. ३. ४. | धिना धिधिना नातिंतिना । | मिश्र. |
| ९ | गजलचा ठेका | ४. ५ | तिंऽतक धिंऽनानाऽ । | गजलचा ठेका दुसरा. |
| १० | सुरफाकता (मंठताल) | ४. २. ४. २. ४. ४. ० | धागीतीट धागी धागीतीट धिधिं ना तूना कचा धातीना । | चतु. जाति. |
| १० | संपा | २. ३. २. ३. २. ५. ३. ३. ३. २. २. | धिंऽ धातूना कचा धातीना । धाऽ धागे कीट तक् धा कीट । धिं तक् तक् धिं तक् तक् तिंटिकत गदिगन । | व्यस्र जाति. |
| ११ | रुद्र, कुंभक | ४. ४. ३. | धाधाधिंता किटधाधिंता धिधिना । | मिश्र. |

तालंका मात्रानियम, गती, ठेके व बोल.

| मा. तालाचें नांव | मात्रानियम | गती, ठेके किंवा बोल. | विशेष. |
|--------------------------------|-------------------|---|--------------------------------|
| ११ भानुमती | ४. २. १. १. ३ | धिधि तिन्ना धिमिकिट धा धा तिरकितता । | " |
| १२ चौताल (अष्टताल) | ४. ४. २. २. | धाधाधिता कितधाधिता तिटिकित गदिगन । | { चतु. जाति. ध्रुवपद. |
| १३ करोदस्त | २. २. २. ३. ४. | धाऽ धिन्ना धिन्ना धिधिन्ना तिटिकित गदिगन । | मिश्र. |
| १४ आडाचौताल (ध्रुव, चतु.) | २. ४. ४. ४. | धातूक् धीनातूना क्त्ताधिधि नाधिधिना । १२ १२३४ १२३४ १२३४ | { चतु. जाति. ध्रुवपद, ख्याल |
| | ४. २. ४. ४. | धिधि धातूक्त्तूना क्त्ता धिधिना धिधिना । १२ १२३४ १२ ३४१ २३४ | |
| १४ धमार | ५. ५. ४. | ताधेऽ धेऽ धाऽ तकिट कित तक । | { खंड जाति. होरी. |
| | ५. ५. २. २. | ता धेऽ धेऽ धाऽ तधिन धिन धाऽ । धाऽऽ धिट धाऽ गदिन तिट ताऽ । कधीन धिन धाऽ कधीन तीन ताऽ । | |
| १४ झुझा | ३. ४. ३. ४. | कधीन धिनधाऽ कधीन तीनताऽ । १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ | |
| | ३. ४. ३. ४. | धि धातूकद् धि धि धागेतूकद् ति तातूकद् धि धि- धागेतूकद् । २ ३ १ २ ३ ४ १ २ ३ १ २ ३ ४ १ | " } |
| | | धातूक धिधि धागेतूक धि तातूक धिधि धागेतूक ति । १ २ ३ ४ १ २ ३ १ २ ३ ४ १ २ ३ | |
| | ४. ३. ४. ३. | धीनातूक धी धी धागितट तीनातूक धी धी धागितट । | " |
| १४ दीपचंदी | ४. ३. ४. ३. | धिऽधिऽ धागेति तिऽतिऽ धागेति । | " |
| १४ बिलंदी | ३. ४. ३. ४. | धिधिऽ धा तूकद् तूना क्त्तिऽ धा तूकद् तूना । | " |
| १४ होरीचा ठेका | ३. ४. ३. ४. | नाधिऽ नाकधिऽ नातिऽ नाकधिऽ । | " |
| १४ रूपक (उत्तर हिंदुस्थानी) | २. ४. ४. ४. | तिऽ नाऽनाऽ धिऽधागे धिऽधागे । | चतु. जाति. |
| | ४. ४. २. ४. | धिन्तूकद् धिन्धागे तिन् तातूकद् । | |
| १५ सवारी | ३. ४. ४. ४. | धिन् तूकद् धीना धीना धीधीना धीधीना तीनतीना १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ | मिश्र. |
| | | तरकद् तूना क्त्ता धीधीना धीधीना । | |
| २० ब्रह्मताल | ४. २. ४. २. २. ४. | धाऽ धिन नक धिऽ धिन नक धिऽ धिऽ धिन | { चतुरस्र जाति. |
| | २. २. २. ४. | नक तिटि कित गदि गन । | |

बालसंगीतबोध.

पुस्तक तिसरें.

पाठ १.

अलंकार—उदात्त (संचारी)

ताल—रूपक, व्यस्र जाति,

मध्यलय, मात्रा ५. (२. ३.) (१. २; १. २. ३.)

(आरोह) स रि स रि ग रि ग रि ग म् ग म् ग म् प
म् प म् प ध प ध प ध नि ध नि ध नि सं ।

(अवरोह) सं नि सं नि ध नि ध नि ध प ध प ध प म्
प म् प म् ग म् ग म् ग रि ग रि ग रि सं ॥

पाठ २.

अलंकार—उद्गीत (आरोही व अवरोही)

ताल—रूपक, व्यस्र जाति,

मध्यलय, मात्रा ५. (१. २; १. २. ३.)

(आरोह) स स रि ग ऽ रि रि ग म् ऽ ग ग म् प ऽ
म् म् प ध ऽ प प ध नि ऽ ध ध नि सं ऽ ।

(अवरोह) सं सं नि ध ऽ नि नि ध प ऽ ध ध प म् ऽ
प प म् ग ऽ म् म् ग रि ऽ ग ग रि सं ऽ ॥

पाठ ३.

अलंकार—रंजित (संचारी) (सं. र.) नोट 26 सं.
 अष्टताल, व्यस चतुस्र जाति, (मिश्र) सं- 19. छ
 मध्यलय, मात्रा १४. (३. ४. ३. ४.) (सूत्रा) सगरि सगरिम

(आरोह) स ग रि स ग रि स रि म् ग रि म् ग रि

ग प म् ग प म् ग म् ध प म् ध प म्

प नि ध प नि ध प ध सं नि ध सं नि ध ।

(अवरोह) सं ध नि सं ध नि सं नि प ध नि प ध नि

ध म् प ध म् प ध प ग म् प ग म् प

म् रि ग म् रि ग म् ग स रि ग स रि ग ॥

पाठ ४.

अलंकार—पेंखित (आरोही व अवरोही)

ताल—एका, व्यस जाति,

मध्यलय, मात्रा ३.

(आरोह) स रि ऽ रि ग ऽ ग म् ऽ म् प ऽ

प ध ऽ ध नि ऽ नि सं ऽ ।

(अवरोह) स नि ऽ नि ध ऽ ध प ऽ प म् ऽ

म् ग ऽ ग रि ऽ रि स ऽ ॥

नोट - 13 (सं) (370)
 सं- 6 (370 431 4)
 सगरि, रि, म्

पाठ ५.

अलंकार—हुंकार (संचारी)

ताल—त्रिपुट, च० जा०, म० ल०, मात्रा ८
प्रकार पहिला.

(आरोह) स प रि ध ग नि म् सं ।

(अवरोह) सं म् नि ग ध रि प स ॥

प्रकार दुसरा.

विलंबित लय, मात्रा १६.

(आरोह) स स प प रि रि ध ध ग ग नि नि म् म् सं सं ।

(अवरोह) सं सं म् म् नि नि ग ग ध ध रि रि प प स स ॥

पाठ ६.

अलंकार—चलित (संचारी)

अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्यलय, मात्रा १२. (४. ४. २. २)

(आरोह) स ग रि म् म् रि ग स स रि ग म्

रि म् ग प प ग म् रि रि ग म् प

ग प म् ध ध म् प ग ग म् प ध

म् ध प नि नि प ध म् म् प ध नि

प नि ध सं सं नि ध प प ध नि सं ।

(अवरोह) सं ध नि प प नि ध सं सं नि ध प

नि प ध म् म् ध प नि नि ध प म्

ध म् प ग ग प म् ध ध प म् ग
प ग म् रि रि म् ग प प म् ग रि
म् रि ग स स ग रि म् म् ग रि स ॥

पाठ ७.

अलंकार—परिवर्त (संचारी)

 एकताल, चतुरस्र जाति,
 मध्यलय, मात्रा ३.

(आरोह) स ग म् रि रि म् प ग ग प ध म् म् ध नि प
 प नि स ध ध स रि' नि नि रि' ग स ।

(अवरोह) स ध प नि नि प म् ध ध म् ग प प ग रि म्
 म् रि स ग ग स नि रि रि नि ध स ॥

पाठ ८.

अलंकार—व्यावृत्त (संचारी)

 ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,
 मध्यलय, मात्रा ८.

(आरोह) स ग रि म् स रि ग म् रि म् ग प रि ग म् प
 ग प म् ध ग म् प ध म् ध प नि म् प ध नि
 प नि ध स प ध नि स ।

(अवरोह) स ध नि प स नि ध प नि प ध म् नि ध प म्

ध॒म् प॒ग ध॒प॒ म् ग॒ं प॒ग म् रि॒प॒ म॒ ग॒ रि॒

म् रि॒ ग॒ स॒ म् ग॒ रि॒ स॒ ॥

पाठ ९.

अलंकार—ल्हादमान (संचारी)

ताल—एका, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ४.

(आरोह) स॒ म् ग॒ रि॒ रि॒ प॒ म् ग॒ ग॒ ध॒ प॒ म्
म् नि॒ ध॒ प॒ प॒ स॒ नि॒ ध॒ ध॒ रि॒ स॒ नि॒
नि॒ ग॒ रि॒ स॒ स॒ म् ग॒ रि॒ ।

(आरोह) स॒ प॒ ध॒ नि॒ नि॒ म् प॒ ध॒ ध॒ ग॒ म् प॒
प॒ रि॒ ग॒ म् म् स॒ रि॒ ग॒ ग॒ नि॒ स॒ रि॒
रि॒ ध॒ नि॒ स॒ स॒ प॒ ध॒ नि॒ ॥

पाठ १०.

अलंकार—ललितस्वर (संचारी)

ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

विलंबित लय, मात्रा १६ (४. ८. ४.)

(आरोह) स॒ स॒ म् म् ग॒ ग॒ रि॒ स॒ रि॒ ग॒ रि॒ स॒ रि॒ ग॒ म्
रि॒ रि॒ प॒ प॒ म् म् ग॒ रि॒ रि॒ ग॒ म् ग॒ रि॒ ग॒ म् प॒
ग॒ ग॒ ध॒ ध॒ प॒ प॒ म् म् ग॒ म् प॒ म् ग॒ म् प॒ ध॒
म् म् नि॒ नि॒ ध॒ ध॒ प॒ म् म् प॒ ध॒ प॒ म् प॒ ध॒ नि॒

प प सं सं नि नि ध प प ध नि ध ष ध नि सं ।

(अवरोह) सं सं प प ध ध नि सं सं नि ध नि सं नि ध प

नि नि म् म् प प ध नि नि ध प ध नि ध प म्

ध ध ग ग म् म् प ध ध प म् प ध प म् ग

प प रि रि ग ग म् प प म् ग म् प म् ग रि

म् म् सं सं रि रि ग म् म् ग रि ग म् ग रि सं ॥

पाठ ११.

अलंकार—२. जव (संचारी)

ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ८.

(आरोह) स रि ग म् प ध नि सं नि ध प म् ग रि सं ऽ

स रि ग म् प ध नि ध प म् ग रि सं ऽ

स रि ग म् प ध प म् ग रि सं ऽ

स रि ग म् प म् ग रि सं ऽ

स रि ग म् ग रि सं ऽ

स रि ग रि सं ऽ

स रि सं ऽ

स ऽ ।

(अवरोह) स॒ नि॒ ध॒ प॒ म् ग॒ रि॒ स॒ रि॒ ग॒ म् प॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ ध॒ प॒ म् ग॒ रि॒ ग॒ म् प॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ ध॒ प॒ म् ग॒ म् प॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ ध॒ प॒ म् प॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ ध॒ प॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ ध॒ नि॒ स॒ ऽ

स॒ नि॒ स॒ ऽ

स॒ ऽ ॥

पाठ १२.

अलंकार—वेणु (संचारी)

ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ८.

(आरोह) स॒ म् ग॒ म् स॒ रि॒ ग॒ म् रि॒ प॒ म् प॒ रि॒ ग॒ म्

ग॒ ध॒ प॒ ध॒ ग॒ म् प॒ ध॒ म् नि॒ ध॒ नि॒ म् प॒ ध॒ नि॒

प॒ स॒ नि॒ स॒ प॒ ध॒ नि॒ स॒ ।

(अवरोह) स॒ प॒ ध॒ प॒ स॒ नि॒ ध॒ प॒ नि॒ म् प॒ म् नि॒ ध॒ प॒ म्

ध॒ ग॒ म् ग॒ ध॒ प॒ म् ग॒ प॒ रि॒ ग॒ रि॒ प॒ म् ग॒ रि॒

म् स रि स म् ग रि स ॥

पाठ १३.

अलंकार—भाल किंवा प्रस्तार (स्थायी)

ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ८, (२. ४ २.)

(आरोह) स ग रि म् म् ग रि स रि म् ग प प म् ग रि
 ग प म ध ध प म् ग म् ध प नि नि ध प म्
 प नि ध सं सं नि ध प ध सं नि रि ' रि ' सं नि ध
 नि रि ' सं गं गं रि ' सं नि सं गं रि ' म् म् गं रि ' सं ।
 (अवरोह) सं ध नि प प ध नि सं नि प ध म् म् प ध नि
 ध म् प ग ग म् प ध प ग म् रि रि ग म् प
 म् रि ग स स रि ग म् ग स रि नि नि स रि ग
 रि नि स ध ध नि स रि स ध नि प प ध नि सा ॥

पाठ १४.

अलंकार—शंख (संचारी)

ताल—रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६.

(आरोह) सऽसऽरि ग रिऽरिऽग म् गऽगऽम् प म्ऽम् प ध
 पऽपऽध नि धऽधऽनि सं निऽनिऽसं रि ' संऽसं रि ' गं ।

(अवरोह) सऽसऽनि ध निऽनिऽध प धऽधऽप म् पऽपऽम् ग
 म्ऽमऽग रि गऽगऽरि स रिऽरिऽस नि सऽसऽनिध ॥

पाठ १५.

अलंकार—मंद्रमध्य (संचारी)

ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

बिलं० लय, मात्रा १६. (४. ८. ४.)

(आरोह) स ग रि ग म् ग रि ग रि ग रि स स रि ग म्
 रि म् ग म् प म् ग म् ग म् ग रि रि ग म् प
 ग प म् प ध प म् प म् प म् ग ग म् प ध
 म् ध प ध नि ध प ध प ध प म् म् प ध नि
 प नि ध नि स नि ध नि ध नि ध प प ध नि स ।

(अवरोह) स ध नि ध प ध नि ध नि ध नि स स नि ध प
 नि प ध प म् प ध प ध प ध नि नि ध प म्
 ध म् प म् ग म् प म् प म् प ध ध प म् ग
 प ग म् ग रि ग म् ग म् ग म् प प म् ग रि
 म् रि ग रि स रि ग रि ग रि ग म् म् ग रि स ॥

पाठ १६.

चामर.

राग-मारवा; ताल-रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६. (२.४.)

अश्व देखताचि बाळकासि चोज वाटलें ।

रुक्म-रत्न-भूषणीं हाणे कसें सुशोभलें ॥

ते क्षणींच देखिली शिरीं सुवर्ण-पत्रिका ।

पाहि बाळ वाचुनी बहूत अर्थ नेटका ॥ १ ॥

| | | | | | | | | | | | |
|----|----|-----|-----|---|-----|-----|---|------|-----|---|---------|
| स | नि | रि | ग | ऽ | म | ध | ऽ | म | ध | ऽ | म |
| अ | ० | श्व | दे | ० | ख | तां | ० | चि | बा | ० | ळ |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| ग | ऽ | रि | ग | ऽ | म | ग | ग | रि | स | स | ऽ |
| का | ० | सि | चो | ० | ज | वा | ० | ट | लें | ० | ० । |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| स | नि | रि | ग | ऽ | म | ध | ऽ | म | ध | ऽ | म |
| रु | ० | रु | र | ० | त्न | भू | ० | प | णी | ० | म्ह |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| ग | ऽ | रि | ग | ऽ | म | ग | ग | रि | स | म | ऽ |
| णे | ० | क | सें | ० | सु | शो | ० | भ | लें | ० | ० ॥ |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| ग | ऽ | ग | म | ऽ | म | म | ऽ | से | से | ऽ | से |
| ते | ० | क्ष | णीं | ० | च | दे | ० | खि | ली | ० | शि |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| से | नि | रि | नि | ध | नि | ध | म | ध | म | ग | रि |
| री | ० | सु | व | ० | र्ण | प | ० | त्रि | का | ० | ० । |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| रि | नि | रि | ग | ऽ | म | ध | ऽ | म | ध | ऽ | म |
| पा | ० | हि | बा | ० | ळ | वा | ० | जु | नी | ० | व |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |
| ग | ऽ | रि | ग | ऽ | म | ग | ग | रि | स | स | ऽ |
| हू | ० | त | अ | ० | र्थ | ने | ० | ट | का | ० | ० ॥ १ ॥ |
| ॥ | | ॥ | | ० | | ॥ | | ॥ | | ० | |

पाठ १७.

चामर.

राग—देस; ताल—एका, त्र्यस्र जाति,

विलंबित लय, मात्रा ६. (ठेका दादरा)

अश्व देखतांचि बाळकासि चोज वाटलें ।

रुक्म-रत्न-भूषणीं हाणे कसें सुशोभलें ॥

ते क्षणींच देखिली शिरीं सुवर्ण-पत्रिका ।

पाहि बाळ वासुनी बहुत अर्थ नेटका ॥ १ ॥

रि ऽ रि म् ऽ प नि सं नि सं ऽ नि
 अ ० श्र दे ० ख तां ० चि वा ० ठ

ध प ध म् नि ध प ऽ म् ग रि ऽ
 का ० मि चो ० ज वा ० ट लें ० ० ।

रि ऽ रि म् ऽ प नि सं नि सं ऽ नि
 रु ० रुक्म र ० त्त मु ० ष णी ० ह

ध प ध म् नि ध प ऽ म् ग रि ऽ
 णे ० क से ० सु शां ० भ लें ० ० ॥

म् ऽ म् प ऽ प नि सं नि सं ऽ नि
 ते ० क्ष णी ० च दे ० मि ली ० शि

सं ऽ सं सं ऽ नि सं रि' सं रि' ऽ ऽ
 शी ० सु व ० णी प ० त्रि का ० ० ।

सं ऽ नि सं ऽ रि' सं सं नि ध प नि
 पा ० हि वा ० ठ वा ० चु नी ० व

ध प ध म् नि ध प ऽ म् ग रि ऽ
 हू ० त अ ० र्थ ने ० ट वा ० ० ॥ १ ॥

पाठ १८.

चामर.

राग-भीमपलासी; ताल-रूपक, च० जा०,

मध्यलय, मात्रा ६. (२. ४.)

अश्व देखतांचि बाळकासि चोत्र वाटलें ।

रुक्म-रत्न-भूषणी ह्यणे कसें सुशोभलें ॥

ते क्षणींच देखिली शिरीं सुवर्ण-पात्रिका ।

पाहि बाळ वाचुनी बहत अर्थ नेटका ॥ १ ॥

| | | | |
|-------|-------------|-------|--------------|
| प ध् | प म् ऽ प | म् ग् | रि स नि स |
| अ० | श्व दे० ख | तां० | चि वा० ळ |
| == | ० | == | ० |
| स ग् | रि रि नि स | म् ग् | म् प ऽ ऽ |
| का० | सि चो० ज | वा० | ट लें०० । |
| == | ० | == | ० |
| नि ऽ | नि सं ऽ सं | नि ध् | ध् प ऽ प |
| रु० | क्म र० त्त | भु० | ष णी० ह्य |
| == | ० | == | ० |
| प ध् | प म् ऽ प | म् ग् | म् प ऽ ऽ |
| णे० | क से० सु | शो० | भ लें०० ॥ |
| == | ० | == | ० |
| म् ऽ | म प नि नि | सं ऽ | नि सं ऽ सं |
| ते० | क्ष णी० च | दे० | खि ली० शि |
| == | ० | == | ० |
| सं ग् | रि सं नि नि | सं ऽ | नि ध् ऽ प |
| री० | सु व० ण | प० | त्रि का०० । |
| == | ० | == | ० |
| नि ऽ | नि सं सं सं | नि ध् | ध् प ऽ प |
| पा० | हि वा० ळ | वा० | चु नी० ब |
| == | ० | == | ० |
| प ध् | प म् ऽ प | म् ग् | म् प ऽ ऽ |
| हू० | त अ० र्थ | ने० | ट का०० ॥ १ ॥ |
| == | ० | == | ० |

पाठ १९.

विभावरी.

राग-पिल्लु; ताल-रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६.

रुदन ते करितसे अनकात्मजा ।

कुमति हे उपजली कशि आत्मजा ॥

तुरग बांधुनि जिवावरि ऊठला ।

पडतसे धरणि होउनि आकुला ॥ १ ॥

| | | | |
|--------|-----------------|---------|---------------|
| सं गूं | रि' गूं रि' गूं | रि' सं | रि' नि सं नि |
| रु द | न ते ० ० | क रि | त से ० ० |
| धू प | म धू सं नि | सं ऽ | रि' नि सं ऽ |
| ज न | का ० ० त्म | जा ० | ० ० ० ० । |
| सं गूं | रि' गूं रि' गूं | रि' सं | रि' नि सं नि |
| कु म | ति हे ० ० | उ प | ज ली ० ० |
| धू प | म धू सं नि | सं ऽ | ऽ ऽ ऽ ऽ |
| क शि | आ ० ० त्म | जा ० | ० ० ० ० ॥ |
| सं सं | रि' नि ऽ सं | सं गूं | रि' गूं ऽ ऽ |
| तु र | ग बां ० ० | धु नि | जि वा ० ० |
| गं मूं | गं मूं प प | मूं गूं | ऽ रि' सं नि |
| व रि | ऊ ० ० ट | ला ० | ० ० ० ० । |
| सं सं | पं मूं गूं ऽ | रि' सं | रि' नि सं नि |
| प ड | त से ० ० | ध र | णि हो ० ० |
| धू प | म धू सं नि | सं ऽ | ऽ ऽ ऽ ऽ |
| उ नि | आ ० ० कु | ला ० | ० ० ० ० ॥ १ ॥ |

पाठ २०.

विभावरी.

राग—असावरी; ताल—रूपक, चतुरस्र जाति,
मध्यलय, मात्रा ६.

रुदन ते करितसे जनकात्मजा ।

कुमति हे उपजली कशि आत्मजा ॥

तुरग बांधुनि जिवावरि उठला ।

पडतसे धरणि होउनि आकुला ॥ १ ॥

| | | | |
|-------|--------------|-------|---------------|
| स रि | म् म् ऽ प | ध् प | सं नि ध् प |
| रु द | न ते ० ० | क रि | त से ० ० |
| म् प | म् ध् ऽ प | म् ग् | रि ऽ स ऽ |
| ज न | का ० ० त्म | जा ० | ० ० ० ० । |
| स रि | म् म् ऽ प | ध् प | सं नि ध् प |
| कु म | ति हे ० ० | उ प | ज ली ० ० |
| भ प | म् ध् ऽ प | म् ग् | रि ऽ स ऽ |
| क शि | आ ० ० त्म | जा ० | ० ० ० ० ॥ |
| म् म् | प नि ध् ऽ | ध् सं | नि सं ऽ ऽ |
| तु र | ग बां ० ० | धु नि | जि वा ० ० |
| ध् ध् | नि सं ग् रि' | सं नि | ऽ ध् प ऽ |
| व रि | ऊ ० ० ठ | ला ० | ० ० ० ० । |
| ध् प | ध् म् ऽ प | ध् प | सं नि ध् प |
| प ड | त से ० ० | ध र | णि हो ० ० |
| म् प | म् ऽ ध् प | म् ग् | रि ऽ स ऽ |
| उ नि | आ ० ० कु | ला ० | ० ० ० ० ॥ १ ॥ |

पाठ २१.

यूथिका.

राग—गौरी; ताल—एका, श्यस्र जाति,
विलंबित लय, मात्रा ६. (ठेका दादरा).

दीर्घ रोदन वनीं लहु आयके ।

कोण गांजित असे मम अंबिके ॥

बाण तीक्ष्णचि शितीं धनु तें करीं ।

येउनी नमुनि प्रार्थित सुंदरी ॥ १ ॥

| | | |
|--------|----------------|----------------|
| स ऽ नि | रि ऽ ग ग म् ध् | प म ग ऽ ग म् |
| दी ० ध | रो ० ० द न व | नीं ० ० ० ल हु |

| | |
|---------------|----------|
| ग रि स ऽ ऽ रि | निस ऽ |
| आ ० ० ० ० य | के ० ० । |

| | | |
|---------|----------------|--------------|
| रि ऽ रि | ग प ऽ प म ध् | प ऽ म ग ग म् |
| को ० ण | गां ० ० जि त अ | से ० ० ० म म |

| | |
|---------------|----------|
| ग रि स ऽ ऽ रि | निस ऽ |
| अं ० ० ० ० बि | के ० ० ॥ |

| | | |
|---------|--------------------|------------------|
| ध् म ध् | नि सं सं सं सं नि | रि' ऽ सं ऽ नि ध् |
| बा ० ण | ती ० ० क्ष्ण चि शि | ती ० ० ० ध नु |

| | |
|---------------|-----------|
| प ऽ म ग ऽ म् | ग ऽ ऽ |
| तें ० ० ० ० क | रीं ० ० । |

| | | |
|--------|----------------|-----------------|
| प ऽ म | ध् ऽ ऽ प म प | प प रि ऽ ग म् |
| ये ० उ | नी ० ० न मु नि | प्रा ० ० ० थि त |

| | |
|---------------|--------------|
| ग रि स ऽ ऽ रि | निस ऽ |
| सुं ० ० ० ० द | री ० ० ॥ १ ॥ |

पाठ २२.

यूथिका.

राग—केदारा; ताल—एका, त्र्यस्र जाति,

विलंबित लय, मात्रा ६. (ठेका दादरा)

दीर्घ रोदन वनी लहु आयके ।

कोण गांजित असे मम अंबिके ॥

बाण तीक्ष्णचि शिती धनुतें करी ।

येउनी नमुनि प्रार्थित सुंदरी ॥ १ ॥

म् ध प म् ऽ म् प म प से ऽ ऽ नि ध प
दी ° र्ष रो ° ° द न व नी ° ° ° ल हु

म् ऽ ऽ ग म् रि स स ऽ रि ऽ ऽ स ऽ ऽ
आ ° ° ° ° य के ° ° ° ° ° ° ° ° ।

म् ध प म् ऽ म् प म प से ऽ ऽ नि ध प
को ° ण गां ° ° जि त अ से ° ° ° म म

म् ऽ ऽ ग म् रि स स ऽ रि ऽ ऽ स ऽ ऽ
अं ° ° ° ° वि के ° ° ° ° ° ° ° ° ॥

प ऽ प से ऽ नि ध नि से रि' ऽ से ऽ नि ध
बा ° ण ती ° ° क्ष्ण चि शि ती ° ° ° ध नु

प प ध ऽ नि ध प प ऽ ध प ऽ म् ऽ ऽ
ते ° ° ° ° क री ° ° ° ° ° ° ° ° ।

प म प से ऽ ऽ नि ध प म् म् ऽ ऽ प प
ये ° उ नी ° ° न मु नि प्रा ° ° ° थि त

म् ऽ ऽ ग म् रि स स ऽ रि ऽ ऽ स ऽ ऽ
सु ° ° ° ° द री ° ° ° ° ° ° ° ° ॥१॥

पाठ २३.

सवाई.



राग-सारंग; ताल-त्रिपुट, च० जा०,

मध्यलय, मात्रा ८. मात्रा = २ अक्षरकाल.

एक गजावरि एक हयावरि एक रथावरि त्रैमुनि आले ।

घालुनियां कवचें धरुनी बरच्या करिं सेवक पेलिति भाले ॥

गर्जत वीर धुधाट समीरण ते रण-धीर उताविळ झाले ।

वख सवारुनि शख विकल्पुनि अखहि मंत्रुनि युद्धि निषाले ॥ १ ॥

| | | | |
|-------------|-------------|-------------|-------------|
| रि ऽ म् म् | प ऽ प म् | प नि ध नि | प प म् रि |
| ए० क ग | जा० व रि | ए० क ह | या० व रि |
| रि ऽ म् रि | म् ऽ प म् | प म् रि स | रि ऽ स ऽ |
| ए० क र | था० व रि | वै० सु नि | आ० ले० । |
| प ऽ नि नि | स ऽ नि स | रि ऽ प म् | रि ऽ स स |
| वा० लु नि | यां० क व | चै० ध रु | नी० व र |
| रि ऽ म् रि | म् प नि नि | प म् रि स | रि ऽ स ऽ |
| च्या० क रिं | से० व क | पे० लि ति | भा० ले० ॥ |
| ग० ज त | वी० र धु | धा० ट स | मी० र ण |
| ते० र ण | धी० र उ | ता० वि ळ | झा० ले० । |
| व० ख स | वा० रु नि | श० ख वि | क० ल्पु नि |
| अ० ख हि | मं० त्रु नि | यु० ध्नि नि | घा० ले० ॥१॥ |

पाठ २४.

सवाई.

राग—झिझोटी; ताल—त्रिवट, च० जा०,

हु० ल०, मात्रा ४. मात्रा = २ अक्षरकाल.

एक गजावरि एक हयावरि एक रथावरि बैमुनि आले ।

घालुनियां कवचें धरुनी बरच्या करिं सेवक पेलिति भाले ॥

गर्जत वीर धुधाट समीरण ते रण-धीर उताविळ झाले ।

वस्त्र सवारुनि शस्त्र विकल्पुनि अस्त्रहि मंत्रुनि युद्धि निघाले ॥ १ ॥

| | | | | | | | |
|---------|---|----|-----|-----|-----|----|--------|
| स | ऽ | स | स | रि | ऽ | ग | ग |
| ए | ० | क | ग | जा | ० | व | रि |
| म् | ऽ | प | प | प | ऽ | म् | ग |
| ए | ० | क | ह | या | ० | व | रि |
| म् | ऽ | प | प | प | ऽ | प | प |
| ए | ० | क | र | था | ० | व | रि |
| ग | ऽ | म् | प | प | म् | ग | ऽ |
| बै | ० | मु | नि | आ | ० | ले | ० |
| प | ऽ | स | स | नि | ऽ | स | नि |
| घा | ० | लु | नी | यां | ० | क | व |
| ध | ऽ | नि | नि | ध | सनि | ध | प |
| बै | ० | ध | रु | नी | ० | व | र |
| म् | ऽ | प | प | प | ऽ | ध | स |
| च्या | ० | क | रिं | से | ० | व | क |
| सनि ध प | | म् | ग | म् | प | म् | ग रि स |
| पे | ० | लि | ति | भा | ० | ले | ० |

| | | | | | | | |
|----|---|------|----|------|---|----|-----|
| ग | ० | ज | त | वी | ० | र | |
| धा | ० | ट | स | मी | ० | र | ण |
| ते | ० | र | ण | धी | ० | र | उ |
| ता | ० | वि | ळ | ज्ञा | ० | ले | ० । |
| व | ० | ख | स | वा | ० | रु | नि |
| श | ० | ख | वि | क | ० | लु | नि |
| अ | ० | ख | हि | मं | ० | तु | नि |
| यु | ० | द्धि | नि | घा | ० | ले | ॥१॥ |

पाठ २५.

स्रग्धरा.

राग-पूर्वी; ताल-एका, च० जा०,

विलंबित लय, मात्रा ८.

एकोनी शब्द त्याचे मग निज हृदयीं काय शत्रुघ्न बोले ।
 पृथ्वीमाजी दिसेना लहुसम परि हा मीपणें फार डोले ॥
 शिक्षा मी यास देऊं परि लघु मुल हें काय होईल कीर्ती ।
 यालागीं स्तब्ध झाला मग लहु उठला संगरा शूर मूर्ती ॥ १ ॥

स नि रि ऽ ऽ ग ऽ ऽ म ऽ प ध् ऽ प प ऽ
 ऐ ० को ० ० नी ० ० श ० ष्ट त्या ० चे ० ०

प ध् प ध् म प म ग रि ऽ ग ग ऽ म ऽ ग
 म ग नि ज हृ द यी ० का ० य श ० त्रु ० घ्न

रि ऽ ग ऽ रि ऽ स ऽ
 बो ० ० ० डे ० ० ० ।

स नि रि ऽ ऽ ग ऽ ऽ म ऽ ऽ प ध् प प ऽ
 पृ ० र्थ्वी ० ० मा ० ० जी ० ० दि से ० ना ०

प ध् प ध् म प म ग
 ल हु स म प रि हा ०

रि ऽ ग ग ऽ म ऽ ग
 मी ० प णे ० फा ० र

रि ऽ ग ऽ रि ऽ स ऽ
 डो ० ० ० ले ० ० ० ॥

म ऽ प ऽ ध् म ग ऽ
 शि ० क्षा ० ० ० मी ० ०

म ऽ ध् नि सं रि' सं सं
 या ० स दे ० ऊं ० ०

नि ध् नि सं रि' सं नि ध्
 प रि ल घृ मु ल हें ०

म ऽ ध् नि ऽ ध् प प
 का ० य हो ० ई ० ल

म ऽ ग ऽ रि ऽ स ऽ
 की ० ० ० ती ० ० ० ।

म ऽ ग ऽ रि ऽ ग ऽ
 या ० ला ० ० ० गी ०

म ऽ प ध् ऽ प प ऽ
 स्त ० ब्ध आ ० ला ० ०

प ध् प ध् म प म ग
 म ग ल हु उ ठ ला ०

रि ऽ ग ग ऽ म ऽ ग
 सं ० ग रा ० शू ० र

रि ऽ ग स रि ऽ स ऽ
 मु ० ० ० ती ० ० ० ॥ १ ॥

पाठ २६.

स्रग्धरा.

राग—अढाणा; ताल—त्रिवट, त्र्यस्र जाति, (तेवरा)

मध्यलय, मात्रा ७.

एकोनी शब्द त्याचे मग निज हृदयीं काय शत्रुघ्न बोले ।
 पृथ्वीमाजी दिसेना लहुसम परि हा मीपणें फार डोले ॥
 शिक्षा मी यास देऊं परि लघु मुल हें काय होईल कीर्ती ।
 यालागीं स्तब्ध झाला मग लहु उठला संगरा शूर मूर्ती ॥१॥

प ऽ ऽ नि् प सं ऽ नि् ऽ सं सं रि' नि् ऽ
 ऐ • • को • नी • श • ष्ढ त्या • चे •

सं नि् सं रि' सं नि् सं नि् ऽ प नि् प सं ऽ
 • म ग नि ज हृ द यीं • • • • का •

नि् प ऽ म् ऽ ऽ प म् ग् म् रि ऽ स ऽ
 य श • त्रु • • ष्न वो • • ले • • ।

प ऽ ऽ रि ऽ म् ऽ प ऽ प नि् प सं ऽ
 पृ • • थ्वी • मा • जी • दि से • ना •

ऽ नि् सं रि' सं नि् सं नि् ऽ प नि् प सं सं
 • ल हु स म प रि हा • • मी • • प

ध नि् प प ऽ म् प म् ग् म् रि ऽ स ऽ
 णें • • फा • • र डो • • ले • • • • ॥

प ऽ ऽ सं ऽ रि' ऽ म् ग् म् रि' ऽ सं ऽ
 शि • • क्षा • मी • या • स दे • ऊं •

ऽ रि' सं नि् सं ध नि् प ऽ ऽ सं ऽ ऽ नि्
 • प रि ल घु मु ल हें • • का • • य

| | | | | | |
|-------------------------|---------------------|-------------------|---------------------------|---------------------|----------------------|
| प ऽ ऽ हो ० ० = | म् ऽ ३ ० = | ग्म् ० ल | प ऽ ऽ की ० ० = | नि प ती ० = | सं ऽ ० ० । |
| रि' ऽ म् या ० ० = | रि' ऽ ला ० = | सं ऽ गी ० = | सं ऽ नि स्त ० व्व = | म् प ज्ञा ० = | सं ऽ ला ० = |
| ऽ नि सं ० म ग = | रि' सं ल हु = | नि सं उ ठ = | नि ऽ प ला ० ० = | नि प सं ० = | सं सं ० ग = |
| ध नि प रा ० ० = | प ऽ शु ० = | म् प ० र = | म् ग्म् मु ० ० = | रि ऽ ती ० = | सं ऽ ० ० ॥१॥ = |

पाठ २७.

स्वागता.

राग-सौरट; ताल-त्रिवट, च० जा०,

मध्यलय, मात्रा ८. मात्रा = २ अक्षरकाल.

साध्य ज्या असति छत्तिस विद्या ।

केवि बांधिल तयासि अविद्या ॥

शस्त्र अस्त्र न चले मग बुध्या ।

तो करी करुं ह्यणे मलयुद्धा ॥ १ ॥

| | | | |
|----------------------------------|------------------------------|------------------------------|----------------------------------|
| प सं नि सं सा ० ध्य ज्या ० | नि ध प म् ० अ स ति = | रि ऽ म् प छ ० त्ति स = | नि ऽ ध प वि ० द्या ० । = |
| नि ऽ ध प के ० वि त्रां ० | म् ध प म् ० धि ल त = | म् रि रि स या ० सि अ = | रि ऽ स ऽ वि ० द्या ० ॥ = |
| नि ऽ ध प श ० ख अ ० | ऽ म् प प ० ख न च = | नि ऽ सं सं ले ० म ग = | सं ऽ रि' ऽ बु ० ध्या ० । = |
| स रि' नि सं तो ० क री ० | ऽ नि ध प ० क रुं ह्य = | म् रि रि स णे ० म ल = | रि ऽ स ऽ यु ० द्धा ० ॥१॥ = |

पाठ २८.

स्वागता.

राग—मियाचा मल्हार; ताल—त्रिपुट, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ८. मात्रा = २ अक्षरकाल.

साध्य ज्या असति छत्तिस विद्या ।

केवि बांधिल तयासि अविद्या ॥

शस्त्र अस्त्र न चले मग बुध्या ।

तो करी करुं ह्मणे मलयुद्धा ॥ १ ॥

| | | | |
|--------------|-------------|-------------|---------------|
| प ध म् प | ऽ सं नि प | म् ग् म् म् | रि ऽ रि स |
| सा० ध्य ज्या | ० अ स ति | छ० त्ति स | वि० द्या० । |
| == | — | ० | — |
| स ऽ रि ध | नि प म् प | नि ध नि नि | स ऽ रि प |
| के० वि बां | ० धि ल त | या० सि अ | वि० द्या० ॥ |
| == | — | ० | — |
| रि ऽ रि प | ऽ म् नि ध | नि ऽ सं सं | सं ऽ रि सं |
| श० स्त्र अ | ० स्त्र न च | ले० म ग | बु० ध्या० । |
| == | — | ० | — |
| ध नि प म् | प सं नि प | म् ग् म् म् | रि ऽ रि स |
| तो० करी | ० करुं ह्म | णे० म ल | यु० द्धा० ॥१॥ |
| == | — | ० | — |

पाठ २९.

प्रियंवदा.

राग—हमीर कल्याण; ताल—रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६.

लहु लघू दशरथात्मज मोठा । फिरुनि जाउनि धरी करिं पोटा ॥

उचलुनी मग रथावरि घाली । सकळही चमु सुशीघ्र निघाली ॥ १ ॥

| | | | |
|------|-----------|------|-----------|
| ध ध | प ध रि सं | नि ध | प ऽ ग म् |
| ल हु | ल घू० द | श र | था० त्म ज |
| == | — | == | — |
| | | प ऽ | ध ऽ ऽ ऽ |
| | | मो० | ठा००० । |
| | | == | — |

प म् प ध ऽ प
 फि रु नि जा ० उ

म प म प ग म्
 नि ध री ० क रिं

रि ऽ स ऽ ऽ ऽ
 पो ० टा ० ० ० ॥

प प प नि ध सं
 उ च लु नी ० म

सं सं सं ऽ सं नि
 ग र था ० व रि

रि' ऽ सं ऽ ऽ ऽ
 धा ० ली ० ० ० ।

सं नि सं ध प प
 स क ल्ही ० च

म ध प प ग म्
 मु मु शी ० घ्र नि

प ऽ ध ऽ ऽ ऽ
 धा ० ली ० ० ० ॥ १ ॥

पाठ ३०.

प्रियंवदा.

राग--तिलक; ताल--रूपक, चतुरस्र जाति,
 मध्यलय, मात्रा ६.

लहु लघू दशरथात्मज मोठा । फिरुनि जाउनि धरी करिं पोटा ॥
 उचलुनी मग रथावारि घाली । सकळही चमु मुशीघ्र निघाली ॥ १ ॥

ग म् प नि सं ऽ सं रि' सं सं नि प म् म् प
 ल लु ल वू ० ० द श र था ० त्म ज मो ०

म् ऽ ग
 ठा ० ० ।

स ग म् प नि प सं नि प म् ऽ ग ग प म्
 फि रु नि जा ० उ नि ध री ० क रि पो ०

ग ऽ स
 टा ० ० ॥

ग म् प नि ऽ सं सं ग म् ग सं सं नि नि प
 उ च लु नी ० म ग र था ० व रि धा ०

प म् ग
 ली ० ० ।

नि नि प नि सं रि सं नि प म् ऽ ग ग प म्
 स क ल ही ० च मु सु शी ० घ नि वा ०

ग ऽ स
 ली ० ० ॥ १ ॥

पाठ ३१.

विबुधप्रिया-

राग-जोगी; अष्टताल, त्र्यस्र चतुरस्र जाति, (ठेका झुमरा)

मध्यलय, मात्रा १४. (३. ४. ३. ४.)

शत्रुनें तुज बांधितां रथि हुंबरा सम वासरा ।

फोडिला असशील तूं मज लागला जिविं झांजरा ॥

आझुनी कुश कां नये तुजलागिं सोडवुं या क्षणीं ।

अश्रु ते स्रवती महीवारि दुःख दाटतसे मर्षीं ॥ १ ॥

स ऽ रि म् ऽ प म् ग रि रि रि स सं स
 श ० त्रु नें ० तु ज बां ० धि तां ० र थि

रि म् प ध् ऽ प म् ग रि रि ग रि स ऽ
 हुं ० व रा ० स म वा ० स रा ० ० ० ।

| | | | |
|-----------------------|------------------------|--------------------|-----------------------|
| स ऽ रि को० डि = | म् ऽ प म् ला० अ स | ग रि स शी० ल | रि ग रि स तुं० म ज |
| रि म् प ला० ग | ध् ऽ प म् ला० जि वि | ग रि रि झां० ज | ग रि स ऽ रा०००॥ |
| स ऽ स आ० शु | स ऽ रि रि नी० कु श | रि स ग कां० न | रि स स स ये० तु ज |
| नि ऽ ध् ला० मि | प ध् नि स सो० ड वुं | नि ऽ ध् या० क्ष | प ऽ ऽ ऽ णीं०००। |
| प ऽ म् अ० श्रु | ग रि स रि ते० स्व व | म् ऽ म् ती० म | प ऽ प प ही० व रि |
| ध् ऽ ध् दुः० ख | प ऽ म् म् दा० ट त | ग रि रि से० म | ग रि स ऽ नीं०००॥१॥ |

पाठ ३२.

विबुधप्रिया.

राग-भुलतानी; अष्टताल, त्र्यस्र चतुरस्र जाति, (ठेका झुमरा)

मध्यलय, मात्रा १४.

शत्रुनें तुज बांधितां रथिं हुंबरा सम वासरा ।

फोडिला असशील तूं मज लागला जिविं झांजरा ॥

आझुनी कुश कां नये तुजलागिं सोडवुं या क्षणीं ।

अश्रु ते स्ववती महीवरि दुःख दाटतसे मनीं ॥ १ ॥

| | | | |
|-----------------|------------------------|-------------------|-----------------------|
| नि ऽ स श० वु | म ग् रि स नें० तु ज | नि ऽ स वां० धि | म ग् म म तां० र थि |
| प ऽ प हुं० व | म ग् म प रा० स म | म ग् रि वा० स | स ऽ ऽ ऽ रा०००। |

| | | | |
|-----------------------|--------------------------|---------------------|------------------------|
| नि ऽ स फो० डि = | म ग् रि स ला० अ स | नि ऽ स शी० ल | म ग् म म तूं० म ज |
| प ऽ प ला० ग | म ग् म प ला० जि वि | म ग् रि ज्ञां० ज | स ऽ ऽ ऽ रा०००॥ |
| प ऽ प आ० शु | म ग् म म नी० कु श | प ऽ प कां० न | नि ऽ निनि ये० तु ज |
| सं ऽ सं ला० गि | नि ऽ सं रि' सो० ड वुं | नि सं नि या० क्ष | ध् ऽ प ऽ णी०००॥ |
| नि ऽ नि अ० शु | ध् प म प ते० ख व | नि ऽ नि ती० म | सं ऽ सं नि ही० व रि |
| ध् ऽ प दुः० ख | म ग् म प दा० ट त | म ग् रि से० म | स ऽ ऽ ऽ नी०००॥ १ ॥ |

पाठ ३३.

विबुधप्रिया.

राग—पूरिया कल्याण; ताल—त्रिपुट, त्र्यस्र जाति, (तेवरा)
मध्यलय, मात्रा ७. (३. २. २.)

शत्रुनें तुज बांधितां रधिं हुंवरा सम वासरा ।

फोडिला असशील तूं मज लागला जिर्विं ज्ञांजरा ॥

आम्नुनी कुश कां नये तुजलागिं सोडवुं या क्षणीं ।

अश्रु ते खवती महीवरि दुःख दाटतसे मनीं ॥ १ ॥

| | | | | | |
|-----------------|--------------|--------------|--------------------|-------------------|---------------|
| स ऽ म श० उ | म ग नें० | रि स तु ज | नि स नि बां० धि | ध् म तां० | ध् नि र धि |
| स ऽ स हुं० व | नि रि रा० | ग म स म | रि ग रि वा० स | स ऽ ऽ ऽ रा०००॥ | १ ॥ |

स ऽ म म ग रि स
फो० डि ला० अ स

नि स नि ध म ध नि
शी० ल तु० म ज

स ऽ स नि रि ग म
ला० ग ला० जि वि

रि ग रि स ऽ ऽ ऽ
झां० ज रा० ० ० ॥

म ऽ ध म ऽ सं सं
आ० झु नी० कु श

सं नि रि सं सं सं सं
कां० न ये० तु ज

नि ध ध ध म म ग
ला० गि सो० ड वुं

रि ग म ग ऽ रि स
या० क्ष णी० ० ० ।

ग ऽ ग म ऽ नि नि
अ० श्रु ते० ख व

ध म ग म ग ग रि
ती० म ही० व रि

स ऽ स नि रि ग म
दुः० ख दा० ट त

रि ग रि स ऽ ऽ ऽ
से० म नी० ० ० ॥१॥

पाठ ३४.

पंचचामर.

राग-भैरव; ताल-एका, त्र्यस्र जाति,
विलं० लय, मात्रा ६. (ठेका दादरा)

तदा ऋषी वदे मुखे अर्चित तूं वसें मुखे ।

कुमार पैल पातला दुरुनि कूश कौतुकें ॥

कुशास देखुनी सिता रडोनि आळवी शुरा ।

कुमार होय घाबरा पुसे नमूनि सुंदरा ॥ १ ॥

स म् ग म् प म् प
त दा० ऋ षी० व

धनि ध् ध् प म् प
दे० मुखे० अ

म् ग रि ग म् प
चि० त तूं० व

म् ग् रि रि स
से० सु खे० ।

स म् ग म् प म् प
कु मा० र पै० ल

ध्नि ध् ध् प म् प
पा० त ला० डु

म् ग रि ग् म् प
रू० नि कू० श

म् ग् रि रि स
कौ० तु के० ॥

म् प ऽ म् नि ध् ध्
कु शा० स दे० खु

नि सं नि सं नि सं
नी० सि ता० र

नि ध् ध् नि सं रि'
डो० नि आ० ल

रि' सं सं ध् प
वी० शु रा० ।

प म् ग म् प म् प
कु मा० र हो० य

नि ध् ध् प म् प
घा० ब रा० पु

म् ग रि ग् म् प
से० न मू० नि

म् ग रि रि स
सु० द रा० ॥ १ ॥

पाठ ३५.

पंचचामर.

राग-जोगी; ताल-एका, त्र्यस्र जाति,

विलंबित लय, मात्रा ६. (ठेका दादरा)

तदा ऋषी वदे मुखे अंचित तूं वसें मुखे ।

कुमार पैल पातला दुरुनि कूश कौतुके ॥

कुशास देखुनी सिता रडोनि आळवी शुरा ।

कुमार होय घाबरा पुसे नमूनि सुंदरा ॥ १ ॥

स स ऽ रि म् ऽ प
त दा० ऋ षी० व

ध् ऽ नि प ऽ ध्
दे० मु खें० अ

प म् प ग ऽ रि
वि० त तूं० व

सरि ग् रि स ऽ
सें० सु खें० ।

स स ऽ रि म् ऽ प ध् ऽ नि प ऽ ध्
 कु मा ० र पै ० ल पा ० त ला ० हु

प म् प ग ऽ रि सरि ग रि स ऽ
 रू ० नि कू ० श कौ ० तु के ० ॥

प सं ऽ सं सं ऽ रि रि ऽ ग रि सं सं
 कु शा ० स दे ० खु नी ० सि ता ० र

नि ऽ ध् प ऽ ध् नि ऽ ध् प ऽ
 डो ० नि आ ० ल वी ० शु रा ० ।

म्प ग रि स रि म् ऽ प ध् ऽ नि प ऽ ध्
 कु मा ० र हो ० य धा ० ब रा ० पु

प म् प ग ऽ रि सरि ग रि स ऽ
 से ० न मू ० नि तुं ० द रा ० ॥ १ ॥

पाठ ३६.

पंचचामर.

राग-असावरी; ताल-एक्का, त्रयस्र जा०,

विलंबित लय, मात्रा ६. (ठेका दादरा)

तदा ऋषी वदे मुखे अर्चितं तू वसे मुखे ।

कुमार पैल पातला दुरूनि कूश कौतुके ॥

कुशास देखुनी सिता रडोनि आळवी शुरा ।

कुमार होय चावरा पुसे नमूनि सुंदरा ॥

स रि ऽ रि म् ऽ प नि ऽ ध् ध् प ऽ ध्
 त दा ० ऋ षी ० व दे ० मु खे ० अ

म् ऽ प ध् ऽ प म् ऽ ग् रि स
 चिं ० त तं ० व से ० सु खे ० ।

स रि ऽ रि म् ऽ प
कु मा ° र वै ° ल

न्नि ऽ ध् प ऽ ध्
पा ° त ला ° डु

म् ऽ प ध् ऽ प
रू ° नि कू ° श

म् ऽ ग् रि स
कौ ° तु के ° ॥

प सं ऽ सं सं ऽ रि'
कु शा ° स दे ° खु

न्नि ऽ ध् प ऽ ध्
नी ° सि ता ° र

म् ऽ प नि ऽ ध्
डो ° नि आ ° ल

प ऽ म् ग् रि
वी ° शु रा ° ।

ग् स ऽ रि म् ऽ प
कु मा ° र हो ° य

न्नि ऽ ध् प ऽ ध्
घा ° व रा ° पु

म् ऽ प ध् ऽ प
से ° न मू ° नि

म् ऽ ग् रि स
सुं ° द रा ° ॥ १ ॥

पाठ ३७.

घनाक्षरी.

राग-आरभी; ताल-रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६. (२. ४)

देखतांचि कूश वीर ॥ लहू रथीं वरी धीर ॥

जैवि सूटतां समीर ॥ नीरदांस घालवी ॥ १ ॥

बहु जाहलासि शूर ॥ अतां करीन मी चूर ॥

सैन्य सोडुनियां दूर ॥ जासि कोठें संगरी ॥ २ ॥

ध सं सं सं नि ध
दे ° ख ता ° चि

ध रि' सं नि ध प
कु ° श वी ° र ॥

प ध सं नि ध प
ल ह ° र थी °

प म् ग रि स स
ध री ° धी ° र ॥

| | | | |
|------------|------------------------|----------------|--------------------------|
| ध ऽ = | ध स ऽ रि वि सू ° ट | रि म् तां ° | ग रि स स स मी ° र ॥ |
| ध ऽ = | ध स ऽ रि र दां ° स | म् ऽ घा ° | ग रि ऽ ऽ ल वी ° ° |
| स रि = | स नि ध ऽ ° ° ° ° | स ऽ = | ऽ ऽ ऽ ऽ ° ° ° ° ॥ १ ॥ |
| ब हु = | जा ° ° ह ° ° ° ° | ला ° = | सि शू ° र ॥ |
| अ तां = | क ° री ° ° ° ° ° | न मी = | ° चू ° र ॥ |
| सै ° = | न्य सो ° डु ° ° ° ° | नि यां = | ° दू ° र ॥ |
| जा ° = | सि को ° ठे ° ° ° ° | सं ° = | ग रीं ° ° |
| ° ° = | ° ° ° ° | ° ° = | ° ° ° ° ॥ २ ॥ |

पाठ ३८.

घनाक्षरी.

राग—सोरट; ताल—एका, त्र्यस्र जाति,
मध्य लय, मात्रा ३.

देखतांनि कूश वीर ॥ लहू रथीं धरी धीर ॥
जेवि सूटतां समीर ॥ नीरदांस घालवी ॥ १ ॥
बहु जाहलासि शूर ॥ अतां करीन मी चूर ॥
सैन्य सोडुनियां दूर ॥ जासि कोठें संगरीं ॥ २ ॥

| | | | |
|------------------------|----------------------|-------------------|----------------------|
| रि नि स दे ° ख = | रि म् म् तां ° चि | प ऽ प कू ° श | नि सं नि वी ° र ॥ |
| ध प ध ल हू ° | म् नि ध र थी ° | प म् म् ध री ° | रि स स धी ° र ॥ |

| | | | |
|-------------------|------------------|--------------------|-----------------------|
| म् ऽ म् जं० वि | प ऽ प सू० ट | नि सं नि तां० स | सं ऽ सं मी० र ॥ |
| रि' ऽ सं नी० र | नि ध प दां० स | म् म् रि घा० ल | रि स ऽ वी०० ॥ १ ॥ |
| व हू० अ तां० | जा० ह क री० | ला० सि न मी० | शू० र ॥ चू० र ॥ |
| सै० न्य जा० सि | सो० डु को० टे | नि या० सं० ग | दू० र ॥ री०० ॥ २ ॥ |

पाठ ३९.

पृथ्वी.

राग-मारवा; ताल-त्रिवट, चतुरस्र जाति,
मध्यलय, मात्रा ८.

सुनीति पथ सेवणें मलिन कर्म मानेचना ।

घडो मरण नावडे खल जना प्रति प्रार्थना ॥

विपत्तिसमयीहि जो प्रकटवीचना दीनता ।

भरयाविण असें असिन्नत करूं शके कोणता ॥ १ ॥

| | | | | | |
|---------------|--------------------|--------------------|---------------|----------------------|--------------|
| नि ध सु नी | ऽ नि ध म ति प थ | ग ऽ से० | म ध व णें | ऽ ऽ ऽ म ऽ ऽ ऽ म | ग म लि न |
| ग रि क० | स नि रि मै मा० | ग ऽ म ने० च | ग ऽ रि ना० | ऽ स ऽ ऽ ऽ ऽ | ऽ ऽ ऽ ऽ |
| नि ध घ डो | ऽ नि ध म म र ण | ग ऽ ना० | म ध व डे | ऽ ऽ ऽ म ऽ ऽ ऽ ख ल | ग म ज |
| ग रि ना० | स नि रि प्र ति० | ग ऽ म प्रा० र्थ | ग ऽ रि ना० | ऽ स ऽ ऽ ऽ ऽ | ऽ ऽ ऽ ऽ ॥ |

| | |
|----------------------|-----------------------|
| ध ध ऽ नि सं सं सं नि | रि' सं सं ऽ ऽ नि ध नि |
| वि प ० ति स म यी ० | हि जो ० ० ० प्र क ट |
| ध ऽ म ग ऽ रि ऽ ग | रि ऽ ग ऽ म ऽ ध ऽ |
| वो ० च ना ० दी ० न | ता ० ० ० ० ० ० । |
| नि सं नि ध म ग रि ग | म ध ऽ ऽ ऽ म ग म |
| भल्या ० वि ण अ से ० | अ सि ० ० ० व्र त क |
| ग रि स नि रि ग ऽ म | ग ऽ रि ऽ स ऽ ऽ ऽ |
| रू ० श के ० को ० ण | ता ० ० ० ० ० ० ॥१॥ |

पाठ ४०.

पृथ्वी.

राग--विहाग; ताल--त्रिषट्, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ८.

सुनीनि-पथ सेवणं मलिन कर्म मानेचना ।

धडो मरण नावडे खल जना प्रति प्रार्थना ॥

विपत्ति-समयीहि जो प्रकटवीच ना दीनता ।

भल्या विण असें असि-व्रत करूं शके कोणता ॥ १ ॥

| | |
|--------------------------|-----------------------|
| स ग ऽ म् प प नि ध | नि सं ऽ नि नि सं नि ध |
| मु नी ० ति प थ से ० | व णं ० ० ० म लि न |
| प म प ग म् प म् म् | ग ग ऽ रि स ऽ ऽ ऽ |
| क ० र्म मा ० ने ० च | ना ० ० ० ० ० ० । |
| स ग ऽ म् प प नि ध | नि सं ऽ नि नि सं नि ध |
| ध डो ० म र ण ना ० | व डे ० ० ० ख ल ज |
| प म प ग म् प म् म् | ग ग ऽ रि स ऽ ऽ ऽ |
| ना ० प्र ति ० प्रा ० र्थ | ना ० ० ० ० ० ० ॥ |

| | |
|------------------------|-------------------------|
| म् ग ऽ म् प प नि ध | नि सं रि' सं सं नि ध नि |
| वि प ० त्ति स म र्थी ० | हि जो ० ० ० प्र क ट |
| ध प प नि ऽ नि ध सं | नि ऽ ऽ ध प ऽ ऽ ऽ |
| वी • च ना ० दी ० न | ता ० ० ० ० ० ० । |
| प म् ग म् प प नि ध | नि सं ऽ नि नि सं नि ध |
| भ ल्या ० वि ण अ सं ० | अ मि ० ० ० त्र त क |
| प म प ग म् प म् म् | ग ग ऽ रि स ऽ ऽ ऽ |
| रूं ० श के ० को ० ण | ता ० ० ० ० ० ० ॥१॥ |

पाठ ४१.

चंशस्थ.

राग—परज; ताल—रूपक, चतुरस्र जाति,

मध्यलय, मात्रा ६.

लते तळीं रंद निरंद कालवे ।

गळोनि तथे मकरंद कालवे ॥

पराग ही सांद्र तयांत रंगती ।

फुलांसवें भृंग-तती तरंगती ॥ १ ॥

| | |
|-------------------|------------------|
| सं नि ऽ सं ऽ ऽ नि | ध् प म प ध् प |
| ल ते ० ० ० त | ळीं ० रूं ० द नि |
| म् ऽ ग ऽ ऽ ग | ध् म ध् नि सं |
| रूं ० ० ० द | का ० ल वे ० । |
| नि ध् ऽ म ऽ ग म् | ग ऽ रि ऽ स ऽ |
| ग ळो ० ० ० नि | ते ० थें ० ० ० |
| नि स ग म् ऽ ग | ध् म ध् नि सं |
| म क रं ० ० द | का ० ल वे ० ॥ |

| | | | | | | |
|----|--------|--------|----|------|-----------|-------|
| ध् | ध् ऽ | म ऽ ऽ | ध् | नि ऽ | सं ऽ ऽ | सं |
| प | रा० | ००० | ग | ही० | सां०० | द्र |
| | == | — | ० | == | — | ० |
| | सं रि' | गं ऽ ऽ | म् | गं ऽ | रि' सं सं | |
| | त यां | ००० | त | रं० | ग ती० | । |
| | == | — | ० | == | — | ० |
| नि | ध् ऽ | सं ऽ ऽ | नि | ध् प | म प ध् प | |
| फु | लां० | ००० | स | वें० | भुं० | ग त |
| | == | — | ० | == | — | ० |
| | म् ऽ | गं ऽ ऽ | ग | ध् म | ध् नि सं | |
| | ती० | ००० | त | रं० | ग ती० | ॥ १ ॥ |
| | == | — | ० | == | — | ० |

पाठ ४२.

वंशस्थ.

राग—भैरवी; ताल—रूपक, च० जाति,

मध्यलय, मात्रा ६.

लते तळीं रुंद निरुंद कालवे ।

गळोनि तेथें मकरंद कालवे ॥

परागही सांद्र तयांत रंगती ।

फुलांसर्वे भृंग-तती तरंगती ॥ १ ॥

| | | | | | | |
|----|-------|-----------|------|-------|--------|------|
| नि | स ऽ | ऽ रि स रि | ग् ऽ | म् ऽ | ग् रि | |
| ल | ते० | ००० | त | ळी० | रुं० | द नि |
| | == | — | ० | == | — | ० |
| | ग् ऽ | रि ग् ऽ | म् | ग् ग् | रि स ऽ | |
| | रुं० | ००० | द | का० | ल वे० | । |
| | == | — | ० | == | — | ० |
| नि | स ऽ | ऽ रि स रि | ग् ऽ | म् ऽ | ऽ ऽ | |
| ग | ळो० | ००० | नि | ते० | थें० | ०० |
| | == | — | ० | == | — | ० |
| | ग् रि | ग् ऽ ऽ | म् | ग् ग् | रि स ऽ | |
| | म क | रं०० | द | का० | ल वे० | ॥ |
| | == | — | ० | == | — | ० |

स ध् ऽ ध् ऽ ऽ प ध् ऽ प ऽ ऽ प
 प रा० ० ० ० ग ही० सां० ० ० द्र

प प ध् ऽ ऽ नि् नि् ध् प म् ऽ
 त यां ० ० ० त रं ग ग ती ० ।

म् ग् रि् स ऽ ऽ रि ग् ऽ म् ऽ ऽ म्
 फु लां० ० ० ० स वं० भुं० ० ० ग

रि ग् ऽ रि ग् म् ग् ग् रि स ऽ
 त ती ० ० ० त रं ० ग ती ० ॥ १ ॥

पाठ ४३.

मालिनी.

राग—कालंगडा; ताल—रूपक, च० जा०,
 मध्यलय, मात्रा ६.

कलकल कलहंसें फार केला मुटाया ।

फडफड निजपक्षीं दाविलें कीं उडाया ।

नृपतिस मणिबंधीं टोंचितां होय चंचू ।

धरि मुट्टढ जया त्या काय सोडील पंचू ॥ १ ॥

प प ध् प म् ग रि स स स ऽ ऽ
 क ल क ल क ल हं० सं० ० ० ०

म् ग म् प ऽ ध् ध् नि ध् ध् ऽ म्
 फा० र के० ० ० ला० ० ० ० मु

प ध् प ऽ ऽ ऽ
 टा० या० ० ० ० ।

प प ध् प म् ग
 फ ड फ ड नि ज
 =

स ऽ रि ग ऽ म्
 दा ° वि लें ° °
 =

प म् ग म् प ध्
 नृ प ति स म णि
 =

ध् ऽ ध् नि ऽ सं
 टें ° चि तां ° °
 =

ध् प ध् म् ध् प
 ध रि सु ढ ढ ज
 =

म् ग म् प ऽ ध्
 का ° य सो ° °
 =

रि ऽ स स ऽ ऽ
 प ° क्षीं ° ° °
 =

ध् ध् प म् ग रि
 कीं ° ° ° उ
 =

रि स स स ऽ ऽ
 डा ° या ° ° ° ॥
 =

नि ऽ सं ऽ ऽ ऽ
 बं ° धीं ° ° °
 =

रि सं नि सं ऽ नि
 हो ° ° ° य
 =

सं नि ध् प प ऽ
 चं ° च्च ° ° ° ।
 =

म् ग रि स स ऽ
 या ° त्या ° ° °
 =

ध् नि ध् ध् ऽ म्
 डी ° ° ° ल
 =

प ध् प ऽ ऽ ऽ
 पं ° च्चु ° ° ° ॥ १ ॥
 =

पाठ ४४.

मालिनी.

राग-ललत; ताल-रूपक, च० जा०,

मध्यलय, मात्रा ६.

कलकल कलहंसं फार केला सुटाया ।

फडफड निजपक्षीं दाविलें कीं उडाया ॥

नृपतिम मणिबंधीं टोचितां होय चंचू ।

धरि सुदढ जया त्या काय सोडलिल पंचू ॥ १ ॥

| | | | | |
|-------|------------|--------|-------------|-----|
| म् ग | म् म् ग ग | रि स | स स | ऽ ऽ |
| क ल | क ल क ल | हं ° | सं ° ° ° | |
| स नि | रि ग म् ग | म् ऽ | ऽ ऽ ऽ ग | |
| फा ° | र के ° ° | ला ° | ° ° ° सु | |
| | | म् म | ग म् ग ऽ | |
| | | दा ° | या ° ° ° । | |
| म् म् | ग ग म् ग | रि ऽ | स स ऽ ऽ | |
| फ ड | फ ड नि ज | प ° | क्षीं ° ° ° | |
| स नि | रि ग ऽ म् | म् ऽ | म् ग ऽ म् | |
| दा ° | वि लें ° ° | कीं ° | ° ° ° उ | |
| | | ग रि | स स ऽ ऽ | |
| | | डा ° | या ° ° ° ॥ | |
| ग ग | म् म् ध ध | नि ऽ | सं ऽ ऽ ऽ | |
| नृ प | ति स म णि | बंधं ° | धीं ° ° ° | |
| स नि | रि सं सं ऽ | नि ऽ | ध ऽ म् म् | |
| टो ° | चि तां ° ° | हो ° | ° ° ° य | |
| | | म् म | ग म् ग ऽ | |
| | | चं ° | चू ° ° ° । | |

| | | | |
|-------------------|----------------------------|-------------------|--------------------------------|
| रि ग ध रि = | रि ग म् ग सु ढ ढ ज ० | रि स या ० = | स स ऽ ऽ त्या ० ० ० ० |
| स नि का ० = | रि ग म् ऽ य सो ० ० ० | ध ऽ डी ० = | ध ऽ म् म् ० ० ० ल ० |
| | | ग रि पं ० = | स स ऽ ऽ चू ० ० ० ॥ १ ॥ ० |

पाठ ४५.

प्रहर्षिणी.

राग-देस; अष्टताल, (चौताल) च० जा०,

मध्यलय, मात्रा १२.

अंगानें सरळ तसाच तो मनानें ।

काळानें चल न तसाच तो धनानें ॥

विद्येनें सरस तसाच तो मतीनें ।

उक्तीनें चतुर तसाच तो कृतीनें ॥ १ ॥

| | | |
|------------------------------|----------------------------|-----------------------------|
| रि ऽ म् ऽ अं ० गा ० = | प ऽ म् ऽ नें ० ० ० = | प नि सं रि' ० ० ० ० = |
| स रि' सं नि स र ळ त = | ध प ऽ ध सा ० ० च ० | ध ऽ म् म् तो ० ० म = |
| ग रि ऽ प ना ० ० ० = | म् ऽ ग ऽ नें ० ० ० = | रि ऽ स ऽ ० ० ० ० । = |
| रि ऽ म् ऽ का ० ला ० = | प ऽ म् ऽ नें ० ० ० = | प नि सं रि' ० ० ० ० = |
| सं रि' सं नि च ल न त = | ध प ऽ ध सा ० ० च ० | ध ऽ म् म् तो ० ० ध = |

| | | | | | | | | | | | | |
|-----|----|------|----|----|---|------|----|------|----|-----|-----|-------|
| ग | रि | ऽ | प | म् | ऽ | ग | ऽ | रि | ऽ | स | ऽ | |
| ना | ० | ० | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ॥ |
| म् | ऽ | प | ऽ | नि | ऽ | सं | ऽ | नि | सं | रि' | ऽ | |
| वि | ० | घे | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | |
| रि' | गं | रि' | सं | सं | ऽ | नि | नि | सं | ऽ | ऽ | रि' | |
| स | र | स | त | सा | ० | ० | च | तो | ० | ० | म | |
| रि' | ऽ | न्धि | ऽ | ध | ऽ | प | ऽ | न्धि | म् | प | ऽ | |
| ती | ० | ० | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | । |
| सं | ऽ | रि' | ऽ | सं | ऽ | न्धि | ऽ | ध | प | म् | प | |
| उ | ० | क्ती | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | |
| प | सं | न्धि | ध | प | ऽ | ऽ | ध | ध | ऽ | म् | म् | |
| च | तु | र | त | सा | ० | ० | च | तो | ० | ० | कृ | |
| ग | रि | ऽ | प | म् | ऽ | ग | ऽ | रि | ऽ | स | ऽ | |
| ती | ० | ० | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | ॥ १ ॥ |

पाठ ४६.

प्रहर्षिणी.

राग-दरवारी कानडा; अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्यलय, मात्रा १२.

अंगाने सरळ तसाच तो मनाने ।

कालाने चल न तसाच तो धनाने ॥

विद्येने सरस तसाच तो मतीने ।

उक्तीने चतुर तसाच तो कृतीने ॥ १ ॥

| | | | | | | | | | | |
|----|---|----|---|------|------|------|---|---|---|--|
| स | ऽ | रि | स | न्धि | न्धि | न्धि | ऽ | स | ऽ | |
| अं | ० | गा | ० | ने | ० | ० | ० | ० | ० | |

नि॒स॒नि॒स॒ रि ऽ स रि प ऽ म् प
 स॒ र॒ ल॒ त सा॒ ० ० च तो॒ ० ० म

म् ग् ऽ म् रि ऽ ऽ ग् स ऽ ऽ ऽ
 ना॒ ० ० ० ० ० ० ० ० ० ० ।

स ऽ रि स नि॒ध् नि॒ध् नि॒ ऽ स ऽ
 का॒ ० ला॒ ० ० ० ० ० ० ० ०

नि॒स॒नि॒स॒ रि ऽ स रि प ऽ म् प
 च॒ ल॒ न॒ त सा॒ ० ० च तो॒ ० ० ध

म् ग् ऽ म् रि ऽ ऽ ग् स ऽ ऽ ऽ
 ना॒ ० ० ० ० ० ० ० ० ० ० ॥

म् ऽ प ऽ सं ध् नि॒ ध् नि॒ ऽ प ऽ
 वि॒ ० धे॒ ० ० ० ० ० ० ० ०

म् म् प प नि॒ध् नि॒ नि॒ सं रि' सं रि'
 स॒ र॒ स॒ त सा॒ ० ० च तो॒ ० ० म

म् ग् ऽ म् रि' ऽ सं रि' नि॒ ऽ सं ऽ
 ती॒ ० ० ० ० ० ० ० ० ० ।

प ऽ सं नि॒ ध् नि॒ प नि॒ म् ऽ ग् म्
 उ॒ ० क्ती॒ ० ० ० ० ० ० ० ०

रि स नि॒ स रि ऽ स रि प ऽ म् प
 ष॒ तु॒ र॒ त सा॒ ० ० च तो॒ ० ० कृ

म् ग् ऽ म् रि ऽ ऽ ग् स ऽ ऽ ऽ
 ती ० ० ० ने ० ० ० ० ० ० ० ० ॥ १ ॥

पाठ ४७.

मत्तमयूर (मत्तमयूरी).

राग-सारंग; अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्यलय, मात्रा १२.

माता भ्राता तूं भयनाशा सखयाजी ।
 गेले स्नाना विप्र तयां अन्न न भाजी ॥
 आतां देती शाप सहासी वनि कृष्णा ।
 हाका मारी मत्तमयूरी परि कृष्णा ॥ १ ॥

| | | | |
|--------------|-------------|-------|----------|
| रि स रि ऽ | प म् रि स | स ऽ | नि स |
| मा ० ता ० | भ्रा ० ता ० | तूं ० | भ य |
| रि म् प नि | नि प प म् | रि ऽ | स ऽ |
| ना ० ० ० | शा ० स ख | या ० | जी ० । |
| रि स रि ऽ | प म् रि स | स ऽ | नि स |
| गे ० ले ० | स्ना ० ना ० | वि ० | प्र त |
| रि म् प नि | नि प प म् | रि ऽ | स ऽ |
| यां ० ० ० | अ ० न्न न | भा ० | जी ० ॥ |
| म् ऽ प ऽ | नि ऽ नि ऽ | सं ऽ | सं सं |
| आ ० तां ० | दे ० ती ० | शा ० | प स |
| नि सं रि' म् | रि' सं नि प | सं ऽ | सं नि |
| हा ० ० ० | सी ० व नि | कृ ० | ष्णा ० । |

| | | | |
|------------|------------|------|-------------|
| सं नि रि'ऽ | सं नि नि प | प ऽ | म् प |
| हा० का० | मा० री० | म० | त्त म |
| रि म् प नि | नि प प म् | रि ऽ | स ऽ |
| यू००० | री० प रि | कृ० | ष्णा० ॥ १ ॥ |

पाठ ४८.

मत्तमयूर (मत्तमयूरी).

राग—आरभी; अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्य लय, मात्रा १२.

माता आता तूं भयनाशा सखयाजी ।
 गेले स्नाना विप्र तयां अन्न न भाजी ॥
 आतां देती शाप सहासी वनिं कृष्णा ।
 हाका मारी मत्तमयूरी परि कृष्णा ॥ १ ॥

| | | | |
|-----------|-------------|------|---------|
| रि प म् ग | रि स स नि | ध ऽ | स स |
| मा० ता० | आ० ता० | तूं० | भ य |
| रि म् प ध | सं नि ध प | म् ग | रि स |
| ना००० | शा० स ख | या० | जी० । |
| रि प म् ग | रि स स नि | ध ऽ | स स |
| गे० ले० | स्ना० ना० | वि० | प्र त |
| रि म् प ध | सं नि ध प | म् ग | रि स |
| यां००० | अ० न्न न | भा० | जी० ॥ |
| म् ऽ प ऽ | ध ऽ सं ध | सं ऽ | सं सं |
| आ० तां० | दे० ती० | शा० | प स |
| सं नि ध प | ध रि' सं नि | ध नि | प ऽ |
| हा००० | सी० व नि | कृ० | ष्णा० । |

म् ऽ प ध सं नि ध प प ऽ म् ग
 हा० का० मा० री० म० त्त म

रि म् प ध सं नि ध प म् ग रि स
 यू० ० ० री० प रि कु० ण्णा० ॥ १ ॥

पाठ ४९.

हरिणी.

राग-झिजोटी; ताल-रूपक, चतुरस्र जाति,
 मध्यलय, मात्रा ६.

हृदय उल्लंघे शोकं माझे नव्हे द्विविधा तरी ।
 विकल करिते काया मूर्छा न जीवित संहरी ॥
 अंतुनि तनुशी भाजी ज्वाळा न भस्म करीतसे ।
 विधि जरि करी मर्मोद्भेदा न जीव हरीतसे ॥ १ ॥

| | | | |
|-------|-------------|------|------------|
| स | ग ग म् प | म् प | म् ग रि ऽ |
| ह | द य उ ल | ते० | ० ० ० ० |
| म् ग | रि स ऽ रि | स नि | ध ऽ प ध |
| शो० | के० ० ० | मा० | अ० ० ० न |
| स ऽ | ऽ ऽ रि रि | रि स | रि ग म् म् |
| व्हे० | ० ० द्वि वि | धा० | ० ० ० त |
| | | ग ऽ | ऽ ऽ ऽ ऽ |
| | | री० | ० ० ० ० । |
| ऽ स | ग ग म् प | म् प | म् ग रि ऽ |
| ० वि | क ल क रि | ते० | ० ० ० ० |
| म् ग | रि स ऽ रि | स नि | ध ऽ प ध |
| का० | या० ० ० | मू० | अ० ० ० न |

स ऽ ऽ ऽ रि रि
 जी • • • वि त

रि स रि ग म् म्
 सं • • • ह

ग ऽ ऽ ऽ ऽ
 री • • • • ॥

ऽ स ग ग म् ग
 • अं तु नि त नु

म् ऽ म् ऽ ग ऽ
 शी • • • •

म् ऽ प ऽ ऽ म्
 भा • जी • • •

म् प म् ग ऽ म्
 ञ्वा • ङ्गा • • न

म् ग रि स ध स
 भ • • • स्म क

रि ऽ ऽ ग रि ग
 री • • • • त

प म् ग रि स ऽ
 से • • • • ।

ऽ स ग ग म् प
 • वि धि ज रि क

म् प म् ग रि ऽ
 री • • • •

म् ग रि स ऽ रि
 म • मों • • •

स नि ध ऽ प ध
 ङ्गे • द्वा • • न

स ऽ ऽ ऽ रि रि
 जी • • • व ह

रि स रि ग म् म्
 री • • • • त

ग ऽ ऽ ऽ ऽ
 से • • • • ॥ १ ॥



पाठ ५०.
हरिणी.

राग-आसावरी; अष्टताल, खंड च० जाति, (मिश्र) (ठेका धमार)

मध्यलय, मात्रा १४. (५. ५. ४.)

हृदय उलते शोकें माझे नव्हे द्विविधा तरी ।

विकल करिते काया मूर्छा न जीवित संहरी ॥

अंतुनि तनुशी भाजी ज्वाळा न भस्म करीतसे ।

विधि जरि करी मर्मोद्भेदा न जीव हरीतसे ॥ १ ॥

स रि म् प नि ध् ५ ५ प ५ म् ५ प ५ ध्
ह द य उ ल ते ० ० ० ० शो ० ० ० ०

म् ५ ग् ५ रि ५ ५ ग् ५ रि ५ स ५ रि
के ० ० ० मा ० ० ० ० झे ० ० ० न

नि स रि प म् ग् ५ रि ग् रि ५ स ५
व्हे ० द्वि वि धा ० ० ० त री ० ० ० ।

स रि म् प नि ध् ५ ५ प ५ म् ५ प ५ ध्
वि क ल क रि ते ० ० ० ० का ० ० ० ०

म् ५ ग् ५ रि ५ ५ ग् ५ रि ५ स ५ रि
या ० ० ० म् ० ० ० ० र्छा ० ० ० न

नि स रि प म् ग् ५ रि ग् रि ५ स ५
जी ० वि त मं ० ० ० ह री ० ० ० ॥

म् म् म् प प नि ध् ५ नि ध् ध् ५ सं ५ नि
अं तु नि त तु शी ० ० ० ० भा ० ० ० ०

सं ५ नि ५ सं ५ ५ रि ५ रि सं ग् ५ ग्
जी ० ० ० ज्वा ० ० ० ० ळा ० ० ० न

| | | | |
|----|--------------|----------------|---------------|
| | रि'सं रि'रि' | रि'सं ऽ नि'नि' | ध् ऽ प ऽ |
| | भ० स्म क | री००० त | भे००० । |
| ध् | म् म् प ध् | सं ऽ ऽ रि' ऽ | सं ऽ सं ऽ नि' |
| वि | धि ज रि क | री०००० | म०००० |
| | ध् ऽ प ऽ | म् प ऽ ध् म् | म् ऽ ग् ऽ ग् |
| | मो००० | द्रे०००० | दा०००० न |
| | रि स रि प | म् ग् ऽ रि ग् | रि ऽ स ऽ |
| | जी० व ह | री०००० त | से०००० ॥ १ ॥ |

पाठ ५१.

मंदाक्रांता.

राग-केदार; ताल-अष्टताल, खंड च० जाति, (ठेका धमार)

मध्य लय, मात्रा १४.

हा हा देवी हृदय फुटते देह माझा गळाला ।
वाटे शून्य त्रिभुवन मला अंतरात्मा जळाला ॥
या आत्म्याने किति तारि सदा दुःखभारा धरावे ।
मोहव्यापी फिरफिरुनि म्यां काय आतां करावे ॥ १ ॥

| | | |
|----------------|-------------|---------|
| म् ऽ ग प ऽ | प ऽ ध ऽ नि' | ध ऽ प ऽ |
| हा०० हा० | ०० दे०० | वी००० |
| म् म् म् म् म् | म् ग प ऽ ऽ | प म ध प |
| ह द य फु ट | ते०००० | दे०००० |
| प प म् म् ऽ | ग म् रि ऽ ऽ | स ऽ स ऽ |
| मा०० झा० | ० ग ळा०० | ला००० । |
| म् ऽ ग प ऽ | प ऽ ध ऽ नि' | ध ऽ प ऽ |
| वा०० टे० | ०० शू०० | ०० न्य० |

| | | |
|---|---|-------------------------------------|
| <u>म्</u> <u>म्</u> <u>म्</u> <u>म्</u> <u>म्</u> | <u>म्</u> <u>ग</u> <u>प</u> ऽ ऽ | <u>प</u> <u>म</u> <u>ध</u> <u>प</u> |
| त्रि॒ मु॒ व॒ न॒ म॒ | ला॒ ० ० ० ० | अं॒ ० ० त |
| <u>प</u> <u>प</u> ऽ <u>म्</u> ऽ | <u>ग</u> <u>म्</u> <u>रि</u> ऽ ऽ | <u>स</u> ऽ ऽ ऽ |
| रा॒ ० ० त्मा॒ ० | ज॒ ला॒ ० ० | ला॒ ० ० ० ॥ |
| <u>प</u> ऽ <u>म</u> <u>ध</u> ऽ | <u>प</u> ऽ <u>सं</u> ऽ <u>नि</u> | <u>रि</u> ॑ ऽ <u>सं</u> ऽ |
| या॒ ० ० आ॒ ० | त्स्या॒ ० ० | नें॒ ० ० ० |
| <u>सं</u> ॑ <u>सं</u> ॑ <u>नि</u> <u>नि</u> <u>सं</u> ॑ | <u>नि</u> ऽ <u>ध</u> ऽ <u>प</u> | <u>प</u> ऽ <u>म</u> <u>प</u> |
| क्रि॒ ति॒ त॒ रि॒ स॒ | दा॒ ० ० ० ० | दुः॒ ० ० क |
| <u>रि</u> ॑ ऽ ऽ <u>सं</u> ॑ ऽ | <u>नि</u> <u>ध</u> <u>प</u> ऽ <u>म्</u> | <u>म्</u> ऽ <u>ग</u> ऽ |
| भा॒ ० ० रा॒ ० | ध॒ रा॒ ० ० | वे॒ ० ० ० । |
| <u>प</u> ऽ <u>म</u> <u>ध</u> ऽ | <u>प</u> ऽ <u>सं</u> ॑ ऽ <u>नि</u> | <u>ध</u> ऽ <u>प</u> ऽ |
| मो॒ ० ० ह॒ ० | व्या॒ ० ० | पो॒ ० ० ० |
| <u>प</u> <u>म</u> <u>प</u> <u>ध</u> <u>प</u> | <u>म्</u> <u>ग</u> <u>प</u> ऽ ऽ | <u>प</u> <u>म</u> <u>ध</u> <u>प</u> |
| फि॒ र॒ फि॒ रु॒ नि | म्यां॒ ० ० ० ० | का॒ ० ० य |
| <u>प</u> <u>प</u> ऽ <u>म्</u> ऽ | <u>ग</u> <u>म्</u> <u>रि</u> ऽ ऽ | <u>स</u> ऽ ऽ ऽ |
| आ॒ ० ० तां॒ ० | क॒ रा॒ ० ० | वे॒ ० ० ० ॥ १ ॥ |

पाठ ५२.

मंदाक्रांता.

राग-ललत; अष्टताल, खंड च० जाति, (मिश्र) (ठेका धमार)
मध्य लय, मात्रा १४.

हा हा देवी हृदय फुटते देह माझा गळाला ।

वाटे शून्य त्रिभुवन मला अंतरात्मा जळाला ॥

या आत्म्याने किति तरि सदा दुःखभारा धरावे ।

मोहव्यापी फिरफिरुनि म्यां काय आतां करावे ॥ १ ॥

| | | |
|-----------------|--------------|------------|
| म् ऽ ग म् ध | सं ऽ नि ऽ ध | ध ऽ म् ऽ |
| हा०० हा० | ०० दे०० | वी००० |
| म् म् म् म् म् | म् ऽ ग ऽ रि | ग ऽ म् म् |
| हृदय फुट | ते०००० | दे००० ह |
| ग ऽ रि स ऽ | नि रि ग म् ग | म् ऽ ऽ ऽ |
| मा०० शा० | ० ग ला०० | ला०००० । |
| म् ऽ ग म् ध | सं ऽ नि ऽ ऽ | ध ऽ ध म् |
| वा०० टे० | ०० शू००० | ०० न्य० |
| म् म् म् म् म् | म् ऽ ग ऽ रि | ग ऽ म् म् |
| त्रि भु व न म | ला००००० | अं००० त |
| ग ऽ रि स ऽ | नि रि ग म् ग | म् ऽ ऽ ऽ |
| रा०० त्मा० | ० ज ला०० | ला०००० ॥ |
| म् ऽ ऽ ध ऽ | सं ऽ सं ऽ नि | रि' ऽ सं ऽ |
| या०० आ० | ०० त्म्या०० | ने०००० |
| सं नि सं नि रि' | सं नि सं ऽ ऽ | नि ऽ ध ध |
| कि ति त रि स | दा००००० | दुः००० ख |

| | | |
|----------------|---------------|-----------------|
| ध म ध नि ऽ | सं नि ध ऽ म् | म् ऽ ग ऽ |
| भा ० ० रा ० | ० ध रा ० ० | वें ० ० ० । |
| सं ऽ ऽ नि ऽ | ध ऽ ध ऽ म | ध ऽ म् ऽ |
| मो ० ० ह ० | ० ० व्या ० ० | पी ० ० ० |
| म् म् म् म् म् | म् ऽ ग ऽ रि | ग ऽ म् म् |
| फि र फि रु नि | म्यां ० ० ० ० | का ० ० य |
| ग ऽ रि स ऽ | नि रि ग म् ग | म् ऽ ऽ ऽ |
| आ ० ० तां ० | ० क रा ० ० | वें ० ० ० ॥ १ ॥ |

पाठ ५३.

वियोगिनी (सुंदरी)

राग—पूर्वी; ताल—रूपक, च० जाति,

मध्यलय, मात्रा ६.

सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदं ॥

वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव संपदः ॥ १ ॥

| | | | |
|-------|------------|------|-----------|
| स स | नि ऽ रि ऽ | ग रि | ग ऽ म म |
| स ह | सा ० ० ० | वि द | धी ० ० त |
| प म | ध् प ऽ म | नि ऽ | ध् ऽ प ऽ |
| न ० | क्रिया ० ० | ० ० | ० ० ० ० । |
| म प | म ग ग ऽ | रि ग | म ऽ प म |
| म वि | वे ० कः ० | प र | मा ० ० प |
| ग रि | म ग ऽ रि | स स | ऽ ऽ ऽ ऽ |
| दां ० | ० ० ० प | दं ० | ० ० ० ० ॥ |

| | | | |
|--------------------|--------------------------|---------------------|--------------------------|
| प प वृ ण = | म ऽ धू ऽ ते ° ° ° | प प हि वि = | सं ऽ ऽ सं मृ ° ° श्य |
| सं ऽ का ° = | नि ऽ ऽ सं ° ° ° रि | रिं' ऽ णं ° = | सं ऽ ऽ ऽ ° ° ° ° |
| नि नि गु ण = | धू ऽ प म लु ° ष्वाः ° | प धू स्व य = | म ऽ ग ग मे ° ° व |
| ग रिं सं ° = | म ग ऽ रिं ° ° ° प | स स दः ° = | ऽ ऽ ऽ ऽ ° ° ° ° ॥ १ ॥ |

पाठ ५४.

वियोगिनी (मुंदरी).

राग—हिंडोल; ताल—रूपक, च० जाति,
मध्यलय, मात्रा ६.

सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमापदां पदं ॥

वृणते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धाः स्वयमेव संपदः ॥ १ ॥

| | | | |
|-------------------|------------------------|-------------------|------------------------|
| सं सं स ह = | ध सं ऽ ऽ सा ° ° ° | नि ध वि द = | म ऽ ग ग धी ° ° त |
| ग ऽ न ° = | म ग ऽ ऽ क्रि या ° ° | ग ऽ ° ° = | स ऽ ऽ ऽ ° ° ° ° । |
| स स म वि = | ग ऽ ग ऽ वे ° कः ° | म ध प र = | सं सं ऽ नि मा ° ° प |
| ध ऽ दां ° = | म ऽ ग ग ° ° ° प | म ऽ दं ° = | ध ऽ सं ऽ ° ° ° ° ॥ |

| | | | |
|-------|-------------|-------|---------------|
| ग ग | म ऽ ध ऽ | सं सं | सं ऽ ऽ सं |
| वृ ण | ते ० ० ० | हि वि | मृ ० ० श्य |
| सं सं | गं ऽ ऽ मं | गं ऽ | सं ऽ ऽ ऽ |
| का ० | ० ० ० रि | ण ० | ० ० ० ० । |
| सं सं | नि ऽ ध ऽ | म नि | ध ऽ म म |
| गु ण | लु ० ष्वा ० | स्व य | मे ० ० व |
| ग ऽ | म ऽ ध ग | म ऽ | ध ऽ सं ऽ |
| सं ० | ० ० ० प | दा ० | ० ० ० ० ॥ १ ॥ |

पाठ ५५.

शिखरिणी.

राग-परज; अष्टताल, च० जा०, (चौताल)

मध्यलय, मात्रा १२.

जटा नेयं वेणीकृतकचकलापो न गरलं ।

गले कस्तुरीयं शिरसि शशिलेखा न कुमुमं ॥

इयं भूतिर्नागे प्रियविरहजन्मा धवलिमा ।

पुरारातिभ्रांत्या कुमुमशर किं मां व्यथयसि ॥ १ ॥

| | | | | |
|---------|--------|--------|------------|--------|
| नि सं ऽ | नि ध् | म ध् | नि ऽ सं नि | सं ऽ |
| ज टा ० | ने ० | यं ० | वे ० ० ० | णी ० |
| ऽ नि | सं रि' | सं नि | ध् ऽ प ध् | म ऽ |
| ० कृ | त क | च क | ला ० ० ० | पो ० |
| ष ऽ | ऽ ध् | प स् | ग ऽ रि स | ऽ |
| ० ० | ० न | ग र | ले ० ० ० | ० । |
| स ग स् | ग ऽ | म ध् | नि ऽ सं ऽ | रि' गं |
| ग ले ० | क ० | स्तु ० | री ० यं ० | ० ० |

ऽ ध् प ध् नि सं ऽ ऽ ऽ नि ऽ
 ० कृ त क च क ला ० ० ० पो ०

ध् प ऽ ध् नि ध् प ऽ ऽ ऽ ऽ
 ० ० ० न ग र लं ० ० ० ० ।

म् नि ऽ ध् ऽ प ऽ म् ग् म् ग् रि स
 ग ले ० क ० स्तु ० री ० यं ० ० ०

ऽ रि ऽ नि ऽ स ग् म् ध् ऽ म् प म् ग्
 ० शि र सि श शि ले ० ० ० ० खा ०

रि स ऽ रि ग् म् ग् ग् रि स ऽ
 ० ० ० न कु मु मं ० ० ० ० ॥

नि स ऽ म् ग् म् ग् म् ऽ ध् नि ध् ध् प ऽ
 ह यं ० भू ० ति ० नी ० ० ० ० गे ०

ऽ ध् ध् प ध् नि सं ऽ ऽ ऽ नि ऽ
 ० प्रि य वि र ह ज ० ० ० ० न्मा ०

ध् प ऽ ध् नि ध् प ऽ ऽ ऽ ऽ
 ० ० ० ध व लि मा ० ० ० ० ।

म् नि ऽ ध् ऽ प ऽ म् ग् म् ग् रि स
 पु रा ० रा ० ति ० भ्रां ० त्वा ० ० ०

ऽ रि ऽ नि ऽ स ग् म् ध् ऽ म् प म् ग्
 ० कु सु म श र कि ० ० ० ० मां ०

रि स ऽ रि म् ग् ग् ग् रि स ऽ
 ० ० ० व्य थ य सि ० ० ० ० ॥ १ ॥

पाठ ५७.

ध्रुवपद.

राग-श्रीराग; मंठताल, च० जा०, (मुरफाकता)
 मध्यलय, मात्रा १०.

(अ०) गौरी अरधौग नाचत सौगीत शौकर त्रिपुरहर ॥ ध्रु० ॥

(अं०) त्रिशूलडमरुनाथ व्याघ्रांवर अंवर
 गजचरमांवर परिधानकर ॥ १ ॥

नि ऽ सं ऽ नि ध् प प ऽ प
 गौ ० री ० अ ० र धौ ० ग

म ध् म् ग ग ऽ रि स स ऽ
 ना ० च त शौ ० गी ० त ०

प ऽ प प रि रि रि रि ऽ स
 शौ ० क र त्रि पु र ह ० र ॥ ध्रु० ॥

म ध् नि सं रि रि सं सं ऽ सं
 त्रि ० शु ल ड म रु ना ० थ

नि ऽ रि ग रि सं नि रि नि ध्
 व्या ० घ्रां ० व र अं ० व र

प प प प म ध् प प प प
 ग ज च र मां ० व र प रि

म ध् म ग रि ऽ स ऽ स ऽ
 वा ० ० ० न ० क ० र ० ॥ १ ॥

पाठ ५८.

ध्रुवपद.

राग-भीमपलासी; ताल-अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्य लय, मात्रा १२.

(अस्ताई) प्रथममान ओंकार देवमान महादेव
ग्यानमान गौरस्र बेदमान ब्रौह्मा ॥ ध्रु० ॥(अंतरा) करूपमान करूपवृक्ष धेनुमान कामधेनु
गजमान ऐरावत इंद्रमान राजा ॥(आभोग) कहे बीजु बावरे सुनो गोपाल लाल,
भक्तमान नारद नृत्यमान रंभा
दीनमान सूरज रैनमान चौंदा ॥ १ ॥

| | | | | | | | | | | | |
|------|---|-----|----|----|----|-------|------|-----|------|------|-----------|
| प | प | प | म् | गू | म् | प | नि | सं | सं | ऽ | सं |
| प्र | थ | मं | मा | ० | न | ओं | ० | ० | का | ० | र |
| नि | ऽ | सं | गू | रि | सं | नि | सं | नि | नि | ध्रु | प |
| वे | ० | व | मा | ० | न | म | हा | ० | दे | ० | व |
| प | ऽ | प | म् | गू | म् | प | नि | ऽ | सं | ऽ | सं |
| ग्या | ० | न | मा | ० | न | गो | ० | ० | र | ० | ख |
| प | ऽ | प | म् | गू | प | म् | गू | ऽ | रि | ऽ | सं |
| बे | ० | द | मा | ० | न | ब्रौं | ० | ० | ह्या | ० | ॥ ध्रु० ॥ |
| प | ऽ | प | म् | गू | म् | प | नि | नि | सं | ऽ | सं |
| क | ० | ल्प | मा | ० | न | क | ० | ल्प | वृ | ० | क्ष |
| नि | ऽ | सं | गू | रि | सं | नि | सं | सं | नि | ध्रु | प |
| धे | ० | नु | मा | ० | न | का | ० | म | धे | ० | नु |
| प | प | ऽ | म् | गू | म् | प | नि | नि | ऽ | सं | सं |
| ग | ज | ० | मा | ० | न | ए | ० | रा | ० | व | त |
| नि | ऽ | सं | गू | रि | सं | नि | ध्रु | प | प | ऽ | ऽ |
| हं | ० | द्र | मा | ० | न | रा | ० | ० | जा | ० | ० |

| | | | | | | | | | | | |
|----|----|-----|----|----|----|----|----|---|----|----|-------|
| प | प | ऽ | म् | ग् | म् | प | न् | ऽ | स | ऽ | स |
| क | हे | ० | बी | ० | जु | बा | ० | ० | व | ० | रे |
| न् | स | ऽ | ग् | रि | स | न् | स | स | न् | ध् | प |
| सु | नो | ० | गो | ० | पा | ० | ० | ल | ला | ० | ल |
| प | ऽ | प | म् | ग् | म् | प | न् | ऽ | स | ऽ | स |
| भ | ० | क्त | मा | ० | न | ना | ० | ० | र | ० | द |
| प | ऽ | प | म् | ग् | प | म् | ग् | ऽ | रि | ऽ | स |
| वृ | ० | त्य | मा | ० | न | रं | ० | ० | भा | ० | ० |
| प | ऽ | प | म् | ग् | म् | प | न् | ऽ | स | ऽ | स |
| दी | ० | न | मा | ० | न | सू | ० | ० | र | ० | ज |
| प | ऽ | प | म् | ग् | प | म् | ग् | ऽ | रि | ऽ | स |
| रै | ० | न | मा | ० | न | चौ | ० | ० | दा | ० | ॥ १ । |

पाठ ५९.

ख्याल.

राग-पूर्वी; ताल-त्रिवट, च० जाति,

मध्य लय, मात्रा ८.

(अस्ताई) थेरि मा मूको सब सुख दीना ॥ ध्रु० ॥

दूध पृत अन धन और लछिमी

भर पायो गोविंद रंग भीना ॥

(अंतरा) अवंग अधारन जग बिस्तारन

कृपा करन दुख हरन

सरन सब लायक कीना ॥ १ ॥

नि रि ग ऽ म ध् म ग म ग रि स स ऽ स ऽ
 ये रि मा ० मू ० को ० स व सु ख दी ० ना ०

ग ऽ ग म ऽ ध्वि म ग रि स स ऽ स स रि नि ध्व
 दू० ध पू० त अ न ध न औ र ल छि मी०

म ध्व नि ऽ रि ऽ ग ऽ प प म ध्व सं ऽ नि ध्व
 भ र पा० यो० गो० बिं द रं ग भी० ना० ॥

पपिमिग ऽ म ध्व म ग
 ० येरि मा० मू० को० ॥ ध्रु० ॥

म ध्व सं सं सं ऽ सं सं सं सं सं ऽ रि' नि ध्व नि
 अ दे ग अ धा० र न ज ग वि० स्ता० र न

रि' गं मं गं रि' सं रि' सं नि ध्व ध्व प प प म ध्व
 कृ पा० क र न दु ख ह र न स र न स व

नि रि' नि ध्व म म ग ऽ
 ला० य क की० ना० ॥ १ ॥

पाठ ६०.

खयाल.

राग--केदार; ताल--त्रिवट, चतुरस्र जाति, (ठेका तिलवाडा)
 विलंबित लय, मात्रा १६.

(अस्ताई) सीके हो छलबल येरि नट नागर ॥ ध्रु० ॥

(अंतरा) मुरली अधर धर नेक बनावत

मोर मुकुट बुध सागर ॥ १ ॥

मू ऽ प ऽ ऽ ध्व ऽ प प म ध्व प मू मू ऽ ऽ
 सी० के०० हो००० छ ल ब ल००

ग ग म् प ध्व नि ध्व मपि ध्वि मू ऽ सरि ऽ स ऽ स
 ० ये रि न ट ना०००००००० ग० र० ॥

म् ऽ प ऽ ऽ ध ऽ प ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 सी के ० ० हो ० ० ० ० ० ० ० ॥ ध्रु०
 प प सध स स स ऽ स ऽ ऽ स ऽ ऽ स ऽ ऽ
 मु र ली ० अ ध ० र ० ० ध ० ० र ० ०
 सध नि स ऽ रि' सरि' सध प मपधिम म् स स स
 ने क ० व जा ० ० ० ० ० व त मो र मु
 प प पमपध नि ध मपधिम म् ऽ सरि ऽ स ऽ स
 कु ट बु ध सा ० ० ० ० ० ० ग ० रा ॥

पाठ ६१.

तराना (तराणा) अथवा तिल्लाना.

राग—मालकौंस; अष्टताल, चतुरस्र जाति, (चौताल)

मध्य लय, मात्रा १२.

(अस्ताई) उद तन देरेना तन तदेना
 तन तदेना देरेना तन तदेना तदर दानि ॥ ध्रु० ॥
 (अंतरा) नादर दर दीम दीम तवीम तन तदेना
 तन तदेना देरेना तन तदेना तदर दानि ॥ १ ॥

स स म् ग् म् स स ऽ स नि स म्
उ द त न दे रे ना ० त न त दे

ऽ म् ऽ म् म् म् म् ऽ म् ऽ म् म्
न्ना ० त न त दे ० न्ना ० दे रे

ग् ऽ ग् ग् म् ध् ध् नि स स स स
ना ० त न त दे ना त द र दानि ॥

स स म् ग् म् स स स ऽ
उ द त न दे रे ना ० ॥ ध्रु० ॥

धू धू धू नि ऽ सं ऽ सं सं ऽ सं सं
 ना दर दर दी म दी म त दी म त न

सं रि'नि ऽ धू ऽ धू धू धू नि ऽ ऽ
 त दे ० ० ज्ञा ० त न त दे ० ०

धू ऽ नि नि धू ऽ गू गू मू धू धू नि
 ज्ञा ० दे रे ना ० त न त दे ना त

सं सं स स
 द र दा नि ॥ १ ॥

पाठ ६२.

तराना (तगणा) अथवा तिलाना.

राग—भैरवी; ताल—त्रिवट, चतुरस्र जाति,

मध्य लय, मात्रा ८.

(अस्ताई) नादर दर ताना दर दर तादीम तनना तदियनरे तदरे दानि
 दर दर ताना दताना उदानि दानि तदानि तोम् तननननन ॥ ध्रु० ॥

(अंतुरा) दताना दताना द्वियानारे तोम् तननन ।

तना तना दर दर तनन तन दर दर दर ।

तोम् तदर दानि द्रेन्ना द्रेन्ना दर दर वननननननन ॥ ध्रु० ॥

स मू गू रि स रि नि स मू मू गू रि गू ऽ रि रि
 ना दर दर ता ना दर दर ता दी म त न ना ० त दि

रि रि स रि नि स स स स मू गू रि स रि नि स
 य न रे त द रे दा नि दर दर दर ता ना द ता ना

स धू प धू प धू मू प नि नि धू प मू गू रि स
 उ दा नि दा नि त दा नि तो मू त न न न न न

स म् ग् रि स रि नि स म् म् ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 ना दर दर ता ना दर दर ता दी म ० ० ० ० ० ०

ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 ० ० ० ० ० ० ० ० ॥ ध्रु० ॥

स ध् प ध् प ध् म् प ध् नि ध् ध् प म् ग् म्
 दृ ता ना दृ ता ना द्वि या ना रे तो म् त न न न

प म् ऽ प म् ऽ स स म् म् म् रि स रि नि स
 त ना ० त ना ० दर दर त न न त न दर दर दर

म् म् ग् रि ग् रि ऽ स प ऽ ध् म् प ग् ग् म्
 तो म् त द र दा ० नि द्वे ० ज्ञा द्वे ० ज्ञा दर दर

प नि ध् प म् ग् रि स
 त न न न त न न न ॥ १ ॥

पाठ ६३.
 स्वरावर्त.

राग-देस; ताल-त्रिपुट, चतुरस्र जाति,
 मध्य लय, मात्रा ८.

(अ०) रि रि म् प सं ऽ नि सं ऽ ध ध नि ध प ऽ ध
 म् म् प प ध ध नि ध प ध प म् ग रि ग स
 रि रि म् प सं ऽ नि सं ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 ऽ ऽ ऽ ऽ ॥ ध्रु० ॥

(अं०) म् म् म् प प प नि नि नि सं ऽ सं नि नि नि सं

सं रि' ग् रि' सं नि ध नि ध प ऽ ध म् म् प प

ध ध नि ध प ध प म् ग रि ग स ॥ १ ॥

पाठ ६४.

स्वरावर्त.

राग-भूप; मंठताल, च० जाति, (सुरफाकता)

मध्य लय, मात्रा १०.

(अ०) ग ऽ रि ऽ सं ऽ ध ऽ प ऽ

स सं रि ग ग रि सं रि ग ऽ

प प ग रि ग प ध सं ध प

ध प ग रि ग रि ग रि सं ऽ

ग ऽ रि ऽ सं ऽ ध ऽ प ऽ

स ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ॥ ध्रु० ॥

(अ०) प ऽ ध ऽ सं ऽ ध ऽ प ऽ

सं सं रि' गं गं रि' सं रि' गं ऽ

ध प ध प ग रि ग रि सं ऽ ॥ १ ॥

पाठ ६५.

प्रबंध.

राग-मलहार; ताल-त्रिवट, त्र्यस्र जाति, (तेवरा).

खिलंबित लय, मात्रा १४. (६. ४. ४.)

- (अ०) यमुनातिरिं रुक्मिणि वल्लभ-वेणु बाहे मंजुल रे रे ॥
नादे सुर नर मुनि किन्नर मोहिले नारद तुंबर ॥
भो गोविन्द पूर्ण कृपाळु जय जय ॥ ध्रु० ॥
- (अं०) मधुर ध्वनि-वादन स्थीर शालिं यमुना-जीवन
दीन श्यामचरणीं तल्लिन गीतछंद परिमुनिया ॥
धिमिकि धिमिकि झंतारि झंतारि थोदिकि थोदिकि दिशदांशु
भो गोविन्द पूर्ण कृपाळु जय जय ॥ १ ॥

| | | |
|-------------------|------------|-------------------|
| रि म् प ऽ म् प | सं सं ध प | म् म् रि स |
| य मु ना० ति रिं | रु० किम णि | व० ल्ल भ |
| म् म् रि म् म् रि | स ऽ स रि | रि ऽ स ऽ |
| वे० णु वा० हे | मं० जु ल | रे० रे० ॥ |
| म् ऽ प ऽ प म् | प ध नि सं | ध नि प प |
| ना० दे० सुर | न र मु नि | कि० न्न र |
| ध ऽ नि ऽ प ऽ | रि ग म् प | ग म् रि रि |
| भो० ही० ले० | ना० र द | तुं० ब र ॥ |
| रि ग म् प म् म् | रि म् प नि | प नि सं रि' |
| भो००००० | भो०००० | ०००० |
| सं ऽ सं ध नि प | ग म् ग प | म् ऽ म् रि |
| वि० न्द पू० णं | कृ पा० लु | ज य ज य ॥ ध्रु० ॥ |
| ग म् नि ध नि ध | ध नि सं नि | सं सं ऽ ऽ |
| म धु र० ध्व नि | वा००० | दु न०० |

| | | |
|---|------------------------------------|----------------------------------|
| <u>रि' ऽ सं रि' ऽ सं</u> स्थी० र ज्ञा० लिं | <u>प ध नि' सं</u> य मु ना० | <u>ध नि' प प</u> जी० व न |
| <u>म् ऽ प नि' ध नि'</u> दी० न श्या० म | <u>प ध नि' सं</u> च र णी० | <u>ध नि' प प</u> त० छि न |
| <u>म् ऽ म् नि' ऽ नि'</u> गी० त छं० द | <u>म् म् प प</u> प रि सु नि | <u>नि ऽ सं ऽ</u> या००० ॥ |
| <u>रि' रि' सं रि' रि' सं</u> धि मि कि धि मि कि | <u>नि' ध नि' सं</u> ज्ञं० ता रि | <u>ध नि' प प</u> ज्ञं० ता रि |
| <u>ध नि' प ध नि' प</u> थो दि कि था दि कि | <u>म् ग म् प</u> दि० ग्वां० | <u>म् ऽ रि ऽ</u> दो०० म् |
| <u>रि ग म् प म् म्</u> भो०००० | <u>रि म् प नि</u> गो००० | <u>प नि सं रि'</u> ०००० |
| <u>सं ऽ सं नि' नि' प</u> वि० न्द पू० णं | <u>ग म् ग प</u> कृ पा० लु | <u>म् ऽ म् रि</u> ज य ज य ॥ |
| <u>रि म् प ऽ म् प</u> य मु ना० ति रिं | <u>सं सं ध प</u> रु० किम णि | <u>म् म् रि स</u> ष० ल भ |
| <u>म् म् रि म् म् रि</u> वे० णु वा० हे | <u>स ऽ स रि</u> मं० जु ल | <u>रि ऽ स ऽ</u> रे० रे० ॥ १ ॥ |

पाठ ६६.

प्रबंध.

राग-आनंदभैरवी;ताल-त्रिपुट, त्र्यस्र जाति, (तेवरा).

मध्य लय, मात्रा ७.

भो रघुवर तावकामल-पदाब्ज-युगं
 भुजग-कल्पान्चितं कलये ॥ भो० ॥ ध्रु० ॥
 रघुकुलोत्तम धराधिप सुर-मुनि-जनादिक-
 सकल-सुप्रिय-दायका नतानंदकला
 जनक-तनया-हृदय-सकला ॥ भो० ॥ १ ॥

| | | | | | |
|-----------|--------|--------|----------|--------|-----------|
| प ऽ ऽ | ध प | म् ग | म् ऽ प | म् पम् | ग् रि |
| भो०० | र घु | व र | ता० व | का० | म ल |
| म् ग् ऽ | रि स | स ऽ | ग् रि नि | स ऽ | ग् म् |
| प दा० | ब्ज यु | गं० | भु ज ग | क० | ल्पां० |
| प प म् | ग् रि | ग म् | प ऽ ऽ | ऽ ऽ | ऽ ऽ |
| चि तं० | क ल | ये० | भो०० | ०० | ००॥ध्रु०॥ |
| म् म् म् | प ऽ | नि नि | नि सं ऽ | नि सं | रि' रि' |
| र घु कु | लो० | त्त म | ध रा० | धि प | सु र |
| सं सं रि' | म् म् | रि' सं | सं सं सं | नि प | प प |
| मु नि ज | ना० | द्वि क | स क ल | सु० | प्रि य |
| नि म् म् | प ऽ | ऽ ऽ | म् प ऽ | ऽ ऽ | ऽ ऽ |
| दा० य | का० | ०० | न ता० | ०० | ०० |
| रि' ऽ सं | नि सं | ऽ ऽ | नि नि प | प प | प ऽ |
| नं० द | क ला | ०० | ज न क | त न | या० |

नि ध प म् म् ग म् प ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 ह द य स क ला ° भो ° ° ° ° ° ॥१॥

पाठ ६७.

चतुरंग (चतरंग.)

राग-अस(वरी); ताल-त्रिवट, च० जा०,
 मध्य लय, मात्रा ८.

चतरंग रससम गाईये ॥

ले जानीये सुरतालपर आलाप कर सुनाईये ॥ध्रु०॥

नादर दर तिलाल तदीम दीम दीम तननन नितारे नितारे तादीम ॥

सस सरिम गमप मपध पधनि धनिसं ॥

हर षत्रे गूयंद फरदा ता कुनून् सौदा कुनीम् ।

बाज ईये सफर यू रोजरा दुनिया कुनीम् ॥ १ ॥

प नि ध् प प म् ध् प ग् ऽ रि ऽ म् प प ऽ
 च त रं ग र स स म गा ° ° ° ई ° ये °
 ग् रि ग् ऽ रि ऽ स ऽ रि ग् ऽ रि स रि स स
 ले ° जा ° नी ° ये ° सु र ° ता ° ल प र
 रि म् रि म् म् प प ध् रि' सं ऽ रि' नि ध् प ध् ध् म्
 आ ला ° प क र सु ° ना ° ° ई ° ये ° ° ॥ध्रु॥
 म् म् म् प नि ध् ध् ध् नि सं सं सं सं सं सं सं
 ना दर दर ति ला ° अ त दी म दी म त न न न
 ध् ध् ऽ ध् नि सं ऽ सं रि' ऽ ग् ऽ रि' ऽ ऽ सं
 नि ता ° रे नि ता ° रे ता ° ° ° दी ° ° ° म ॥
 स ऽ स ऽ स रि म् ऽ ग् म् प ऽ म् प ध् ऽ
 प ध् नि ऽ ध् नि सं ऽ म् ऽ ऽ प ध् ऽ ऽ ऽ
 ह ° ° ष्त्रे ° ° °

ध्रि' ऽ सं रि' नि' सं ऽ प ऽ ऽ ध्रि नि' ऽ सं रि'
 गू यं • द फ र दा • ता • • कु नू नू सौ •
 गू ऽ ऽ रि' सं ऽ नि' ऽ ध्रि' ऽ प ऽ प रि' सं रि'
 दा • • कु नी म् बा ज ङ्गै • ये • स फ र यू
 मंगू रि' सं रि' नि' ऽ सं सं नि' सं रि' नि' ध्रि' ऽ प ऽ
 • रो • ज रा • दु नि या • • कु नी • • म् ॥१॥

पाठ ६८.

अष्टपदी.

राग—भूपकल्याण; ताल—त्रिपुट, च० जाति,

मध्य लय, मात्रा ८.

जय जय देव हरे ॥ ध्रु० ॥
 दिनमाणि मंडल-मंडन भव-खंडन ए,
 मुनिजन-मानस-हंस जय जय देव हरे ॥१॥
 कालिय-विषधर-गंजन जन-रंजन ए,
 यदुकुल-नलिन-दिनेश जय जय देव हरे ॥२॥
 मधु-मुर-नरक-विनाशन गरुडासन ए,
 मुर-कुल-केलि-निदान जय जय देव हरे ॥३॥
 अमल-कमल-दल-लोचन भव-मोचन ए,
 त्रिभुवन-भवन-निधान जय जय देव हरे ॥४॥
 जनक-सुता-कृत-भूषण जित-दूषण ए,
 समर-शमित-दशकंठ जय जय देव हरे ॥५॥
 अभिनव-जलधर-सुन्दर धृत-मंदर ए,
 श्री-मुख-चंद्र-चकोर जय जय देव हरे ॥६॥
 तव चरणे प्रणता वयमिति भावय ए,
 कुरु कुशलं प्रणतेषु जय जय देव हरे ॥७॥
 श्री-जयदेव-कवेरिदं कुरुते मुदमे,
 मंगलमुज्वल-गीतं जय जय देव हरे ॥८॥

पधधि सं धिपे गरि' ऽ स सधि' स ऽ ऽ ग प धधि सं सपे
 ज य • जय दे • व ह रू • • ह रे • • ॥ध्रु०॥

| | | | | | | | | | | | | | | | |
|----|---|-----|----|----|----|----|----|----|----|-----|----|-----|---|----|----------|
| प | ग | प | प | प | ऽ | प | प | ध | ऽ | प | ग | प | प | ध | ऽ |
| दि | न | म | णि | मं | ० | ड | ल | मं | ० | ड | न | भ | व | खं | ० |
| प | प | गरि | ऽ | ग | ग | प | ध | सं | सं | सं | सं | रि' | ध | सं | सं |
| ड | न | ए | ० | मु | नि | ज | न | मा | ० | न | स | हं | ० | ० | साजय०॥१॥ |
| ग | ऽ | प | ध | सं | सं | सं | सं | सं | सं | रि' | सं | ध | प | सं | सं |
| का | ० | लि | य | वि | ष | ध | र | गं | ० | ज | न | ज | न | रं | ० |
| ध | प | गरि | ऽ | ग | ग | प | ध | सं | सं | सं | सं | रि' | ध | सं | सं |
| ज | न | ए | ० | य | दु | कु | ल | न | लि | न | दि | ने | ० | ० | शाजय०॥२॥ |

पाठ ६९.

अष्टपदी.

राग-सोहनी; ताल-त्रिपुट, च० जा०,
मध्य लय, मात्रा ८.

सा विरहे तव दीना,
माधव मनसिज विशिख-भयादिव
भावनया त्वयि लीना ॥ ध्रु० ॥
निंदति चंदनमिदुकिरणमनु विंदति खेदमधीरम् ॥
व्यालनिलयमिलनेन गरलमिव कलयति मलयसमीरम् ॥ १ ॥
अविरल-निपातित-मदन-शरादिव भवद्वनाय विशालम् ॥
स्वहृदयमर्माणि वर्म करोति सजलनलिनीदलजालम् ॥ २ ॥
वहति चलित-विलोचन-जल-धरमाननकमलमुदारम् ॥
विधुमिव विकटविधुंतुददन्तदलनगलितामृतधारम् ॥ ३ ॥
विलिखति रहसि कुरंगमदेन भवन्तमसमशरभूतम् ॥
प्रणमति मकरमधो विनिधाय करे च शरं नवचूतम् ॥ ४ ॥
प्रतिपदमिदमपि निगदति माधव तव चरणे पतिताहम् ॥
त्वयि विमुखे मयि सपदि सुधानिधिरपि तनुते तनुदाहम् ॥ ५ ॥
ध्यानलयेन पुरः परिकल्प्य भवंतमतीवदुरापम् ॥
विलपति हसति विषीदति रोदिति चंचति मुंचति तापम् ॥ ६ ॥
श्रीजयदेवभणितमिदमधिकं यदि मनसा नटनीयम् ॥
हरिविरहाकुलबल्लवयुवतिसखीवचनं पठनीयम् ॥ ७ ॥

नि सं नि नि म ग म ध् नि सं नि सं ऽ सं रि' नि सं
सा ० वि र हे ० त व दी ० ना ० मा ० ध व

निघ निसे नि नि मध् ग म ध् नि ऽ सेनिसं ऽ रि' नि सं
 सा • वि र हे • त व दी • • ना • • •
 सं रि' सं रि' सं निस सं नि ध् सं नि नि निध् म् ग
 मा • ध व म न सि ज वि शि ख भ या • दि व
 ग म्ग रि' स म् ग म ध् नि ऽ सं रि' संसे ऽ ऽनिध्
 भा • व न या • त्व यि ली • • • ना • • • ॥ध्रु॥
 ग ऽ म ध् नि ऽ सं सं नि रि' सं रि' सं नि सं सं
 नि • द ति चं • द न मि • द्दु कि र ण म नु
 नि ऽ सं रि' सं सं नि ध् नि ध् नि सं नि ध् नि ध् म् ग
 वि • दि ति खे • द म धी • • • रं • • • ॥
 नि ऽ ध् नि सं रि' ग ग म्म ग रि' सं नि नि सं सं
 व्या • ल नि ल य मि ल ने • न ग र ल मि व
 ग रि' ग रि' सं नि सं नि ध् नि सं रि' संसे ऽ ऽनिध्
 क ल य ति म ल य स मे • • • रं • • • ॥१॥

सं नि प नि नि सं
 म द या आ आ आ

रि' ऽ पं पं म् रि'
 का आ ति के ए य

रि' ऽ रि' ग् रि' सं
 का आ त्या आ य नि

प ऽ नि ऽ सं ऽ
 वी ई णा आ नि इ

नि सं रि' ग् रि' सं
 का आ र ण क र

प नि प ऽ म् ऽ
 मु दि रा आ प अं

रि प म् रि प म्
 ऐ इ य्य ति इ य्य

प सं नि प सं नि
 ऐ इ य्य ति इ य्य

नि सं रि' म् प नि
 आ आ आ आ आ आ

सं ऽ सं सं नि प
 चो ओ क ना आ थ

रि' म् म् प
 आ आ व कृ

रि' ग् रि' सं
 ज न नी ई

नि सं रि' ग्
 का आ लि रु

म् प नि नि
 का आ आ आ

सं रि' सं सं
 न ख शि ख

प प म् रि
 म धु रा आ

रि म् प नि
 ऐ इ य्य अं

प नि सं रि'
 ऐ इ य्य अं

पं पं म् रि'
 आ आ आ आ

नि प प म्
 स्वा आ आ मी

नि प पं म्
 या आ न न

सं ऽ सं ऽ
 जे ए या आ

रि' रि' सं नि
 द्रा आ आ णि

सं ऽ सं ऽ
 णि इ नी ई

नि प म् प
 र अं ज य

रि ग् रि स
 प्रि यै इ य्य

प सं सं नि
 वै इ इ य्या

रि' ग् रि' सं
 वै इ इ य्या

रि' ग् रि' सं
 आ आ आ आ

रि ग् रि स
 मू ऊ रु ते ॥ १ ॥

पाठ ७१.

कीर्तन.

राग—गरुडध्वनि; ताल—आदिताल, च० जाति,

मध्य लय, मात्रा ८.

आनंदसागर मीदनि देहमु भूभारसुरा रामब्रह्मा ॥ ध्रु० ॥
 श्रीनायकाखिल-नैगमाश्रित-संगीत-ज्ञानमनुब्रह्मा ॥
 श्रीविश्वनाथादि-श्रीकांत-विधुलु पावन-मूर्तिलुपसिंचलेदा
 भाविचरागलयादुला भजईचे श्रीत्यागराजनुत ॥ १ ॥

| | | | | |
|------------------|----------------------------|-------------|---------|-----|
| ग ऽ रि ऽ स | रि ऽ ऽ ग म् प | धनि | सनि | ध प |
| आ ० नं ० द | सा ० ० ग र मी ० द | नि | दे ० | |
| ग म् ग रि सनि | ध ऽ ऽ नि स रि ऽ गम् | प गम् प | | |
| ह मु भू ० ० | भा ० ० र मु रा ० रा | म ब्र ० | | |
| ग ऽ रि ऽ स | रि ऽ ऽ ग म् प | ऽ ऽ | ऽ ऽ ऽ | |
| ह्मा ० नं ० द | सा ० ० ग र मी ० ० | ० ० ० | ध्रु० ॥ | |
| सेसे ध सेसेनि से | रि' ऽ ऽ ग रि' सेरि' सेसे ध | प ऽ ऽ | | |
| श्री ० ना ० य | का ० ० खिल नै ० ग | मा ० ० | | |
| ग म् प ऽ धनि | सेरि' से ऽ ध प ग ग पिपि | धिपे गरि ऽ | | |
| श्रि त सं ० गी | ० त ० ज्ञान म नु ब्र | ० ह्मा ० ॥ | | |
| ग ऽ रि ऽ स | रि ऽ ऽ ग म् प | ऽ ऽ | प प ऽ | |
| आ ० नं ० द | सा ० ० ग र मी ० ० | श्री वि ० | | |
| प धनिसं ऽ सं | सनि प ऽ धिपे म् ग रि ऽ | गिपि धिपे ग | | |
| श्व ना था ० दि | श्री कां ० त वि धु लु ० | पा ० व ० | | |

रि सरिगरि स स निरि स रि ऽ रि ग म् प ऽ ऽ ऽ ऽ
 न मू० तु० लु पा सि० च ले० दा० ० ० ०
 सिस धससनि स रि' ऽ ऽ गं रि' सरि' सिस ध प प ऽ
 भा० वि० च रा० ग ल या० दु ला० ० ०
 ग म् प ऽ धनि सरि' स ऽ ध प ग ऽ गपि धपि गरि ऽ
 भ ज ई० चे० श्री० त्या ग रा० ज तु त ०
 ग ऽ रि ऽ स रि ऽ ऽ ग म् प ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 आ० नं० द सा० ग र मी० ० ० ० ० ॥ १

पाठ ७२.

कीर्तन.

राग-शहाणा; ताल-रूपक, चतुरस्र जाति,

मध्य लय, मात्रा ६.

ये मन दीर्घवो ये मेंचिनावो ॥ ध्रु० ॥

नामटलु विनवो रामा नातलवो ब्रालेमो ॥

रि रि रि रि गम् पम् ग ग रिस

नि नि धप म् धनि सरि निरि रि स

प प पम् ध ध निसं रि' रि' गंम् गं गं रि'सं

नि नि धप म् धनि सं प रि गम् पम् गग रिस ॥

यशमायू सद्भक्तियु एकांतचित्तमु

सुशरीरमु सोंगी सुरभामुर त्यागराजविनुत ॥

रि रि रि रि गम् पम् ग ग रिस

नि नि धप म् धनि सरि निरि रि स

प प पम् ध ध निसं रि' रि' गंम् गं गं रि'सं

नि नि धप म् धनि सं प रि गम् पम् गग रिस ॥ ये मन० ॥ १ ॥

स ऽ रि ऽ रि ऽ रि ऽ गिम् प म् ऽ
 ये० म० न० दी० धे० वो०

| | | | |
|---------------------|-----------------------------|------------------------|-------------------------------|
| ग म् ये ० = | ग रि ग रि ये ० में ० चि | स ऽ ना ० = | स ऽ ग रि स नि ० वो ० |
| स ऽ ये ० = | रि ऽ रि ऽ म ० न ० | रि ग म्पि दी ० = | ध प ध प वे ० वो ० |
| म् प ये ० = | म् ग म् ग ० में ० चि | रि ग म्पि ना ० = | ध्प म्ग ग रि स नि ० वो ० |
| स ऽ ये ० = | रि ऽ रि ऽ म ० न ० | स नि स दी ० = | रि' स नि स वे ० वो ० |
| ध नि ध ये ० = | प म् ध नि स स ० में ० चि | रि ग म्पि ना ० = | ध प म्ग ग रि स नि ० वो ० |
| स ऽ ये ० = | रि ऽ रि ऽ म ० न ० | रि ऽ दी ० = | प ऽ म् ऽ वे ० वो ० |
| ग म् ये ० = | ग रि ग रि ० में ० चि | सि स रि ना ० = | स ऽ ग सि ऽ ० ॥ध्रु॥ |
| म् ऽ ना ० = | ध ऽ ध नि स म ० ट लु | नि नि वि न = | ध ऽ प म् वे ० रा मा |
| प धि री ० = | प ऽ ऽ ऽ ० ० ० | रि ग म् ० ० = | ग म् ग म् ग रि स नि ० ० ० |
| | | स रि ऽ ० ० = | स ऽ ऽ ऽ ० ० ० |
| प म् ना ० = | ध ऽ ध नि स म ० ट लु | म् म् वि न = | ग म् ग म् रि' स वे ० रा मा |

| | | | |
|--------------------|------------------------|-------------------------|------------------------------|
| नि सं ना० = | ध निध प ऽ त ल वो० | रिगि म्पि त्रा० = | धपि म्गि गरि सनि ले० मो० |
| रि ऽ = | ऽ रि ऽ रि | रि गम् = | पम् ग ग रिस |
| नि नि = | धपि म् धनि सरि | निस रि = | स ऽ ऽ ऽ |
| रि ऽ = | ऽ रि ऽ रि | रि गम् = | पम् ग ग रिस |
| नि नि = | धपि म् धनि सरि | निस रि = | स ऽ ऽ ऽ |
| प प = | पम् ध ध निस | रि' रि' | गम् ग ग रि'स |
| नि नि = | धपि म् धनि सं | प रि = | गम् पम् गग रिस ॥ |
| प म् य श = | प ऽ रिगि म् मा० यु० | गम् गम् स० = | रि गरि सनि स द्ध० क्ति यु |
| नि सं ए ए = | नि ध नि ध ए कां० त | रिगि म्पि नि० = | गम् गम् गरि सनि त्त० मु० |
| सरि ऽ री० = | ससि ऽ ऽ ऽ ००० | प म् सु श = | ध ऽ धनि सं री० र मु |
| नि सं सो० = | ध निध प म् गी० सु र | पधि ऽ री० = | प ऽ ऽ ऽ ००० |
| रिगि म् ०० = | गम् गम् गरि सनि ००० | सरि ऽ ०० = | स ऽ ऽ ऽ ००० |

| | | | | | | | | | | | |
|----------|----------|----------|----------|-----------|-----------|-----------|------------|-----------|-----------|-----------|------------|
| प सु | म् श | ध री | ऽ ० | धनि र | सं मु | म् सं | ऽ ० | गम् गी | गम् ० | रि' मु | सं र |
| नि भा | सनि ० | ध सु | निध र | प त्या | प ग | रिग रा | म्पि ० | धप ज | म्ग वि | गरि नु | सनि त |
| नि भा | सनि ० | ध सु | निध र | प त्या | प ग | रिग रा | म्पि ० | धप ज | म्ग वि | गरि नु | सनि त ॥ |
| रि = | ऽ | ऽ | रि | ऽ | रि | रि = | गम् | पम् = | ग | ग | रिस |
| नि = | नि | धप = | म् = | धनि = | सरि = | निस = | रि | स | ऽ | ऽ | ऽ |
| रि = | ऽ | ऽ | रि | ऽ | रि | रि = | गम् | पम् = | ग | ग | रिस |
| नि = | नि | धप = | म् = | धनि = | सरि = | निस = | रि | स | ऽ | ऽ | ऽ |
| प = | प | पम् = | ध ० | ध ० | निसं ० | रि' = | रि' | गम् = | ग | ग | रि'सं |
| नि = | नि | धप = | म् ० | धनि ० | सं ० | प = | रि | गम् = | पम् ० | गि ० | रिस ॥ |
| स = | ऽ | रि = | ऽ | रि = | ऽ | स = | निसं दी | रि' = | सं ० | नि ० | सं बो |
| ध = | निध ० | पम् = | धनि ० | सं ० | सं ० | रिग = | म्पि ना | धप = | म्ग ० | गरि बो | सनि ० |
| स = | ऽ | रि = | ऽ | रि = | ऽ | रि = | ऽ | प = | ऽ | म् ० | ऽ |
| थे = | ० | म = | ० | न ० | ० | दी = | ० | ॐ = | ० | बो ० | ० |

ग म् ग रि ग रि सिसरि ऽ ऽ गसि ऽ
 ये ० ० में ० चि ना ० ० ० ० ॥१॥

पाठ ७३.

कीर्तन.

राग-पूर्व कल्याणी; ताल-रूपक, च० जाति,

मध्य लय, मात्रा ६.

गंगाधर त्रिपुरहर श्री-गंगाधर त्रिपुरहर ॥
 सारंगधर ॥ ध्रु० ॥ पल्लवी ॥
 शृंगारशेखर शिव शंकर जटाधर ॥
 भृंगीनटनविनोद वृन्दारकवंदितपाद ॥ गंगा० ॥ अनुपल्लवी ॥
 अहिभूषण अमरावन अजसंनुत पावन ॥
 पावनांघ्रिपद्मयुगल पाहि पाहि गौरीवर ॥ गंगा० ॥ चरण १ ॥
 भवजहर करुणाकर भस्मधूलित चर्मीवर ॥
 तुहिनाद्रितनयाप्रिय दुःख-दूर काल-काल ॥ गंगा० ॥ चरण २ ॥
 सदाशिवविनुतानन्द-संभ्रम-चित्तामुर- ॥
 मद-वारण मुनि भूषण महादेव शंभो शंभो ॥ गंगा० ॥ चरण ३ ॥

| | | | | |
|-------|--------|--------|---------|------------------|
| ग ऽ | रि | ग रि स | नि नि | स रि रि रि |
| गं ० | गा ० | ध र | त्रि पु | र ह र श्री |
| ग ऽ | रि | ग रि स | नि नि | स रि रि रि |
| गं ० | गा ० | ध र | त्रि पु | र ह र सा |
| प ध | प स | ऽ प | गमि पधि | निधि पमि गरि सरि |
| रं ० | ० ग ० | ध | र ० | ० ० ० ॥ध्रु०॥ |
| प ऽ | ध प स | स | रि ध | स स स स |
| शुं ० | गा ० ० | र | शे ० | ० ० ख र |
| स रि | ग रि | स नि | ध नि | ऽ ऽ ध प |
| शि व | शं ० | क र | ज टा | ० ० ध र |

| | | | | | | | | | | | | |
|------------------|---------------|---------------|---------------|-----------------------|--------------|-----------------|------------------|----------------|-----------------|---------------|----------------|---------------|
| ग ऽ भ ० = | म स्म = | ग धू ० | रि लि ० | स त ० | स च = | स ० | ग र्मा = | रि ० | रि व ० | रि र ० | | |
| प तु = | प हि = | ध ना ० | प ० | सं सं द्वि ० | सं त = | रि'गं न ० | रि' या = | सं ० | सं प्रि ० | सं य ० | | |
| सं दुः = | ध ० | नि ख = | ध दू ० | प ० | प ० | र ० | गमि का = | पधि ० | निध ल = | पमि ० | गरि का ० | सरि ल ० |
| ग ऽ गं ० = | रि गा = | ग ० | रि ध ० | स र ० | स री = | नि ० | सरि ० | ऽ ० | ऽ ० | ऽ ० | | |
| | | | | | रिस ० | सधि ० | सिस ० | ऽ ० | ऽ ० | ऽ ० | ॥२॥ | |
| ऽ ० = | स स = | प दा = | ऽ ० | प शि ० | म व ० | ग वि = | म नु ० | पधि ता = | पपि ० | ग नं ० | रि द ० | |
| ग ऽ सं ० = | ऽ ० | म भ्र = | ग म ० | रि वि ० | स ० | नि त्ता = | स ० | ग ० | ऽ ० | रि सु ० | रि र ० | |
| प म = | प द = | ध वा = | प ० | सं र ० | सं ण ० | सं मु = | रि'गं नि ० | रि' भू = | सं ० | सं प ० | सं ण ० | |
| सं म = | ध हा = | नि ० | ध दे ० | प ० | प व ० | गमि शं = | पधि ० | निध भो = | पमि शां ० | गरि ० | सरि भो ० | |
| ग ऽ गं ० = | रि गा = | ग ० | रि ध ० | स र ० | स री = | नि ० | सरि ० | ऽ ० | ऽ ० | ऽ ० | | |
| | | | | | रिस ० | सधि ० | सिस ० | ऽ ० | ऽ ० | ऽ ० | ॥३॥ | |



राग-शंकराभरण; ताल-त्रिपुट, च० जाति,

मध्य लय, मात्रा ८.

सामी निन्ने कोरी चाला मरुलु कोन्नादिरा
तामसमु चायका दया चूडरा कुमारा
नीरजाक्षी नीपै ॥

| | | | | | | | | | | | | | | | |
|------|----|----|----|----|----|------|----|----|-----|----|----|----|----|----|----|
| सं | ऽ | ऽ | ऽ | नि | ध | नि | ऽ | प | ऽ | म् | प | ग | ऽ | म् | ऽ |
| सा | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | मी | ० | ० | ० | नि | ० | ० | ० |
| = | | | | ० | | | | ० | | | | ० | | | |
| प | ऽ | ध | नि | प | ऽ | ध | नि | सं | रि' | सं | नि | ध | प | ध | नि |
| त्रे | ० | ० | ० | ० | ० | को | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | री | ० |
| = | | | | ० | | ० | | ० | | | | ० | | | |
| सं | ऽ | ऽ | ऽ | नि | ध | नि | ऽ | प | ऽ | म् | प | ग | ऽ | म् | ऽ |
| सा | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | मी | ० | ० | ० | नि | ० | ० | ० |
| = | | | | ० | | | | ० | | | | ० | | | |
| प | ऽ | ध | नि | प | ऽ | ध | नि | सं | रि' | सं | नि | ध | प | ध | नि |
| त्रे | ० | ० | ० | ० | ० | को | ० | ० | ० | ० | ० | ० | ० | री | ० |
| = | | | | ० | | ० | | ० | | | | ० | | | |
| सं | ऽ | सं | ध | प | म् | प | ऽ | प | म् | ग | रि | स | रि | ग | स |
| चा | ० | ला | ० | ० | ० | म | ० | रु | ० | ० | ० | लु | ० | ० | ० |
| = | | | | ० | | ० | | ० | | | | ० | | | |
| स | नि | ध | नि | स | ऽ | प | म् | ग | रि | ग | म् | प | ऽ | ध | नि |
| को | ० | ० | ० | ० | ० | न्ना | ० | ० | दि | ० | ० | ग | ० | ये | रा |
| = | | | | ० | | ० | | ० | | | | ० | | | |

* वर्ण ह्या नांवाचा जो कर्णांकी प्रबंधाचा प्रकार आहे त्यांत साहित्याचे शब्द थोडे असून स्वरांचा भरणाच फार असतो, व ते स्वर साहित्याच्या शब्दांमधून वारंवार घणावयाचे असतात, म्हणून ते कवितेंत नालाहतां खालीं स्वररचनेंतच दाखविले आहेत.

| | | |
|-------------------------|---|-------------------------|
| स ऽ ध ध ता ० ० ० | प म् ध प ऽ म् ग प ० ० ० म ० ० स ० | ग ऽ म् रि ० ० ० ० |
| ग म् प ध मु ० ० चा | ध प म् प ध नि सं नि ० ० ० ० य ० का ० | सं ऽ रि ग ० ० ० ० |
| म् ग रि' सं द ० ० या | सं रि' सं नि ध प ध नि ० ० चू ० ० ० ड ० | सं रि' सं ऽ ० ० रा ० |
| नि ध प प ० ० ० ० | ऽ म् ग रि स म् ग म् ० कु ० ० मा ० ० ० | प ऽ ध नि रा ० ये रा |
| सं रि' नि सं | ध नि सं प ध नि सं ध | प म् प ध |
| म् प ग म् | प रि ग म् स रि ग म् | प ध नि सं |
| रि' ग म् गं | रि' ग रि' सं नि प ध नि | सं ऽ प ऽ |
| सं नि ध प | ऽ म् ग रि स रि ऽ ग | म् प ध नि |
| सं ऽ ऽ ऽ सा ० ० ० | नि ध नि ऽ प ऽ म् प ० ० ० ० मी ० ० ० | ग ऽ म् ऽ नि ० ० ० |
| प ऽ ऽ ऽ त्रे ० ० ० | ऽ ऽ ऽ ऽ स स ऽ ऽ ० ० ० ० ० ० ० ० | ऽ ऽ ऽ ऽ ० ० ० ० |
| प ऽ ध नि नी ० ० ० | सं सं ध प प म् ग रि ० र ० ० जा ० ० ० | ग ऽ म् ऽ ० ० ० ० |
| प ऽ म् प धी ० नी ० | ध प सं नि ध प ऽ म् ० ० वै ० ० ० ० ० | ग रि ग म् ० ० ० ० |

| | | |
|--------------------------------|--|-----------------------------|
| <u>प</u> ऽ ऽ म् | <u>ऽ</u> ऽ प ऽ ऽ ग ऽ म् | <u>ऽ</u> रि ऽ ग |
| <u>स</u> ऽ ऽ रि | <u>ऽ</u> ऽ नि ऽ स ऽ रि ऽ | <u>ऽ</u> ग ऽ म् |
| <u>प</u> ऽ ध नि नी ० ० ० | <u>स</u> स ध प प म् ग रि र ० ० जा ० ० ० | <u>ग</u> ऽ म् ऽ ० ० ० ० |
| <u>प</u> ऽ म् प क्षी ० नी ० | <u>ध</u> प स नि ध प ऽ म् ० ० पै ० ० ० ० ० | <u>ग</u> रि ग म् ० ० ० ० |
| <u>प</u> ध ऽ प | <u>म्</u> ग म् प ऽ म् ग म् | <u>रि</u> ग ऽ रि |
| <u>स</u> नि ध नि | <u>ऽ</u> प ध नि स रि नि स | <u>ऽ</u> रि ग म् |
| <u>प</u> ऽ ध नि नी ० ० ० | <u>स</u> स ध प प म् ग रि र ० ० जा ० ० ० | <u>ग</u> ऽ म् ऽ ० ० ० ० |
| <u>प</u> ऽ म् प क्षी ० नी ० | <u>ध</u> प स नि ध प ऽ म् ० ० पै ० ० ० ० ० | <u>ग</u> रि ग म् ० ० ० ० |
| <u>म्</u> ऽ ध प | <u>म्</u> ग म् ऽ प ग म् रि | <u>ग</u> ऽ स नि |
| <u>स</u> म् ग रि | <u>स</u> नि ध नि स रि ग म् | <u>प</u> ऽ ग म् |
| <u>प</u> ध नि प | <u>ध</u> नि स नि स ग रि' ऽ | <u>स</u> नि ध नि |
| <u>स</u> ऽ रि' नि | <u>ध</u> प ऽ ध म् ग रि स | <u>ऽ</u> रि ग म् |
| <u>प</u> ऽ ध नि नी ० ० ० | <u>स</u> स ध प प म् ग रि र ० ० जा ० ० ० | <u>ग</u> ऽ म् ऽ ० ० ० ० |

| | | |
|----------------------------|--|---------------------------------|
| प ऽ म् प क्षी० नी० = | ध प सं नि ध प ऽ म् ०० पै० ०० ०० ०० = | ग रि ग म् ०० ०० ०० = |
| प ऽ म् प = | ग म् रि ग स ऽ म् ग ० | रि स नि प = |
| धु ऽ नि स = | रि स नि ऽ स रि ग म् ० | प ऽ ग म् = |
| प ऽ म् प = | ग म् रि ग स ऽ म् ग ० | रि स नि ष = |
| धु ऽ नि स = | रि स नि ऽ स रि ग म् ० | प ऽ ध प = |
| सं ऽ नि रि' = | ऽ सं म् गं रि गं सं ऽ ० | नि प ध नि = |
| सं ऽ सं ऽ = | नि ध प ऽ म् ग रि स ० | ऽ रि ग म् = |
| प ऽ ध नि नी० ०० ० = | सं सं ध प प म् ग रि ० र० ० ज्ञा० ०० ०० ० | ग ऽ म् ऽ ०० ०० ०० = |
| प ऽ म् प क्षी० नी० = | ध प सं नि ध प ऽ म् ०० पै० ०० ०० ०० ०० = | ग रि ग म् ०० ०० ०० ०० ॥ = |

राष्ट्रीय गीत.

राग-शंकराभरण; ताल-रूपक, चतुरस्रजाति,

मध्यलय, मात्रा ६. (२. ४.)

गौड् सेव्ह् अवरु प्रेशम् किङ् ।
 लौङ् लिव्ह् अवरु नोत्रल् किङ् ॥
 गौड् सेव्ह् दि किङ् ॥ ध्रु० ॥

सेङ् हिम् विह्कटोरियम् ।
 हौपि अँन्ड् ग्लोरियम् ।
 लौङ् टु रेन् ओव्हर् भम् ।
 गौड् सेव्ह् दि किङ् ॥ १ ॥

ओ लौडि अवरु गौड् अराइम् ।
 स्कॅटर् हिन् एनिमीन् ।
 अँन्ड् मेक् देम् फौल ॥

कन्फाउण्ड् देअर् पॉलिटिक्म् ।
 फ.स्ट्रेट् देअर् नेविश दिक्म् ।
 औन् हिम् अवरु होप्म् वुइ फिक्म् ।
 गौड् सेव्ह् अम् ऑल ॥ २ ॥

दाय् अइमेस्ट् गिफ्ट्म् इन् स्टोअर् ।
 औन् हिम् बी स्लीड् टु पोअर् ।
 लौङ् मे ही रेन् ॥

मे ही डिफेंड् अवरु लौज़् ।
 अँन्ड् एव्हर् गिव्ह् अम् काँम् ।
 टु मिङ् वुड् थू हार्ट् अँन्ड् व्हौइम् ।
 गौड् सेव्ह् दि किङ् ॥ ३ ॥

| | | | | | | | | | | | |
|---|----|---|----|------|----|------|------|-------|---|-----|-----------|
| स | ५ | स | ५ | रि | ५ | नि | ५ | ५ | स | रि | ५ |
| १ | गौ | इ | से | व्ह् | अ | वरु | प्रे | ० | ० | शम् | किं ग । |
| २ | ओ | ० | लौ | इ | अ | वरु | गौ | ० | इ | अ | रा इम् । |
| ३ | दा | य | चौ | इ | से | स्ट् | गि | फट्म् | ० | इन् | स्टो अर । |
| | — | | — | | ० | | — | — | | ० | |

ग ऽ ग ऽ म् ऽ
 १ लाँ ग् लि व्ह अ वर्
 २ स्कॅ ० ट र् हि ज्
 ३ आँ न् हि म् बी ०

रि ऽ स ऽ नि ऽ
 १ गाँ ड् से व्ह दी ०
 २ अँ न्द मे क् दे म्
 ३ लाँ म् मे ही ०

प ऽ प ऽ प ऽ
 १ सें ड् हि म् व्हि क्
 २ क न् फा उन्द् दे अर्
 ३ मे ० ही ० डि ०

म् ऽ म् ऽ म् ऽ
 १ हँ ० पी ० अँ न्द
 २ फ्र म् दे द् अर्
 ३ अँ न्द ए ० व्ह इ

ग ऽ म् ग रि स
 १ लाँ ग् टु ० रे एन्
 २ आँ न हि म् अ वर्
 ३ टु ० सि गु वु इश्

ध पम् ग रि ऽ
 १ गाँ ड् से व्ह दी ०
 २ गाँ ड् से व्ह अ स
 ३ गाँड् ० से व्ह दी ०

ग ऽ ऽ रि स ऽ
 १ नो ० ० बल् किं ग् ।
 २ ए ० ० नि मी ज् ।
 ३ झी ० इड् द् पो अर् ।

स ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 १ किं ० ० ० ० ग् ।
 २ फाँ ० ० ० ० ल् ।
 ३ रे ० ० ० ० न् ।

ष ऽ ऽ म् ग ऽ
 १ टो ० ० रि य म् ।
 २ पो ० ० लि टि क्म ।
 ३ फें ड् अ वर् लाँ झ् ।

म् ऽ ऽ ग रि ऽ
 १ ग्लो ० ० रि य म् ।
 २ ने ० ० विह्श् ट्रि क्म ।
 ३ गि व्ह ० अम् काँ झ् ।

ग ऽ ऽ म् प ऽ
 १ ओ ० ० व्हर् अ म् ।
 २ हो ० प्स् बुड् फि क्म ।
 ३ हा ० टँ अँन्द् व्हौ इम् ।

स ऽ ऽ ऽ ऽ ऽ
 १ किं ० ० ० ० ग् ॥१
 २ आँ ० ० ० ० ल् ॥२
 ३ किं ० ० ० ० ग् ॥३

शुद्धिपत्र.

उपोद्घात.

| पृष्ठ. | ओळ. | अशुद्ध. | शुद्ध. |
|--------|------------------|--------------|--------------|
| २ | १० | ८३० | ८४० |
| ८ | ७ | येईल | येईल |
| ८ | २१ | दिलेल्या | दिलेल्या |
| १० | ६ | गांधार | गांधार |
| १३ | १४ | सं | सं |
| | | ० | ० |
| १९ | १५ | सध्यां | सध्या |
| २१ | १९ | कर्मारवी | कारमारवी |
| ३१ | हिंदोलाची भार्या | वेलावली | वेलावली |
| ३१ | दीपक राग | (तटनारायण) | (नटनारायण) |
| ३२ | २ | अधम | अधम |
| ३२ | १२ | मध्यम | मध्यम |
| ३२ | २१ | ठिकाणीं | ठिकाणीं |
| ३२ | २९ | त्यापैकीं | त्यापैकीं |
| ३३ | भैरव | ध ध.ग ध | धू धू.ग धू |
| " | भैरव (शास्त्र) | ध ध ध | धू धू धू |
| " | बिभास | ध | धू |
| " | भैरवी | ध ग | धू गू |
| " | तोडी | ध | धू |
| " | बिलाखानी तोडी | ध | ध |
| " | पिल्लु | ग | गू |
| " | मियाचा मरुहार | ९ | १९ |
| ३४ | भीमपलासी | रि रि | रि किंवा रि |
| " | मारवा | रि | रि |
| " | मुलतानी | रि ग | रि गू |
| " | शहाणा | ग | गू |
| ३५ | कालंगडा | गू गू | ग ग |

| | | | |
|----|-------------|----------------|----------------|
| | सोहनी | नि | नि |
| , | बागोसरी | नि नि नि | नि नि नि |
| , | वसंत (सं) | रि | रि |
| ६ | ३६ | स्पष्ट | स्पष्ट |
| ८ | ६ | आकर्षणान | आकर्षणाने |
| ९ | ३२ | प्रबंधांत | प्रबंधांत |
| ० | १४ | ध्रुव | ध्रुव |
| १ | २४ | रेखता | रेखता |
| ३ | २४ | विप्रलम्भ | विप्रलम्भ |
| १४ | २३ | रेखता | रेखता |
| १४ | २४ | रेखता | रेखता |
| १६ | २६ | करुण रस-प्रधान | करुण-रस-प्रधान |
| १७ | ३० | थोडी | थोडी |
| १९ | ४ | गुणांनी | दोषांनी |

पाठ.

| शुद्ध. | ओळ. | अशुद्ध. | शुद्ध. |
|--------|--------|-----------------------------------|----------------|
| १ | १० | ग॒ रि ग॒ रि म | ग॒ रि ग॒ रि स |
| २ | १० | म | म् |
| | | = | = |
| ४ | १८ | ध्रु स प० ध | ध्रु स० प० ध |
| ५ | १ | प० म | प० म् |
| ६ | ८ | २. जव | जव |
| ६ | ११ | स ऽ | स ऽ |
| ७ | २ | म् | म् |
| ७ | १३ | रि ग॒ म् | रि ग॒ म् प |
| ८ | पाठ १३ | ह्या पाठांत त्रिपुट तालाच्या खुणा | राहून गेल्या आ |
| ८ | ७ | हेत त्या रितीप्रमाणे लावाव्या. | |
| | | म ध | म् ध |

| | | | |
|----|------------|--------------------|---|
| १० | १७ | म च | ध च |
| १२ | १७ | म क्ष | म् क्ष |
| १३ | १७ | रि ग | रि' ग |
| १४ | ३ | असावरी | आसावरी |
| १५ | १७ | नि सं सं ती ° ° | नि सं ऽ ती ° ° |
| २० | १५ | ग स ° ° | ग ऽ ° ° |
| २४ | १ | म् रु | म रु |
| २७ | शेवटची ओळ. | एथें ताळाच्या सर्व | गुणा पुढें सरकल्या आ- हेत त्या थोड्याशा मार्गे हटवून घ्याव्या. |
| २९ | ७ | नि ओ | नि आ |
| ३० | ५ | रि ता | रि' ता |
| ३० | ११ | रि नि | रि नि |
| ३० | १५ | असावरी | आसावरी |
| ४३ | १५ | नि प्र | नि प्र |
| ४४ | २३ | नि ° | नि ° |
| ४८ | २० | ध प ° ° | ध प ° ह |
| ४८ | २१ | म् ° | ऽ ° |

| | | |
|-----------|--------------|-----------|
| २१ | स | ऽ |
| | ० | ० |
| १९ | रि | रि |
| | कु | कु |
| २३ | म | म् |
| | दे | दे |
| ९ | तदीम दीम दीम | तदीम दीम |
| ९ | तादीम | तादीम् |
| २१ | ऽ सं | सं ऽ |
| | ० म ॥ | ० म् ॥ |
| २४ | नि ऽ | न्नि ऽ |
| २४ | नि सं | न्नि सं |
| १ | निध | निध् |
| १९ | चित्तमु | चित्तमुरी |
| ५ | ध्पे | धपे |
| ५ | सनि | सनि |
| ११ | नि सं | नि सं |
| ११ | नि ध निध | नि ध निध् |
| ११ | स नि | स नि |
| दीप, ओळ ३ | लाहतां | लिहितां |
| ३ | रि गं | रि'गं |
| २० | ध् | ध् |
| १३ | ग म् रि | ग् ग रि |
| ५ | म ग | म् ग |
| ७ | ग रि | गं रि' |

